



महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग एक-पुणे विभागीय पुरवणी

वर्ष - ७, अंक - ११]

गुरुवार ते बुधवार, मार्च १५ - २१, २०१८ / फाल्गुन २४ - ३०, शके १९३९

[पृष्ठे २६८

प्राधिकृत प्रकाशन

शासकीय / संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी

LAW AND JUDICIARY DEPARTMENT

Hutatma Rajguru Chowk, Madam Cama Road,
Mantralaya, Mumbai-400 032

Dated 3rd March 2017

No. SPP-1417/1195/CR 167/D-XIV.— In exercise of the powers conferred by sub-section (8) of the Section 24 of the Code of Criminal Procedure, 1973 (Act No. II of 1974), the Government of Maharashtra hereby appoints Adv. Abbas M. Kazi as "Special Public Prosecutor" for conducting the Session Case No. 201/2017 pending before Sessions Court, Solapur which is arising out of C. R. No. 42/2017, registered at Salgarvasti Police Station, district Solapur.

His appointment is strictly subject to the conditions of service laid down in the Maharashtra Law Officers (Appointment, Conditions of Service and Remuneration) Rules, 1984.

Lump sum fees of Rs. 15,000 (Rupees Fifteen Thousand Only) as quoted by Adv. Abbas M. Kazi has been already deposited by the Applicant Shri. Mahadev Subash Chavan to the Government, vide R.B.I. Challan No. 7518, dated 27th February 2018. The amount will be paid to Adv. Abbas M. Kazi after completion of the case.

The Government reserves the right to revoke/modify/annul the order without assigning any reasons.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

VAISHALI P. BORUDE,

Section Officer,
Government of Maharashtra..

जिल्हाधिकारी यांजकडून

जिल्हा सोलापूर

महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६

क्रमांक २०१८/भूसंपादन/कार्या-१/एसआर-१६/२०१७/कावि-१२५०/२०१८.-ज्याअर्थी, बार्शी नगरपालिकेची विकास योजना भागशः (दुसरी सुधारित) (यापुढे "उक्त विकास योजना/सुधारित विकास योजना" म्हणून संबोधिलेली) शासनाने नगर विकास विभागाची अधिसूचना क्रमांक टीपीएस-१७००/५८४/प्र. क्र. २८ (अ)/२०००/नवि-१३, दिनांक ५ फेब्रुवारी २००२ अन्वये महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ च्या कलम ३१, पोट-कलम (१) अन्वये (यापुढे "उक्त महाराष्ट्र अधिनियम" म्हणून संबोधिलेला) मंजूर केली असून ती दिनांक १५ एप्रिल २००२ पासून अमलात आलेली आहे ; वगळलेल्या भागाची विकास योजना शासनाने नगर विकास विभागाची अधिसूचना क्रमांक टीपीएस-१७००/५८४/प्र. क्र. २८ (अ)/२०००/नवि-१३, दिनांक २८ ऑक्टोबर २००४ अन्वये महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ च्या कलम ३१, पोट-कलम (१) अन्वये मंजूर केली असून ती दिनांक १५ डिसेंबर २००४ पासून अमलात आली आहे ;

आणि ज्याअर्थी, सोबतच्या अनुसूचीमध्ये नमूद केलेली जमीन (यापुढे "उक्त जमीन" म्हणून संबोधिलेली) उक्त सुधारित विकास योजनेत आरक्षण क्रमांक २१-"भाजी मंडई, दुकान केंद्र व वाचनालय" या प्रस्तावाने बाधित होत आहे (यापुढे "उक्त सार्वजनिक प्रस्ताव" म्हणून संबोधिलेली);

आणि ज्याअर्थी, बार्शी नगरपालिकेने (यापुढे "उक्त नगरपालिका" म्हणून संबोधिलेली) उक्त महाराष्ट्र अधिनियमाच्या कलम १२६, पोट-कलम (१) अन्वये उक्त जमीन उक्त सार्वजनिक प्रस्तावासाठी संपादन करण्याबाबत शासनाकडे अर्ज केलेला आहे;

आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास व सार्वजनिक आरोग्य विभागाने, उक्त महाराष्ट्र अधिनियमाच्या कलम १५१, पोट-कलम (१) खाली काढलेली अधिसूचना क्रमांक टीपीएस-२१७५/५१०६/युडी-७, दिनांक ३ मार्च १९७९ अन्वये मंजूर विकास योजनेत सार्वजनिक प्रयोजनासाठी निर्दिष्टित करण्यात आलेल्या जमिनीच्या बाबतच्या उक्त महाराष्ट्र अधिनियमाच्या कलम १२६, पोट-कलम (१), (२) व (४) खालील राज्य शासनाने वापरावयाच्या शक्ती जिल्हाधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आलेल्या आहेत ;

आणि ज्याअर्थी, उक्त जमीन उक्त महाराष्ट्र अधिनियमाच्या कलम १२५ मधील तरतुदीनुसार उक्त सार्वजनिक प्रस्तावासाठी आवश्यक असल्याबाबतची जिल्हाधिकारी, सोलापूर यांची खात्री झालेली आहे;

आणि ज्याअर्थी, उक्त जमिनीच्या संपादनापोटी द्यावयाच्या नुकसान भरपाईची रक्कम संपूर्णपणे उक्त नगरपालिकेने अदा करावयाची आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त महाराष्ट्र अधिनियमाच्या, कलम १२६, पोट-कलम (२) मध्ये निर्दिष्टित केलेली कालमर्यादा उलटून गेलेली आहे ;

आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना (तिसरी सुधारणा) अधिनियम, २०१५ च्या नियम ५ (दोन) नुसार महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ अंतर्गत विकास योजनेतील आरक्षित जमिनीचे संपादन करताना भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (यापुढे "उक्त संपादन अधिनियम" म्हणून संबोधिलेला) मधील कलम ४ ते १५ (दोन्हीसह) ला सूट दिली आहे. सदरचा अधिनियम महाराष्ट्र शासन राजपत्रात असाधारण क्रमांक ७१, दिनांक ३१ डिसेंबर २०१५ रोजी प्रसिद्ध झालेला आहे आणि म्हणून उक्त संपादन अधिनियमाच्या कलम १९ च्या तरतुदीन्वये, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिनीची आवश्यकता आहे असे सरळ याद्वारे घोषित करण्यात येत आहे ;

आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाने दिनांक २७ ऑगस्ट २०१४ रोजी मंजूर केलेल्या भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम, २०१४ च्या नियम १७ नुसार या संपादन प्रकल्पातील बाधित कुटुंबे ही उक्त संपादन अधिनियमाच्या दुसऱ्या व तिसऱ्या अनुसूचीनुसार पुनर्वसन व पुनर्वसाहतीचे घटक म्हणून विचार केला जाण्यासाठी पात्र नाहीत.

त्याअर्थी, आता शासनाने प्रदत्त केलेल्या शक्तीनुसार आणि उक्त महाराष्ट्र अधिनियमाच्या कलम १२६, पोट-कलम (४) सह उक्त संपादन अधिनियमाच्या कलम १९ अन्वये जिल्हाधिकारी, सोलापूर असे घोषित करतात की, उक्त जमीन उक्त सार्वजनिक प्रस्तावाच्या प्रयोजनासाठी आवश्यक आहे.

उक्त जमिनीच्या संबंधात यापुढे करावयाच्या सर्व संपादनाच्या कार्यवाहीबाबत, जिल्हाधिकाऱ्यांचे कामे पार पाडण्याकरिता, उक्त संपादन अधिनियमाच्या कलम ३, खंड (१) अन्वये याद्वारे भूमी संपादन विशेष अधिकारी, विशेष घटक, सोलापूर यांची नेमणूक करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे उक्त जमिनीच्या संपादनाची कार्यवाही उक्त सार्वजनिक प्रस्तावाच्या प्रयोजनासाठी आवश्यक ती कार्यवाही सुरू करावी असे निदेश देण्यात येत आहेत.

उक्त जमिनीचे सर्व्हे क्रमांक, संपादनाचे क्षेत्र, जमिनीचे नकाशे, इत्यादी कागदपत्रे भूमी संपादन विशेष अधिकारी, विशेष घटक, सोलापूर, डॉ. कोटणीस हॉल, पहिला मजला, शुभराय आर्ट गॅलरीजवळ, पार्क चौक, सोलापूर-४१३ ००१ यांच्या कार्यालयात कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत पाहण्यासाठी उपलब्ध आहेत.

अनुसूची

जिल्हा सोलापूर, तालुका बारशी, गाव बारशी

बारशी नगरपालिका

अ. क्र.	संपादन करावयाच्या जागेचे गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		चौ. मी.
१	५३१ (नवीन) पैकी	४०००.००
२	५१० (जुना) पैकी	
३	५११ (जुना) पैकी	

संपादनाचे प्रयोजन.—आरक्षण क्रमांक २१- "भाजी मंडई, दुकान केंद्र व वाचनालय" चे भूसंपादन करणेबाबत.

राजेन्द्र भोसले,

जिल्हाधिकारी, सोलापूर.

सोलापूर, १३ मार्च २०१८.

पोलीस उपआयुक्त वाहतूक यांजकडून

आदेश

क्रमांक पोउआ/वाहतूक/८७/२०१७.— ज्याअर्थी, पुणे शहरातील खालील ठिकाणी वाहतूक सुरक्षित व सुरळीतपणे चालणे इष्ट आहे, त्याअर्थी, महाराष्ट्र शासन, गृह विभाग क्रमांक एमव्हीए-०१९६/८७१/सीआर-३७/टीआरए-२, दिनांक २७ सप्टेंबर १९९६ चे नोटिफिकेशननुसार मोटार वाहन कायदा, कलम ११५, ११६ (१), (ए), (बी), ११६ (४) आणि ११७ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून तसेच प्राप्त हरकती व सूचनांचा विचार करून मी, अशोक मोराळे, पोलीस उपआयुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, पुणे शहर, अत्यावश्यक सेवेतील वाहने (उदा. फायर ब्रिगेड, पोलीस वाहने, रुग्णवाहिका इत्यादी) खेरीज करून खालीलप्रमाणे अंतिम आदेश निर्गमित करीत आहे. सदर ठिकाणी यापूर्वी पार्किंगबाबत असलेले निर्बंध रद्द समजण्यात येतील.

निगडी वाहतूक विभाग पुणे अंतर्गत

थरमॅक्स चौक ते कृष्णानगर चौक दरम्यानच्या रोडवर पी-१, पी-२ करणेत येत आहे.

पुणे, ९ डिसेंबर २०१७.

आदेश

क्रमांक पोउआ/वाहतूक/९५/२०१७.— ज्याअर्थी, पुणे शहरातील खालील ठिकाणी वाहतूक सुरक्षित व सुरळीतपणे चालणे इष्ट आहे, त्याअर्थी, महाराष्ट्र शासन, गृह विभाग क्रमांक एमव्हीए-०१९६/८७१/सीआर-३७/टीआरए-२, दिनांक २७ सप्टेंबर १९९६ चे नोटिफिकेशननुसार मोटार वाहन कायदा, कलम ११५, ११६ (१), (ए), (बी), ११६ (४) आणि ११७ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून तसेच प्राप्त हरकती व सूचनांचा विचार करून मी,

अशोक मोराळे, पोलीस उपआयुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, पुणे शहर, अत्यावश्यक सेवेतील वाहने (उदा. फायर ब्रिगेड, पोलीस वाहने, रुग्णवाहिका इत्यादी) खेरीज करून खालीलप्रमाणे अंतिम आदेश निर्गमित करीत आहे. सदर ठिकाणी यापूर्वी पार्किंगबाबत असलेले निर्बंध रद्द समजण्यात येतील.

भारती विद्यापीठ वाहतूक विभाग पुणे अंतर्गत

किनारा हॉटेल ते मांगडेवाडी पेट्रोल पंपापर्यंत रोडवर नो-पार्किंग करणेत येत आहे.

पुणे, १६ डिसेंबर २०१७.

आदेश

क्रमांक पोउआ/वाहतूक/१२/२०१८.— ज्याअर्थी, पुणे शहरातील खालील ठिकाणी वाहतूक सुरक्षित व सुरळीतपणे चालणे इष्ट आहे, त्याअर्थी, महाराष्ट्र शासन, गृह विभाग क्रमांक एमव्हीए-०१९६/८७१/सीआर-३७/टीआरए-२, दिनांक २७ सप्टेंबर १९९६ चे नोटिफिकेशननुसार मोटार वाहन कायदा, कलम ११५, ११६ (१), (ए), (बी), ११६ (४) आणि ११७ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून तसेच प्राप्त हरकती व सूचनांचा विचार करून मी, अशोक मोराळे, पोलीस उपआयुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, पुणे शहर, अत्यावश्यक सेवेतील वाहने (उदा. फायर ब्रिगेड, पोलीस वाहने, रुग्णवाहिका इत्यादी) खेरीज करून खालीलप्रमाणे अंतिम आदेश निर्गमित करीत आहे. सदर ठिकाणी यापूर्वी पार्किंगबाबत असलेले निर्बंध रद्द समजण्यात येतील.

वानवडी वाहतूक विभाग पुणे अंतर्गत

एस.आर.पी.एफ. कमान ते रुबी हॉल क्लिनिकपर्यंत रोडचे दोन्ही बाजूस नो-पार्किंग करण्यात येत आहे.

पुणे, १२ जानेवारी २०१८.

आदेश

क्रमांक पोउआ/वाहतूक/१६/२०१८.— ज्याअर्थी, पुणे शहरातील खालील ठिकाणी वाहतूक सुरक्षित व सुरळीतपणे चालणे इष्ट आहे, त्याअर्थी, महाराष्ट्र शासन, गृह विभाग क्रमांक एमव्हीए-०१९६/८७१/सीआर-३७/टीआरए-२, दिनांक २७ सप्टेंबर १९९६ चे नोटिफिकेशननुसार मोटार वाहन कायदा, कलम ११५, ११६ (१), (ए), (बी), ११६ (४) आणि ११७ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून तसेच प्राप्त हरकती व सूचनांचा विचार करून मी, अशोक मोराळे, पोलीस उपआयुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, पुणे शहर, अत्यावश्यक सेवेतील वाहने (उदा. फायर ब्रिगेड, पोलीस वाहने, रुग्णवाहिका इत्यादी) खेरीज करून खालीलप्रमाणे अंतिम आदेश निर्गमित करीत आहे. सदर ठिकाणी यापूर्वी पार्किंगबाबत असलेले निर्बंध रद्द समजण्यात येतील.

भोसरी वाहतूक विभाग पुणे अंतर्गत

तिरुपती चौक (सहारा स्वीट कॉर्नर) व वैष्णोमाता मंदिर या सहारा स्वीट कॉर्नरसमोर नो-पार्किंग करण्यात येत आहे.

अशोक मोराळे,

पोलीस उपआयुक्त,

वाहतूक शाखा, पुणे शहर, पुणे.

पुणे, २४ जानेवारी २०१८.

कार्यकारी अभियंता यांजकडून

अधिसूचना - ३

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायदा, २००५
(पाहा कायद्याचे कलम क्रमांक ५.०, ६.०, ७.०)
(पाहा नियम ३.०)

अधिसूचना

क्रमांक प्रशा-४/पावावि-२/अधि-३ [१ कॅम्प (१)]/२०१७.— ज्याअर्थी, महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायदा, २००५ चे कलम ५.०, ६.०, ७.० व नियम क्रमांक ३.० नुसार असा निर्णय झाला आहे की, पाणीवापर संस्थांचे जलशास्त्रीय व प्रशासकीय सोईच्या दृष्टीने कार्यक्षेत्र निश्चित करण्यासाठी मी, इंजिनिअर प्रकाश रायगोडा पाटील, कार्यकारी अभियंता, ताकारी पंपगृह विभाग क्रमांक १, देवराष्ट्रे खालीलप्रमाणे पाणीवापर संस्थांच्या अद्ययावत नकाशांच्या प्रमाणित प्रती, जमीनधारक आणि/किंवा कब्जेदार यांच्या नावाच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालय, तहसीलदार कार्यालय, सिंचन शाखा उपविभागीय व विभागीय कार्यालय आणि इतर महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी सूचना फलकावर माहितीसाठी प्रसिद्धी करित आहे.

मी, इंजिनिअर प्रकाश रायगोडा पाटील, कार्यकारी अभियंता, असेही जाहीर करतो की, यापुढे समुचित प्राधिकरणातर्फे कोणाही वैयक्तिक जमीनधारकाला किंवा कब्जेदार यांचे जमिनीस पाणी पुरविले जाणार नाही आणि सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम-२००५ याखाली येणाऱ्या जमिनीच्या सर्व धारकांवर व भोगवटाधारकांवर पाणीवापर संस्थेमार्फत पाणीपुरवठा घेणे बंधनकारक असेल.

या प्रकटनांमुळे बाधित झालेल्या कोणत्याही व्यक्तीस हे प्रकटन महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसांच्या आत अधीक्षक अभियंता, कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्प मंडळ, सांगली यांचेकडे अपील दाखल करता येईल.

अनुसूची-अ

विभाग : ताकारी पंपगृह विभाग क्रमांक १, देवराष्ट्रे

उपविभाग : ताकारी उपसा सिंचन व व्यवस्थापन उपविभाग
क्रमांक ३, तासगाव.

प्रकल्पाचे नाव : ताकारी उपसा सिंचन योजना

अधिसूचित केलेले क्षेत्र : २०४.८२ हे.

अधिसूचित क्षेत्राचा तपशील : ताकारी मुख्य कालवा, सरळ विमोचक २१, २२ व वितरिका क्रमांक ४४, ४५ वरील लाभ क्षेत्रावरील पाणीवापर संस्था क्रमांक २८.

गावांची संख्या : २-खंबाळे (भाळवणी), आळसंद, तालुका
खानापूर, जिल्हा सांगली.

पाणीवापर संस्थेचे नाव व पत्ता (कार्यान्वित/प्रस्तावित) :

पाणीवापर संस्था क्रमांक २८, खंबाळे (भाळवणी),

तालुका खानापूर, जिल्हा सांगली.

अधिसूचित क्षेत्राचा तपशील

जिल्हा सांगली, तालुका खानापूर

गाव	अधिसूचित केलेले क्षेत्र (अनुसूची 'ब' प्रमाणे)	गट संख्या	क्षेत्र
१	२	३	हे. आर
खंबाळे (भाळवणी)	२९३		१३५.६७१
आळसंद	१२५		६९.१४९
एकूण	४१८		२०४.८२

अधिसूचना-३

विभाग : ताकारी पंपगृह विभाग क्रमांक १, देवराष्ट्रे

उपविभाग : ताकारी उपसा सिंचन व व्यवस्थापन उपविभाग
क्रमांक ३, तासगाव.

प्रकल्पाचे नाव : ताकारी उपसा सिंचन योजना

अधिसूचित केलेले क्षेत्र : ताकारी मुख्य कालवा, सरळ विमोचक २१, २२ व वितरिका क्रमांक ४४, ४५ वरील लाभ क्षेत्रावरील पाणीवापर संस्था क्रमांक २८ सीसीए २०४.८२ हे.

गावांची संख्या : २-खंबाळे (भाळवणी), आळसंद, तालुका
खानापूर, जिल्हा सांगली.

सिंचन सुरू केल्याचे वर्ष : २०१७-१८

अनुसूची-ब

जिल्हा सांगली, तालुका खानापूर

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हे.

गाव खंबाळे (भाळवणी)

विमोचक क्रमांक २१, सा. क्र. ६६४६० मी.

१	७७५/२	०.७२०
२	७७५/१	१.२००
३	७७६/२	०.१४०
४	७७६/१	४.४५०
५	७८२	०.५४०
६	७८३	१.५६०
७	७९३	२.०४०
८	७९५/अ	१.७१०
९	७९६	०.४९०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव खंभाळे (भाळवणी)--चालू

विमोचक क्रमांक २१, सा. क्र. ६६४६० मी.--चालू

१०	७९७/१	०.४७०
११	७९७/२	०.७३०
१२	७९८/अ	१.३१०
१३	७७०	०.७५०
१४	७७१	०.९२५
१५	७६२	०.१३५
१६	७९९/अ	०.६००
एकूण ..		१७.७७०

विमोचक क्रमांक २२, सा. क्र. ६७९४० मी.

१	३७	०.११०
२	३८	०.६६०
३	३९	०.१८०
४	४०	०.०६०
५	४१	०.०४०
६	४२	०.२१०
७	४३	०.२५०
८	४४	०.२२०
९	४५	०.०८०
१०	४७	०.०१०
११	४८	०.२३०
१२	४९	०.२००
१३	५३	०.७४०
१४	२३६	०.२२०
१५	२३७/१	०.०१४
१६	३३५	०.२४४
१७	५९१/१	०.४१०
१८	५९२	०.३१०
१९	५९३/१	०.३४०
२०	५९४	०.४७०
२१	५९५	०.१२०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव खंभाळे (भाळवणी)--चालू

विमोचक क्रमांक २२, सा. क्र. ६७९४० मी.--चालू

२२	५९६	०.०१०
२३	५९७	०.३२०
२४	५९८	०.३५०
२५	५९९	०.०९०
२६	६००	०.१६०
२७	६०१	०.१५०
२८	६०२	०.३७०
२९	६०३	०.०९०
३०	६०४	०.११०
३१	६०५	०.१६०
३२	६०६	०.१४०
३३	६०७	०.१२०
३४	६०८	०.०२०
३५	६०९	०.१५०
३६	६१०	०.३३०
३७	६११	०.१२०
३८	६१२	०.१००
३९	६१३	०.१३०
४०	६१४/२	०.०६०
४१	६१४/१	०.०८०
४२	६१५	०.२६०
४३	६१६	०.२४०
४४	६१७	०.१५०
४५	६१८	०.२८०
४६	६१९	०.१४०
४७	६२०	०.०६०
४८	६२१	०.१२०
४९	६२२	०.०२०
५०	६२४	०.०७०
५१	६२५	०.०६०
५२	६२६	०.०८०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव खंभाळे (भाळवणी)--चालू

विमोचक क्रमांक २२, सा. क्र. ६७९४० मी.--चालू

५३	६२७	०.२७०
५४	६२८	०.०८०
५५	६२९	०.६२०
५६	६३०	०.३१०
५७	६३१	०.२१०
५८	६३२	०.१८०
५९	६३३	०.१५०
६०	६३४	०.२६०
६१	६३५	०.१३०
६२	६३६	०.२४०
६३	६३७	०.१५०
६४	६३८	०.०३०
६५	६३९	०.६७०
६६	६४०	०.२४०
६७	६४१	०.१८०
६८	६४२	०.१००
६९	६४३	०.१००
७०	६४४/१	०.४१०
७१	६४४/२	०.०२०
७२	६४५	०.२१०
७३	६४६	०.१९०
७४	७०६/२	०.३२०
७५	७०६/१	१.१००
७६	७०७/२	०.२८०
७७	७०७/१	१.०००
७८	७०८/१	०.३२०
७९	७०८/१	०.६५०
८०	७०८/२	०.२९०
८१	७०८/३	०.६७०
८२	७०९/१	०.३४०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव खंभाळे (भाळवणी)--चालू

विमोचक क्रमांक २२, सा. क्र. ६७९४० मी.--चालू

८३	७०९/२	०.२६०
८४	७०९/२	१.३००
एकूण ..		२०.९३८

वितरिका क्रमांक ४४, ओआर-१ सा. क्र. १६५ मी.

१	७६०/१	०.११०
२	७६०/२/	२.८१०
३	७७८/२	०.०६०
४	७७८/१	०.२७०
५	७८०/१	०.२१०
६	७८०/२	०.०३०
७	७८१/२	०.०५०
८	७८१/१	०.६५०
९	७८५/२	०.०३०
१०	७८५/१	०.१५०
११	७८६/३	०.०६०
१२	७८६/१	०.२८०
१३	७८६/२	०.०९०
१४	७८६/३	०.७३०
१५	७८६/४	०.३२०
१६	७८७	०.८००
१७	७८८	०.२५०
१८	७८९	०.०३०
१९	७९०	०.४५०
२०	७९१	०.०४०
२१	७९२	१.३७०
२२	७९३	०.३८४
२३	७९४	०.०२०
२४	८०२/१	२.७४०
२५	८०४/अ	०.१५२
२६	८०५/अ	०.१७४
२७	८०६/अ	०.१०५

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव खंभाळे (भाळवणी)--चालू

वितरिका क्रमांक ४४, ओआर-१ सा. क्र. १६५ मी.--चालू

२८	८०९/अ	०.६९०
२९	८५७/१	१.०४०
३०	८५९/अ	१.९६०
३१	८६५	१.२१०
एकूण ..	३१	१७.२६५

वितरिका क्रमांक ४४/ओटीएल/सा. क्र. २७० मी.

१	५	०.१४४
२	६	०.१३६
३	७	०.०९०
४	८	०.०८४
५	९	०.०३६
६	१०	०.०२८
७	११	०.०२०
८	१२	०.०८०
९	१४	०.१६९
१०	१५	०.०७२
११	१६	०.०२४
१२	१७	०.००१
१३	३४	२.७९०
१४	३५	०.१८९
१५	६१८	०.२८०
१६	६२३	०.१५०
१७	६२४	०.०७०
१८	६२५	०.०६०
१९	६२६	०.०८०
२०	६२८	०.०८०
२१	६२९	०.६२०
२२	६३०	०.३१०
२३	६४६	०.१९०
२४	६४७	०.५४६

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव खंभाळे (भाळवणी)--चालू

वितरिका क्रमांक ४४/ओटीएल/सा. क्र. २७० मी.--चालू

२५	६४८/२	०.१००
२६	६४८/१	०.०६०
२७	६४९/२	०.०४०
२८	६४९/१	१.०३८
२९	६५०	०.०४२
३०	६५१	०.४७३
३१	६५२/२	०.०७०
३२	६५२/१	०.९२०
३३	६५३	०.०५०
३४	६५४/२	०.०७०
३५	६५४/१	०.६९०
३६	६५५/२	०.०५०
३७	६५५/१	०.३५०
३८	६५६/२	०.०३०
३९	६५६/१	०.४३०
४०	६५८/२	०.०६०
४१	६५८/१	०.७००
४२	६५९/२	०.१००
४३	६५९/१	०.५१०
४४	६६१/२	०.०८०
४५	६६१/१	०.६४०
४६	७६०/१	०.११०
४७	७६०/२	२.८१०
४८	७८६/३	०.०६०
४९	७८६/१	०.२८०
५०	७८६/२	०.०९०
५१	७८६/३	०.७३०
५२	७८६/४	०.३२०
५३	७८७	०.८००
५४	८५७/१	१.०४०
५५	८५८/१	०.२३०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव खंभाळे (भाळवणी)--चालू

वितरिका क्रमांक ४४/ओटीएल/सा. क्र. २७० मी.--चालू

५६	८५९/अ	०.१३३
५७	७०७/२	०.२८०
५८	७०७/१	१.०००
५९	७०६/२	०.३२०
६०	७०६/१	१.१००
६१	७०८/१	०.३२०
६२	७०८/१	०.६५०
६३	७०८/२	०.२९०
६४	७०८/३	०.६७०
६५	७०९/१	०.३४०
६६	७०९/२	०.२६०
६७	७०९/२	१.३००
६८	८६४/अ	१.१००
६९	८६५	१.२१०

एकूण .. ६९ २८.१९५

वितरिका क्रमांक ४५, ओआर-१/सा. क्र. ३० मी.

१	५६३	०.८२०
२	५६४	०.०४०
३	५६५/१	०.८९०
४	५६६/१	०.६५०
५	५६७/१	१.३२०
६	५६८/१	१.६६०
७	५७५/१	०.८००
८	५७६	०.०४०
९	५७७	०.०२०
१०	५७९	०.४३०
११	५८०	०.१४०
१२	५८१/१	०.२१०
१३	५८२	०.१७०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव खंभाळे (भाळवणी)--चालू

वितरिका क्रमांक ४५, ओआर-१/सा. क्र. ३० मी.--चालू

१४	५८३/१	०.२२५
१५	५८५/१	०.१४०
१६	५८६/१	०.५५०
१७	५८७/१	०.२८०
१८	५९६	०.०१०
१९	५९८	०.३५०
२०	५९०/१	०.१७०
२१	५९७	०.३२०

एकूण .. २१ ९.२३५

वितरिका क्रमांक ४५, ओआर-२/सा. क्र. १८० मी.

१	६७८	०.३९०
२	६७९/२	०.२००
३	६७९/१	०.२९०
४	६८०/२	०.१३०
५	६८०/१	०.०६०
६	६८१	०.४५०
७	६८२	०.०८०
८	६८३	०.३००
९	६८४	०.३१०
१०	६९०	०.२८०
११	६९१	०.०२०
१२	६९३	०.९५०
१३	६९४	०.१९०
१४	६९५	०.२६०
१५	६९६/२	०.७००
१६	६९६/१	०.५४०
१७	६९७/२	०.११०
१८	६९७/१	०.०१०
१९	६९९/२	०.२१०
२०	६९९/१	०.०२०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव खंभाळे (भाळवणी)--चालू

वितरिका क्रमांक ४५, ओआर-२/सा. क्र. १८० मी.--चालू

२१	७००/२	०.०९०
२२	७००/१	०.०३०
२३	७०१	०.११०
२४	७०२/२	०.०९०
२५	७०२/१	०.२२०
२६	७०३/२	०.२२०
२७	७०३/१	१.३८०
२८	७०४/२	०.०४०
२९	७०४/१	०.०२०
३०	७०६/२	०.३२०
३१	७०६/१	१.१००
३२	७०७/२	०.२८०
३३	७०७/१	१.०००
३४	७०८/१	०.३२०
३५	७०८/१	०.६५०
३६	७०८/२	०.२९०
३७	७०८/३	०.६७०
३८	७०९/१	०.३४०
३९	७०९/२	०.२६०
४०	७०९/२	१.३००
४१	७११	०.०२०
४२	७१२/१	०.९६८
४३	७२८	१.९६८
४४	७२९	०.५६१
४५	७३०	०.०४५
४६	७३१	३.०३०
४७	७३३	०.९७०
४८	७३४	०.५६०
४९	८७४	१.३७३
५०	८७५	१.५६७

एकूण .. ५० २५.२९२

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव आळसंद

वितरिका क्रमांक ४५/ ओआर-३/सा. क्र. ७४० मी.

१	७६२	०.९३०
२	७६३	०.३८०
३	७६४	०.०४०
४	७६५	०.४६०
५	७६६	०.३३०
६	७६७	०.१५०
७	७६८	०.१७०
८	७६९	०.२६०
९	७७०	०.१४०
१०	७७१	०.४३०
११	७७३	०.११२
१२	७७६/१	१.२३०
१३	८७१	०.८९३
१४	६९२	०.६३०
१५	६९३	०.२८५
१६	७३१	३.०३०
१७	७३२	०.०१०
१८	७३३	०.९७०
१९	७३४	०.५६०
२०	७३५	०.९७०
२१	७३६	०.८७४
२२	७३७	०.६८८
२३	७४०	२.१९०
२४	७४१	१.३१०
२५	७४२/२	०.०१०
२६	७४२/१	०.८५०
२७	७४३	०.३२०
२८	७४४/२	०.०१०
२९	७४४/१	०.४५०
३०	७४५/२	०.०९०
३१	७४५/१	०.४१०

एकूण .. ३१ १९.१८८

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव खंभाळे (भाळवणी)

वितरिका क्रमांक ४५/ओएल-१/सा. क्र. १२४० मी.

१	७३१	१.८१८
२	८६८	२.२६०
३	८६९	०.०१०
४	८७०/१	७.५४०
५	८७०/२	०.२७०
६	८७१	६.०३४
७	८७२	१.७७०
८	८७३	०.८६०
९	८७४	०.७८०
१०	८७५	०.८२०
११	८७६	१.२९०
१२	८७८	०.८५०
१३	८७९/१	०.३९५
१४	८७९/२	०.०२०
१५	८८०/१	०.३२८
१६	८८०/२	०.०३६
१७	८८१	०.०७२
१८	८८२/१	०.०३५
१९	८९३	०.९६०
२०	८९४	०.९००

एकूण .. २० २७.०४८

गाव आळसंद

वितरिका क्रमांक ४५/ओआर-४/सा. क्र. १३१० मी.

१	५५४	२.६८०
२	५५५/१	१.५००
३	५५५/२	०.१५०
४	५५६/१	१.३००
५	५५६/२	०.०६०
६	५५७/१	१.४३०
७	५५७/२	०.०३०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव आळसंद--चालू

वितरिका क्रमांक ४५/ओएल-४/सा. क्र. १३१० मी.--चालू

८	५५७/२	०.०६०
९	५२८/१	०.६२९
१०	५२८/२	०.३०५
११	५५९/१	१.०१५
१२	५५९/२	०.१२५
१३	५५९/२	०.०४२
१४	७३७/१	१.६६६
१५	७३७/२	०.००७
१६	७३७/२ ब	१.१९७
१७	७३८/१	०.४३२
१८	७३८/२	०.२६४
१९	७३९	०.०१०
२०	७४०/१ अ	०.१६८
२१	७४०/२	०.०७२
२२	७४०/२ ब	०.४२८
२३	७४१/१	०.३५८
२४	७४१/२	१.०७३
२५	७७६/१	१.२३०
२६	७७८	०.३२०
२७	७७९	०.०६०
२८	७८०/१	०.०५०
२९	७८०/२	०.०१०
३०	७८१	०.०१०
३१	७८२	०.८७०
३२	७८३	१.८३०
३३	७८४	०.२३०
३४	७८५	०.३१०
३५	७८६	०.२२०
३६	७८७	०.२२०
३७	७८८	०.६८०
३८	७९०	०.६६०

अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर
गाव आळसंद--चालू		
वितरिका क्रमांक ४५/ओआर-४/सा. क्र. १३१० मी.--चालू		
३९	७९१	०.२८०
४०	७९२	०.२५०
४१	७९३	०.१३०
४२	७९४	०.६९०
४३	७९५	०.४५०
४४	७९६	०.२९०
४५	७९७	०.०३०
४६	७९८	०.६३०
४७	७९९	०.५५०
४८	८००	०.३९०
४९	८०१	०.५८०
५०	८०२	०.२८०
५१	८०३	०.११०
५२	८०४	०.३८०
५३	८०५	०.२३०
५४	८०६	१.२७०
एकूण .. ५४		२८.२४१

वितरिका क्रमांक ४५/ओटी/सा. क्र. १३१० मी.

१	७८९	०.३६०
२	८०७	०.०४०
३	८०८	०.१७०
४	८०९	०.२८०
५	८१०	०.०६०
६	८११	०.५७०
७	८१२	१.५००
८	८१३	०.६५०
९	८१४	०.३००
१०	८१५	०.२९०
११	८१६	०.३६०
१२	८१७	०.२३०

अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर
गाव आळसंद--चालू		
वितरिका क्रमांक ४५/ओटी/सा. क्र. १३१० मी.--चालू		
१३	८१८	०.२४०
१४	८१९	०.२३०
१५	८२०	०.२३०
१६	८२१	०.३९०
१७	८२२	०.४००
१८	८२३	०.०३०
१९	८२४	१.०१०
२०	८२५	१.०००
२१	८२६	१.६५०
२२	८२७	०.२६०
२३	८२८	०.२४०
२४	८२९	०.३१०
२५	८३०	०.०३०
२६	८६६	१.७००
२७	८६७	१.९४०
२८	८३१	०.८२०
२९	८३२	०.९००
३०	७३२	०.७२०
३१	८३३	०.३००
३२	८३४	०.३१०
३३	८३५	०.३६०
३४	८३६	०.३७०
३५	८३७	०.७५०
३६	८४१	२.३३०
३७	८३८	०.०५०
३८	८३९	०.०८०
३९	८४०	०.२६०
एकूण .. ३९		२१.७२०

गाव निहाय क्षेत्र

कालवा	विमोचक	गट क्रमांक	क्षेत्र
१	२	३	४
गाव खंभाळे (भाळवणी)			
ताकारी मुख्य कालवा	सरळ विमोचक-२१	१६	१७.७
ताकारी मुख्य कालवा	सरळ विमोचक-२२	८४	२०.९३८
वितरिका क्र. ४४	ओआर-१	३१	१७.२६५
वितरिका क्र. ४४	ओटी-१	७०	१८.१९५
वितरिका क्र. ४५	ओआर-१	२१	९.२३५
वितरिका क्र. ४५	ओआर-२	५०	२५.२९२
वितरिका क्र. ४५	ओएल-१	२१	२७.०४६
एकूण		२९३	१३५.६७१
गाव आळसंद			
वितरिका क्र. ४५	ओआर-३	३१	१९.१८८
वितरिका क्र. ४५	ओआर-४	५५	२८.२४१
वितरिका क्र. ४५	ओआर-५	३९	२१.७२
एकूण		१२५	६९.१४९
एकूणांत		४१८	२०४.८२

प्रकाश रायगोंडा पाटील,

कार्यकारी अभियंता,

ताकारी पंपगृह विभाग क्रमांक १,

देवराष्ट्रे.

देवराष्ट्रे, २२ फेब्रुवारी २०१८.

MMISF ACT, 2005**(See Sections 5.0, 6.0, 7.0 and Rule 3.00)****(Notification III)**

क्रमांक प्रशा-४/पावावि-२/अधि-३ १ कॅम्प (१)/२०१७.—
Whereas, it has been decided to delineate the Area of Operation of Water User Associations (WUAs) on Volumetric basis and as per Administrative Convenience under Sections 5, 6, 7 and Rule 3 of the MMISF Act, 2005 I, Prakash Raigonda Patil, Executive Engineer, Takari Pump House Division No. 1, Devrashtre hereby delineate areas of Operation of following WUA's and direct that the certified copy of the updated map and list of landholders and/or occupiers of said WUA's shall be displayed on

the notice board of the offices of concerned Grampanchayat, Tahsil office, Irrigation Sections Sub-Division and Division and at other prominent public places.

I, Prakash Raigonda Patil, Executive Engineer also hereby declare that no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual or occupier of such land and the system of supply of water through Water Users Association shall be binding on all the holders and occupiers of the lands under Maharashtra Management Irrigation System by Farmers Act-2005.

Any Person affected by this Notification or part thereof, may file an appeal before Superintending Engineer, Takari Pump House Division No. 1, Devrashtre Irrigation Circle within 30 days from the date of Publication of this Notification in the Maharashtra Government Gazette.

Schedule 'A'

Division : Takari Pump House Division No. 1, Devrashtre.

Sub-Division : Takari Lift Irrigation Maintance sub-division No. 3, Tasgaon.

Name of the Project : Takari Lift Irrigation Scheme.

Area Notified : 204.82 Ha.

No. of villages : 2-Khambale (Bhalawani), Alsand, taluka Khanapur, district Sangli.

Description of area notified : DO-21, Ch-66460 M, DO-22, Ch. 6794 M and Dy. Nos. 44, 45 of WUA No. 28 of Takari Main Canal. Area 204.82 Ha. (CCA).

Name and address of WUA (Existing/Proposed) : Proposed Takari Main Canal WUA No. 28, Khambale (Bhalawani), taluka Khanapur, district Sangli.

Details of Area Notified**District Sangli, taluka Khanapur**

Name of Village	Irrigable Area Notified (As per Schedule B)	
	Gat Nos.	Area
1	2	3
		(Ha.)
Khambale (Bhalawani)	293	135.671
Alsand	125	69.149
Total	418	204.82

Schedule 'A'

Division : Takari Pump House Division No. 1,
Devrashtre.

Sub-Division : Takari Lift Irrigation Maintance
sub-division No. 3, Tasgaon.

Name of the Project : Takari Lift Irrigation
Scheme.

Canal : Takari Main Canal

Area Under Notification : DO-21, Ch. 66460 M,
DO-22, Ch. 67940 M and Dy Nos. 44, 45 of
WUA No. 28 of Takari Main Canal

Area : 204.82 Ha. (CCA)
No. of villages : 2-Khambale (Bhalawani),
Alsand.

Delineated Area : DO-21, Ch-66460 M, DO-22,
Ch. 67940 M and Dy. Nos. 44, 45 of WUA No.
28 of Takari Main Canal. Area 204.82 Ha.
(CCA).

Year of Starting Irrigation : 2017-18

Schedule-B

District Sangli, taluka Khanapur

Sr. No.	Delineated Area	
	Gat No.	Area
1	2	3
		(CCA)
		H. A.

Village Khambale (Bhalwani)

DOR-21/66460 mtrs.

1	775/2	0.720
2	775/1	1.200
3	776/2	0.140
4	776/1	4.450
5	782	0.540
6	783	1.560
7	793	2.040
8	795/A	1.710
9	796	0.490
10	797/1	0.470
11	797/2	0.730
12	798/A	1.310
13	770	0.750
14	771	0.925
15	762	0.135
16	799/A	0.600

Total ..	16	17.770
----------	-----------	---------------

Schedule-B-contd.

Sr. No.	Delineated Area	
	Gat No.	Area
1	2	3
		(CCA)
		H. A.

Village Khambale (Bhalwani)-contd.

DOR-22/67940 mtrs.

1	37	0.110
2	38	0.660
3	39	0.180
4	40	0.060
5	41	0.040
6	42	0.210
7	43	0.250
8	44	0.220
9	45	0.080
10	47	0.010
11	48	0.230
12	49	0.200
13	53	0.740
14	236	0.220
15	237/1	0.014
16	335	0.244
17	591/1	0.410
18	592	0.310
19	593/1	0.340
20	594	0.470
21	595	0.120
22	596	0.010
23	597	0.320
24	598	0.350
25	599	0.090
26	600	0.160
27	601	0.150
28	602	0.370
29	603	0.090
30	604	0.110
31	605	0.160
32	606	0.140
33	607	0.120
34	608	0.020
35	609	0.150
36	610	0.330
37	611	0.120

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area Area (CCA) H. A.
1	2	3
Village Khambale (Bhalwani)--contd.		
DOR-22/67940 'mtrs.--contd.		
38	612	0.100
39	613	0.130
40	614/2	0.060
41	614/1	0.080
42	615	0.260
43	616	0.240
44	617	0.150
45	618	0.280
46	619	0.140
47	620	0.060
48	621	0.120
49	622	0.020
50	624	0.070
51	625	0.060
52	626	0.080
53	627	0.270
54	628	0.080
55	629	0.620
56	630	0.310
57	631	0.210
58	632	0.180
59	633	0.150
60	634	0.260
61	635	0.130
62	636	0.240
63	637	0.150
64	638	0.030
65	639	0.670
66	640	0.240
67	641	0.180
68	642	0.100
69	643	0.100
70	644/1	0.410
71	644/2	0.020
72	645	0.210
73	646	0.190
74	706/2	0.320

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area Area (CCA) H. A.
1	2	3
Village Khambale (Bhalwani)--contd.		
DOR-22/67940 'mtrs.--contd.		
75	706/1	1.100
76	707/2	0.280
77	707/1	1.000
78	708/1	0.320
79	708/1	0.650
80	708/2	0.290
81	708/3	0.670
82	709/1	0.340
83	709/2	0.260
84	709/2	1.300
Total ..		84 20.938
Dy. 44/OR-1/165 mtrs.		
1	760/1	0.110
2	760/2	2.810
3	778/2	0.060
4	778/1	0.270
5	780/1	0.210
6	780/2	0.030
7	781/2	0.050
8	781/1	0.650
9	785/2	0.030
10	785/1	0.150
11	786/3	0.060
12	786/1	0.280
13	786/2	0.090
14	786/3	0.730
15	786/4	0.320
16	787	0.800
17	788	0.250
18	789	0.030
19	790	0.450
20	791	0.040
21	792	1.370
22	793	0.384
23	794	0.020
24	802/1	2.740

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Area (CCA) H. A.
1	2	3
Village Khambale (Bhalwani)--contd.		
Dy. 44/OR-1/165 mtrs.--contd.		
25	804/A	0.152
26	805/A	0.174
27	806/A	0.105
28	809/A	0.690
29	857/1	1.040
30	859/A	1.960
31	865	1.210
Total ..	31	17.265
Dy. 44/OTL/270 mtrs.		
1	5	0.144
2	6	0.136
3	7	0.090
4	8	0.084
5	9	0.036
6	10	0.028
7	11	0.020
8	12	0.080
9	14	0.169
10	15	0.072
11	16	0.024
12	17	0.001
13	34	2.790
14	35	0.189
15	618	0.280
16	623	0.150
17	624	0.070
18	625	0.060
19	626	0.080
20	628	0.080
21	629	0.620
22	630	0.310
23	646	0.190
24	647	0.546
25	648/2	0.100
26	648/1	0.060
27	649/2	0.040

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Area (CCA) H. A.
1	2	3
Village Khambale (Bhalwani)--contd.		
Dy. 44/OTL/270 mtrs.--contd.		
28	649/1	1.038
29	650	0.042
30	651	0.473
31	652/2	0.070
32	652/1	0.920
33	653	0.050
34	654/2	0.070
35	654/1	0.690
36	655/2	0.050
37	655/1	0.350
38	656/2	0.030
39	656/1	0.430
40	658/2	0.060
41	658/1	0.700
42	659/2	0.100
43	659/1	0.510
44	661/2	0.080
45	661/1	0.640
46	760/1	0.110
47	760/2	2.810
48	786/3	0.060
49	786/1	0.280
50	786/2	0.090
51	786/3	0.730
52	786/4	0.320
53	787	0.800
54	857/1	1.040
55	858/1	0.230
56	859/A	0.133
57	707/2	0.280
58	707/1	1.000
59	706/2	0.320
60	706/1	1.100
61	708/1	0.320
62	708/1	0.650
63	708/2	0.290
64	708/3	0.670

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area Area (CCA) H. A.
1	2	3
Village Khambale (Bhalwani)--contd.		
Dy. 44/OTL/270 mtrs.--contd.		
65	709/1	0.340
66	709/2	0.260
67	709/2	1.300
68	864/A	1.100
69	865	1.210
Total ..	69	28.195

DY. 45/OR-1/30 mtrs.		
1	563	0.820
2	564	0.040
3	565/1	0.890
4	566/1	0.650
5	567/1	1.320
6	568/1	1.660
7	575/1	0.800
8	576	0.040
9	577	0.020
10	579	0.430
11	580	0.140
12	581/1	0.210
13	582	0.170
14	583/1	0.225
15	585/1	0.140
16	586/1	0.550
17	587/1	0.280
18	596	0.010
19	598	0.350
20	590/1	0.170
21	597	0.320
Total ..	21	9.235

Dy. 45/OR-2/180 mtrs.		
1	678	0.390
2	679/2	0.200
3	679/1	0.290
4	680/2	0.130
5	680/1	0.060

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area Area (CCA) H. A.
1	2	3
Village Khambale (Bhalwani)--contd.		
Dy. 45/OR-2/180 mtrs.--contd.		
6	681	0.450
7	682	0.080
8	683	0.300
9	684	0.310
10	690	0.280
11	691	0.020
12	693	0.950
13	694	0.190
14	695	0.260
15	696/2	0.700
16	696/1	0.540
17	697/2	0.110
18	697/1	0.010
19	699/2	0.210
20	699/1	0.020
21	700/2	0.090
22	700/1	0.030
23	701	0.110
24	702/2	0.090
25	702/1	0.220
26	703/2	0.220
27	703/1	1.380
28	704/2	0.040
29	704/1	0.020
30	706/2	0.320
31	706/1	1.100
32	707/2	0.280
33	707/1	1.000
34	708/1	0.320
35	708/1	0.650
36	708/2	0.290
37	708/3	0.670
38	709/1	0.340
39	709/2	0.260
40	709/2	1.300
41	711	0.020
42	712/1	0.968

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Area (CCA) H. A.
1	2	3
Village Khambale (Bhalwani)--contd.		
Dy. 45/OR-2/180 mtrs.--contd.		
43	728	1.968
44	729	0.561
45	730	0.045
46	731	3.030
47	733	0.970
48	734	0.560
49	874	1.373
50	875	1.567
Total ..	50	25.292
Village Alsand		
Dy. 45/OR-3/740 mtrs.		
1	762	0.930
2	763	0.380
3	764	0.040
4	765	0.460
5	766	0.330
6	767	0.150
7	768	0.170
8	769	0.260
9	770	0.140
10	771	0.430
11	773	0.112
12	776/1	1.230
13	871	0.893
14	692	0.630
15	693	0.285
16	731	3.030
17	732	0.010
18	733	0.970
19	734	0.560
20	735	0.970
21	736	0.874
22	737	0.688
23	740	2.190
24	741	1.310
25	742/2	0.010

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Area (CCA) H. A.
1	2	3
Village Alsand--contd.		
Dy. 45/OR-3/740 mtrs.--contd.		
26	742/1	0.850
27	743	0.320
28	744/2	0.010
29	744/1	0.450
30	745/2	0.090
31	745/1	0.410
Total ..	31	19.188
Village Khambale (Bhalawani)		
Dy. 45/OL-1/1240 mtrs.		
1	731	1.818
2	868	2.260
3	869	0.010
4	870/1	7.540
5	870/2	0.270
6	871	6.034
7	872	1.770
8	873	0.860
9	874	0.780
10	875	0.820
11	876	1.290
12	878	0.850
13	879/1	0.395
14	879/2	0.020
15	880/1	0.328
16	880/2	0.036
17	881	0.072
18	882/1	0.035
19	893	0.960
20	894	0.900
Total ..	20	27.048
Village Alsand		
Dy. 45/OR-4/1310 mtrs.		
1	554	2.680
2	555/1	1.500
3	555/2	0.150

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area
1	2	3
		(CCA)
		H. A.

Village Alsand--contd.**Dy. 45/OR-4/1310 mtrs.--contd.**

4	556/1	1.300
5	556/2	0.060
6	557/1	1.430
7	557/2	0.030
8	557/2	0.060
9	528/1	0.629
10	528/2	0.305
11	559/1	1.015
12	559/2	0.125
13	559/2	0.042
14	737/1	1.666
15	737/2	0.007
16	737/2B	1.197
17	738/1	0.432
18	738/2	0.264
19	739	0.010
20	740/1A	0.168
21	740/2	0.072
22	740/2B	0.428
23	741/1	0.358
24	741/2	1.073
25	776/1	1.230
26	778	0.320
27	779	0.060
28	780/1	0.050
29	780/2	0.010
30	781	0.010
31	782	0.870
32	783	1.830
33	784	0.230
34	785	0.310
35	786	0.220
36	787	0.220
37	788	0.680
38	790	0.660
39	791	0.280
40	792	0.250

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area
1	2	3
		(CCA)
		H. A.

Village Alsand--contd.**Dy. 45/OR-4/1310 mtrs.--contd.**

41	793	0.130
42	794	0.690
43	795	0.450
44	796	0.290
45	797	0.030
46	798	0.630
47	799	0.550
48	800	0.390
49	801	0.580
50	802	0.280
51	803	0.110
52	804	0.380
53	805	0.230
54	806	1.270

Total ..	54	28.241
-----------------	-----------	---------------

Dy. 45/OT/1310 mtrs.

1	789	0.360
2	807	0.040
3	808	0.170
4	809	0.280
5	810	0.060
6	811	0.570
7	812	1.500
8	813	0.650
9	814	0.300
10	815	0.290
11	816	0.360
12	817	0.230
13	818	0.240
14	819	0.230
15	820	0.230
16	821	0.390
17	822	0.400
18	823	0.030
19	824	1.010
20	825	1.000

Schedule-B--contd.

Sr. No.	Delineated Area	
	Gat No.	Area
1	2	3
		(CCA)
		H. A.

Village Alsand--contd.

Dy. 45/OT/1310 mtrs.--contd.

21	826	1.650
22	827	0.260
23	828	0.240
24	829	0.310
25	830	0.030
26	866	1.700
27	867	1.940
28	831	0.820
29	832	0.900
30	732	0.720
31	833	0.300
32	834	0.310
33	835	0.360
34	836	0.370
35	837	0.750
36	841	2.330
37	838	0.050
38	839	0.080
39	840	0.260

Total .. 39 21.720

Villagewise Abstract

Canal	Outlet	Gat No.	Area
1	2	3	4
			(CCA)

Village Khambaka (Bhalawani)

Takari Main Canal	DO-21	16	17.7
Takari Main Canal	DO-22	84	20.938
Dy. No. 44	OR-1	31	17.265
Dy. No. 44	OT-1	70	18.195
Dy. No. 45	OR-1	21	9.235
Dy. No. 45	OR-2	50	25.292
Dy. No. 45	OL-1	21	27.046
Total		293	135.671

Villagewise Abstract--contd.

Canal	Outlet	Gat No.	Area
1	2	3	4
			(CCA)
Village Alsand			
Dy. No. 45	OR-3	31	19.188
Dy. No. 45	OR-4	55	28.241
Dy. No. 45	OR-5	39	21.72
Total		125	69.149
Grand Total		418	204.82

PRAKASH RAIGONDA PATIL,

Executive Engineer,
Takari Pump House Division No. 1,
Devrashtre.

Devrashtre, 22nd February 2018.

अधिसूचना - ३

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायदा, २००५
(पाहा कायद्याचे कलम क्रमांक ५.०, ६.०, ७.०)

(पाहा नियम ३.०)

क्रमांक प्रशा-४/पावावि-२/अधि-३ १ कॅम्प (२)/२०१७.— ज्याअर्थी, महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायदा, २००५ चे कलम ५.०, ६.०, ७.० व नियम क्रमांक ३.० नुसार असा निर्णय झाला आहे की, पाणीवापर संस्थांचे जलशास्त्रीय व प्रशासकीय सोईच्या दृष्टीने कार्यक्षेत्र निश्चित करण्यासाठी मी, इंजिनिअर प्रकाश रायगोंडा पाटील, कार्यकारी अभियंता, ताकारी पंपगृह विभाग क्रमांक १, देवराष्ट्रे खालीलप्रमाणे पाणीवापर संस्थांच्या अद्ययावत नकाशांच्या प्रमाणित प्रती, जमीनधारक आणि/किंवा कब्जेदार यांच्या नावाच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालय, तहसीलदार कार्यालय, सिंचन शाखा उपविभागीय व विभागीय कार्यालय आणि इतर महत्वाच्या सार्वजनिक ठिकाणी सूचना फलकावर माहितीसाठी प्रसिद्धी करित आहे.

मी, इंजिनिअर प्रकाश रायगोंडा पाटील, कार्यकारी अभियंता, असेही जाहीर करतो की, यापुढे समुचित प्राधिकरणातर्फे कोणाही वैयक्तिक जमीनधारकाला किंवा कब्जेदार यांचे जमिनीस पाणी पुरविले जाणार नाही आणि सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम-२००५ याखाली येणाऱ्या जमिनींच्या सर्व धारकांवर व भोगवटाधारकांवर पाणीवापर संस्थेमार्फत पाणीपुरवठा घेणे बंधनकारक असेल.

या प्रकटनामुळे बाधित झालेल्या कोणत्याही व्यक्तीस हे प्रकटन महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसांच्या आत अधीक्षक अभियंता, कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्प मंडळ, सांगली यांचेकडे अपील दाखल करता येईल.

अनुसूची-अ

विभाग : ताकारी पंपगृह विभाग क्रमांक १, देवराष्ट्रे

उपविभाग : ताकारी उपसा सिंचन व व्यवस्थापन उपविभाग
क्रमांक ३, तासगाव.

प्रकल्पाचे नाव : ताकारी उपसा सिंचन योजना

अधिसूचित केलेले क्षेत्र : ५२२.०९२ हे.

अधिसूचित क्षेत्राचा तपशील : ताकारी मुख्य कालवा, सरळ विमोचक २३, २४ व वितरिका क्रमांक ४६, ४६-अ, ४६-ब वरील लाभ क्षेत्रावरील पाणीवापर संस्था क्रमांक २९.

गावांची संख्या : १-आळसंद, तालुका खानापूर, जिल्हा सांगली.

पाणीवापर संस्थेचे नाव व पत्ता (कार्यान्वित/प्रस्तावित) :

पाणीवापर संस्था क्रमांक २९, आळसंद,
तालुका खानापूर, जिल्हा सांगली.

अधिसूचित क्षेत्राचा तपशील

जिल्हा सांगली, तालुका खानापूर

गाव अधिसूचित केलेले क्षेत्र
(अनुसूची 'ब' प्रमाणे)
गट संख्या क्षेत्र

१ २ ३
हे. आर

आळसंद ८२६ ५२२.०९२

एकूण ८२६ ५२२.०९२

अधिसूचना-३

विभाग : ताकारी पंपगृह विभाग क्रमांक १, देवराष्ट्रे

उपविभाग : ताकारी उपसा सिंचन व व्यवस्थापन उपविभाग
क्रमांक ३, तासगाव.

प्रकल्पाचे नाव : ताकारी उपसा सिंचन योजना

अधिसूचित केलेले क्षेत्र : ताकारी मुख्य कालवा, सरळ विमोचक क्रमांक २३, २४ व वितरिका क्रमांक ४६, ४६-अ, ४६-ब वरील लाभ क्षेत्रावरील पाणीवापर संस्था क्रमांक २९ सीसीए ५२२.९२ हे.

गावांची संख्या : १-आळसंद, तालुका खानापूर, जिल्हा सांगली.

सिंचन सुरू केल्याचे वर्ष : २०१७-१८

अनुसूची-ब

जिल्हा सांगली, तालुका खानापूर, गाव आळसंद

अ. क्र. अधिसूचित केलेले क्षेत्र

गट नंबर क्षेत्र

१ २ ३
(सीसीए)
हेक्टर

डीओआर-२३/सा. क्र. ७२६४० मी.

१	९९८/१	४.९६५
२	९९८/२	०.२८९
३	१४१८	०.०४१
४	१४२३	१.०८६
५	१४२४	०.२७०
६	१४२५	१.३३७
७	१४२६	०.०३०
८	१४२७	२.२६९
९	१४३२/१	०.४८८
१०	१४३२/२	०.५१६
११	१४३३/१	०.८०१
१२	१४३३/२	०.०१२
१३	१४३४/१	१.७२२
१४	१४३४/२	०.१८४
१५	१४३५	१.११५
१६	१४३६	१.१२८
१७	१४३७	०.५७०
१८	१४५०/१	०.०१२
१९	१४५०/२	०.००७
२०	१४५१/१	०.००९
२१	१४५१/२	०.००४
२२	१४५२/१	०.००४
२३	१४५२/२	०.०२१
२४	१४५३/१	०.०१८
२५	१४५३/२	०.०३०

एकूण .. २५ १६.९२८

डीओआर-२४/सा. क्र. ७३१८० मी.

१	१४०९	०.०८४
२	१४१०	०.४२३

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र (सीसीए) हेक्टर
१	२	३
		(सीसीए) हेक्टर
	डीओआर-२४/सा. क्र. ७३१८० मी.--चालू	
३	१४११	०.४५०
४	१४१२	१.०७०
५	१४१३	०.४७०
६	१४१४	१.१७०
७	१४१५	०.५८०
८	१४१६	०.५००
९	१४१७	०.८००
१०	१४१८	०.८२०
११	१४१९	०.९४०
१२	१४२०/१	१.९९४
१३	१४२०/२	०.१७१
१४	१४२१	०.०२०
१५	१४२७	०.२६७
१६	१४२८	५.३५०
१७	१४२९/१	०.४३१
१८	१४२९/२	०.११४
१९	१४३२/१	०.२३६
२०	१४३२/२	०.२४६
२१	१४३३/१	०.५०४
२२	१४३३/२	०.००८
२३	१४३४/१	१.६५२
२४	१४३४/२	०.१७६
२५	१४३५	२.२३०
२६	१४३६	१.८८०
२७	१४७०/१	१.२००
२८	१४७०/२	०.१९०
२९	१४७१/१	१.२६०
३०	१४७१/२	०.१६०
३१	१४७२/१	१.३००
३२	१४७२/२	०.११०
३३	१४७३/१	०.१५१
३४	१४७३/२	०.०३९

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र (सीसीए) हेक्टर
१	२	३
		(सीसीए) हेक्टर
	डीओआर-२४/सा. क्र. ७३१८० मी.--चालू	
३५	१४७५	०.३०८
३६	१४७६	०.१८५
३७	१४७७	०.४७६
३८	१४७८	०.४०८
३९	१४७९	०.११७
४०	१४८०	०.१३२
४१	१४८७	०.१५१
४२	१४९०	०.०१०
४३	१४९१	०.०७६
४४	१४९२	०.१६०
४५	१४९३	०.१२०
४६	१४९४	०.८६०
४७	१४९५	०.८८०
४८	१४९६	०.१३०
४९	१४९७	०.२६०
५०	१४९८	०.१३०
५१	१४९९	०.१२०
५२	१५००	०.१७०
५३	१५०१	०.०४०
५४	१५०२	०.०४०
५५	१५०३	०.०६०
५६	१५०५	०.०४०
५७	१५०६	०.०५०
५८	१५०७	०.३२०
५९	१५०८	०.४७०
६०	१५०९	०.४९०
६१	१५१०	०.४३०
६२	१५११	०.२६०
६३	१५१२	०.०७२
६४	१५१६	०.०१७
एकूण ..		६४
		३३.९७८

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र ३ (सीसीए) हेक्टर
१	२	३
वितरिका क्रमांक ४६/ओआर-१/सा. क्र. १०० मी.		
१	८७०/१	३.७७०
२	८७०/२	०.१३५
३	८९५	०.९८०
४	१०२०/१	०.६०४
५	१०२०/२	०.१२९
६	१०२१/१	०.१२५
७	१०२१/२	०.१२१
८	१०५१	०.४९९
९	१०५२	०.५९४
१०	१०५३	०.६४९
११	१०५४	०.०९८
१२	१०५६	०.०३३
१३	१०५७	०.०६७
१४	१०५९	०.५६०
१५	१०६०	१.७००
१६	१०६१/१	०.९४०
१७	१०६१/२	२.१००
१८	१०६२	०.१७०
१९	१०६३	०.१५०
२०	१०६४	०.५७०
२१	१०६५	०.०८०
२२	१०६६	०.३२०
२३	१०६७	०.४७०
२४	१०६८	१.५८०
२५	१०६९	१.५८०
२६	१०७०	१.५८०
२७	१०७१	०.७७२
२८	१०७२	०.६१२
२९	१०७३	४.६१७
३०	१०७४	१.७१०
३१	१०७५	०.९६०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र ३ (सीसीए) हेक्टर
१	२	३
वितरिका क्रमांक ४६/ओआर-१/सा. क्र. १०० मी.--चालू		
३२	१११६	०.०६०
३३	१११७	०.०२२
एकूण ..		
	३३	२८.३५७
वितरिका क्रमांक ४६/ओआर-२/सा. क्र. ७६० मी.		
१	१०४३	०.११५
२	११३२	०.५४६
३	१२५३	१.०४४
४	१२५५	०.०७०
५	१२५६	०.३४०
६	१२५७	०.७००
७	१२५८	०.५९०
८	१२६३	२.७५०
९	१२६४	०.३००
१०	१२६५	०.३३०
११	१२६६	०.४४०
१२	१२६७	०.२५०
१३	१२६८	०.५४०
१४	१२६९	०.५४०
१५	१२७०	०.९८०
१६	१२७१	०.५१०
१७	१२७२	०.५५०
१८	१२७३	०.९१९
१९	१२७४	०.७८६
२०	१२७५	१.७५०
२१	१२७६	१.०७०
२२	१६४२	०.०९४
२३	१६४३	०.०७९
२४	१६४४	०.०६५
२५	१६४५	०.०६०
२६	१६४६	०.०५७
एकूण ..		
	२६	१५.४७५

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	
वितरिका क्रमांक ४६/ओएल-१/सा. क्र.९८० मी.		
१	१०२५/१	०.२४२
२	१०२५/२	०.०४७
३	१०३८/१	०.८८२
४	१०३८/२	०.०२१
५	१०३९/१	०.४२३
६	१०३९/२	०.०२७
७	१०४०	०.१०६
८	१०४१	०.४१०
९	१०४२	०.७६०
१०	१०४६	१.००८
११	१०५५	०.८३६
१२	१२७४	१.८३४
१३	१२७६	१.९६७
१४	१२७७	०.४०६
१५	१२७८	१.१५८
१६	१२७९	०.६६६
१७	१२८०	०.७८६
१८	१२८१	१.६२०
१९	१२८२	०.८७०
२०	१२८३	०.७९०
२१	१२८४	०.०३०
२२	१२८५	०.९३०
२३	१२८६	०.५९०
२४	१२८७	०.६८०
२५	१२८८	०.७८०
२६	१२८९	०.३६०
२७	१२९०	०.२५०
२८	१२९१	०.२२८
२९	१२९२	०.६४६
३०	१२९३	०.१९९
३१	१२९४	०.१४२
३२	१२९५	०.१८०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	
वितरिका क्रमांक ४६/ओएल-१/सा. क्र.९८० मी.--चालू		
३३	१२९६	०.१०२
३४	१२९७	०.०८०
३५	१३१०	०.०८७
<hr/>		
एकूण ..	३५	२०.१४३
<hr/>		
वितरिका क्रमांक ४६/ओएल-२/सा. क्र. १०२० मी.		
१	१६३३	१.७६०
२	१६३४	०.३२०
३	१६३५	०.७००
४	१६३६	२.५४०
५	१६३७	०.०५०
६	१६३८	२.८५०
७	१६३९	१.०७०
८	१६४१	०.७६०
९	१६४२	१.७९५
१०	१६४३	१.५०१
११	१६४४	१.२४४
१२	१६४५	१.१४९
१३	१६४६	१.०८३
<hr/>		
एकूण ..	१३	१६.८२२
<hr/>		
वितरिका क्रमांक ४६/ओएल-३/सा. क्र. १३०० मी.		
१	१६२५	०.१२०
२	१६२६	०.०९०
३	१६२७	०.१४०
४	१६२८	०.३४०
५	१६२९	०.१९०
६	१६३०	०.०७०
७	१६३१	०.०५०
८	१६३२	०.५५०
९	१६४०	०.७१०
१०	१६४७	४.७८८
११	१६४८/अ	१.५६०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अधिसूचित केलेले क्षेत्र
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर
वितरिका क्रमांक ४६/ओएल-३/सा. क्र. १३०० मी.--चालू		
१२	१६४८/ब	०.१७०
१३	१६४९	०.५३०
१४	१६५०	१.४१०
१५	१६५१	०.१३०
१६	१६५२	२.८३५
१७	१६५३	०.०१८
१८	१६५४	०.३००
१९	१६५६	६.८०४
एकूण ..	१९	२०.८०५

वितरिका क्रमांक ४६/ओआर-३/सा. क्र. १३०० मी.

१	११९९	०.६०४
२	१२००	०.३००
३	१२०१	०.४०८
४	१२०२	०.१९८
५	१२०३	०.२१०
६	१२०४	२.५७५
७	१२०४	१.०३०
८	१२०५	०.१७०
९	१२०६	०.२८०
१०	१२०७	०.१५०
११	१२०८	०.१५०
१२	१२०९	०.३००
१३	१२१०	०.२८०
१४	१२११	०.२१०
१५	१२१२	०.१९०
१६	१२१३	०.१७०
१७	१२१४	०.३२०
१८	१२१५	०.२००
१९	१२१६	०.२४४
२०	१२१७	०.३७०
२१	१२१८	०.०८५

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अधिसूचित केलेले क्षेत्र
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर
वितरिका क्रमांक ४६/ओआर-३/सा. क्र. १३०० मी.--चालू		
२२	१२१९	०.०७५
२३	१२२०	०.०७०
२४	१२२१	०.०१०
२५	१२२२	०.८४०
२६	१२२३	०.१००
२७	१२२४	०.०९०
२८	१२२५	०.२२०
२९	१२२६	०.१००
३०	१२२६	०.१००
३१	१२२७	०.११०
३२	१२२८	०.१२०
३३	१२२९	०.१३०
३४	१२३०	०.२००
३५	१२३१	०.१३०
३६	१२३२	०.०५०
३७	१२३३	०.१००
३८	१२३४	०.१३०
३९	१२३५	०.१९०
४०	१२३६	०.२१०
४१	१२३७	०.०७०
४२	१२३८	०.५००
४३	१२३९	०.१००
४४	१२४०	०.१००
४५	१२४०	०.१००
४६	१२४१	०.०८०
४७	१२४२	०.३४०
४८	१२४३	०.०६०
४९	१२४४	०.०४०
५०	१२४५	०.०९०
५१	१२४९	२.३५०
५२	१२६०	१.४९०
५३	१२६१	२.३७०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	
वितरिका क्रमांक ४६/ओआर-३/सा. क्र. १३०० मी.--चालू		
५४	१२६२	१.६००
५५	१६४७	०.२५२
५६	१६५२	०.३१५
५७	१६५६	०.८५०
एकूण ..	५७	२२.१२६

वितरिका क्रमांक ४६/ओएल-४/सा. क्र. १५६० मी.

१	१६५३	०.०४२
२	१६५५	०.१९०
३	१६५६	९.३५५
४	१६५७	०.५१०
५	१६५८	०.३९०
६	१६५९	०.४००
७	१६६०	०.२००
८	१६६१	०.०६०
९	१६६२	०.२८०
१०	१६६३	०.२४०
११	१६६४	०.६८०
१२	१६६५	०.२२०
१३	१६६६	०.२२०
१४	१६६७	०.२२०
१५	१६६८	०.२६०
१६	१६६९	०.२७०
१७	१६७०	४.४८७
१८	१६७१	१.६११
१९	१६७२	०.०७६
एकूण ..	१९	१९.७११

वितरिका क्रमांक ४६/ओआर-४/सा. क्र. १५६० मी.

१	११७७	०.२२०
२	११७८	०.०४८
३	११८६	०.७६५
४	११८७	०.४८०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	
वितरिका क्रमांक ४६/ओआर-४/सा. क्र. १५६० मी.--चालू		
५	११८८	०.६००
६	११८९	०.८२०
७	११९०	०.५७०
८	११९१	१.३३०
९	११९९	०.९०६
१०	१२००	०.७००
११	१२०१	०.९५२
१२	१२०२	०.४६२
१३	१२०३	०.४९०
१४	१२०४	४.१२०
१५	१२१५	०.३००
१६	१२१६	०.३६६
१७	१२१७	०.३७०
१८	१२१८	०.०८५
१९	१२१९	०.०७५
२०	१२२०	०.०७०
२१	१२२१	०.०१०
२२	१२२२	०.४२०
२३	१६७०	१.९२३
२४	१६७१	१.९६९
२५	१६७२	०.६८४
एकूण ..	२५	१८.७३५

वितरिका क्रमांक ४६/ओएल-५/सा. क्र. १८२० मी.

१	१६७३	०.५४८
२	१६७६	७.३०५
३	१६७७	०.३५०
४	१६७८	०.१५०
५	१६७९	०.३५०
६	१६९४/१	०.२४५
७	१६९४/२	०.२०५
८	१६९५/१	०.०३१

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र
	गट नंबर		गट नंबर
			क्षेत्र
१	२	३	(सीसीए)
			हेक्टर
वितरिका क्रमांक ४६/ओएल-५/सा. क्र. १८२० मी.--चालू			
९	१६९५/२	०.०१३	
१०	१७०२/अ	०.७६५	
११	१७०२/अ	०.१४४	
१२	१७०२/ब	१.०७१	
१३	१७०२/ब	५.६५२	
एकूण ..	१३	१६.८२९	

वितरिका क्रमांक ४६/ओआर-५/सा. क्र. १८२० मी.

१	११९२	१.०९०
२	११९३	०.०३०
३	११९४	०.९७०
४	११९५	०.०७०
५	११९६	२.०६०
६	११९७	५.६००
७	११९८	७.११०
८	१६७३	४.९३२
९	१८१९/१	०.५०४
१०	१८१९/२	०.१७४
११	१८२०	०.०५०
१२	१८२१/१	०.५६०
१३	१८२१/२	०.१२६
१४	१८२३/१	०.०६६
१५	१८२३/२	०.०५०
१६	१८२४	०.७६०
१७	१८२५	०.७४०
१८	१८२६/अ	०.८००
१९	१८२६/ब	०.०५०
२०	१८२८	०.०६०
२१	१८२९	०.०१४
एकूण ..	२१	२५.८१६

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र
	गट नंबर		गट नंबर
			क्षेत्र
१	२	३	(सीसीए)
			हेक्टर
वितरिका क्रमांक ४६/ओएल-६/सा. क्र. २००० मी.			
१	१६७४/अ	३.५००	
२	१६७४/ब	६.६७०	
३	१६८०	१.०५०	
४	१६८१	०.५१०	
५	१६८२	०.५४०	
६	१६८३	०.६९०	
७	१६८४	०.६५०	
८	१६८५	०.६४०	
९	१६८६	०.६००	
१०	१६८७	०.६९०	
११	१६८८	०.७६०	
१२	१६८९/१	०.९०९	
१३	१६९०/१	०.१८३	
१४	१६९१/१	०.६२१	
१५	१७८१	०.४६८	
१६	१७८२	०.०५८	
१७	१७८३	०.०२५	
१८	१७८६	०.१९८	
१९	१७८७	०.२७७	
२०	१७८८	०.२४८	
२१	१७८९	०.२३७	
एकूण ..	२१	१९.५२४	

वितरिका क्रमांक ४६/ओआर-६/सा. क्र. २००० मी.

१	१६७४/अ	१.५००
२	१७३९	०.३१८
३	१७९०	०.०३०
४	१७९१	०.७००
५	१७९२	०.८७०
६	१७९३	०.२३०
७	१७९४	०.१६०
८	१७९५	०.२९०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	
वितरिका क्रमांक ४६/ओआर-६/सा. क्र. २००० मी.--चालू		
९	१७९८	०.२४०
१०	१७९९	०.३१०
११	१८००	०.४१०
१२	१८०१	०.३२०
१३	१८०२	०.३००
१४	१८०३	१.६७०
१५	१८०४	०.४६०
१६	१८०५	०.०१०
१७	१८०६	०.४४०
१८	१८०७	०.२४०
१९	१८०८	०.२६०
२०	१८०९	०.९७०
२१	१८१०	१.०००
२२	१८११	३.७३०
२३	१८१२	१.३८०
२४	१८१३	०.७९०
२५	१८१४/१	०.१३६
२६	१८१४/२	०.०४४
२७	१८१५/१	०.२००
२८	१८१५/२	०.०५५
२९	१८१६/१	०.२३१
३०	१८१६/२	०.०७१
३१	१८१७/१	०.२५३
३२	१८१७/२	०.०९१
३३	१८१८	०.०६०
एकूण ..	३३	१७.७६९

वितरिका क्रमांक ४६/ओआर-७/सा. क्र. २२६० मी.

१	अ	०.१४९
२	१७७९	०.५८०
३	१७८०	०.४००
४	१७८१	०.०५२

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	
वितरिका क्रमांक ४६/ओआर-७/सा. क्र. २२६० मी.--चालू		
५	१७८२	०.५२२
६	१७८३	०.४७५
७	१७८४	०.४४०
८	१७८५	०.७२०
९	१७८६	०.१३२
१०	१७८७	०.०९२
११	१७८८	०.०६२
१२	१७८९	०.०१२
१३	१७९६	०.४६०
१४	१७९७	०.४७०
१५	१८४०/१	४.५५७
१६	१८४०/२	०.४९०
१७	१८४१	१.३२०
१८	१८४२	१.७१०
१९	१८४३	०.०८०
२०	१८४४	१.२८०
२१	१८४५	१.२८०
२२	१८४६	०.५७०
२३	१८४७/१	४.७४४
२४	१८४८	०.३९६
२५	१८४९	०.२७०
२६	१८५०	०.१५०
२७	१८५१	०.१३५
एकूण ..	२७	२१.५४८

वितरिका क्रमांक ४६/ओटी/सा. क्र. २५६० मी.

१	१७६८/१	०.८३४
२	१७६८/२	०.१५०
३	१७६९/१	१.००५
४	१७६९/२	०.२३२
५	१७७०/१	१.१०५
६	१७७०/२	०.२९७

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र ३ (सीसीए) हेक्टर
१	२	३
वितरिका क्रमांक ४६/ओटी/सा. क्र. २५६० मी.--चालू		
७	१७७१/१	४.१२३
८	१७७१/२	०.४७५
९	१७७२	०.४१०
१०	१७७३	०.२८०
११	१७७४	०.२८०
१२	१७७५	०.३००
१३	१७७६	०.२९०
१४	१७७७	०.२६०
१५	१७७८	१.४४०
१६	१८६१	०.२९७
१७	१८६२	०.२२९
१८	१८६३	०.१००
१९	१८६४	०.११०
२०	१८६५	०.१५०
२१	१८६६	०.०८०
२२	१८६७	०.०८०
२३	१८६८	०.०८०
२४	१८६९	०.२७०
२५	१८७०	०.०९०
२६	१८७१	०.२२४
२७	१८७२	०.२६४
२८	१८७३	०.०२१
२९	१८९५/१	०.३९३
३०	१८९६/१	०.३२७
३१	१८९७/१	०.२६४
३२	१८९८/१	०.२९५
३३	१९०१/१	३.४०८
३४	१९०१/२	०.७२०
३५	१९०२	०.०६५
३६	१९०४/१	०.१६७
३७	१९०४/२	०.०२९
एकूण ..	३७	१९.१४४

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र ३ (सीसीए) हेक्टर
१	२	३
वितरिका क्रमांक ४६/एसएम-१/ओएल-१/सा. क्र. १०० मी.		
१	१०४३	०.२३०
२	१०४४	०.७३०
३	१०४५	०.८४०
४	१०४६	०.११२
५	१०४८	०.३१०
६	१०४९	०.७४१
७	१०५०/१	०.३५९
८	१०५०/२	०.००३
९	१०५१	०.७९५
१०	१०७१	१.३०२
११	१०७२	१.४२८
१२	१०७३	०.२४३
१३	१०७४	०.१९०
१४	११०९	०.३७०
१५	१११०	०.१००
१६	११११	०.११०
१७	१११२	०.११०
१८	१११३	०.१००
१९	१११४	०.११०
२०	१११५	०.१००
२१	१११६	०.१८०
२२	१११८	०.१००
२३	१११९	०.१२०
२४	११२०	०.१३०
२५	११२१	०.११०
२६	११२२	०.१००
२७	११२३	०.१२०
२८	११३२	०.१०८
२९	१२४८	२.१९०
३०	१२४९	१.५००
३१	१२५०	१.०१०

अनुसूची-ब--चालू

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	

वितरिका क्रमांक ४६/एसएम-१/ओएल-१/सा. क्र. १०० मी.--चालू

वितरिका क्रमांक ४६/एसएम-१/ओएल-२/सा. क्र. ४९० मी.--चालू

३२	१२५१	२.९२०
३३	१२५२	१.६१०
३४	१२५३	१.८२७
३५	१२५४	०.६४०
३६	१२७५	०.९७५
एकूण ..	३६	२१.९२३

२५	११०२	०.३२०
२६	११०३	०.२१०
२७	११०४	०.२००
२८	११०५	०.२१०
२९	११०६	०.१८०
३०	११०७	०.०९०
३१	११०८	०.०६०

वितरिका क्रमांक ४६/एसएम-१/ओएल-२/सा. क्र. ४९० मी.

१	१०७५	०.९६०
२	१०७६	१.०१०
३	१०७७	१.०५०
४	१०७८	०.१९०
५	१०७९	०.१५०
६	१०८०	०.१५०
७	१०८१	०.१८०
८	१०८२	०.१८०
९	१०८६	०.०४०
१०	१०८७	०.०४०
११	१०८८	०.०४०
१२	१०८९	०.०४०
१३	१०९०	०.०४०
१४	१०९१	०.१८०
१५	१०९२	०.०४०
१६	१०९३	०.०४०
१७	१०९४	०.०४०
१८	१०९५	०.१२०
१९	१०९६	०.०३०
२०	१०९७	०.०३०
२१	१०९८	०.०६०
२२	१०९९	०.०४०
२३	११००	०.०४०
२४	११०१	०.३९०

३२	११२४	०.८८०
३३	११२५	०.०४०
३४	११२६	०.९२०
३५	११३२	१.०८०
३६	११३३	०.३५०
३७	११३४	०.२५०
३८	११३५	०.४५०
३९	११३६	०.२५०
४०	११३७	०.२५०
४१	११३८	०.१७०
४२	११३९	०.६२०
४३	११४०	०.४६०
४४	११४१	०.१५०
४५	११४२	०.१७०
४६	११४३	०.०७०
४७	११४४	०.०८०
४८	११४५	०.११०
४९	११४६	०.११०
५०	११४७	०.११०
५१	११४८	०.२८०
५२	११४९	०.०६०
५३	११५०	०.०८०
५४	११५१	०.२००
५५	११५२	०.२२०
५६	११५३	०.०४०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

वितरिका क्रमांक ४६/एसएम-१/ओएल-२/सा. क्र. ४९० मी.--चालू

५७	११५४	०.०३५
५८	११५५	०.००७
५९	११५६	०.४३७
६०	११५७	०.०९५
६१	११५८	०.०९०
६२	११५९	०.०३५
६३	११६०	०.०२४
६४	११६१	०.०५४
६५	११६२	०.११०
६६	११६३	०.३००
६७	११६४	०.२८०
६८	११६५	०.२४०
६९	११६६	०.१९०
७०	११६७	०.१९०
७१	११६८	०.०५०
७२	११६९	०.०५०
७३	११७०	०.७००
७४	११७१	०.९७०
७५	११७२	०.२२०
७६	११७३	०.२१०
७७	११७४	०.४००
७८	११७५	०.०२०
७९	११७६	०.४२०
८०	११७७	०.३३०
८१	११७८	०.२७२
८२	११७९	०.२९०
८३	११८०	०.३००
८४	११८१	०.१००
८५	११८२	०.३२०
८६	११८३	०.३१०
८७	११८४	०.४९०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

वितरिका क्रमांक ४६/एसएम-१/ओएल-२/सा. क्र. ४९० मी.--चालू

८८	११८५	०.४४०
८९	११८६	०.०८५
९०	१२४६	०.८१०
९१	१२४७	०.३३०
एकूण ..		२२.९५४

वितरिका क्रमांक ४६/एसएम-१/ओटी/सा. क्र. ६७० मी.

१	८४१	२.३३
२	८४२	०.१९
३	८४३	०.२१
४	८४४	०.०३
५	८४५	०.४४
६	८४६	०.०१
७	८४७	०.७४
८	८४८	०.०२
९	८४९	०.२
१०	८५०	०.२
११	८५१	०.४८
१२	८५२	०.४७
१३	८५३	२.६७
१४	८५४	३.०१
१५	८५५	०.३७
१६	८५६	०.१९
१७	८५७	०.१७
१८	८५८	०.३९
१९	८५९	०.५८
२०	८६०	०.१५
२१	८६१	०.२१
२२	८६२	२.४९
२३	८६३	०.०२
२४	८६४	२.९७
२५	८६५	१.६३

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

वितरिका क्रमांक ४६/एसएम-१/ओटी/सा. क्र. ६७० मी.--चालू

२६	८६६	१.७
२७	८६७	१.९४
एकूण ..	२७	२३.८१

वितरिका क्रमांक ४६-अ/ओएल-१/सा. क्र. २०० मी.

१	१००७/१	१.१३०
२	१००७/२	०.८१०
३	१०२६	१.०१४
४	१०२७	०.०४०
५	१०२८	०.२००
६	१०२९	०.४९०
७	१०३०	०.०४०
८	१०३१	०.५६०
९	१०३२	१.६४०
१०	१०३३	०.२७६
११	१०३४	०.८३२
१२	१०३६/१	०.२२८
१३	१०३६/२	०.०४०
१४	१०३७/१	०.४३८
१५	१०३७/२	०.०२४
१६	१०३७/३	०.०६४
१७	१३२०	०.५५०
१८	१३२१	०.०७०
१९	१३२२	०.०६०
२०	१३२३	०.२५०
२१	१३२४	१.८६०
२२	१३२५	०.७३०
२३	१३२६	०.३८०
२४	१३२७	०.५२०
२५	१३२८	०.४७०
२६	१३२९	०.०९०
२७	१३३०	०.१३०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

वितरिका क्रमांक ४६-अ/ओएल-१/सा. क्र. २०० मी.--चालू

२८	१३३१	०.२४०
२९	१३३२	१.७१०
३०	१३३२	१.७१०
३१	१३३३	०.६४०
३२	१३३४	०.४३०
३३	१३३५	०.६००
एकूण ..	३३	१८.२६६

वितरिका क्रमांक ४६-अ/ओआर-१/सा. क्र. २०० मी.

१	१०३४	०.९८८
२	१०३६/१	०.११६
३	१०३६/२	०.०२०
४	१०३७/१	०.४३८
५	१०३७/२	०.०२४
६	१०३७/३	०.०६४
७	१०३८/१	०.५६७
८	१०३८/२	०.०१३
९	१२७६	१.५५२
१०	१२७८	२.१५०
११	१२७९	२.२२०
१२	१२८०	२.६२०
१३	१३२०	०.१६५
१४	१३२३	०.१५०
१५	१३२४	०.३७२
१६	१३२५	०.२१९
१७	१३२६	०.११४
१८	१३२७	०.१५६
१९	१३३२	०.३४२
एकूण ..	१९	१२.२९०

वितरिका क्रमांक ४६-अ/ओआर-२/सा. क्र. ५९० मी.

१	१२९१	०.१२०
२	१२९२	०.०३४

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

वितरिका क्रमांक ४६-अ/ओआर-२/सा. क्र. ५९० मी.--चालू

३	१२९३	०.०१०
४	१२९४	०.००७
५	१२९५	०.०२०
६	१२९६	०.१७०
७	१२९७	०.१६०
८	१२९८	०.७२०
९	१२९९	०.०२०
१०	१३००	०.२००
११	१३०१	०.२१०
१२	१३०२	०.२९०
१३	१३०३	०.२८०
१४	१३०४	०.३००
१५	१३०५	०.१८०
१६	१३०६	०.२८०
१७	१३०७	०.३००
१८	१३०८	०.१५०
१९	१३०९	०.१९०
२०	१३१०	०.२९०
२१	१३११	०.७४०
२२	१३१२	१.२३०
२३	१३१३	०.६९०
२४	१३१४	०.६८०
२५	१३१५	०.७१०
२६	१३१६	०.०२०
२७	१३१८	४.१५०
२८	१३१९	१.८२०
२९	१३१७	३.५००
३०	१५३३	०.१३०
३१	१५३२	२.०५०
३२	१३३५	०.६००

एकूण ..

३२

२०.२५१

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

वितरिका क्रमांक ४६-अ/ओटी/सा. क्र. ६४० मी.

१	१३१७	३.५००
२	१३३६	०.३६०
३	१३३७	०.२६०
४	१३३८	०.९००
५	१३३९	०.७२०
६	१३४०	०.१६०
७	१३४१	०.०३०
८	१३४२	०.०५०
९	१३४३	०.०४०
१०	१३४४	०.४२०
११	१३४५	०.२६०
१२	१३४६	०.१२०
१३	१३४७	०.१६०
१४	१३४८	०.०२०
१५	१३४९	०.२४०
१६	१३५०	०.१६०
१७	१३५१	०.२२०
१८	१३५२	०.२३०
१९	१३५३	०.२८०
२०	१३५४	०.३४०
२१	१३५५	०.०३०
२२	१३५६	०.१४०
२३	१३५७	०.७३०
२४	१३५८	०.०१०
२५	१३५९	०.११०
२६	१३६०	०.११०
२७	१३६१	०.६४०
२८	१३६२	०.२३०
२९	१३६३	०.३००
३०	१३६४	०.७३०
३१	१३६५	०.२६०
३२	१३६६	०.१२०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र ३ (सीसीए) हेक्टर
१	२	३
वितरिका क्रमांक ४६-अ/ओटी/सा. क्र. ६४० मी.--चालू		
३३	१३६७	०.१४०
३४	१३६८	०.५९०
३५	१३६९	०.०२०
३६	१३७०	०.२१०
३७	१३७१	०.२६०
३८	१३७२	०.२२०
३९	१३७३	०.२३०
४०	१३७४	०.०२०
४१	१३७५	०.३००
४२	१३७६	०.३१०
४३	१३७७	०.३४०
४४	१३७८	०.०४०
४५	१३७९	०.५७०
४६	१५२५	०.९९०
४७	१५२६	०.४२०
४८	१५२४	१.२२०
४९	१३८०	०.४९०
५०	१५३२	२.०५०
५१	१५२९	०.३००
५२	१३८१	०.६३०
एकूण ..	५२	२१.४३९

वितरिका क्रमांक ४६-ब/ओएल-१/सा. क्र. ४० मी.

१	९९८/१	८.७६३
२	९९८/२	०.५१०
३	९९९/१	०.३७२
४	९९९/२	०.०६२
५	१०००/१	०.१४४
६	१०००/२	०.०४०
७	१००३/१	०.०३४
८	१००३/२	०.००३
९	१४०४	०.७२०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र ३ (सीसीए) हेक्टर
१	२	३
वितरिका क्रमांक ४६-ब/ओएल-१/सा. क्र. ४० मी.--चालू		
१०	१४०५	१.०१०
११	१४०६	१.३५०
१२	१४०७	०.३३०
१३	१४०८	०.०४०
१४	१४०९	०.२१०
१५	१४१०	०.०४७
१६	१४१७	०.०८०
१७	१४२२	३.९७०
१८	१४२३	१.८१०
१९	१४२५	१.९१०
२०	१४२७	२.६७०
एकूण ..	२०	२४.०७५

वितरिका क्रमांक ४६-ब/ओटी/सा. क्र. ३२० मी.

१	१००५/३	०.२९६
२	१००५/३	०.३१६
३	१००६/१	२.०३४
४	१००६/२	०.५४०
५	१००७/१	१.१३०
६	१००७/२	०.८१०
७	१३८२	०.५९०
८	१३८३	०.५६०
९	१३८४	०.०४०
१०	१३८५	०.०००
११	१३८६	१.२५०
१२	१३८७	०.५८०
१३	१३८८	०.४९०
१४	१३८९	०.२६०
१५	१३९०	०.३५०
१६	१३९१	०.५५०
१७	१३६९	०.०२०
१८	१३६८	०.५९०

अनुसूची-ब--चालू			गाव निहाय क्षेत्र		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	कालवा	विमोचक	गट	क्षेत्र
१	गट नंबर	क्षेत्र	१	२	३
		(सीसीए)		गाव आळसंद	४
		हेक्टर	ताकारी मुख्य कालवा	सरळ विमोचक-२३	५
वितरिका क्रमांक ४६-ब/ओटी/सा. क्र. ३२० मी.--चालू			ताकारी मुख्य कालवा	सरळ विमोचक-२४	६४
१९	१३८१	०.६३०	वितरिका क्र. ४६	ओआर-१	३३
२०	१३९२	०.२९०	वितरिका क्र. ४६	ओआर-२	२६
२१	१३९३	०.४३०	वितरिका क्र. ४६	ओएल-१	३५
२२	१३९४	०.२८०	वितरिका क्र. ४६	ओएल-२	१४
२३	१३९५	०.२८०	वितरिका क्र. ४६	ओएल-३	१९
२४	१३९६	०.५५०	वितरिका क्र. ४६	ओआर-३	५७
२५	१३८०	०.४९०	वितरिका क्र. ४६	ओएल-४	१९
२६	१३९७	०.५५०	वितरिका क्र. ४६	ओआर-४	२५
२७	१३९८	०.३९०	वितरिका क्र. ४६	ओएल-५	१३
२८	१३९९	१.०२०	वितरिका क्र. ४६	ओआर-५	२१
२९	१४००	१.५५०	वितरिका क्र. ४६	ओएल-६	२१
३०	१३७४	०.०२०	वितरिका क्र. ४६	ओआर-६	३३
३१	१३७२	०.२२०	वितरिका क्र. ४६	ओआर-७	२७
३२	१३७१	०.२६०	वितरिका क्र. ४६	ओटी	३७
३३	१३७३	०.२३०	सब-वितरिका क्र. १	ओएल-१	३६
३४	१४०१	१.०३०	सब-वितरिका क्र. २	ओएल-२	९१
३५	१४०२	१.२१०	सब-वितरिका क्र. ३	ओटी	२७
३६	१४०४	०.५०४	वितरिका क्र. ४६A	ओएल-१	३३
३७	१५०६	०.०५०	वितरिका क्र. ४६A	ओआर-१	१९
३८	१५०७	०.३२०	वितरिका क्र. ४६A	ओआर-२	३२
३९	१५०८	०.४७०	वितरिका क्र. ४६A	ओटी	५२
४०	१५०९	०.४९०	वितरिका क्र. ४६B	ओएल-१	२०
४१	१५१०	०.४३०	वितरिका क्र. ४६B	ओटी	४७
४२	१५११	०.२६०			
४३	१५१२	०.३६०		एकूण	८२६
४४	१५१३	०.०८०			५२२.०९२
४५	१५१४	०.०५०			
४६	१५१५	०.०६०			
४७	१५१६	०.१७०			
एकूण ..	४७	२३.०८०			

प्रकाश रायगोंडा पाटील,
कार्यकारी अभियंता,
ताकारी पंपगृह विभाग क्रमांक १,
देवराष्ट्रे.

देवराष्ट्रे, २२ फेब्रुवारी २०१८.

MMISF ACT, 2005
(See Sections 5.0, 6.0, 7.0 and
Rule 3.00)
(Revised Notification III)

क्रमांक प्रशा-४/पावावि-२/अधि-३ १ कॅम्प (२)/२०१७.—
Whereas, it has been decided to delineate the Area of Operation of Water User's Association (WUAs) on Volumetric basis and as per Administrative Convenience under Sections 5, 6, 7 and Rule 3 of the MMISF Act, 2005 I, Prakash Raigonda Patil, Executive Engineer, Takari Pump House Division No. 1, Devrashtre hereby delineate areas of Operation of following WUA's and direct that the certified copy of the updated map and list of landholders and/or occupiers of said WUA's shall be displayed on the notice board of the offices of concerned Grampanchayat, Tahsil office, Irrigation Sections Sub-Division and Division and at other prominent public places.

I, Prakash Raigonda Patil, Executive Engineer also hereby declare that no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual or occupier of such land and the system of supply of water through Water User's Association shall be binding on all the holders and occupiers of the lands under Maharashtra Management of Irrigation System by Farmers Act, 2005.

Any Person affected by this Notification or part thereof, may file an appeal before Superintending Engineer, Takari Pump House Division No. 1, Devrashtre Irrigation Circle within 30 days from the date of Publication of this Notification in the Maharashtra Government Gazette.

Schedule 'A'

Division : Takari Pump House Division No. 1, Devrashtre.

Sub-Division : Takari Lift Irrigation Maintenance sub-division No. 3, Tasgaon.

Name of the Project : Takari Lift Irrigation Scheme.

Area Notified : 522.092 Ha.

No. of villages : 1-Alsand, taluka Khanapur, district Sangli.

Description of area notified : DO-23, Ch-72640 M, DO-24, Ch. 73180 M and Dy. Nos. 46, 46-A, 46-B of WUA No. 29 of Takari Main Canal.
Area 522.092 Ha. (CCA)

Name and address of WUA (Existing/Proposed)
: Proposed Takari Main Canal WUA No. 29, Alsana, taluka Khanapur, district Sangli.

Details of Area Notified

District Sangli, taluka Khanapur

Name of Village	Irrigable Area Notified (As per Schedule B)	
	Gat Nos.	Area
1	2	3 (Ha.)
Alsand	826	522.092
Total	826	522.092

Schedule-3

Division : Takari Pump House Division No. 1, Devrashtre.

Sub-Division : Takari Lift Irrigation Maintenance sub-division No. 3, Tasgaon.

Name of the Project : Takari Lift Irrigation Scheme.

Canal : Takari Main Canal

Area Under Notification : DO-23, Ch-72640 M, DO-24, Ch. 73180 M and Dy. Nos. 46, 46-A, 46-B of WUA No. 29 of Takari Main Canal

Area : 522.092 Ha. (CCA)

No. of villages : 1-Alsand, taluka Khanapur, district Sangli.

Delineated Area : DO-23, Ch-72640 M, DO-24, Ch. 73180 M and Dy. Nos. 46, 46-A, 46-B of WUA No. 29 of Takari Main Canal.

Area 522.092 Ha. (CCA)

Year of Starting Irrigation : 2017-18

Schedule-B

District Sangli, taluka Khanapur, village Alsand

Sr. No.	Delineated Area	
	Gat No.	Area
1	2	3 (CCA) H. A.

DOR-23/72640 mtrs.

1	998/1	4.965
2	998/2	0.289
3	1418	0.041
4	1423	1.086
5	1424	0.270
6	1425	1.337
7	1426	0.030
8	1427	2.269

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area Area (CCA) H. A.
1	2	3
DOR-23/72640 mtrs.--contd.		
9	1432/1	0.488
10	1432/2	0.516
11	1433/1	0.801
12	1433/2	0.012
13	1434/1	1.722
14	1434/2	0.184
15	1435	1.115
16	1436	1.128
17	1437	0.570
18	1450/1	0.012
19	1450/2	0.007
20	1451/1	0.009
21	1451/2	0.004
22	1452/1	0.004
23	1452/2	0.021
24	1453/1	0.018
25	1453/2	0.030
Total ..	25	16.928

DOR-24/73180 mtrs.

1	1409	0.084
2	1410	0.423
3	1411	0.450
4	1412	1.070
5	1413	0.470
6	1414	1.170
7	1415	0.580
8	1416	0.500
9	1417	0.800
10	1418	0.820
11	1419	0.940
12	1420/1	1.994
13	1420/2	0.171
14	1421	0.020
15	1427	0.267
16	1428	5.350
17	1429/1	0.431

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area Area (CCA) H. A.
1	2	3
DOR-24/73180 mtrs.--contd.		
18	1429/2	0.114
19	1432/1	0.236
20	1432/2	0.246
21	1433/1	0.504
22	1433/2	0.008
23	1434/1	1.652
24	1434/2	0.176
25	1435	2.230
26	1436	1.880
27	1470/1	1.200
28	1470/2	0.190
29	1471/1	1.260
30	1471/2	0.160
31	1472/1	1.300
32	1472/2	0.110
33	1473/1	0.151
34	1473/2	0.039
35	1475	0.308
36	1476	0.185
37	1477	0.476
38	1478	0.408
39	1479	0.117
40	1480	0.132
41	1487	0.151
42	1490	0.010
43	1491	0.076
44	1492	0.160
45	1493	0.120
46	1494	0.860
47	1495	0.880
48	1496	0.130
49	1497	0.260
50	1498	0.130
51	1499	0.120
52	1500	0.170
53	1501	0.040
54	1502	0.040
55	1503	0.060

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		(CCA)
		H. A.
DOR-24/73180 mtrs.--contd.		
56	1505	0.040
57	1506	0.050
58	1507	0.320
59	1508	0.470
60	1509	0.490
61	1510	0.430
62	1511	0.260
63	1512	0.072
64	1516	0.017

Total .. 64 33.978

Dy. No. 46/OR-1/100 mtrs.

1	870/1	3.770
2	870/2	0.135
3	895	0.980
4	1020/1	0.604
5	1020/2	0.129
6	1021/1	0.125
7	1021/2	0.121
8	1051	0.499
9	1052	0.594
10	1053	0.649
11	1054	0.098
12	1056	0.033
13	1057	0.067
14	1059	0.560
15	1060	1.700
16	1061/1	0.940
17	1061/2	2.100
18	1062	0.170
19	1063	0.150
20	1064	0.570
21	1065	0.080
22	1066	0.320
23	1067	0.470
24	1068	1.580
25	1069	1.580
26	1070	1.580

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		(CCA)
		H. A.
Dy. No. 46/OR-1/100 mtrs.--contd.		
27	1071	0.772
28	1072	0.612
29	1073	4.617
30	1074	1.710
31	1075	0.960
32	1116	0.060
33	1117	0.022
Total ..	33	28.357

Dy. No. 46/OR-2/760 mtrs.

1	1043	0.115
2	1132	0.546
3	1253	1.044
4	1255	0.070
5	1256	0.340
6	1257	0.700
7	1258	0.590
8	1263	2.750
9	1264	0.300
10	1265	0.330
11	1266	0.440
12	1267	0.250
13	1268	0.540
14	1269	0.540
15	1270	0.980
16	1271	0.510
17	1272	0.550
18	1273	0.919
19	1274	0.786
20	1275	1.750
21	1276	1.070
22	1642	0.094
23	1643	0.079
24	1644	0.065
25	1645	0.060
26	1646	0.057
Total ..	26	15.475

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area Area (CCA) H. A.
1	2	3
Dy. No. 46/OL-1/980 mtrs.		
1	1025/1	0.242
2	1025/2	0.047
3	1038/1	0.882
4	1038/2	0.021
5	1039/1	0.423
6	1039/2	0.027
7	1040	0.106
8	1041	0.410
9	1042	0.760
10	1046	1.008
11	1055	0.836
12	1274	1.834
13	1276	1.967
14	1277	0.406
15	1278	1.158
16	1279	0.666
17	1280	0.786
18	1281	1.620
19	1282	0.870
20	1283	0.790
21	1284	0.030
22	1285	0.930
23	1286	0.590
24	1287	0.680
25	1288	0.780
26	1289	0.360
27	1290	0.250
28	1291	0.228
29	1292	0.646
30	1293	0.199
31	1294	0.142
32	1295	0.180
33	1296	0.102
34	1297	0.080
35	1310	0.087
Total ..	35	20.143

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area Area (CCA) H. A.
1	2	3
Dy. No. 46/OL-2/1020 mtrs.		
1	1633	1.760
2	1634	0.320
3	1635	0.700
4	1636	2.540
5	1637	0.050
6	1638	2.850
7	1639	1.070
8	1641	0.760
9	1642	1.795
10	1643	1.501
11	1644	1.244
12	1645	1.149
13	1646	1.083
Total ..	13	16.822
Dy. No. 46/OL-3/1300 mtrs.		
1	1625	0.120
2	1626	0.090
3	1627	0.140
4	1628	0.340
5	1629	0.190
6	1630	0.070
7	1631	0.050
8	1632	0.550
9	1640	0.710
10	1647	4.788
11	1648/A	1.560
12	1648/B	0.170
13	1649	0.530
14	1650	1.410
15	1651	0.130
16	1652	2.835
17	1653	0.018
18	1654	0.300
19	1656	6.804
Total ..	19	20.805

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		(CCA)
		H. A.
Dy. No. 46/OR-3/1300 mtrs.		
1	1199	0.604
2	1200	0.300
3	1201	0.408
4	1202	0.198
5	1203	0.210
6	1204	2.575
7	1204	1.030
8	1205	0.170
9	1206	0.280
10	1207	0.150
11	1208	0.150
12	1209	0.300
13	1210	0.280
14	1211	0.210
15	1212	0.190
16	1213	0.170
17	1214	0.320
18	1215	0.200
19	1216	0.244
20	1217	0.370
21	1218	0.085
22	1219	0.075
23	1220	0.070
24	1221	0.010
25	1222	0.840
26	1223	0.100
27	1224	0.090
28	1225	0.220
29	1226	0.100
30	1226	0.100
31	1227	0.110
32	1228	0.120
33	1229	0.130
34	1230	0.200
35	1231	0.130
36	1232	0.050
37	1233	0.100
38	1234	0.130

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		(CCA)
		H. A.
Dy. No. 46/OR-3/1300 mtrs.--contd.		
39	1235	0.190
40	1236	0.210
41	1237	0.070
42	1238	0.500
43	1239	0.100
44	1240	0.100
45	1240	0.100
46	1241	0.080
47	1242	0.340
48	1243	0.060
49	1244	0.040
50	1245	0.090
51	1259	2.350
52	1260	1.490
53	1261	2.370
54	1262	1.600
55	1647	0.252
56	1652	0.315
57	1656	0.850
Total ..		57 22.126
Dy. No. 46/OL-4/1560 mtrs.		
1	1653	0.042
2	1655	0.190
3	1656	9.355
4	1657	0.510
5	1658	0.390
6	1659	0.400
7	1660	0.200
8	1661	0.060
9	1662	0.280
10	1663	0.240
11	1664	0.680
12	1665	0.220
13	1666	0.220
14	1667	0.220
15	1668	0.260

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area Area (CCA) H. A.
1	2	3
Dy. No. 46/OL-4/1560 mtrs.--contd.		
16	1669	0.270
17	1670	4.487
18	1671	1.611
19	1672	0.076
Total ..	19	19.711
Dy. No. 46/OR-4/1560 mtrs.		
1	1177	0.220
2	1178	0.048
3	1186	0.765
4	1187	0.480
5	1188	0.600
6	1189	0.820
7	1190	0.570
8	1191	1.330
9	1199	0.906
10	1200	0.700
11	1201	0.952
12	1202	0.462
13	1203	0.490
14	1204	4.120
15	1215	0.300
16	1216	0.366
17	1217	0.370
18	1218	0.085
19	1219	0.075
20	1220	0.070
21	1221	0.010
22	1222	0.420
23	1670	1.923
24	1671	1.969
25	1672	0.684
Total ..	25	18.735
Dy. No. 46/OL-5/1820 mtrs.		
1	1673	0.548
2	1676	7.305

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area Area (CCA) H. A.
1	2	3
Dy. No. 46/OL-5/1820 mtrs.--contd.		
3	1677	0.350
4	1678	0.150
5	1679	0.350
6	1694/1	0.245
7	1694/2	0.205
8	1695/1	0.031
9	1695/2	0.013
10	1702/A	0.765
11	1702/A	0.144
12	1702/B	1.071
13	1702/B	5.652
Total ..	13	16.829
Dy. No. 46/OR-5/1820 mtrs.		
1	1192	1.090
2	1193	0.030
3	1194	0.970
4	1195	0.070
5	1196	2.060
6	1197	5.600
7	1198	7.110
8	1673	4.932
9	1819/1	0.504
10	1819/2	0.174
11	1820	0.050
12	1821/1	0.560
13	1821/2	0.126
14	1823/1	0.066
15	1823/2	0.050
16	1824	0.760
17	1825	0.740
18	1826/A	0.800
19	1826/B	0.050
20	1828	0.060
21	1829	0.014
Total ..	21	25.816

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		(CCA)
		H. A.
Dy. No. 46/OL-6/2000 mtrs.		
1	1674/A	3.500
2	1674/B	6.670
3	1680	1.050
4	1681	0.510
5	1682	0.540
6	1683	0.690
7	1684	0.650
8	1685	0.640
9	1686	0.600
10	1687	0.690
11	1688	0.760
12	1689/1	0.909
13	1690/1	0.183
14	1691/1	0.621
15	1781	0.468
16	1782	0.058
17	1783	0.025
18	1786	0.198
19	1787	0.277
20	1788	0.248
21	1789	0.237
Total ..	21	19.524
Dy. No. 46/OR-6/2000 mtrs.		
1	1674/A	1.500
2	1739	0.318
3	1790	0.030
4	1791	0.700
5	1792	0.870
6	1793	0.230
7	1794	0.160
8	1795	0.290
9	1798	0.240
10	1799	0.310
11	1800	0.410
12	1801	0.320
13	1802	0.300
14	1803	1.670

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		(CCA)
		H. A.
Dy. No. 46/OR-6/2000 mtrs.--contd.		
15	1804	0.460
16	1805	0.010
17	1806	0.440
18	1807	0.240
19	1808	0.260
20	1809	0.970
21	1810	1.000
22	1811	3.730
23	1812	1.380
24	1813	0.790
25	1814/1	0.136
26	1814/2	0.044
27	1815/1	0.200
28	1815/2	0.055
29	1816/1	0.231
30	1816/2	0.071
31	1817/1	0.253
32	1817/2	0.091
33	1818	0.060
Total ..	33	17.769
Dy. No. 46/OR-7/2260 mtrs.		
1	A	0.149
2	1779	0.580
3	1780	0.400
4	1781	0.052
5	1782	0.522
6	1783	0.475
7	1784	0.440
8	1785	0.720
9	1786	0.132
10	1787	0.092
11	1788	0.062
12	1789	0.012
13	1796	0.460
14	1797	0.470
15	1840/1	4.557

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area Area (CCA) H. A.
1	2	3
Dy. No. 46/OR-7/2260 mtrs.--contd.		
16	1840/2	0.490
17	1841	1.320
18	1842	1.710
19	1843	0.080
20	1844	1.280
21	1845	1.280
22	1846	0.570
23	1847/1	4.744
24	1848	0.396
25	1849	0.270
26	1850	0.150
27	1851	0.135
Total ..	27	21.548
Dy. No. 46/OT/2560 mtrs.		
1	1768/1	0.834
2	1768/2	0.150
3	1769/1	1.005
4	1769/2	0.232
5	1770/1	1.105
6	1770/2	0.297
7	1771/1	4.123
8	1771/2	0.475
9	1772	0.410
10	1773	0.280
11	1774	0.280
12	1775	0.300
13	1776	0.290
14	1777	0.260
15	1778	1.440
16	1861	0.297
17	1862	0.229
18	1863	0.100
19	1864	0.110
20	1865	0.150
21	1866	0.080
22	1867	0.080

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area Area (CCA) H. A.
1	2	3
Dy. No. 46/OT/2560 mtrs.--contd.		
23	1868	0.080
24	1869	0.270
25	1870	0.090
26	1871	0.224
27	1872	0.264
28	1873	0.021
29	1895/1	0.393
30	1896/1	0.327
31	1897/1	0.264
32	1898/1	0.295
33	1901/1	3.408
34	1901/2	0.720
35	1902	0.065
36	1904/1	0.167
37	1904/2	0.029
Total ..	37	19.144
Dy. No. 46/SM-1/OL-1/100 mtrs.		
1	1043	0.230
2	1044	0.730
3	1045	0.840
4	1046	0.112
5	1048	0.310
6	1049	0.741
7	1050/1	0.359
8	1050/2	0.003
9	1051	0.795
10	1071	1.302
11	1072	1.428
12	1073	0.243
13	1074	0.190
14	1109	0.370
15	1110	0.100
16	1111	0.110
17	1112	0.110
18	1113	0.100
19	1114	0.110

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Area (CCA) H. A.
1	2	3
Dy. No. 46/SM-1/OL-1/100 mtrs.--contd.		
20	1115	0.100
21	1116	0.180
22	1118	0.100
23	1119	0.120
24	1120	0.130
25	1121	0.110
26	1122	0.100
27	1123	0.120
28	1132	0.108
29	1248	2.190
30	1249	1.500
31	1250	1.010
32	1251	2.920
33	1252	1.610
34	1253	1.827
35	1254	0.640
36	1275	0.975
Total ..	36	21.923

Dy. No. 46/SM-1/OL-2/490 mtrs.

1	1075	0.960
2	1076	1.010
3	1077	1.050
4	1078	0.190
5	1079	0.150
6	1080	0.150
7	1081	0.180
8	1082	0.180
9	1086	0.040
10	1087	0.040
11	1088	0.040
12	1089	0.040
13	1090	0.040
14	1091	0.180
15	1092	0.040
16	1093	0.040
17	1094	0.040
18	1095	0.120

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Area (CCA) H. A.
1	2	3
Dy. No. 46/SM-1/OL-2/490 mtrs.--contd.		
19	1096	0.030
20	1097	0.030
21	1098	0.060
22	1099	0.040
23	1100	0.040
24	1101	0.390
25	1102	0.320
26	1103	0.210
27	1104	0.200
28	1105	0.210
29	1106	0.180
30	1107	0.090
31	1108	0.060
32	1124	0.880
33	1125	0.040
34	1126	0.920
35	1132	1.080
36	1133	0.350
37	1134	0.250
38	1135	0.450
39	1136	0.250
40	1137	0.250
41	1138	0.170
42	1139	0.620
43	1140	0.460
44	1141	0.150
45	1142	0.170
46	1143	0.070
47	1144	0.080
48	1145	0.110
49	1146	0.110
50	1147	0.110
51	1148	0.280
52	1149	0.060
53	1150	0.080
54	1151	0.200
55	1152	0.220
56	1153	0.040

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area Area (CCA) H. A.
1	2	3
Dy. No. 46/SM-1/OL-2/490 mtrs.--contd.		
57	1154	0.035
58	1155	0.007
59	1156	0.437
60	1157	0.095
61	1158	0.090
62	1159	0.035
63	1160	0.024
64	1161	0.054
65	1162	0.110
66	1163	0.300
67	1164	0.280
68	1165	0.240
69	1166	0.190
70	1167	0.190
71	1168	0.050
72	1169	0.050
73	1170	0.700
74	1171	0.970
75	1172	0.220
76	1173	0.210
77	1174	0.400
78	1175	0.020
79	1176	0.420
80	1177	0.330
81	1178	0.272
82	1179	0.290
83	1180	0.300
84	1181	0.100
85	1182	0.320
86	1183	0.310
87	1184	0.490
88	1185	0.440
89	1186	0.085
90	1246	0.810
91	1247	0.330
Total ..	91	22.954

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area Area (CCA) H. A.
1	2	3
Dy. No. 46/SM-1/OT/670 mtrs.		
1	841	2.33
2	842	0.19
3	843	0.21
4	844	0.03
5	845	0.44
6	846	0.01
7	847	0.74
8	848	0.02
9	849	0.2
10	850	0.2
11	851	0.48
12	852	0.47
13	853	2.67
14	854	3.01
15	855	0.37
16	856	0.19
17	857	0.17
18	858	0.39
19	859	0.58
20	860	0.15
21	861	0.21
22	862	2.49
23	863	0.02
24	864	2.97
25	865	1.63
26	866	1.7
27	867	1.94
Total ..	27	23.81
Dy. No. 46-A/OL-1/200 mtrs.		
1	1007/1	1.130
2	1007/2	0.810
3	1026	1.014
4	1027	0.040
5	1028	0.200
6	1029	0.490
7	1030	0.040
8	1031	0.560

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Area (CCA) H. A.
1	2	3
Dy. No. 46-A/OL-1/200 mtrs.--contd.		
9	1032	1.640
10	1033	0.276
11	1034	0.832
12	1036/1	0.228
13	1036/2	0.040
14	1037/1	0.438
15	1037/2	0.024
16	1037/3	0.064
17	1320	0.550
18	1321	0.070
19	1322	0.060
20	1323	0.250
21	1324	1.860
22	1325	0.730
23	1326	0.380
24	1327	0.520
25	1328	0.470
26	1329	0.090
27	1330	0.130
28	1331	0.240
29	1332	1.710
30	1332	1.710
31	1333	0.640
32	1334	0.430
33	1335	0.600
Total ..	33	18.266
Dy. No. 46-A/OR-1/200 mtrs.		
1	1034	0.988
2	1036/1	0.116
3	1036/2	0.020
4	1037/1	0.438
5	1037/2	0.024
6	1037/3	0.064
7	1038/1	0.567
8	1038/2	0.013
9	1276	1.552

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Area (CCA) H. A.
1	2	3
Dy. No. 46-A/OR-1/200 mtrs.--contd.		
10	1278	2.150
11	1279	2.220
12	1280	2.620
13	1320	0.165
14	1323	0.150
15	1324	0.372
16	1325	0.219
17	1326	0.114
18	1327	0.156
19	1332	0.342
Total ..	19	12.290
Dy. No. 46-A/OR-2/590 mtrs.		
1	1291	0.120
2	1292	0.034
3	1293	0.010
4	1294	0.007
5	1295	0.020
6	1296	0.170
7	1297	0.160
8	1298	0.720
9	1299	0.020
10	1300	0.200
11	1301	0.210
12	1302	0.290
13	1303	0.280
14	1304	0.300
15	1305	0.180
16	1306	0.280
17	1307	0.300
18	1308	0.150
19	1309	0.190
20	1310	0.290
21	1311	0.740
22	1312	1.230
23	1313	0.690
24	1314	0.680

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area Area (CCA) H. A.
1	2	3
Dy. No. 46-A/OR-2/590 mtrs.--contd.		
25	1315	0.710
26	1316	0.020
27	1318	4.150
28	1319	1.820
29	1317	3.500
30	1533	0.130
31	1532	2.050
32	1335	0.600
Total ..	32	20.251
Dy. No. 46-A/OT/640 mtrs.		
1	1317	3.500
2	1336	0.360
3	1337	0.260
4	1338	0.900
5	1339	0.720
6	1340	0.160
7	1341	0.030
8	1342	0.050
9	1343	0.040
10	1344	0.420
11	1345	0.260
12	1346	0.120
13	1347	0.160
14	1348	0.020
15	1349	0.240
16	1350	0.160
17	1351	0.220
18	1352	0.230
19	1353	0.280
20	1354	0.340
21	1355	0.030
22	1356	0.140
23	1357	0.730
24	1358	0.010
25	1359	0.110
26	1360	0.110

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area Area (CCA) H. A.
1	2	3
Dy. No. 46-A/OT/640 mtrs.--contd.		
27	1361	0.640
28	1362	0.230
29	1363	0.300
30	1364	0.730
31	1365	0.260
32	1366	0.120
33	1367	0.140
34	1368	0.590
35	1369	0.020
36	1370	0.210
37	1371	0.260
38	1372	0.220
39	1373	0.230
40	1374	0.020
41	1375	0.300
42	1376	0.310
43	1377	0.340
44	1378	0.040
45	1379	0.570
46	1525	0.990
47	1526	0.420
48	1524	1.220
49	1380	0.490
50	1532	2.050
51	1529	0.300
52	1381	0.630
Total ..	52	21.439
Dy. No. 46-B/OL-1/40 mtrs.		
1	998/1	8.763
2	998/2	0.510
3	999/1	0.372
4	999/2	0.062
5	1000/1	0.144
6	1000/2	0.040
7	1003/1	0.034
8	1003/2	0.003

Schedule-B--contd.

Sr. No.	Delineated Area	
	Gat No.	Area
1	2	3
		(CCA)
		H. A.
Dy. No. 46-B/OL-1/40 mtrs.--contd.		
9	1404	0.720
10	1405	1.010
11	1406	1.350
12	1407	0.330
13	1408	0.040
14	1409	0.210
15	1410	0.047
16	1417	0.080
17	1422	3.970
18	1423	1.810
19	1425	1.910
20	1427	2.670
Total ..	20	24.075
Dy. No. 46-B/OT/320 mtrs.		
1	1005/3	0.296
2	1005/3	0.316
3	1006/1	2.034
4	1006/2	0.540
5	1007/1	1.130
6	1007/2	0.810
7	1382	0.590
8	1383	0.560
9	1384	0.040
10	1385	0.000
11	1386	1.250
12	1387	0.580
13	1388	0.490
14	1389	0.260
15	1390	0.350
16	1391	0.550
17	1369	0.020
18	1368	0.590
19	1381	0.630
20	1392	0.290
21	1393	0.430
22	1394	0.280

Schedule-B--contd.

Sr. No.	Delineated Area	
	Gat No.	Area
1	2	3
		(CCA)
		H. A.
Dy. No. 46-B/OT/320 mtrs.--contd.		
23	1395	0.280
24	1396	0.550
25	1380	0.490
26	1397	0.550
27	1398	0.390
28	1399	1.020
29	1400	1.550
30	1374	0.020
31	1372	0.220
32	1371	0.260
33	1373	0.230
34	1401	1.030
35	1402	1.210
36	1404	0.504
37	1506	0.050
38	1507	0.320
39	1508	0.470
40	1509	0.490
41	1510	0.430
42	1511	0.260
43	1512	0.360
44	1513	0.080
45	1514	0.050
46	1515	0.060
47	1516	0.170
Total ..	47	23.080

Villagewise Abstract

Canal	Outlet	Gat No.	Area
1	2	3	4
			(CCA)

Village Alsand

Takari Main Canal	DO-23	25	16.928
Takari Main Canal	DO-24	64	33.978
Dy. No. 46	OR-1	33	28.357
Dy. No. 46	OR-2	26	15.475
Dy. No. 46	OL-1	35	20.443

Villagewise Abstract-contd.

Canal	Outlet	Gat No.	Area
1	2	3	4
			(CCA)
Dy. No. 46	OL-2	14	16.822
Dy. No. 46	OL-3	19	20.805
Dy. No. 46	OR-3	57	22.12
Dy. No. 46	OL-4	19	19.711
Dy. No. 46	OR-4	25	18.735
Dy. No. 46	OL-5	13	16.829
Dy. No. 46	OR-5	21	25.816
Dy. No. 46	OL-6	21	19.524
Dy. No. 46	OR-6	33	17.769
Dy. No. 46	OR-7	27	21.548
Dy. No. 46	OT	37	19.144
SUB MR-1	OL-1	36	21.923
SUB MR-2	OL-2	91	22.954
SUB MR-3	OT	27	23.81
Dy. No. 46A	OL-1	33	18.266
Dy. No. 46A	OR-1	19	12.29
Dy. No. 46A	OR-2	32	20.251
Dy. No. 46A	OT	52	21.439
Dy. No. 46B	OL-1	20	24.075
Dy. No. 46B	OT	47	23.08
Total		826	522.092

PRAKASH RAIGONDA PATIL,
Executive Engineer,
Takari Pump House Division No. 1,
Devrashtre.

Devrashtre, 22nd February 2018.

अधिसूचना - ३

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायदा, २००५
(पाहा कायद्याचे कलम क्रमांक ५.०, ६.०, ७.०)

(पाहा नियम ३.०)

क्रमांक प्रशा-४/पावावि-२/अधि-३ १, कॅम्प (३)/२०१७.— ज्याअर्थी, महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायदा, २००५ चे कलम ५.०, ६.०, ७.० व नियम क्रमांक ३.० नुसार असा निर्णय झाला आहे की, पाणीवापर संस्थांचे जलशास्त्रीय व प्रशासकीय सोईच्या दृष्टीने कार्यक्षेत्र निश्चित करण्यासाठी मी, इंजिनिअर प्रकाश रायगोडा पाटील, कार्यकारी अभियंता, ताकारी पंपगृह विभाग क्रमांक १, देवराष्ट्रे खालीलप्रमाणे पाणीवापर संस्थांच्या अद्ययावत नकाशांच्या प्रमाणित प्रती, जमीनधारक आणि/किंवा कब्जेदार यांच्या नावाच्या

याद्या ग्रामपंचायत कार्यालय, तहसीलदार कार्यालय, सिंचन शाखा उपविभागीय व विभागीय कार्यालय आणि इतर महत्वाच्या सार्वजनिक ठिकाणी सूचना फलकावर माहितीसाठी प्रसिद्धी करित आहे.

मी, इंजिनिअर प्रकाश रायगोडा पाटील, कार्यकारी अभियंता, असेही जाहीर करतो की, यापुढे समुचित प्राधिकरणातर्फे कोणाही वैयक्तिक जमीनधारकाला किंवा कब्जेदार यांचे जमिनीस पाणी पुरविले जाणार नाही आणि सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम-२००५ याखाली येणाऱ्या जमिनीच्या सर्व धारकांवर व भोगवटाधारकांवर पाणीवापर संस्थेमार्फत पाणीपुरवठा घेणे बंधनकारक असेल.

या प्रकटनांमुळे बाधित झालेल्या कोणत्याही व्यक्तीस हे प्रकटन महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसांच्या आत अधीक्षक अभियंता, कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्प मंडळ, सांगली यांचेकडे अपील दाखल करता येईल.

अनुसूची-अ

विभाग : ताकारी पंपगृह विभाग क्रमांक १, देवराष्ट्रे

उपविभाग : ताकारी उपसा सिंचन व व्यवस्थापन उपविभाग
क्रमांक ३, तासगाव.

प्रकल्पाचे नाव : ताकारी उपसा सिंचन योजना

अधिसूचित केलेले क्षेत्र : ४८१.५२७ हे.

अधिसूचित क्षेत्राचा तपशील : ताकारी मुख्य कालवा, वितरिका
क्रमांक ४७, ४८ वरील लाभ क्षेत्रावरील पाणीवापर संस्था
क्रमांक ३०.

गावांची संख्या : ३-आळसंद, वाझर, तालुका खानापूर,
चिखलगोठण, तालुका तासगाव, जिल्हा सांगली.

पाणीवापर संस्थेचे नाव व पत्ता (कार्यान्वित/प्रस्तावित) :
पाणीवापर संस्था क्रमांक ३०, चिखलगोठण,
तालुका तासगाव, जिल्हा सांगली.

अधिसूचित क्षेत्राचा तपशील**जिल्हा सांगली**

गाव	अधिसूचित केलेले क्षेत्र (अनुसूची 'ब' प्रमाणे)	गट संख्या	क्षेत्र
१	२	३	हे. आर

तालुका खानापूर

आळसंद	१८२	२२१.४५७
वाझर	५२	७१.४२

तालुका तासगाव

चिखलगोठण	२४३	१८८.६५०
एकूण	४७७	४८१.५२७

अधिसूचना-३

विभाग : ताकारी पंपगृह विभाग क्रमांक १, देवराष्ट्रे

उपविभाग : ताकारी उपसा सिंचन व व्यवस्थापन उपविभाग
क्रमांक ३, तासगाव.

प्रकल्पाचे नाव : ताकारी उपसा सिंचन योजना

अधिसूचित केलेले क्षेत्र : ताकारी मुख्य कालव्यावरील वितरिका
क्रमांक ४७, ४८ वरील लाभ क्षेत्रावरील पाणीवापर संस्था क्रमांक
३० सीसीए ४८१.५२७ हे.

गावांची संख्या : ३-आळसंद, वाझर, तालुका खानापूर,
चिखलगोठण, तालुका तासगाव, जिल्हा सांगली.

सिंचन सुरु केल्याचे वर्ष : २०१७-१८

अनुसूची-ब

जिल्हा सांगली

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र
गट नंबर	क्षेत्र
१	२
	३
	(सीसीए)
	हेक्टर

तालुका तासगाव, गाव चिखलगोठण

वितरिका क्र. ४७/ओएल-१/सा. क्र. १२० मी.

१	१८९	४.७३१
२	१९४	०.०१५
३	१९५	०.८००
४	१९६	१.६९०
५	१९७	२.३८८
६	१९८	२.०४१
७	१९९	१.२५०
८	२००	०.४४४
९	२०१	०.९६४
१०	२०२	२.३३०
११	२०३	१.०७०
१२	२०४	१.४८०
१३	२०५	२.२१३
१४	२०६	१.७६२
१५	२०७	०.२२०
एकूण ..	१५	२३.३९८

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र
गट नंबर	क्षेत्र
१	२
	३
	(सीसीए)
	हेक्टर

तालुका तासगाव, गाव चिखलगोठण--चालू
वितरिका क्रमांक ४७/ओएल-२/सा. क्र. ७२० मी.

१	१५४	०.४६०
२	१५५	०.०१०
३	१५६	०.६९०
४	१५७	०.२६०
५	१५८	०.३१०
६	१५९	०.५८०
७	१६०	०.४१०
८	१६१	०.३९०
९	१६२	०.८९०
१०	१६३	२.९२०
११	१६४	१.०३०
१२	१६५	०.०२०
१३	१६६	१.१६०
१४	१८६	२.०४७
१५	१८७	१.८००
१६	१८८	४.५१०
१७	१९०	२.४२०
१८	१९१	०.४५०
१९	१९२	०.७९०
२०	२७६	१.०४०
२१	२७९	१.०४०
२२	१९३	०.७२०
२३	१९५	०.८००

एकूण .. २३ २४.७४७

तालुका खानापूर, गाव आळसंद

वितरिका क्रमांक ४७/ओआर-१/सा. क्र. ९०० मी.

१	१५८०	३.३१०
२	१५८४	५.८२०
३	१५८५	०.७००
४	१५८६	०.४५०
५	१५८७	०.३६०
६	१५८८	०.३९०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	

तालुका खानापूर, गाव आळसंद--चालू

वितरिका क्रमांक ४७/ओआर-१/सा. क्र. ९०० मी.--चालू

७	१५८९	०.५००
८	१५९०	०.५९०
९	१५९१	०.५९०
१०	१८८	४.५१०
एकूण ..	१०	१७.२२०

तालुका तासगाव, गाव चिखलगोठण

वितरिका क्रमांक ४७/ओएल-३/सा. क्र. १०८० मी.

१	१५१	०.७१०
२	१५२/अ	१.८५०
३	१५२/ब	०.४९०
४	१५३	२.३७०
५	१६७	०.८३०
६	१६८	१.२८०
७	१७८	१.२७०
८	१७९	१.६३०
९	१८०	०.१६०
१०	१६९	०.५३०
११	१७०	०.५४०
१२	१८१	०.१००
१३	१५०	१.६२०
१४	१५४	०.४६०
१५	१८२	०.०८०
१६	१८३	०.९४०
१७	१८४	०.८७०
१८	१८५	०.९४०
१९	२८९	०.३९०
२०	२९१	०.६००
२१	२९२	०.२४०
२२	२९३	०.२१०
२३	२९४	०.२९०
२४	२९५	०.७२०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	

तालुका तासगाव, गाव चिखलगोठण--चालू

वितरिका क्रमांक ४७/ओएल-३/सा. क्र. १०८० मी.--चालू

२५	२९६	०.३९०
२६	२९७	०.४००
एकूण ..	२६	१९.९१०

वितरिका क्रमांक ४७/ओएल-४/सा. क्र. १४०० मी.

१	१३६	०.३२०
२	१३७	०.०२०
३	१३८	०.४६०
४	१३९	०.३४०
५	१४०	०.४४०
६	१४१	०.८००
७	१४२	०.९६०
८	१४३	०.३२०
९	१४४	०.१८०
१०	१४५	०.१७०
११	१४६	०.०४०
१२	१४७	०.५३०
१३	१४८	०.३६०
१४	१४९	०.३४०
१५	१५०	१.६२०
१६	१६९	०.५३०
१७	१७०	०.५४०
१८	१७१	०.५००
१९	१७२	०.६२०
२०	१७३	०.३१०
२१	१७४	०.३२०
२२	१३५	०.८००
२३	१७५	२.६९०
२४	१७६	१.१६०
२५	१७७	१.१६०
२६	३०३/अ	०.७३०
२७	३०३/ब	०.६१०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	

तालुका तासगाव, गाव चिखलगोठण--चालू

वितरिका क्रमांक ४७/ओएल-४/सा. क्र. १४०० मी.--चालू

२८	३०३/क	०.४४०
२९	४०७	१.०००
३०	४११	०.६२०
एकूण ..	३०	१८.९३

तालुका खानापूर, गाव वाझर

वितरिका क्रमांक ४७/ओआर-२/सा. क्र. १६०० मी.

१	१५२/१	५.६८८
२	१५२/२	५.४००
३	१५३	१.०६०
४	१५४	३.८८०
५	१५५/१	२.३३०
६	१५७/१	३.३१०
७	१५७/२	०.३३०
८	१५८	०.७९०
९	१५९/१	०.९१०
१०	१५९/२	०.४००
११	१६४/१	०.३३०
१२	१६४/२	०.६५०
१३	१६५	०.४५०
१४	१६६/१	०.७६०
१५	१६६/२	०.२८०
१६	१६६/३	१.१९०
१७	१६६/४	०.३१०
१८	१६६/५	०.७२०
एकूण ..	१८	२८.७८८

तालुका तासगाव, गाव चिखलगोठण

वितरिका क्रमांक ४७/ओटी/सा. क्र. १६२० मी.

१	१०७	१.१६०
२	१०८	१.२३०
३	१०९	२.४९०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	

तालुका तासगाव, गाव चिखलगोठण--चालू

वितरिका क्रमांक ४७/ओटी/सा. क्र. १६२० मी.--चालू

४	११०	१.६१०
५	१११	३.०२०
६	११२	१.४३०
७	११३	१.३९०
८	११४	३.४३०
९	११५	०.१३०
१०	१०६	५.०२०
११	११६	०.१००
१२	११७	०.१५०
१३	११८	०.२३०
१४	११९	०.२००
१५	१२०	०.१४०
१६	१२१	०.१९०
१७	१२२	०.१७०
१८	१२३	०.१३०
१९	१२४	०.०९०
२०	१२५	०.०५०
२१	१२६	०.०५०
२२	१२७	०.१००
२३	१२८	०.०९०
२४	१२९	०.०७०
२५	१३०	०.०५०
२६	१३१	०.०५०
२७	१३२	०.०८०
२८	१३३	०.३३०
२९	१३४	०.२२०
३०	१३५	०.८००

३१	४११	०.६२०
३२	४१२	०.२४०
३३	४१६	०.२७०
३४	४१७	०.२५०
३५	४१८	०.१४०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

तालुका तासगाव, गाव चिखलगोठण--चालू

वितरिका क्रमांक ४७/ओटी/सा. क्र. १६२० मी.--चालू

३६	४१९	०.७००
३७	४२०	०.४५०
३८	४२७	०.१८०
३९	४२८	०.१६०
४०	४२९	०.२२०
४१	४३०	०.०९०
४२	४३२	०.१२०
एकूण ..	४२	२७.८६४

तालुका खानापूर, गाव आळसंद

वितरिका क्रमांक ४७/एसएम-१/ओएल-१/सा. क्र. १०० मी.

१	१५७०	०.२८८
२	१५७१	२.५१०
३	१५७३	१.०००
४	१५७४	०.४००
५	१५७५	२.०५०
६	१५७६	४.०४०
७	१५७७	०.३७०
८	१५७८	४.९८०
९	१५७९	०.६४२
१०	१५८०	२.३१७
११	१५८१	०.५४०
१२	१५८२	०.३९०
१३	१५८३	०.३२०
१४	१५९५	०.२०३
१५	१५९८	०.४३८
१६	१६०३	०.११३
१७	१६०४	०.०३०
१८	१६०६	०.७८०
१९	१६०७	०.७२०
२०	१६०८	०.७२०
२१	१६०९	०.०६०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

तालुका खानापूर, गाव आळसंद--चालू

वितरिका क्रमांक ४७/एसएम-१/ओएल-१/सा. क्र. १०० मी.--चालू

२२	१६१०	०.६३०
२३	१६११	०.१६०
एकूण ..	२३	२३.७०१

वितरिका क्रमांक ४७/एसएम-१/ओएल-२/सा. क्र. ६०० मी.

१	१५७०	०.२८८
२	१५७१	१.००४
३	१५७२	१.२०६
४	१५७४	०.१२०
५	१५७५	०.६१५
६	१५७६	३.८३८
७	१५७६	२.७४७
८	१५७७	०.१८५
९	१६१२	४.११०
एकूण ..	९	१४.११३

वितरिका क्रमांक ४७/एसएम-१/ओआर-१/सा. क्र. १२०० मी.

१	१६१६	३.३३०
२	१६१७	१.९९०
३	१६१८	१.५२०
४	१६१९	४.९९०
५	१६२१	१.५२०
६	१६२२	०.०३०
७	१६२३	०.०२०
८	१६१९	१.४९७
९	१६२४	७.२८०
एकूण ..	९	२२.१७७

वितरिका क्रमांक ४७/एसएम-१/ओटीएल/सा. क्र. १२२० मी.

१	१६०१	२.०७०
२	१६०२	१.८१०
३	१६१३	०.६७०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	

तालुका खानापूर, गाव आळसंद--चालू

वितरिका क्रमांक ४७/एसएम-१/ओटीएल/सा. क्र. १२२० मी.--चालू

४	१६१४	०.२१०
५	१६०३	२.२७०
६	१६१५	१.६९०
७	१७०४/५	१.३००
८	१७०४/५	०.६९०
९	१७०४/६	२.२२०
१०	१७०४/७	०.०७०
११	१७०५	३.९३०
एकूण ..	११	१६.९३०

वितरिका क्रमांक ४७/बीएसएम-१/एसएम-१/ओएल-१/
सा. क्र. २० मी.

१	१५५८	०.३००
२	१५५९	०.५१०
३	१५६२	०.५७०
४	१५७२	०.३१७
५	१५७६	१.०१०
६	१६२०	३.२५०
७	१६२४	६.५५२
८	१६२६	०.०९०
एकूण ..	८	१२.५९९

वितरिका क्रमांक ४७/बीएसएम-१/एसएम-१/ओएल-२/
सा. क्र. १०० मी.

१	१५३४	०.४८०
२	१५३५	०.२००
३	१५३६	०.२३०
४	१५३७	०.५३०
५	१५३८	०.२२०
६	१५३९	०.७००
७	१५४०	०.४६०
८	१५४१	०.४७०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	

तालुका खानापूर, गाव आळसंद--चालू

वितरिका क्रमांक ४७/बीएसएम-१/एसएम-१/ओएल-२/
सा. क्र. १०० मी.--चालू

९	१५४२	०.१००
१०	१५४३	०.६२०
११	१५४४	०.१६०
१२	१५४५	०.१५०
१३	१५४६	०.०७०
१४	१५४७	०.०२०
१५	१२९८	०.७२०
१६	१५४८	०.०२०
१७	१५४९	१.०००
१८	१५५०	०.३९०
१९	१५५१	०.४२०
२०	१५५२	०.२६०
२१	१५५३	०.२००
२२	१६२४	३.६४०
२३	१५५४	२.४६०
२४	१५५५	०.३८०
२५	१५५६	०.७७०
२६	१५५७	०.२००
२७	१५६०	०.५२०
२८	१५६१	१.७५०
एकूण ..	२८	१७.४८१

वितरिका क्रमांक ४७/बीएसएम-१/एसएम-१/ओएल-३/
सा. क्र. १५० मी.

१	१५१८	२.५५०
२	१५१९	५.५७०
३	१५२०	२.५१०
४	१५२१	२.२८०
५	१५२२	१.११०
६	१५२३	०.२४०
७	१५२४	१.२२०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

तालुका खानापूर, गाव आळसंद--चालू
वितरिका क्रमांक ४७/बीएसएम-१/एसएम-१/ओएल-३/
सा. क्र. १५० मी.--चालू

८	१५२५	०.९९०
९	१५२६	०.४२०
१०	१५२७	०.१२०
११	१५२८	०.२३०
१२	१५२९	०.३००
१३	१५३०	०.६७०
१४	१५३१	०.३००
१५	१५३२	२.०५०
१६	१५३३	०.१३०
एकूण ..	१६	२०.६९०

वितरिका क्रमांक ४७/बीएसएम-१/एसएम-१/ओटी/
सा. क्र. ३०० मी.

१	१४७३/१	०.२७८
२	१४७३/२	०.०७८
३	१४७४	०.०९४
४	१४७५	०.६६०
५	१४७६	०.४०६
६	१४७७	१.१९०
७	१४७८	१.०२०
८	१४७९	०.३९०
९	१४८०	०.६६०
१०	१४८१	०.७१२
११	१४८२	०.०१५
१२	१४८३	०.३५०
१३	१४८४	०.१५०
१४	१४८५	०.३४०
१५	१४८६	०.२९०
१६	१४८७	१.५१०
१७	१४८८	५.६८०
१८	१४८९	०.३००

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

तालुका खानापूर, गाव आळसंद--चालू
वितरिका क्रमांक ४७/बीएसएम-१/एसएम-१/ओटी/
सा. क्र. ३०० मी.--चालू

१९	१४९०	०.२००
२०	१४९१	०.१९०
२१	१४९२	०.१६०
२२	१४९३	०.१२०
२३	१४९४	०.०८६
२४	१४९५	०.०४४
२५	१५११	०.०१३
२६	१५१६	०.१७०
२७	१५१७	२.१५०
२८	१५१८	२.५५०
२९	१५१९	५.५७०
३०	१५२०	०.२५१
३१	१५२१	०.४५६
३२	१५२५	०.९९०
३३	१५६१	०.३५०
३४	१५६२	०.९५०
३५	१५६३	०.०३९
३६	१५६४	०.४६०
३७	१५६५	०.२५०
३८	१५६६	०.२५४
३९	१५६७	०.७२०
४०	१५६८	०.६५०
४१	१५७०	०.०३९
४२	१५७१	०.००९
एकूण ..	४२	३०.७९४

तालुका खानापूर, गाव वाझर
वितरिका क्रमांक ४७/एसएम-२/एसएम-१/ओएल-१/
सा. क्र. २० मी.

१	१५०	०.०५६
२	१५१	०.१९०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

तालुका खानापूर, गाव वाझर--चालू
वितरिका क्रमांक ४७/एसएम-२/एसएम-१/ओएल-१/
सा. क्र. २० मी.--चालू

३	१५२/१	६.६३६
४	१५२/२	६.३००
एकूण ..	४	१३.९८२

तालुका खानापूर, गाव आळसंद
वितरिका क्रमांक ४७/एसएम-२/ओआर-१/सा. क्र. १८० मी.

१	१५७८	३.४८६
२	१५८४	०.२९१
३	१५९२	०.८६०
४	१५९३	१.१८०
५	१५९४	०.०७०
६	१५९५	२.०३०
७	१५९६	०.६६०
८	१५९७	०.७९०
९	१५९८	२.९२०
१०	१५९९	०.४१८
११	१६०१	२.०७०
१२	१६०२	१.८१०
१३	१६०३	२.२७०
१४	१६०४	०.०३०
एकूण ..	१४	१८.८८५

तालुका खानापूर, गाव वाझर
वितरिका क्रमांक ४७/एसएम-२/ओएल-२/सा. क्र. ३६५ मी.

१	१४८/१	०.६६०
२	१४८/२	०.४८०
३	१४९	१.७८०
४	१५०	१.१३०
५	१५१	०.९५०
६	१६६/१	०.७६०
एकूण ..	६	५.७६०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

तालुका खानापूर, गाव वाझर--चालू
वितरिका क्रमांक ४७/एसएम-२/ओटी/सा. क्र. ३६५ मी.

१	१३१	०.६३०
२	१३२	०.८४०
३	१३३	२.४९०
४	१३४/१	१.८७०
५	१३४/२	०.२७०
६	१३५	०.९९०
७	१३६/१	३.६४०
८	१३६/२	०.२९०
९	१३७/१	२.०४०
१०	१३७/२	०.२९०
११	१३८	०.४५०
१२	१३९	०.५००
१३	१४०	१.४५०
१४	१४१	०.५७०
१५	१४२	०.२००
१६	१४३	०.२००
१७	१४४	०.२१०
१८	१४५	०.१७०
१९	१४७/१	०.९६०
२०	१४७/२	०.५७०
२१	१४७/३	२.३७०
२२	१४७/४	१.५००
२३	१६७/१	०.८००
२४	१६७/२	०.३९०

एकूण .. २४ २३.६९०

तालुका खानापूर, गाव आळसंद
वितरिका क्रमांक ४७/एसएम-२/ओटीआर/सा. क्र. ३७० मी.

१	१५९८	२.९२०
२	१५९९	४.१८०
३	१६००	२.४४०
४	१७३९	०.९१०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र
	गट नंबर		गट नंबर
			क्षेत्र
			शेरा
१	२	३	४
		(सीसीए)	
		हेक्टर	

तालुका खानापूर, गाव आळसंद--चालू

वितरिका क्रमांक ४७/एसएम-२/ओटीआर/सा. क्र. ३७० मी.--चालू

५	१७४१	०.९३०
६	१७४२	१.४३०
७	१७४३	१.४४०
८	१७४४	१.४२०
९	१७४५	०.०६०
१०	१७४६	१.२६० १४.२५
११	१७४७	१.०३० १२.६१७
१२	१७५०/२	८.८४७

एकूण .. १२ २६.८६७

तालुका तासगाव, गाव चिखलगोठण

वितरिका क्रमांक ४८/एसएम-२/ओएल-१/सा. क्र. १२० मी.

१	२२३	०.८४०
२	२२५	३.१६९
३	२२६	०.६०५
४	२२७	१.९६६
५	२२९	३.१५०
६	२३४	१.२६०
७	२३५	०.९७०
८	२३६	०.८५०
९	२३७	०.९००
१०	२३८	१.०६०
११	२३९	१.६२०
१२	२७१	१.९८०
१३	२७३	२.३४०
१४	२७४	१.४४०
१५	२७५	०.३००
१६	२७७	०.२७०
१७	२७८	०.२७०

एकूण .. १७ २२.९९१

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र
	गट नंबर		गट नंबर
			क्षेत्र
१	२	३	
		(सीसीए)	
		हेक्टर	

तालुका तासगाव, गाव चिखलगोठण--चालू

वितरिका क्रमांक ४८/ओआर-१/सा. क्र. १२० मी.

१	१५८	०.१५५
२	१५९	०.२९०
३	१९२	०.७९०
४	१९३	०.७२०
५	१९४	०.०५०
६	१९५	०.२००
७	१९६	१.६९०
८	१९७	७.५६२
९	२०४	०.८८८
१०	२०७	१.३२०
११	२२३	१.१३४
१२	२२४	३.२१०
१३	२७५	०.०९०
१४	२०३	०.३२१
१५	२७६	१.०४०
१६	२७७	०.०८१
१७	२७८	०.०५४
१८	२७९	१.०४०
१९	२८०	०.०५४

एकूण .. १९ २०.६८९

वितरिका क्रमांक ४८/ओएल-२/सा. क्र. १२६४ मी.

१	२६८	०.९८७
२	२६९	०.९८०
३	२७०	०.१४५
४	२७४	०.७२०
५	२८०	०.२७०
६	२८१	०.३००
७	२८२	०.३००
८	२८३	०.५९०
९	३०७	०.२५०
१०	३०८	०.२६०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	

तालुका तासगाव, गाव चिखलगोठण--चालू

वितरिका क्रमांक ४८/ओएल-२/सा. क्र. १२६४ मी.--चालू

११	३११	०.६१०
१२	३१२	०.५४०
१३	३१४	१.४१०
१४	३१५	०.३३०
१५	३१६	०.०२०
१६	३१७	०.५१५
१७	३१८	१.०६०
१८	३१९	०.०१०
१९	४००	०.२४०
२०	४०१	०.२२२
२१	४०२	०.०६०
२२	४०३	०.०७६
२३	४०४	०.११२
२४	४०५	०.०६४
२५	४०८	०.०४६

एकूण .. २५ १०.११७

वितरिका क्रमांक ४८/ओटी/सा. क्र. ७०० मी.

१	१५६	०.४१४
२	१५७	०.१३०
३	२८४	०.९४०
४	२८५	०.९३०
५	२८६	१.०८०
६	२८७	०.८८०
७	२८८	०.४३०
८	२८९	०.३९०
९	२९१	०.६००
१०	२९२	०.२४०
११	२९३	०.२१०
१२	२९४	०.२९०
१३	२९५	०.७२०
१४	२९६	०.३९०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	

तालुका तासगाव, गाव चिखलगोठण--चालू

वितरिका क्रमांक ४८/ओटी/सा. क्र. ७०० मी.--चालू

१५	२९७	०.४००
१६	२९८	०.०४०
१७	२९९	०.३९०
१८	३००	०.१३०
१९	३०१	०.१४०
२०	३०२	०.१३०
२१	३०३/अ	०.७३०
२२	३०३/ब	०.६१०
२३	३०३/क	०.४४०
२४	३०४	०.१९०
२५	३०५	०.२२०
२६	३०६	०.४५०
२७	४०७	१.०००
२८	४०९	०.३२०
२९	४१०	०.२९०
३०	४११	०.६२०
३१	४१२	०.२४०
३२	४१३	०.१३०
३३	४१४	०.३७०
३४	४१५	०.०१०
३५	४१६	०.२७०
३६	४१७	०.२५०
३७	४१८	०.१४०
३८	४१९	०.७००
३९	४२०	०.४५०
४०	४२१	०.२९०
४१	४२६	०.३५०
४२	४२७	०.१८०
४३	४२८	०.१६०
४४	४२९	०.२२०
४५	४३३	०.१६०
४६	४२५	२.३४०

एकूण .. ४६ २०.००४

गाव निहाय क्षेत्र

कालवा	विमोचक	गट क्रमांक	क्षेत्र
१	२	३	४
गाव चिखलगोटण			
वितरिका क्र. ४७	ओएल १	१५	२३.३९८
वितरिका क्र. ४७	ओएल २	२३	२४.७४७
वितरिका क्र. ४७	ओएल ३	२६	१९.९१
वितरिका क्र. ४७	ओएल ४	३०	१८.९३
वितरिका क्र. ४८ एसएम-२	ओएल १	१७	२२.९९१
वितरिका क्र. ४८	ओआर १	१९	२०.६८९
वितरिका क्र. ४८	ओएल २	२५	१०.११७
वितरिका क्र. ४८	ओटी	४६	२०.००४
वितरिका क्र. ४७	ओटी	४२	२७.८६४
एकूण		२४३	१८८.६५०
गाव आळसंद			
वितरिका क्र. ४७	ओआर १	१०	१७.२२
एसएम १	ओएल १	२३	२३.७०१
एसएम १	ओएल २	९	१४.११३
SM-१	ओआर १	९	२२.१७७
एसएम १	ओटीएल	११	१६.९३
बीएसएम १	ओएल -१	८	१२.५९९
बीएसएम १	ओएल -२	२८	१७.४८१
बीएसएम १	ओएल -३	१६	२०.६९
बीएसएम १	ओटी	४२	३०.७६४
एसएम २	ओआर-१	१४	१८.८८५
एसएम २	ओटीएल १	१२	२३.८६७
एकूण		१८२	२२१.४५७
गाव वाझर			
वितरिका क्र. ४७	ओआर-२	१८	२८.७८८
एसएम १	ओएल-१	४	१३.१८२
एसएम २	ओएल २	६	५.७६
एसएम २	ओटी	२४	२३.६९
एकूण		५२	७१.४२
एकुणांत		४७७	४८१.५२७

प्रकाश रायगोंडा पाटील,

कार्यकारी अभियंता,

ताकारी पंपगृह विभाग क्रमांक १,

देवराष्ट्रे.

देवराष्ट्रे, २२ फेब्रुवारी २०१८.

MMISF ACT, 2005

(See Sections 5.0, 6.0, 7.0 and Rule 3.00)

(Notification III)

क्रमांक प्रशा-४/पावावि-२/अधि-३, १ कॅम्प (३)/२०१७.—

Whereas, it has been decided to delineate the Area of Operation of Water User Associations (WUAs) on Volumetric basis and as per Administrative Convenience under Sections 5, 6, 7 and Rule 3 of the MMISF Act, 2005 I, Prakash Raigonda Patil, Executive Engineer, Takari Pump House Division No. 1, Devrashtre hereby delineate areas of Operation of following WUA's and direct that the certified copy of the updated map and list of landholders and/or occupiers of said WUA's shall be displayed on the notice board of the offices of concerned Grampanchayat, Tahsil office, Irrigation Sections Sub-Division and Division and at other prominent public places.

I, Prakash Raigonda Patil, Executive Engineer also hereby declare that no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual or occupier of such land and the system of supply of water through Water Users Association shall be binding on all the holders and occupiers of the lands under Maharashtra Management Irrigation System by Farmers Act-2005.

Any Person affected by this Notification or part thereof, may file an appeal before Superintending Engineer, Takari Pump House Division No. 1, Devrashtre Irrigation Circle within 30 days from the date of Publication of this Notification in the Maharashtra Government Gazette.

Schedule 'A'

Division : Takari Pump House Division No. 1, Devrashtre.

Sub-Division : Takari Lift Irrigation Maintenance Sub-Division No. 3, Tasgaon.

Name of the Project : Takari Lift Irrigation Scheme.

Area Notified : 478.32 Ha.

No. of Villages : 3-Alsand, Wazar, taluka Khanapur, Chikhal Gothan, taluka Tasgaon, district Sangli.

Description of area notified : Dy. Nos. 47, 48 of WUA No. 30 of Takari Main Canal. Area 481.527 Ha. (CCA).

Name and address of WUA (Existing/Proposed)
: Proposed Takari Main Canal WUA No. 30,
Chikhal Gothan, taluka Tasgaon, district Sangli.

Details of Area Notified

District Sangli

Name of Villages	Irrigable Area Notified (As per Schedule B)	
	Gat Nos.	Area
1	2	3
		(Ha.)
Taluka Khanapur		
Alsand	182	221.457
Wazar	52	71.42
Taluka Tasgaon		
Chikhal Gothan	243	188.650
Total	477	481.527

Schedule-3

Division : Takari Pump House Division No. 1,
Devrashtre.

Sub-Division : Takari Lift Irrigation Maintance
sub-division No. 3, Tasgaon.

Name of the Project : Takari Lift Irrigation
Scheme.

Canal : Takari Main Canal

Area Under Notification : Dy Nos. 47, 48 of
WUA No. 30 of Takari Main Canal

Area : 481.527 Ha. (CCA)

No. of villages : 3-Alsand, Wazar, taluka
Khanapur, Chikhal Gothan, taluka Tasgaon,
district Sangli.

Delineated Area : Dy. Nos. 47, 48 of WUA No.
30 of Takari Main Canal. Area 481.527 Ha.
(CCA).

Year of Starting Irrigation : 2017-18

Schedule-B

District Sangli

Sr. No.	Delineated Area	
	Gat No.	Area
1	2	3
		(CCA)
		H. A.
Taluka Tasgaon, Village Chikhal Gothan		
Dy. 47/OL-1/120 mtrs.		
1	189	4.731
2	194	0.015

Schedule-B--contd.

Sr. No.	Delineated Area	
	Gat No.	Area
1	2	3
		(CCA)
		H. A.
Taluka Tasgaon, Village Chikhal Gothan--		
contd.		
Dy. 47/OL-1/120 mtrs.--contd.		
3	195	0.800
4	196	1.690
5	197	2.388
6	198	2.041
7	199	1.250
8	200	0.444
9	201	0.964
10	202	2.330
11	203	1.070
12	204	1.480
13	205	2.213
14	206	1.762
15	207	0.220
Total ..	15	23.398

Dy. 47/OL-2/720 mtrs.

1	154	0.460
2	155	0.010
3	156	0.690
4	157	0.260
5	158	0.310
6	159	0.580
7	160	0.410
8	161	0.390
9	162	0.890
10	163	2.920
11	164	1.030
12	165	0.020
13	166	1.160
14	186	2.047
15	187	1.800
16	188	4.510
17	190	2.420
18	191	0.450
19	192	0.790
20	276	1.040

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area Area (CCA) H. A.
1	2	3
Taluka Tasgaon, Village Chikhal Gothan-- contd.		
Dy. 47/OL-2/720 mtrs.--contd.		
21	279	1.040
22	193	0.720
23	195	0.800
Total ..	23	24.747
Taluka Khanapur, Village Alsand Dy. 47/OR-1/900 mtrs.		
1	1580	3.310
2	1584	5.820
3	1585	0.700
4	1586	0.450
5	1587	0.360
6	1588	0.390
7	1589	0.500
8	1590	0.590
9	1591	0.590
10	188	4.510
Total ..	10	17.220
Taluka Tasgaon, Village Chikhal Gothan Dy. 47/OL-3/1080 mtrs.		
1	151	0.710
2	152/A	1.850
3	152/B	0.490
4	153	2.370
5	167	0.830
6	168	1.280
7	178	1.270
8	179	1.630
9	180	0.160
10	169	0.530
11	170	0.540
12	181	0.100
13	150	1.620
14	154	0.460
15	182	0.080

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area Area (CCA) H. A.
1	2	3
Taluka Tasgaon, Village Chikhal Gothan-- contd.		
Dy. 47/OL-3/1080 mtrs.--contd.		
16	183	0.940
17	184	0.870
18	185	0.940
19	289	0.390
20	291	0.600
21	292	0.240
22	293	0.210
23	294	0.290
24	295	0.720
25	296	0.390
26	297	0.400
Total ..	26	19.910
Dy. 47/OL-4/1400 mtrs.		
1	136	0.320
2	137	0.020
3	138	0.460
4	139	0.340
5	140	0.440
6	141	0.800
7	142	0.960
8	143	0.320
9	144	0.180
10	145	0.170
11	146	0.040
12	147	0.530
13	148	0.360
14	149	0.340
15	150	1.620
16	169	0.530
17	170	0.540
18	171	0.500
19	172	0.620
20	173	0.310
21	174	0.320
22	135	0.800

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area
1	2	3
		(CCA)
		H. A.

**Taluka Tasgaon, Village Chikhal Gothan--
contd.**

Dy. 47/OL-4/1400 mtrs.--contd.

23	175	2.690
24	176	1.160
25	177	1.160
26	303/A	0.730
27	303/B	0.610
28	303/C	0.440
29	407	1.000
30	411	0.620

Total .. 30 18.93

Taluka Khanapur, Village Wazar

Dy. 47/OR-2/1600 mtrs.

1	152/1	5.688
2	152/2	5.400
3	153	1.060
4	154	3.880
5	155/1	2.330
6	157/1	3.310
7	157/2	0.330
8	158	0.790
9	159/1	0.910
10	159/2	0.400
11	164/1	0.330
12	164/2	0.650
13	165	0.450
14	166/1	0.760
15	166/2	0.280
16	166/3	1.190
17	166/4	0.310
18	166/5	0.720

Total .. 18 28.788

Taluka Tasgaon, Village Chikhal Gothan

Dy. 47/OT/1620 mtrs.

1	107	1.160
2	108	1.230

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area
1	2	3
		(CCA)
		H. A.

**Taluka Tasgaon, Village Chikhal Gothan--
contd.**

Dy. 47/OT/1620 mtrs.--contd.

3	109	2.490
4	110	1.610
5	111	3.020
6	112	1.430
7	113	1.390
8	114	3.430
9	115	0.130
10	106	5.020
11	116	0.100
12	117	0.150
13	118	0.230
14	119	0.200
15	120	0.140
16	121	0.190
17	122	0.170
18	123	0.130
19	124	0.090
20	125	0.050
21	126	0.050
22	127	0.100
23	128	0.090
24	129	0.070
25	130	0.050
26	131	0.050
27	132	0.080
28	133	0.330
29	134	0.220
30	135	0.800
31	411	0.620
32	412	0.240
33	416	0.270
34	417	0.250
35	418	0.140
36	419	0.700
37	420	0.450
38	427	0.180

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area Area (CCA) H. A.
1	2	3

**Taluka Tasgaon, Village Chikhal Gothan--
contd.****Dy. 47/OT/1620 mtrs.--contd.**

39	428	0.160
40	429	0.220
41	430	0.090
42	432	0.120

Total ..	42	27.864
-----------------	-----------	---------------

Taluka Khanapur, Village Alsand**Dy. 47/SM-1/OL-1/100 mtrs.**

1	1570	0.288
2	1571	2.510
3	1573	1.000
4	1574	0.400
5	1575	2.050
6	1576	4.040
7	1577	0.370
8	1578	4.980
9	1579	0.642
10	1580	2.317
11	1581	0.540
12	1582	0.390
13	1583	0.320
14	1595	0.203
15	1598	0.438
16	1603	0.113
17	1604	0.030
18	1606	0.780
19	1607	0.720
20	1608	0.720
21	1609	0.060
22	1610	0.630
23	1611	0.160

Total ..	23	23.701
-----------------	-----------	---------------

Dy. 47/SM-1/OL-2/600 mtrs.

1	1570	0.288
2	1571	1.004

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area Area (CCA) H. A.
1	2	3

Taluka Khanapur, Village Alsand--contd.**Dy. 47/SM-1/OL-2/600 mtrs.--contd.**

3	1572	1.206
4	1574	0.120
5	1575	0.615
6	1576	3.838
7	1576	2.747
8	1577	0.185
9	1612	4.110

Total ..	9	14.113
-----------------	----------	---------------

Dy. 47/SM-1/OR-1/1200 mtrs.

1	1616	3.330
2	1617	1.990
3	1618	1.520
4	1619	4.990
5	1621	1.520
6	1622	0.030
7	1623	0.020
8	1619	1.497
9	1624	7.280

Total ..	9	22.177
-----------------	----------	---------------

Dy. 47/SM-1/OTL/1220 mtrs.

1	1601	2.070
2	1602	1.810
3	1613	0.670
4	1614	0.210
5	1603	2.270
6	1615	1.690
7	1704/5	1.300
8	1704/5	0.690
9	1704/6	2.220
10	1704/7	0.070
11	1705	3.930

Total ..	11	16.930
-----------------	-----------	---------------

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Area (CCA) H. A.
1	2	3
Taluka Khanapur, Village Alsand--contd.		
Dy. 47/BSM-1/SM-1/OL-1/20 mtrs.		
1	1558	0.300
2	1559	0.510
3	1562	0.570
4	1572	0.317
5	1576	1.010
6	1620	3.250
7	1624	6.552
8	1626	0.090
Total ..	8	12.599
Dy. 47/BSM-1/SM-1/OL-2/100 mtrs.		
1	1534	0.480
2	1535	0.200
3	1536	0.230
4	1537	0.530
5	1538	0.220
6	1539	0.700
7	1540	0.460
8	1541	0.470
9	1542	0.100
10	1543	0.620
11	1544	0.160
12	1545	0.150
13	1546	0.070
14	1547	0.020
15	1298	0.720
16	1548	0.020
17	1549	1.000
18	1550	0.390
19	1551	0.420
20	1552	0.260
21	1553	0.200
22	1624	3.640
23	1554	2.460
24	1555	0.380
25	1556	0.770
26	1557	0.200

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Area (CCA) H. A.
1	2	3
Taluka Khanapur, Village Alsand--contd.		
Dy. 47/BSM-1/SM-1/OL-2/100 mtrs.--contd.		
27	1560	0.520
28	1561	1.750
Total ..	28	17.481
Dy. 47/BSM-1/SM-1/OL-3/150 mtrs.		
1	1518	2.550
2	1519	5.570
3	1520	2.510
4	1521	2.280
5	1522	1.110
6	1523	0.240
7	1524	1.220
8	1525	0.990
9	1526	0.420
10	1527	0.120
11	1528	0.230
12	1529	0.300
13	1530	0.670
14	1531	0.300
15	1532	2.050
16	1533	0.130
Total ..	16	20.690
Dy. 47/BSM-1/SM-1/OT/300 mtrs.		
1	1473/1	0.278
2	1473/2	0.078
3	1474	0.094
4	1475	0.660
5	1476	0.406
6	1477	1.190
7	1478	1.020
8	1479	0.390
9	1480	0.660
10	1481	0.712
11	1482	0.015
12	1483	0.350

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area Area (CCA) H. A.
1	2	3
Taluka Khanapur, Village Alsand--contd.		
Dy. 47/BSM-1/SM-1/OT/300 mtrs.--contd.		
13	1484	0.150
14	1485	0.340
15	1486	0.290
16	1487	1.510
17	1488	5.680
18	1489	0.300
19	1490	0.200
20	1491	0.190
21	1492	0.160
22	1493	0.120
23	1494	0.086
24	1495	0.044
25	1511	0.013
26	1516	0.170
27	1517	2.150
28	1518	2.550
29	1519	5.570
30	1520	0.251
31	1521	0.456
32	1525	0.990
33	1561	0.350
34	1562	0.950
35	1563	0.039
36	1564	0.460
37	1565	0.250
38	1566	0.254
39	1567	0.720
40	1568	0.650
41	1570	0.039
42	1571	0.009
Total ..	42	30.794

Taluka Khanapur, Village Wazar**Dy. 47/BSM-2/OL-1/20 mtrs.**

1	150	0.056
2	151	0.190

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area Area (CCA) H. A.
1	2	3
Taluka Khanapur, Village Wazar--contd.		
Dy. 47/SM-2/OL-1/20 mtrs.--contd.		
3	152/1	6.636
4	152/2	6.300
Total ..	4	13.182
Taluka Khanapur, Village Alsand		
Dy. 47/SM-2/OR-1/180 mtrs.		
1	1578	3.486
2	1584	0.291
3	1592	0.860
4	1593	1.180
5	1594	0.070
6	1595	2.030
7	1596	0.660
8	1597	0.790
9	1598	2.920
10	1599	0.418
11	1601	2.070
12	1602	1.810
13	1603	2.270
14	1604	0.030
Total ..	14	18.885
Taluka Khanapur, Village Wazar		
Dy. 47/SM-2/OL-2/365 mtrs.		
1	148/1	0.660
2	148/2	0.480
3	149	1.780
4	150	1.130
5	151	0.950
6	166/1	0.760
Total ..	6	5.760
Dy. 47/SM-2/OT/365 mtrs.		
1	131	0.630
2	132	0.840
3	133	2.490

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area Area (CCA) H. A.
1	2	3
Taluka Khanapur, Village Wazar--contd.		
Dy. 47/SM-2/OT/365 mtrs.--contd.		
4	134/1	1.870
5	134/2	0.270
6	135	0.990
7	136/1	3.640
8	136/2	0.290
9	137/1	2.040
10	137/2	0.290
11	138	0.450
12	139	0.500
13	140	1.450
14	141	0.570
15	142	0.200
16	143	0.200
17	144	0.210
18	145	0.170
19	147/1	0.960
20	147/2	0.570
21	147/3	2.370
22	147/4	1.500
23	167/1	0.800
24	167/2	0.390
Total ..	24	23.690

Taluka Khanapur, Village Alsand

Dy. 47/SM-2/OTR/365 mtrs.

1	1598	2.920
2	1599	4.180
3	1600	2.440
4	1739	0.910
5	1741	0.930
6	1742	1.430
7	1743	1.440
8	1744	1.420
9	1745	0.060
10	1746	1.260

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area Area (CCA) H. A.
1	2	3
Taluka Khanapur, Village Alsand--contd.		
Dy. 47/SM-2/OTR/365 mtrs.--contd.		
11	1747	1.030
12	1750/2	8.847
Total ..	12	26.867
Taluka Tasgaon, Village Chikhal Gothan		
Dy. 48/OL-1/120 mtrs.		
1	223	0.840
2	225	3.169
3	226	0.605
4	227	1.966
5	229	3.150
6	234	1.260
7	235	0.970
8	236	0.850
9	237	0.900
10	238	1.060
11	239	1.620
12	271	1.980
13	273	2.340
14	274	1.440
15	275	0.300
16	277	0.270
17	278	0.270
Total ..	17	22.991

Dy. 48/OR-1/120 mtrs.

1	158	0.155
2	159	0.290
3	192	0.790
4	193	0.720
5	194	0.050
6	195	0.200
7	196	1.690
8	197	7.562
9	204	0.888
10	207	1.320

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area Area (CCA) H. A.
1	2	3
Taluka Tasgaon, Village Chikhal Gothan-- contd.		
Dy. 48/OR-1/120 mtrs.--contd.		
11	223	1.134
12	224	3.210
13	275	0.090
14	203	0.321
15	276	1.040
16	277	0.081
17	278	0.054
18	279	1.040
19	280	0.054
Total ..	19	20.689
Dy. 48/OL-2/1264 mtrs.		
1	268	0.987
2	269	0.980
3	270	0.145
4	274	0.720
5	280	0.270
6	281	0.300
7	282	0.300
8	283	0.590
9	307	0.250
10	308	0.260
11	311	0.610
12	312	0.540
13	314	1.410
14	315	0.330
15	316	0.020
16	317	0.515
17	398	1.060
18	399	0.010
19	400	0.240
20	401	0.222
21	402	0.060
22	403	0.076
23	404	0.112

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area Area (CCA) H. A.
1	2	3
Taluka Tasgaon, Village Chikhal Gothan-- contd.		
Dy. 48/OL-2/1264 mtrs.--contd.		
24	405	0.064
25	408	0.046
Total ..	25	10.117
Dy. 48/OT/700 mtrs.		
1	156	0.414
2	157	0.130
3	284	0.940
4	285	0.930
5	286	1.080
6	287	0.880
7	288	0.430
8	289	0.390
9	291	0.600
10	292	0.240
11	293	0.210
12	294	0.290
13	295	0.720
14	296	0.390
15	297	0.400
16	298	0.040
17	299	0.390
18	300	0.130
19	301	0.140
20	302	0.130
21	303/A	0.730
22	303/B	0.610
23	303/C	0.440
24	304	0.190
25	305	0.220
26	306	0.450
27	407	1.000
28	409	0.320
29	410	0.290
30	411	0.620
31	412	0.240

Schedule-B-contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area H. A.
1	2	3 (CCA)
Taluka Tasgaon, Village Chikhal Gothan-		
contd.		
Dy. 48/OT/700 mtrs.-contd.		
32	413	0.130
33	414	0.370
34	415	0.010
35	416	0.270
36	417	0.250
37	418	0.140
38	419	0.700
39	420	0.450
40	421	0.290
41	426	0.350
42	427	0.180
43	428	0.160
44	429	0.220
45	433	0.160
46	425	2.340
Total ..	46	20.004

Villagewise Abstract

Canal	Outlet	Gat No.	Area
1	2	3	4 (CCA)

Village Chikhal Gothan

DY NO-47	OL-1	15	23.398
DY NO-47	OL-2	23	24.747
DY NO-47	OL-3	26	19.91
DY NO-47	OL-4	30	18.93
DY NO-48 SM-2	OL-1	17	22.991
DY NO-48	OR-1	19	20.689
DY NO-48	OL-2	25	10.117
DY NO-48	OT	46	20.004
DY NO-47	OT	42	27.864
Total		243	188.650

Village Alsand

DY NO-47	OR-1	10	17.22
SM-1	OL-1	23	23.701
SM-1	OL-2	9	14.113
SM-1	OR-1	9	22.177

Villagewise Abstract-contd.

Canal	Outlet	Gat No.	Area
1	2	3	4 (CCA)
Village Alsand-contd.			
SM-1	OTL	11	16.93
BSM-1	OL-1	8	12.599
BSM-1	OL-2	28	17.481
BSM-1	OL-3	16	20.69
BSM-1	OT	42	30.794
SM-2	OR-1	14	18.885
SM-2	OTR	12	23.69
Total		182	221.457

Villagewise Abstract

Canal	Outlet	Gat No.	Area
1	2	3	4 (CCA)
Village Wazar			
DY-47	OR-2	18	28.788
DY-47 SM-1	OL-1	4	13.182
SM-2	OL-2	6	5.76
SM-2	OT	24	26.867
Total		52	71.42
Grand Total		477	481.527

PRAKASH RAIGONDA PATIL,

Executive Engineer,
Takari Pump House Division No. 1,
Devrashtre.

Devrashtre, 22nd February 2018.

अधिसूचना - ३

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायदा, २००५

(पाहा कायद्याचे कलम क्रमांक ५.०, ६.०, ७.०)

(पाहा नियम ३.०)

क्रमांक प्रशा-४/पावावि-२/अधि-३ १ कॅम्प (४)/२०१७.— ज्याअर्थी, महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायदा, २००५ चे कलम ५.०, ६.०, ७.० व नियम क्रमांक ३.० नुसार असा निर्णय झाला आहे की, पाणीवापर संस्थांचे जलशास्त्रीय व प्रशासकीय सोईच्या दृष्टीने कार्यक्षेत्र निश्चित करण्यासाठी मी, इंजिनियर प्रकाश रायगोडा पाटील, कार्यकारी अभियंता, ताकारी पंपगृह विभाग क्रमांक १, देवराष्ट्रे खालीलप्रमाणे पाणीवापर संस्थांच्या अद्ययावत नकाशांच्या प्रमाणित प्रती, जमीनधारक आणि/किंवा कब्जेदार यांच्या नावाच्या

याद्या ग्रामपंचायत कार्यालय, तहसीलदार कार्यालय, सिंचन शाखा उपविभागीय व विभागीय कार्यालय आणि इतर महत्वाच्या सार्वजनिक ठिकाणी सूचना फलकावर माहितीसाठी प्रसिद्धी करित आहे.

मी, इंजिनिअर प्रकाश रायगोंडा पाटील, कार्यकारी अभियंता, असेही जाहीर करतो की, यापुढे समुचित प्राधिकरणातर्फे कोणाही वैयक्तिक जमीनधारकाला किंवा कब्जेदार यांचे जमिनीस पाणी पुरविले जाणार नाही आणि सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम-२००५ याखाली येणाऱ्या जमिनीच्या सर्व धारकांवर व भोगवटाधारकांवर पाणीवापर संस्थेमार्फत पाणीपुरवठा घेणे बंधनकारक असेल.

या प्रकटनांमुळे बाधित झालेल्या कोणत्याही व्यक्तीस हे प्रकटन महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसांच्या आत अधीक्षक अभियंता, कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्प मंडळ, सांगली यांचेकडे अपील दाखल करता येईल.

अनुसूची-अ

विभाग : ताकारी पंपगृह विभाग क्रमांक १, देवराष्ट्रे

उपविभाग : ताकारी उपसा सिंचन व व्यवस्थापन उपविभाग क्रमांक ३, तासगाव.

प्रकल्पाचे नाव : ताकारी उपसा सिंचन योजना

अधिसूचित केलेले क्षेत्र : ६७२.६३८ हे.

अधिसूचित क्षेत्राचा तपशील : ताकारी मुख्य कालवा, वितरिका क्रमांक ४९, ४९-अ वरील लाभ क्षेत्रावरील पाणीवापर संस्था क्रमांक ३१.

गावांची संख्या : ४-आळते, चिखलगोठण, बोरगाव, कार्वे, तालुका तासगाव, जिल्हा सांगली.

पाणीवापर संस्थेचे नाव व पत्ता (कार्यान्वित/प्रस्तावित) :
पाणीवापर संस्था क्रमांक ३१, आळते,
तालुका तासगाव, जिल्हा सांगली.

अधिसूचित क्षेत्राचा तपशील

जिल्हा सांगली, तालुका तासगाव

गाव	अधिसूचित केलेले क्षेत्र (अनुसूची 'ब' प्रमाणे)	गट संख्या	क्षेत्र
१	२	३	हे. आर
आळते	३०९	४७९.९२४	
चिखलगोठण	१२३	१०२.३९४	
बोरगाव	४९	७७.२४२	
कार्वे	१५	१३.०७८	
एकूण	५१६	६७२.६३८	

अधिसूचना-३

विभाग : ताकारी पंपगृह विभाग क्रमांक १, देवराष्ट्रे

उपविभाग : ताकारी उपसा सिंचन व व्यवस्थापन उपविभाग क्रमांक ३, तासगाव.

प्रकल्पाचे नाव : ताकारी उपसा सिंचन योजना

अधिसूचित केलेले क्षेत्र : ताकारी मुख्य कालव्यावरील वितरिका क्रमांक ४९, ४९-अ वरील लाभ क्षेत्रावरील पाणीवापर संस्था क्रमांक ३१ सीसीए ६७२.६३८ हे.

गावांची संख्या : ४-आळते, चिखलगोठण, बोरगाव, कार्वे, तालुका तासगाव, जिल्हा सांगली.

सिंचन सुरू केल्याचे वर्ष : २०१७-१८

अनुसूची-ब

जिल्हा सांगली, तालुका तासगाव

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र (सीसीए) हेक्टर
१	२	३

गाव आळते

वितरिका क्र. ४९/ओएल-१/सा. क्र. ४० मी.

१	४६१	११.१००
२	४६५	०.८३६
३	४७३	२.८४०
४	४७४	१.७६०
५	४७५	१.१६०
६	४७६	१.१५०
७	४७७	०.९००
८	४७८	२.१६०
एकूण ..	८	२१.९०६

वितरिका क्र. ४९/ओएल-२/सा. क्र. ६६० मी.

१	४३२	३.९३६
२	४३८	०.०१३
३	४३९	०.०१३
४	४४३	१.१४०
५	४४४	१.०१०
६	४४७	५.२८५

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	

गाव आळते--चालू

वितरिका क्र. ४९/ओएल-२/सा. क्र. ६६० मी.--चालू

७	४४९	२.२६०
८	४५०	२.१२०
९	४५१	०.४२३
एकूण ..	९	१६.२००

वितरिका क्र. ४९/ओएल-३/सा. क्र. ८२० मी.

१	३०२	१.५६८
२	३०३	५.४००
३	३०४	१.६९०
४	४४५	१.२४०
५	४४७	३.८४४
६	४४८	३.९८०
एकूण ..	६	१७.७२२

वितरिका क्र. ४९/ओएल-४/सा. क्र. ११२० मी.

१	२८०	०.२२०
२	२९९	०.०३१
३	३००	२.५६०
४	३०१	०.६००
५	३०३	१.६२०
६	३०४	०.१६९
७	३०५/अ	२.६५०
८	३०५/ब	३.११०
९	३१२	०.८००
१०	४४६	१.५१०
११	४४७	२.८८३
एकूण ..	११	१६.१५३

वितरिका क्र. ४९/ओआर-१/सा. क्र. १३०० मी.

१	२९७	५.८४५
२	२९८	०.३७८

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	

गाव आळते--चालू

वितरिका क्र. ४९/ओआर-१/सा. क्र. १३०० मी.--चालू

३	२५५	१.३९०
४	२५६	०.६७०
५	३४७	०.१८०
६	३५३	०.३७४
७	३५६	०.७४२
८	३५९	०.२४०
९	३६०	०.१८७
१०	३६१	४.१५६
११	३६२	०.३७०
१२	३६३	१.२२०
१३	३६४	०.१८०
१४	३६५	०.८४०
१५	३७५	१.१३६
१६	३७६	०.४९५
१७	३७८	०.२४३
एकूण ..	१७	१८.६४६

वितरिका क्र. ४९/ओआर-२/सा. क्र. १६२० मी.

१	२९७	४.०९१
२	३४०	०.३१०
३	३४४	०.२२०
४	३६१	३.१७८
५	३६६	०.८००
६	३६७	०.७००
७	३६८	०.५९४
८	३७४	२.४१०
९	३७५	२.२७२
१०	३७६	१.४८५
११	३७८	१.५३९
१२	३७९	०.०७०
१३	३८०	०.०५०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव आळते--चालू

वितरिका क्र. ४९/ओआर-२/सा. क्र. १६२० मी.--चालू

१४	३८१	०.०५०
१५	३८२	०.०८२
१६	३८३	०.०४७
१७	३८४	०.०२०
१८	३८५	०.०१७
१९	३८६	०.४२०
२०	३८७	०.३६०
२१	३८९	०.७७०
२२	३९०	१.५१०
एकूण ..	२२	२०.९९५

वितरिका क्र. ४९/ओएल-५/सा. क्र. १६६० मी.

१	१३५	६.०५७
२	१३६	०.०३९
३	२६६	३.७८२
४	२७१	१.८३६
५	२७५	३.५२८
६	२९०	१.९४६
७	२९१	२.०२४
८	२९७	४.६७६
एकूण ..	८	२३.८८८

वितरिका क्र. ४९/ओएल-६/सा. क्र. १८२० मी.

१	१३५	१.००९
२	२६६	०.६६७
३	२७१	२.०४०
४	२७३	०.३३०
५	२७४	२.९२०
६	२७५	४.३१२
७	२८२	१.२८५
८	२८५	१.९६०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव आळते--चालू

वितरिका क्र. ४९/ओएल-६/सा. क्र. १८२० मी.--चालू

९	२८६	०.२४०
१०	२८७	०.१०२
११	२८८	०.५५०
१२	२८९	०.७९०
१३	२९२	०.६१०
१४	२९३	०.७६०
१५	२९४	०.७१०
१६	२९५	१.४५०
१७	२९६	०.६८०
एकूण ..	१७	२०.४१५

वितरिका क्र. ४९/ओआर-३/सा. क्र. १८२० मी.

१	२८२	१.०२८
२	३६८	०.३३०
३	३६९	०.४२०
४	३७१	३.२५०
५	३७२	२.१५०
६	३७३	३.४२०
७	३९२	०.०९०
८	३९३/१	१.२२७
९	४६६/१	१.४६०
१०	४६७/१	१.२१७
एकूण ..	१०	१४.५९२

वितरिका क्र. ४९/ओआर-४/सा. क्र. १९४० मी.

१	२८०	२.६४६
२	२८१	०.८६४
३	२८२	०.५१४
४	३६९	०.६००
५	३७०	३.०९०
६	५०३/१	०.०४५

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव आळते--चालू

वितरिका क्र. ४९/ओआर-४/सा. क्र. १९४० मी.--चालू

७	५०४/१	१.२६०
८	५०८/१	०.६५०
९	५०९/अ	०.०१०
१०	५०९/ब	०.०७०
११	५१०	०.०३०
१२	५१४	१.३५८
१३	५१५	२.३३०
१४	५१६	१.३६८
१५	५१७	१.३७७
१६	५१८	१.६४७
१७	५१९	०.७२०
१८	५२०	०.३७०
१९	५२१	०.१००
२०	५२२	०.३५५

एकूण .. २० १९.४०४

वितरिका क्र. ४९/ओएल-७/सा. क्र. २००० मी.

१	१३५	६.७३०
२	२७४	१.७५२
३	२७५	१.९६०
४	२७६/१	३.४४७
५	२८१	०.५७६
६	२८३	०.७९०
७	२८४	१.१९०
८	२८५	२.३५२
९	२८६	०.६४०
१०	२८७	०.९१८

एकूण .. १० २०.३५५

वितरिका क्र. ४९/ओआर-५/सा. क्र. २२६० मी.

१	२८०	१.३२३
२	४९२/१	०.९०७

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव आळते--चालू

वितरिका क्र. ४९/ओआर-५/सा. क्र. २२६० मी.--चालू

३	५१२/१	०.०३७
४	५१३	०.३८०
५	५१४	१.११०
६	५१६	०.७६०
७	५१७	०.७६५
८	५१८	०.९१५
९	५२२	०.३५५
१०	५२३	०.६७८
११	५२५	१.३२३
१२	५२६	२.२७०
१३	५२७	१.२३०
१४	५४१	१.०२०
१५	५४२/१	२.२८३
१६	५४३/१	३.३३५

एकूण .. १६ १८.६९१

वितरिका क्र. ४९/ओएल-८/सा. क्र. २३६० मी.

१	१२८/१	१.१७०
२	२७६/१	७.६६०
३	२८०	४.४१०

एकूण .. ३ १३.२४०

वितरिका क्र. ४९/ओएल-९/सा. क्र. २४६० मी.

१	२७६/१	७.६६०
२	२७७/१	६.३४०
३	२७९	२.१५५
४	२८०	०.४४१

एकूण .. ४ १६.५९६

गाव बोरगाव

वितरिका क्र. ४९/ओएल-१०/सा. क्र. २६२० मी.

१	१६११	०.१४७
२	१६१२	४.०२८

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अधिसूचित केलेले क्षेत्र
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव बोरगाव--चालू

वितरिका क्र. ४९/ओएल-१०/सा. क्र. २६२० मी.--चालू

३	१६१५	२.६७६
४	१६१७	०.४२०
५	१६१८	१.५०४
६	१६१९	३.८२८
७	१६२०	४.८६०
८	१६६४/१	२.८९०
९	१६६५	०.३९०
एकूण ..	९	२०.७४३

गाव चिखलगोटण

वितरिका क्र. ४९/ओआर-६/सा. क्र. २८८० मी.

१	५२८	२.२२८
२	५२९	६.०८३
३	५३६	०.७१५
४	५३७	१.२४०
५	५३८	०.४००
६	५३९	०.९८०
७	५४०	०.८००
८	५४३/१	३.३३५
एकूण ..	८	१५.७८१

गाव बोरगाव

वितरिका क्र. ४९/ओएल-११/सा. क्र. २८८० मी.

१	१६०९	२.०२०
२	१६१०	२.४३०
३	१६११	२.९५०
४	१६२२	२.२००
५	१६२४	३.०७०
६	१६२५/१	०.८३०
७	१६२७/१	१.८९५
८	१६२६/१	०.७४०
एकूण ..	८	१६.१३५

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अधिसूचित केलेले क्षेत्र
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव बोरगाव--चालू

वितरिका क्र. ४९/टीओएल-१०/सा. क्र. ३०९० मी.

१	१४०६/१	१.४०२
२	१६००/१	०.३९०
३	१६०१/१	०.४६०
४	१६०२/१	१.४६०
५	१६०३/१	१.४८०
६	१६०४/अ	०.१७०
७	१६०४/ब	१.०७०
८	१६०५/अ	०.४७०
९	१६०५/ब	०.३९०
१०	१६०६/अ	०.५२०
११	१६०६/ब	०.२००
१२	१६०७	१.६४०
१३	१६०८	१.६६०
१४	१६२३	२.२४०
१५	१६२७/१	३.०३२
१६	५२९	१.९२३
१७	५३०	०.७४०
१८	५३१	०.२५०
१९	५३२	०.७७८
२०	५३३	०.०५८
२१	५३४	०.०६९
२२	५३५	०.२३८
२३	६१०	०.०१४
२४	६११	०.२२०
२५	६१२/१	०.४६०
२६	६१३/१	०.६५८
एकूण ..	२६	२१.९९२

गाव आळते

वितरिका क्र. ४९/एसएम-१/ओएल-१/सा. क्र. ८० मी.

१	४५५	१.८७५
२	४५६	२.२४०
३	४६१	३.७०८
एकूण ..	३	७.८२३

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव आळते--चालू

वितरिका क्र. ४९/एसएम-१/ओआर-१/सा. क्र. ८० मी.

१	४४९	३.१६४
२	४५०	२.९६८
३	४५१	०.८८५
४	४५२	१.१९२
५	४५५	३.५६२
६	४५६	०.८९६

एकूण .. ६ १२.६६७

वितरिका क्र. ४९/एसएम-१/टीओएल/सा. क्र. ३५० मी.

१	४३२	०.९८४
२	४३८	०.२५६
३	४३९	०.२४७
४	४४०	१.९४०
५	४४१	१.५८०
६	४४२	०.३००
७	४४७	३.८४४
८	४५७	१.१५०
९	४५८	१.७१०
१०	४५९	०.७४०
११	४६०	०.८२०
१२	४८३	२.७०९
१३	४८४	३.७६२
१४	४८५	४.१६४

एकूण .. १४ २४.२०६

वितरिका क्र. ४९/एसएम-२/ओएल-१/सा. क्र. १४० मी.

१	२९८	१.०८०
२	२५०	०.८९५
३	२५१	१.१४०
४	२५२	३.१९५
५	२५३	०.८९०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव आळते--चालू

वितरिका क्र. ४९/एसएम-२/ओएल-१/सा. क्र. १४० मी.--चालू

६	२५४	२.६६०
७	२५७	१.२००
८	२५८	३.०११
९	२५९	३.६७६

एकूण .. ९ १७.७४७

गाव चिखलगोठण

वितरिका क्र. ४९/एसएम-२/ओएल-२/सा. क्र. ५४० मी.

१	२५९	३.०९६
२	२६०	१.७९०
३	२६१	२.८७२
४	२६२	२.२८०
५	२६३	१.०२०
६	२६४	०.८००
७	२६५	०.६६०
८	२६७	१.४००

एकूण .. ८ १३.९१८

गाव आळते

वितरिका क्र. ४९/एसएम-२/ओआर-१/सा. क्र. ६०० मी.

१	४६१	११.१२४
२	४६२	१.२२५
३	४६३	१.३१४
४	४६५	०.११९
५	२३२	०.२०१
६	२३३	१.०१७
७	२३५	०.५८२
८	२३६	०.५९५
९	२३७	०.७२०
१०	२३९	१.२९६
११	२४०	०.३९८

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	

गाव आळते--चालू

वितरिका क्र. ४९/एसएम-२/ओआर-१/सा. क्र. ६०० मी.--चालू

१२	२४१	०.९५०
१३	२४२	०.३५४
१४	२४३	०.३५८
१५	२४८	०.२४०
१६	२४९	०.२४९
१७	२५०	०.२९८
१८	२५९	०.९६७
१९	२६०	०.७५१
२०	२६१	१.७९५
२१	२७२/अ	०.०३०
२२	२७२/ब	१.६००

एकूण .. २२ २६.१८३

गाव चिखलगोठण

वितरिका क्र. ४९/एसएम-२/ओआर-२/सा. क्र. ७६० मी.

१	२६२	२.८५०
२	२६७	१.७५०
३	२६८	१.४१०
४	२६९	१.४००
५	२७१	१.९८०
६	३०९	१.०००
७	३१०	०.६९०
८	३१३	०.६९०
९	३१५	०.३३०
१०	३१७	१.०३०
११	३१८	०.९५०
१२	३१९	१.०००
१३	३२६	२.६५०
१४	३२७	०.३१०
१५	३२८	०.३१०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	

गाव चिखलगोठण--चालू

वितरिका क्र. ४९/एसएम-२/ओआर-२/सा. क्र. ७६० मी.--चालू

१६	३२९	०.०६०
१७	३३०	०.२८०

एकूण .. १७ १८.६९०

वितरिका क्र. ४९/एसएम-२/ओएल-३/सा. क्र. ९२० मी.

१	३२०	१.२१०
२	३२१	०.४००
३	३२२	०.३५०
४	३२३	०.३५०
५	३२४	०.०३०
६	३२५	१.९२०
७	३२६	२.६५०
८	३३६	०.२५०
९	२६६	१.०९०
१०	३३७	०.१९०
११	३३८	०.१६०
१२	३३९	०.१३०
१३	३४०	०.३१०
१४	२६७	०.८७५
१५	३४१	०.१४०
१६	३४२	०.२२०
१७	३४३	०.१३०
१८	३४४	०.२२०
१९	३४५	०.५१०
२०	३४६	०.३२०
२१	३४७	०.३६०
२२	३४८	०.५४०
२३	३४९	०.३१०
२४	३५०	०.२२०
२५	३५१	०.४००
२६	३५७	०.१४०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	

गाव चिखलगोठण--चालू

वितरिका क्र. ४९/एसएम-२/ओएल-३/सा. क्र. ९२० मी.--चालू

२७	३५९	०.२४०
२८	३५८	०.०००
२९	३५५	०.०७०
३०	३५४	०.४१०
३१	३५२	०.२४०
३२	३५३	०.६८०
३३	३५६	०.९९०
३४	३६०	०.२५०
एकूण ..	३४	१६.३०५

वितरिका क्र. ४९/एसएम-२/ओएल-४/सा. क्र. १२६० मी.

१	३३२	२.९३०
२	३३३	०.७१०
३	३३४	०.७१०
४	३३५	०.८९०
५	३७९	०.२८०
६	३८०	०.२००
७	३८१	०.२००
८	३८२	०.३३०
९	३८३	०.१९०
१०	३८४	०.०८०
११	३८५	०.०७०
१२	३८९	१.४००
१३	३९०	१.५९०
१४	३९१	०.०३०
१५	३९३/१	४.०९०
१६	४६६/१	२.९२०
१७	४६७/१	२.४३५
१८	४७१/१	०.२३०
१९	४७२/१	०.१६०
एकूण ..	१९	१९.४४५

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	

गाव चिखलगोठण--चालू

वितरिका क्र. ४९/एसएम-२/टीओएल/सा. क्र. १३२५ मी.

१	३३१	१.५४०
२	३९४/अ	०.६७०
३	३९४/ब	०.१६०
४	३९५	०.९८०
५	३९६	०.८४०
६	३९७	०.८२०
७	३९८	१.०६०
८	४००	०.४८०
९	४०१	०.३७०
१०	४०३	०.३८०
११	४०४	०.५६०
१२	४०५	०.३२०
१३	४०८	०.३१०
१४	४०९	०.३२०
१५	४१०	०.२९०
१६	४१४	०.३७०
१७	४२२	०.२३०
१८	४२३	०.२५०
१९	४२४	०.०९०
२०	४२५	२.३४०
२१	४२६	०.३५०
२२	४२८	०.१६०
२३	४२९	०.२२०
२४	४३३	०.१६०
२५	४३४	०.०००
२६	४३५	०.३६०
२७	४३६	०.२५०
२८	४३७	०.२९०
२९	४३८	०.०२०
३०	४३९	०.२५०
३१	४४१	०.४६०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव चिखलगोठण--चालू

वितरिका क्र. ४९/एसएम-२/टीओएल/सा. क्र. १३२५ मी.--चालू

३२	४४२	०.६१०
३३	४४३	०.३२०
३४	४६४	०.७१०
३५	४४०	०.१९०
३६	४६३/१	०.८३५
३७	४६५	०.६९०

एकूण .. ३७ १८.२५५

गाव आळते

वितरिका क्र. ४९/एसएम-३/ओआर-१/सा. क्र. २० मी.

१	२७०	०.६६०
२	२९०	१.९४६
३	२९१	१.२६५
४	२९७	८.१८३
५	२९८	०.७१४
६	२९९	१.०१७
७	३००	१.७९२
८	३०६	३.५२०
९	३०७	१.६१७

एकूण .. ९ २०.७१४

वितरिका क्र. ४९/एसएम-३/ओएल-१/सा. क्र. २६० मी.

१	३०६	१.३२०
२	३०७	१.६१७
३	३०८	१.९२८
४	३१०	३.२८०

एकूण .. ४ ८.१४५

वितरिका क्र. ४९/एसएम-३/ओआर-२/सा. क्र. ५०० मी.

१	२५१/१	०.२७४
२	२५२/१	०.२११

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव आळते--चालू

वितरिका क्र. ४९/एसएम-३/ओआर-२/सा. क्र. ५०० मी.--चालू

३	२५३/१	०.२१७
४	२५४	०.४३०
५	२५५	०.६८०
६	२५६	०.३३०
७	२५७	०.३४०
८	२५८	०.०२०

९ २५९ ०.४६०

१० २६० ०.०७०

११ २६१ ०.३९०

१२ २६२ ०.१४०

१३ २६३ ०.४६०

१४ २६४ ०.५००

१५ २६५ ०.७६०

१६ २६६ ३.५६०

१७ २६७ ०.०६०

१८ २६८ १.९८०

१९ २६९ ०.७८०

२० ३०८ २.४१०

२१ ३०९ २.३४०

एकूण .. २१ १६.४१२

वितरिका क्र. ४९/एसएम-३/टीओआर/सा. क्र. ७४० मी.

१	२४०	०.०६०
२	२४१	४.०९०
३	२४२	०.०२०
४	२४३	०.०१०
५	२४४	१.६८०

६ २४५ ०.०२०

७ २४६ १.८२०

८ २४७ १.८७०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव आळते--चालू

वितरिका क्र. ४९/एसएम-३/टीओआर/सा. क्र. ७४० मी.--चालू

९	२४८/१	३.०३०
१०	३११	११.३९२
एकूण ..	१०	२३.९९२

वितरिका क्र. ४९/एसएम-३/टीओएल/सा. क्र. ७४० मी.

१	३११	९.९६८
२	३१२	१.६००
३	३१३	४.०००
४	३१४	३.४७०
एकूण ..	४	१९.०३८

गाव बोरगाव

वितरिका क्र. ४९/एसएम-४/टीओएल/सा. क्र. १०० मी.

१	१६१३	१.९७६
२	१६१४	०.६४७
३	१६१५	३.४४१
४	१६१६	०.४७६
५	१६६६/१	६.६८७
६	१६६७/१	५.१४५
एकूण ..	६	१८.३७२

गाव आळते

वितरिका क्र. ४९-अ/ओएल-१/सा. क्र. ४० मी.

१	४७१	०.८०८
२	४७९	०.१३९
३	४८०	०.३६९
४	४९०	१.६२९
एकूण ..	४	२.९४५

तालुका खानापूर, गाव कार्वे

वितरिका क्र. ४९-अ/ओएल-१/सा. क्र. ४० मी.

१	५७२	०.०६४
२	५७३	०.४५६

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

तालुका खानापूर, गाव कार्वे--चालू

वितरिका क्र. ४९-अ/ओएल-१/सा. क्र. ४० मी.--चालू

३	५७४	०.३०६
४	५७५	०.५७५
५	५७६	०.३२०
६	५७७	०.२८५
७	५७८	०.३६५
८	५७९	०.३५५
९	५८०	०.४८०
१०	५८१	०.५५६
११	५८२	०.५६९
१२	५८३	०.३७३
१३	५८४	०.८६४
१४	५९६	०.३५६
१५	५९८	०.५२०
१६	६००	०.३२०
१७	५९९	०.५५२
१८	६९५	०.१२२
एकूण ..	१८	७.४३८

तालुका तासगाव, गाव आळते

वितरिका क्र. ४९-अ/ओआर-१/सा. क्र. ४०० मी.

१	४७२	१.०२
२	४७३	२.६९५
३	४७४	०.५२८
४	४७५	०.३४८
५	४७६	०.३४५
६	४७७	०.०९
७	४७८	०.४३२
८	४७९	१.९५५
९	४८०	१.२७
एकूण ..	९	८.६८३

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

तालुका तासगाव, गाव आळते--चालू
वितरिका क्र. ४९-अ/ओटीएल/सा. क्र. ६०० मी.

१	४८०	०.१०३
२	४८१	०.११४
३	४८८	१.३९०
४	४८९	०.०४२
५	४९०	४.८३२
६	४९१	०.८६०
७	४९२	०.२००
८	४९३	०.१८०
९	४९४	०.१८०
१०	४९५	०.३६०
११	४९६	०.३१०
१२	४९७	०.३९०
१३	४९८	०.३३०
१४	४९९	०.१२०
१५	५००	०.८५०
१६	५०१	०.६४०
१७	५०२	०.५८०
१८	५०३	०.६१०
१९	५०४	१.०८०
२०	५०५	०.३७०
एकूण ..	२०	१३.५४१

तालुका खानापूर, गाव कार्वे
वितरिका क्र. ४९-अ/ओटीएल/सा. क्र. ६०० मी.

१	५५१	०.३४८
२	५५६	०.१९५
३	५५७	०.०५१
४	५५८	०.०५७
५	५५९	०.०९०
६	५६०	०.०८०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

तालुका खानापूर, गाव कार्वे--चालू
वितरिका क्र. ४९-अ/ओटीएल/सा. क्र. ६०० मी.--चालू

७	५६१	०.१५०
८	५६२	०.१७०
९	५६३	१.११०
१०	५६४	०.२६०
११	५६५	०.२५०
१२	५६६	०.२७०
१३	५६७/१	०.०५५
१४	५६७/२	०.१४०
१५	५६९	०.२६६
१६	५७१	१.४२२
१७	१०४९	०.७२६
एकूण ..	१७	५.६४०

तालुका तासगाव, गाव आळते
वितरिका क्र. ४९-अ/ओटीआर/सा. क्र. ६०० मी.

१	४६१	२.४७२
२	४७८	०.६४८
३	४८०	०.४१२
४	४८१	१.०२६
५	४८२	०.८१०
६	४८३	०.६०२
७	४८४	१.२५४
८	४८५	८.८४८
९	४८६	०.६७०
१०	४८७	२.५३०
११	४८८	१.३९०
१२	४८९	०.७९८
१३	५६९	१.२४५
एकूण ..	१३	२२.७०५

गाव निहाय क्षेत्र				गाव निहाय क्षेत्र--चालू			
कालवा	विमोचक	गट क्रमांक	क्षेत्र	कालवा	विमोचक	गट क्रमांक	क्षेत्र
१	२	३	४	१	२	३	४
गाव आळते				गाव चिखलगोठण--चालू			
वितरिका क्र. ४९	ओएल १	८	२१.९०६	SM-२	ओएल ४	१९	१९.४४५
वितरिका क्र. ४९	ओएल २	९	१६.२२	SM-२	ओटीएल	३७	१८.२५५
वितरिका क्र. ४९	ओएल ३	६	१७.७२२		एकूण	१२३	१०२.३९४
वितरिका क्र. ४९	ओएल ४	११	१६.४५३		गाव कार्वे		
वितरिका क्र. ४९	ओआर १	१७	१८.६४६		ओएल १	१८	७.४३८
वितरिका क्र. ४९	ओआर २	२२	२०.९९५	वितरिका क्र. ४९A	टीओएल	१७	५.६४
वितरिका क्र. ४९	ओएल ५	८	२३.८८८	वितरिका क्र. ४९A			
वितरिका क्र. ४९	ओएल ६	१७	२०.४१५		एकूण	३५	१३.०७८
वितरिका क्र. ४९	ओआर ३	१०	१४.५९२		एकूणांत	५१६	६७२.६३८
वितरिका क्र. ४९	ओआर ४	२०	१९.४०४				
वितरिका क्र. ४९	ओएल ७	१०	२०.३५५				
वितरिका क्र. ४९	ओआर ५	१६	१६.६९१				
वितरिका क्र. ४९	ओएल ८	३	१३.२४				
वितरिका क्र. ४९	ओएल ९	४	१६.५९६				
एसएम १	ओएल १	३	७.८२३				
SM-१	ओआर १	६	१२.६६७				
SM-१	ओटीएल	१४	२४.२०६				
SM-२	ओएल १	९	१७.७४७				
SM-२	ओआर १	२२	२६.१८३				
SM-३	ओआर १	९	२०.७१४				
SM-३	ओएल १	४	८.१४५				
SM-३	ओआर २	२१	१६.४१२				
SM-३	टीओआर	१०	२३.९९२				
SM-३	टीओएल	४	१९.०३८				
वितरिका क्र. ४९A	ओएल १	४	२.९४५				
वितरिका क्र. ४९A	ओआर १	९	६.६८३				
वितरिका क्र. ४९A	टीओएल	२०	१३.५४१				
वितरिका क्र. ४९A	टीओआर	१३	२२.७०५				
	एकूण	३०९	४७९.९२४				
गाव बोरगाव							
वितरिका क्र. ४९	टीओएल १०	९	२०.७४३				
वितरिका क्र. ४९	टीओएल ११	८	१६.१३५				
वितरिका क्र. ४९	टीओएल	२६	२१.९९२				
SM-४	टीओएल	६	१८.३७२				
	एकूण	४९	७७.२४२				
गाव चिखलगोठण							
वितरिका क्र. ४९	ओआर ६	८	१५.७८१				
SM-२	ओएल २	८	१३.९१८				
SM-२	ओआर २	१७	१८.६९				
SM-२	ओएल ३	३४	१६.३०५				

प्रकाश रायगोंडा पाटील,
कार्यकारी अभियंता,
ताकारी पंपगृह विभाग क्रमांक १,
देवराष्ट्रे.

देवराष्ट्रे, २२ फेब्रुवारी २०१८.

MMISF ACT, 2005
(See Sections 5.0, 6.0, 7.0 and
Rule 3.00)
(Notification III)

क्रमांक प्रशा-४/पावावि-२/अधि-३, १ कॅम्प (४)/२०१७.—
Whereas, it has been decided to delineate the Area of Operation of Water User Associations (WUAs) on Volumetric basis and as per Administrative Convenience under Sections 5, 6, 7 and Rule 3 of the MMISF Act, 2005 I, Prakash Raigonda Patil, Executive Engineer, Takari Pump House Division No. 1, Devrashtre hereby delineate the areas of Operation of following WUA's and direct that the certified copy of the updated map and list of landholders and/or occupiers of said WUA's shall be displayed on the notice board of the offices of concerned Grampanchayat, Tahsil office, Irrigation Sections Sub-Division and Division and at other prominent public places.

I, Prakash Raigonda Patil, Executive Engineer also hereby declare that no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual or occupier of such land and the system of supply

of water through Water Users Association shall be binding on all the holders and occupiers of the lands under Maharashtra Management Irrigation System by Farmers Act-2005.

Any Person affected by this Notification or part thereof, may file an appeal before Superintending Engineer, Takari Pump House Division No. 1, Devrashtre Irrigation Circle within 30 days from the date of Publication of this Notification in the Maharashtra Government Gazette.

Schedule 'A'

Division : Takari Pump House Division No. 1, Devrashtre.

Sub-Division : Takari Lift Irrigation Maintenance sub-division No. 3, Tasgaon.

Name of the Project : Takari Lift Irrigation Scheme.

Area Notified : 672.638 Ha.

No. of villages : 4-Alte, Chikhal Gothan, Borgaon, Karve, taluka Tasgaon, district Sangli.

Description of area notified : Dy. Nos. 49, 49-A of WUA No. 31 of Takari Main Canal. Area 672.638 Ha. (CCA).

Name and address of WUA (Existing/Proposed) : Proposed Takari Main Canal WUA No. 31, Alte, taluka Tasgaon, district Sangli.

Details of Area Notified

District Sangli, taluka Tasgaon

Name of Village	Irrigable Area Notified (As per Schedule B)	
	Gat Nos.	Area
1	2	3
		(Ha.)
Alte	309	479.924
Chikhal Gothan	123	102.394
Borgaon	49	77.242
Karve	15	13.078
Total	516	672.638

Schedule-3

Division : Takari Pump House Division No. 1, Devrashtre.

Sub-Division : Takari Lift Irrigation Maintenance sub-division No. 3, Tasgaon.

Name of the Project : Takari Lift Irrigation Scheme.

Canal : Takari Main Canal

Area Under Notification : Dy Nos. 49, 49-A of WUA No. 31 of Takari Main Canal

Area : 672.638 Ha. (CCA)

No. of villages : 4-Alte, Chikhal Gothan, Borgaon, Karve, taluka Tasgaon, district Sangli.

Delineated Area : Dy. Nos. 49, 49-A of WUA No. 31 of Takari Main Canal. Area 632.638 Ha. (CCA).

Year of Starting Irrigation : 2017-18

Schedule-B

District Sangli, taluka Tasgaon

Sr. No.	Delineated Area	
	Gat No.	Area
1	2	3
		(CCA)
		H. A.

Village Alte

Dy. 49/OL-1/40 mtrs.

1	461	11.100
2	465	0.836
3	473	2.840
4	474	1.760
5	475	1.160
6	476	1.150
7	477	0.900
8	478	2.160

Total .. 8 21.906

Dy. 49/OL-2/660 mtrs.

1	432	3.936
2	438	0.013
3	439	0.013
4	443	1.140
5	444	1.010
6	447	5.285
7	449	2.260
8	450	2.120
9	451	0.423

Total .. 9 16.200

Dy. 49/OL-3/820 mtrs.

1	302	1.568
2	303	5.400

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area Area (CCA) H. A.
1	2	3

Village Alte--contd.

Dy. 49/OL-3/820 mtrs.--contd.

3	304	1.690
4	445	1.240
5	447	3.844
6	448	3.980

Total .. 6 17.722

Dy. 49/OL-4/1120 mtrs.

1	280	0.220
2	299	0.031
3	300	2.560
4	301	0.600
5	303	1.620
6	304	0.169
7	305/A	2.650
8	305/B	3.110
9	312	0.800
10	446	1.510
11	447	2.883

Total .. 11 16.153

Dy. 49/OR-1/1300 mtrs.

1	297	5.845
2	298	0.378
3	255	1.390
4	256	0.670
5	347	0.180
6	353	0.374
7	356	0.742
8	359	0.240
9	360	0.187
10	361	4.156
11	362	0.370
12	363	1.220
13	364	0.180
14	365	0.840
15	375	1.136

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area Area (CCA) H. A.
1	2	3

Village Alte--contd.

Dy. 49/OR-1/1300 mtrs.--contd.

16	376	0.495
17	378	0.243

Total .. 17 18.646

Dy. 49/OR-2/1620 mtrs.

1	297	4.091
2	340	0.310
3	344	0.220
4	361	3.178
5	366	0.800
6	367	0.700
7	368	0.594
8	374	2.410
9	375	2.272
10	376	1.485
11	378	1.539
12	379	0.070
13	380	0.050
14	381	0.050
15	382	0.082
16	383	0.047
17	384	0.020
18	385	0.017
19	386	0.420
20	387	0.360
21	389	0.770
22	390	1.510

Total .. 22 20.995

Dy. 49/OL-5/1660 mtrs.

1	135	6.057
2	136	0.039
3	266	3.782
4	271	1.836
5	275	3.528
6	290	1.946

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area Area (CCA) H. A.
1	2	3
Village Alte--contd.		
Dy. 49/OL-5/1660 mtrs.--contd.		
7	291	2.024
8	297	4.676
Total ..	8	23.888
Dy. 49/OL-6/1820 mtrs.		
1	135	1.009
2	266	0.667
3	271	2.040
4	273	0.330
5	274	2.920
6	275	4.312
7	282	1.285
8	285	1.960
9	286	0.240
10	287	0.102
11	288	0.550
12	289	0.790
13	292	0.610
14	293	0.760
15	294	0.710
16	295	1.450
17	296	0.680
Total ..	17	20.415
Dy. 49/OR-3/1820 mtrs.		
1	282	1.028
2	368	0.330
3	369	0.420
4	371	3.250
5	372	2.150
6	373	3.420
7	392	0.090
8	393/1	1.227
9	466/1	1.460
10	467/1	1.217
Total ..	10	14.592

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area Area (CCA) H. A.
1	2	3
Village Alte--contd.		
Dy. 49/OR-4/1940 mtrs.		
1	280	2.646
2	281	0.864
3	282	0.514
4	369	0.600
5	370	3.090
6	503/1	0.045
7	504/1	1.260
8	508/1	0.650
9	509/A	0.010
10	509/B	0.070
11	510	0.030
12	514	1.358
13	515	2.330
14	516	1.368
15	517	1.377
16	518	1.647
17	519	0.720
18	520	0.370
19	521	0.100
20	522	0.355
Total ..	20	19.404
Dy. 49/OL-7/2000 mtrs.		
1	135	6.730
2	274	1.752
3	275	1.960
4	276/1	3.447
5	281	0.576
6	283	0.790
7	284	1.190
8	285	2.352
9	286	0.640
10	287	0.918
Total ..	10	20.355

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area
1	2	3
		(CCA)
		H. A.

Village Alte--contd.

Dy. 49/OR-5/2260 mtrs.

1	280	1.323
2	492/1	0.907
3	512/1	0.037
4	513	0.380
5	514	1.110
6	516	0.760
7	517	0.765
8	518	0.915
9	522	0.355
10	523	0.678
11	525	1.323
12	526	2.270
13	527	1.230
14	541	1.020
15	542/1	2.283
16	543/1	3.335

Total .. 16 18.691

Dy. 49/OL-8/2360 mtrs.

1	128/1	1.170
2	276/1	7.660
3	280	4.410

Total .. 3 13.240

Dy. 49/OL-9/2460 mtrs.

1	276/1	7.660
2	277/1	6.340
3	279	2.155
4	280	0.441

Total .. 4 16.596

Village Borgaon

Dy. 49/OL-10/2620 mtrs.

1	1611	0.147
2	1612	4.028
3	1615	2.676

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area
1	2	3
		(CCA)
		H. A.

Village Borgaon--contd.

Dy. 49/OL-10/2620 mtrs.--contd.

4	1617	0.420
5	1618	1.504
6	1619	3.828
7	1620	4.860
8	1664/1	2.890
9	1665	0.390

Total .. 9 20.743

Village Chikhal Gothan

Dy. 49/OR-6/2880 mtrs.

1	528	2.228
2	529	6.083
3	536	0.715
4	537	1.240
5	538	0.400
6	539	0.980
7	540	0.800
8	543/1	3.335

Total .. 8 15.781

Village Borgaon

Dy. 49/OL-11/2880 mtrs.

1	1609	2.020
2	1610	2.430
3	1611	2.950
4	1622	2.200
5	1624	3.070
6	1625/1	0.830
7	1627/1	1.895
8	1626/1	0.740

Total .. 8 16.135

Dy. 49/TOL/3090 mtrs.

1	1406/1	1.402
2	1600/1	0.390
3	1601/1	0.460

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area Area (CCA) H. A.
1	2	3

Village Alte--contd.**Dy. 49/TOL/3090 mtrs.--contd.**

4	1602/1	1.460
5	1603/1	1.480
6	1604/A	0.170
7	1604/B	1.070
8	1605/A	0.470
9	1605/B	0.390
10	1606/A	0.520
11	1606/B	0.200
12	1607	1.640
13	1608	1.660
14	1623	2.240
15	1627/1	3.032
16	529	1.923
17	530	0.740
18	531	0.250
19	532	0.778
20	533	0.058
21	534	0.069
22	535	0.238
23	610	0.014
24	611	0.220
25	612/1	0.460
26	613/1	0.658

Total ..	26	21.992
-----------------	-----------	---------------

Village Alte**Dy. 49/SM-1/OL-1/80 mtrs.**

1	455	1.875
2	456	2.240
3	461	3.708

Total ..	3	7.823
-----------------	----------	--------------

Dy. 49/SM-1/OR-1/80 mtrs.

1	449	3.164
2	450	2.968
3	451	0.885

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area Area (CCA) H. A.
1	2	3

Village Alte--contd.**Dy. 49/SM-1/OL-1/80 mtrs.--contd.**

4	452	1.192
5	455	3.562
6	456	0.896

Total ..	6	12.667
-----------------	----------	---------------

Dy. 49/SM-1/TOL/350 mtrs.

1	432	0.984
2	438	0.256
3	439	0.247
4	440	1.940
5	441	1.580
6	442	0.300
7	447	3.844
8	457	1.150
9	458	1.710
10	459	0.740
11	460	0.820
12	483	2.709
13	484	3.762
14	485	4.164

Total ..	14	24.206
-----------------	-----------	---------------

Dy. 49/SM-2/OL-1/140 mtrs.

1	298	1.080
2	250	0.895
3	251	1.140
4	252	3.195
5	253	0.890
6	254	2.660
7	257	1.200
8	258	3.011
9	259	3.676

Total ..	9	17.747
-----------------	----------	---------------

Schedule-B—contd.

Sr. No.	Gat No.	Area (CCA) H. A.
1	2	3
Village Chikhal Gothan		
Dy. 49/SM-2/OL-2/540 mtrs.		
1	259	3.096
2	260	1.790
3	261	2.872
4	262	2.280
5	263	1.020
6	264	0.800
7	265	0.660
8	267	1.400
Total ..	8	13.918
Village Alte		
Dy. 49/SM-2/OR-1/600 mtrs.		
1	461	11.124
2	462	1.225
3	463	1.314
4	465	0.119
5	232	0.201
6	233	1.017
7	235	0.582
8	236	0.595
9	237	0.720
10	239	1.296
11	240	0.398
12	241	0.950
13	242	0.354
14	243	0.358
15	248	0.240
16	249	0.249
17	250	0.298
18	259	0.967
19	260	0.751
20	261	1.795
21	272/A	0.030
22	272/B	1.600
Total ..	22	26.183

Schedule-B—contd.

Sr. No.	Gat No.	Area (CCA) H. A.
1	2	3
Village Chikhal Gothan		
Dy. 49/SM-2/OR-2/760 mtrs.		
1	262	2.850
2	267	1.750
3	268	1.410
4	269	1.400
5	271	1.980
6	309	1.000
7	310	0.690
8	313	0.690
9	315	0.330
10	317	1.030
11	318	0.950
12	319	1.000
13	326	2.650
14	327	0.310
15	328	0.310
16	329	0.060
17	330	0.280
Total ..	17	18.690
Dy. 49/SM-2/OL-3/920 mtrs.		
1	320	1.210
2	321	0.400
3	322	0.350
4	323	0.350
5	324	0.030
6	325	1.920
7	326	2.650
8	336	0.250
9	266	1.090
10	337	0.190
11	338	0.160
12	339	0.130
13	340	0.310
14	267	0.875
15	341	0.140
16	342	0.220
17	343	0.130

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area Area (CCA) H. A.
1	2	3
Village Chikhal Gothan--contd.		
Dy. 49/SM-2/OL-3/920 mtrs.--contd.		
18	344	0.220
19	345	0.510
20	346	0.320
21	347	0.360
22	348	0.540
23	349	0.310
24	350	0.220
25	351	0.400
26	357	0.140
27	359	0.240
28	358	0.000
29	355	0.070
30	354	0.410
31	352	0.240
32	353	0.680
33	356	0.990
34	360	0.250
Total ..	34	16.305
Dy. 49/SM-2/OL-4/1260 mtrs.		
1	332	2.930
2	333	0.710
3	334	0.710
4	335	0.890
5	379	0.280
6	380	0.200
7	381	0.200
8	382	0.330
9	383	0.190
10	384	0.080
11	385	0.070
12	389	1.400
13	390	1.590
14	391	0.030
15	393/1	4.090
16	466/1	2.920

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area Area (CCA) H. A.
1	2	3
Village Chikhal Gothan--contd.		
Dy. 49/SM-2/OL-4/1260 mtrs.--contd.		
17	467/1	2.435
18	471/1	0.230
19	472/1	0.160
Total ..	19	19.445
Dy. 49/SM-2/TOL/1325 mtrs.		
1	331	1.540
2	394/A	0.670
3	394/B	0.160
4	395	0.980
5	396	0.840
6	397	0.820
7	398	1.060
8	400	0.480
9	401	0.370
10	403	0.380
11	404	0.560
12	405	0.320
13	408	0.310
14	409	0.320
15	410	0.290
16	414	0.370
17	422	0.230
18	423	0.250
19	424	0.090
20	425	2.340
21	426	0.350
22	428	0.160
23	429	0.220
24	433	0.160
25	434	0.000
26	435	0.360
27	436	0.250
28	437	0.290
29	438	0.020
30	439	0.250

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Area (CCA) H. A.
1	2	3
Village Chikhal Gothan--contd.		
Dy. 49/SM-2/TOL/1325 mtrs.--contd.		
31	441	0.460
32	442	0.610
33	443	0.320
34	464	0.710
35	440	0.190
36	463/1	0.835
37	465	0.690
Total ..	37	18.255
Village Alte		
Dy. 49/SM-3/OR-1/20 mtrs.		
1	270	0.660
2	290	1.946
3	291	1.265
4	297	8.183
5	298	0.714
6	299	1.017
7	300	1.792
8	306	3.520
9	307	1.617
Total ..	9	20.714
Dy. 49/SM-3/OL-1/260 mtrs.		
1	306	1.320
2	307	1.617
3	308	1.928
4	310	3.280
Total ..	4	8.145
Dy. 49/SM-3/OR-2/500 mtrs.		
1	251/1	0.274
2	252/1	0.211
3	253/1	0.217
4	254	0.430
5	255	0.680
6	256	0.330

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Area (CCA) H. A.
1	2	3
Village Alte--contd.		
Dy. 49/SM-3/OR-2/500 mtrs.--contd.		
7	257	0.340
8	258	0.020
9	259	0.460
10	260	0.070
11	261	0.390
12	262	0.140
13	263	0.460
14	264	0.500
15	265	0.760
16	266	3.560
17	267	0.060
18	268	1.980
19	269	0.780
20	308	2.410
21	309	2.340
Total ..	21	16.412
Dy. 49/SM-3/TOR/740 mtrs.		
1	240	0.060
2	241	4.090
3	242	0.020
4	243	0.010
5	244	1.680
6	245	0.020
7	246	1.820
8	247	1.870
9	248/1	3.030
10	311	11.392
Total ..	10	23.992
Dy. 49/SM-3/TOL/740 mtrs.		
1	311	9.968
2	312	1.600
3	313	4.000
4	314	3.470
Total ..	4	19.038

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area Area (CCA) H. A.
1	2	3
Village Borgaon		
Dy. 49/SM-4/TOL/100 mtrs.		
1	1613	1.976
2	1614	0.647
3	1615	3.441
4	1616	0.476
5	1666/1	6.687
6	1667/1	5.145
Total ..	6	18.372
Village Alte		
Dy. 49-A/OL-1/40 mtrs.		
1	471	0.808
2	479	0.139
3	480	0.369
4	490	1.629
Total ..	4	2.945
Village Karve		
Dy. 49-A/OL-1/40 mtrs.		
1	572	0.064
2	573	0.456
3	574	0.306
4	575	0.575
5	576	0.320
6	577	0.285
7	578	0.365
8	579	0.355
9	580	0.480
10	581	0.556
11	582	0.569
12	583	0.373
13	584	0.864
14	596	0.356
15	598	0.520
16	600	0.320
17	599	0.552
18	695	0.122
Total ..	18	7.438

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area Area (CCA) H. A.
1	2	3
Village Area		
Dy. 49-A/OR-1/400 mtrs.		
1	472	1.02
2	473	2.695
3	474	0.528
4	475	0.348
5	476	0.345
6	477	0.09
7	478	0.432
8	479	1.955
9	480	1.27
Total ..	9	8.683
Dy. 49-A/OTL/600 mtrs.		
1	480	0.103
2	481	0.114
3	488	1.390
4	489	0.042
5	490	4.832
6	491	0.860
7	492	0.200
8	493	0.180
9	494	0.180
10	495	0.360
11	496	0.310
12	497	0.390
13	498	0.330
14	499	0.120
15	500	0.850
16	501	0.640
17	502	0.580
18	503	0.610
19	504	1.080
20	505	0.370
Total ..	20	13.541

Villagewise Abstract

Sr. No.	Delineated Area		Canal	Outlet	Gat No.	Area
1	Gat No.	Area	1	2	3	4
		(CCA) H. A.				(CCA)
	Village Karve			Village Alte		
	Dy. 49-A/OTL/600 mtrs.		DY NO-49	OL-1	8	21.906
			DY NO-49	OL-2	9	16.22
1	551	0.348	DY NO-49	OL-3	6	17.722
2	556	0.195	DY NO-49	OL-4	11	16.453
3	557	0.051	DY NO-49	OR-1	17	18.646
4	558	0.057	DY NO-49	OR-2	22	20.995
5	559	0.090	DY NO-49	OL-5	8	23.888
6	560	0.080	DY NO-49	OL-6	17	20.415
7	561	0.150	DY NO-49	OR-3	10	14.592
8	562	0.170	DY NO-49	OR-4	20	19.404
9	563	1.110	DY NO-49	OL-7	10	20.355
10	564	0.260	DY NO-49	OR-5	16	16.691
11	565	0.250	DY NO-49	OL-8	3	13.24
12	566	0.270	SM-1	OL-9	4	16.596
13	567/1	0.055	SM-1	OL-1	3	7.823
14	567/2	0.140	SM-1	OR-1	6	12.667
15	569	0.266	SM-1	OTL	14	24.206
16	571	1.422	SM-2	OL-1	9	17.747
17	1049	0.726	SM-2	OR-1	22	26.183
			SM-3	OR-1	9	20.714
			SM-3	OL-1	4	8.145
			SM-3	OR-2	21	16.412
			SM-3	TOR	10	23.992
			SM-3	TOL	4	19.038
Total ..	17	5.640	DY NO-49A	OL-1	4	2.945
			DY NO-49A	OR-1	9	6.683
			DY NO-49A	TOL	20	13.541
			DY NO-49A	TOR	13	22.705
				Total	309	479.924
	Village Alte			Village Borgaon		
	Dy. 49-A/OTR/600 mtrs.					
1	461	2.472				
2	478	0.648				
3	480	0.412				
4	481	1.026	DY NO-49	OL-10	9	20.743
5	482	0.810	DY NO-49	OL-11	8	16.135
6	483	0.602	DY NO-49	TOL	26	21.992
7	484	1.254	SM-4	TOL	6	18.372
8	485	8.848				
9	486	0.670				
10	487	2.530				
11	488	1.390				
12	489	0.798				
13	569	1.245				
				Total	49	77.242
	Village Chikhal Gothan					
			DY NO-49	OR-6	8	15.781
			SM-2	OL-2	8	13.918
			SM-2	OR-2	17	18.69
			SM-2	OL-3	34	16.305
			SM-2	OL-4	19	19.445
			SM-2	OTL	37	18.255
Total ..	13	22.705		Total	123	102.394

Villagewise Abstract-contd.

Canal	Outlet	Gat No.	Area
1	2	3	4 (CCA)
Village Karve			
DY NO-49A	OL-1	18	7.438
DY NO-49A	TOL	17	5.64
Total		35	13.078
Grand Total		516	672.638

PRAKASH RAIGONDA PATIL,

Executive Engineer,

Takari Pump House Division No. 1,
Devrashtre.

Devrashtre, 22nd February 2018.

अधिसूचना - ३

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायदा, २००५

(पाहा कायद्याचे कलम क्रमांक ५.०, ६.०, ७.०)

(पाहा नियम ३.०)

क्रमांक प्रशा-४/पावावि-२/अधि-३, १ कॅम्प (५)/२०१७.— ज्याअर्थी, महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ चे कलम ५.०, ६.०, ७.० व नियम क्रमांक ३.० नुसार असा निर्णय झाला आहे की, पाणीवापर संस्थांचे जलशास्त्रीय व प्रशासकीय सोईच्या दृष्टीने कार्यक्षेत्र निश्चित करण्यासाठी मी, इंजिनिअर प्रकाश रायगोंडा पाटील, कार्यकारी अभियंता, ताकारी पंपगृह विभाग क्रमांक १, देवराष्ट्रे खालीलप्रमाणे पाणीवापर संस्थांच्या अद्ययावत नकाशांच्या प्रमाणित प्रती, जमीनधारक आणि/किंवा कब्जेदार यांच्या नावाच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालय, तहसीलदार कार्यालय, सिंचन शाखा उपविभागीय व विभागीय कार्यालय आणि इतर महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी सूचना फलकावर माहितीसाठी प्रसिद्धी करित आहे.

मी, इंजिनिअर प्रकाश रायगोंडा पाटील, कार्यकारी अभियंता, असेही जाहीर करतो की, यापुढे समुचित प्राधिकरणातर्फे कोणाही वैयक्तिक जमीनधारकाला किंवा कब्जेदार यांचे जमिनीस पाणी पुरविले जाणार नाही आणि सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम-२००५ याखाली येणाऱ्या जमिनीच्या सर्व धारकांवर व भोगवटाधारकांवर पाणीवापर संस्थेमार्फत पाणीपुरवठा घेणे बंधनकारक असेल.

या प्रकटनांमुळे बाधित झालेल्या कोणत्याही व्यक्तीस हे प्रकटन महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसांच्या आत अधीक्षक अभियंता, कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्प मंडळ, सांगली यांचेकडे अपील दाखल करता येईल.

अनुसूची-अ

विभाग : ताकारी पंपगृह विभाग क्रमांक १, देवराष्ट्रे

उपविभाग : ताकारी उपसा सिंचन व व्यवस्थापन उपविभाग
क्रमांक ३, तासगाव.

प्रकल्पाचे नाव : ताकारी उपसा सिंचन योजना

अधिसूचित केलेले क्षेत्र : ५१०.६२१ हे.

अधिसूचित क्षेत्राचा तपशील : ताकारी मुख्य कालवा, सरळ विमोचक क्रमांक ७४ ते ७८ व वितरिका क्रमांक ५० वरील लाभ क्षेत्रावरील पाणीवापर संस्था
क्रमांक ३२.

गावांची संख्या : २- कार्वे, तालुका खानापूर, आळते, तालुका तासगाव, जिल्हा सांगली.

पाणीवापर संस्थेचे नाव व पत्ता (कार्यान्वित/प्रस्तावित) :
पाणीवापर संस्था क्रमांक ३२, आळते,
तालुका तासगाव, जिल्हा सांगली.**अधिसूचित क्षेत्राचा तपशील****जिल्हा सांगली**

गाव	अधिसूचित केलेले क्षेत्र (अनुसूची 'ब' प्रमाणे)
गट संख्या	क्षेत्र
१	२
	३
	हे. आर

तालुका तासगाव

आळते	३९२	२८६.७५६
------	-----	---------

तालुका खानापूर

कार्वे	३०४	२२३.८६५
--------	-----	---------

एकूण	६९६	५१०.६२१
------	-----	---------

अधिसूचना-३

विभाग : ताकारी पंपगृह विभाग क्रमांक १, देवराष्ट्रे

उपविभाग : ताकारी उपसा सिंचन व व्यवस्थापन उपविभाग
क्रमांक ३, तासगाव.

प्रकल्पाचे नाव : ताकारी उपसा सिंचन योजना

अधिसूचित केलेले क्षेत्र : ताकारी मुख्य कालव्यावरील सरळ विमोचक क्रमांक ७४ ते ७८ व वितरिका क्रमांक ५० वरील लाभ क्षेत्रावरील पाणीवापर संस्था क्रमांक ३२, सीसीए ५१०.६२१ हे.

गावांची संख्या : २-कार्वे, तालुका खानापूर, आळते, तालुका
तासगाव, जिल्हा सांगली.

सिंचन सुरु केल्याचे वर्ष : २०१७-१८

अनुसूची-ब

जिल्हा सांगली

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	गट नंबर	क्षेत्र
१	२	३	(सीसीए) हेक्टर

तालुका खानापूर, गाव कार्वे

सरळ विमोचक क्र. ७४/सा. क्र. ७६३४० मी.

१	५५१	०.०८७
२	५५८	०.००९
३	५५९	०.०३०
४	५६०	०.१९२
५	५६१	०.१२०
६	५६२	०.१३६
७	५६३	०.८८८
८	५६४	०.२०८
९	५६५	०.२००
१०	५६६	०.२७०
११	५६७/१	०.०६६
१२	५६७/२	०.१६८
१३	५६९	०.१९०
१४	५७०	०.०६६
१५	५७१	०.७११
१६	५७२	०.५७६
१७	५७३	०.६८४
१८	५७४	०.३५७
१९	५७५	०.८६२
२०	५७६	०.४८०
२१	५७७	०.४२७
२२	५७८	०.५४७
२३	५७९	०.५३२
२४	५८०	०.९६०
२५	५८१	१.०४२
२६	५८२	०.९६२
२७	५८३	०.६३०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	गट नंबर	क्षेत्र
१	२	३	(सीसीए) हेक्टर

तालुका खानापूर, गाव कार्वे--चालू

सरळ विमोचक क्र. ७४/सा. क्र. ७६३४० मी.--चालू

२८	५८५	०.५१०
२९	५८६	०.२५०
३०	५८७	०.०८०
३१	५८८	०.०७०
३२	५८९	०.०५०
३३	५९०	०.१४४
३४	५९१	०.१७७
३५	५९२/२	०.३९५
३६	५९३	०.१४८
३७	६१९	४.४२६
३८	६२०	०.४५९
३९	६२१	०.६१६
४०	६२२	०.०४२
४१	६९५	०.१३५
४२	१०४९	०.४१५

एकूण .. ४२ १९.३१७

सरळ विमोचक क्रमांक ७५/सा. क्र. ७६६०० मी.

१	५४०	०.४२४
२	५४१	१.०१०
३	५४२	१.०३२
४	५४३	१.४७२
५	५४५	२.२९२
६	५४७	१.४८०
७	५४८	१.६४८
८	५४९	०.५५०
९	५५०	४.१६२
१०	५५१	०.८७०
११	५५२	०.८२०
१२	५५३	०.३८०
१३	५५४	०.५४०
१४	५५५	०.४७०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

तालुका खानापूर, गाव कार्वे-चालू

सरळ विमोचक क्रमांक ७५/सा. क्र. ७६६०० मी.--चालू

१५	५५६	०.६५०
१६	५५७	०.१७०
१७	५५८	०.१९०
१८	५५९	०.३००
१९	५६०	०.०८०
२०	५६१	०.०९०
२१	५६२	०.१०२
२२	५६३	०.६६६
२३	५६४	०.१५६
२४	५६५	०.१५०
२५	५६६	०.१०८
२६	५६७/१	०.०११
२७	५६७/२	०.०२८
२८	५७०	०.०४४
२९	५७१	१.१८५
३०	६१९	३.४९८
३१	६२१	०.२६४
३२	६२२	०.७९८
३३	६२३	०.६९०
३४	१०४९	१.५५६

एकूण .. ३४ २७.८८६

सरळ विमोचक क्रमांक ७६/सा. क्र. ७७२५० मी.

१	४१९/१	०.६६०
२	५३१	०.८७०
३	५३३	०.६९०
४	५३४	४.०१६
५	५३५	०.०५०
६	५३६	०.१००
७	५३७	०.५००
८	५३८	०.३१०
९	५३९	०.११०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

तालुका खानापूर, गाव कार्वे-चालू

सरळ विमोचक क्रमांक ७६/सा. क्र. ७७२५० मी.--चालू

१०	५४०	१.६९६
११	५४२	०.८२६
१२	५४३	१.४०२
१३	६३६	०.३०५
१४	६३८	०.२१०
१५	६३९	१.०७२
१६	६४०	०.९४०
१७	६४१	०.२८०
१८	६४२	०.६२९
१९	६४३	०.४४०
२०	६४४	०.१८०
२१	६४५	०.२९२
२२	६४६	०.५२४
२३	६४७	१.०५१
२४	६४८	०.४५०

एकूण .. २४ १७.६०३

सरळ विमोचक क्रमांक ७७/सा. क्र. ७८९७० मी.

१	२०१	०.१३०
२	२०२	०.२३४
३	२०३	१.०१५
४	२०४	०.८८८
५	२०६	०.२००
६	२०७	०.२१०
७	२०८	०.२२०
८	२०९	०.२७०
९	२१०	०.२४०
१०	२११	०.२५०
११	२१२	०.३१०
१२	२१३	०.१३०
१३	२१४	०.४००
१४	२१५	०.४००

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	

तालुका खानापूर, गाव कार्वे--चालू

सरळ विमोचक क्रमांक ७७/सा. क्र. ७८९७० मी.--चालू

१५	२१६	०.१४०
१६	२१७	०.१७०
१७	२१८	०.२००
१८	२५८	०.५२५
१९	२५९	०.३६०
२०	२६०	०.१००
२१	२६१	०.३८०
२२	२१९	०.५७०
२३	२२०	०.५८०
२४	२२१	०.९१०
२५	२३७	१.८००
२६	२३८	०.२३०
२७	२३९	०.२०४
२८	२४०	०.०६३
२९	२४१	४.११२
३०	२४२	३.३६०
३१	२४३/अ	१.८२४
३२	२४३/अ	२.९६९
३३	२४६	०.०५८

एकूण .. ३३ २३.४५२

सरळ विमोचक क्रमांक ७८/सा. क्र. ७९४५० मी.

१	२०२	०.०५८
२	२०३	०.५०७
३	२०४	२.२२०
४	२०५	०.१७५
५	२२२	४.५००
६	२२३	४.१०४
७	२३७	१.८००
८	२३९	०.१३६
९	२४०	०.३५७

एकूण .. ९ १३.८५७

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	

तालुका खानापूर, गाव कार्वे--चालू

वितरिका क्रमांक ५०/ओआर-१/सा. क्र. १०० मी.

१	३८६	१.५८४
२	४०२	०.९९५
३	४०३	०.५१२
४	४०४	०.१५४
५	४०६	०.९५९
६	४०७	०.२५२
७	४०८	०.४७७
८	४०९	०.१९०
९	४१०	०.१४२
१०	४१६/१	०.२५५
११	४१६/२	०.२५५
१२	४१७	०.५४४
१३	४१८	१.१३०
१४	४१९/२	०.८७३
१५	४२०	०.४०५
१६	४२१	०.५१८
१७	४२३/१	०.६२०
१८	४२३/२	०.०९०
१९	४२४	०.३३०
२०	४२५	०.१५०
२१	४२६	०.११७
२२	४२८	०.०८२
२३	५२१	०.६६०
२४	५२२	०.७७०
२५	५२३	३.२४०
२६	५२७	०.०७१
२७	५२८	०.५५०
२८	५२९	०.३९०
२९	५३०/१	१.४७०
३०	५३०/२	१.२६०

एकूण .. ३० १९.०४५

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

तालुका खानापूर, गाव कार्वे-चालू

वितरिका क्रमांक ५०/ओएल-१/सा. क्र. १०० मी.

१	३९६	०.२९०
२	३९८	०.०९०
३	३९९	०.२७९
४	४०७	०.१४९
५	४०८	०.७५०
६	४११	०.०७५
७	४१२	०.०७२
८	४१६/१	०.२४२
९	४१६/२	०.२४३
१०	४१७	०.५७६
११	४१८	१.१९७
१२	४१९/२	०.९७०
१३	४२०	०.४५०
१४	४२१	०.३३५
१५	४२६	०.०३९
१६	४२७	०.२००
१७	४२८	०.३१३
१८	४३१	०.१४०
१९	४३२	०.१४०
२०	४३३	०.३४०
२१	४३४	०.०५०
२२	४३५	०.१४०
२३	४३६/अ	०.११०
२४	४३६/ब	०.२३०
२५	४३७	०.१६०
२६	४३८	०.२३०
२७	४३९	०.१००
२८	४४०	०.४६०
२९	४४२	०.०६०
३०	४४३	०.२७०
३१	४४४	०.२२०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

तालुका खानापूर, गाव कार्वे-चालू

वितरिका क्रमांक ५०/ओएल-१/सा. क्र. १०० मी.--चालू

३२	४४५	०.०७०
३३	४४६	०.०३०
३४	४४७	०.५२०
३५	४४८	०.१६०
३६	४४९	०.३३०
३७	४५०	०.१५०
३८	४५१	०.४८०
३९	४५२/१	०.१३०
४०	४५२/२	०.१७०
४१	४५३	०.१४०
४२	४५४	०.४००
४३	४५५	०.४९०
४४	५१७	०.४४०
४५	५१८	०.३१०
४६	५१९	०.३५०
४७	५२३	३.२४०
४८	५२४	०.०७०
४९	५२५	०.१६०
५०	५२७	०.०९७
५१	५३०/१	०.८०८
५२	५३०/२	०.६९३
५३	५४६	०.२१२
५४	१०४६	०.२८४

एकूण ..

५४

१८.६५४

वितरिका क्रमांक ५०/ओएल-२/सा. क्र. ५६० मी.

१	४५६	३.१७०
२	४५७	१.५४०
३	४५८	०.३२०
४	४५९	१.०५०
५	४६०	०.२३०
६	४६१	०.२००

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	

तालुका खानापूर, गाव कार्वे--चालू

वितरिका क्रमांक ५०/ओएल-२/सा. क्र. ५६० मी.--चालू

७	४६२	०.१९०
८	४६३/अ	१.३६०
९	४६३/ब	३.४९०
१०	४६४	१.१७०
११	४६५	०.८३०
१२	४६६	१.१९०
१३	४६७	०.६००
१४	४६९	१.०९०
१५	२४२	२.०१६
१६	४७०	०.४६०
१७	५०९	०.५२०
१८	५१०	०.७५०
१९	५११	०.८१०
२०	५१२	०.८७०
२१	५१३	०.६००
२२	५१४	०.०३०
२३	५१६	०.८१०

एकूण .. २३ २३.२९६

वितरिका क्रमांक ५०/ओआर-२/सा. क्र. ५६० मी.

१	४६६	०.६५४
२	४६७	०.४८०
३	४६८	०.०५०
४	४६९	०.८७२
५	४९०	१.१४०
६	४९१	०.१६०
७	४९२	०.५१०
८	४९३	०.४२०
९	४९४	१.३९०
१०	४९६	१.१६०
११	४९७	०.०३०
१२	४९८	०.८३०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	

तालुका खानापूर, गाव कार्वे--चालू

वितरिका क्रमांक ५०/ओआर-२/सा. क्र. ५६० मी.--चालू

१३	४९९	०.८८०
१४	५००	०.९५०
१५	५०१	०.४६०
१६	५०२	१.३५०
१७	५०४	१.८१०
१८	५०५	०.३००
१९	५५०	५.२२०
२०	५०६	०.२१०
२१	५०८	०.६२०
२२	५०९	०.४६८
२३	५११	०.७२९
२४	५१२	०.७८३
२५	५१४	०.०२७
२६	अ	१.३००
२७	५१५	०.९१०
२८	५१६	०.६४८

एकूण .. २८ २४.३६१

वितरिका क्रमांक ५०/ओआर-३/सा. क्र. ११२० मी.

१	४७६	४.२३०
२	४७८	०.५८०
३	४७९	०.५४०
४	४८०	०.९००
५	४८१	०.१००
६	४८२	०.५८०
७	४८३	०.५९०
८	४८४	०.३१०
९	४८५	०.३५०
१०	४८८	०.७८०
११	४८९	०.०६०

एकूण .. ११ ९.०२०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

तालुका खानापूर, गाव कार्वे-चालू

वितरिका क्रमांक ५०/ओआर-३/सा. क्र. ११२० मी.

१	४७१	१.८२०
२	४७२	०.०५०
३	४७४	०.६६०
४	४७५	०.६७०
५	४७६	४.२३०
एकूण ..	५	७.४३०

तालुका तासगाव, गाव आळते

वितरिका क्रमांक ५०/ओएल-४/सा. क्र.१३६० मी.

१	५१४	०.११२
२	५१५	०.३५२
३	५१६	०.१५०
४	५१७	०.५५०
५	५१८	०.११०
६	५१९	०.३१०
७	५२०	०.२३०
८	५२१	०.३६०
९	५२२	०.०३०
१०	५२३	०.९५०
११	५२४	०.०९०
१२	५२५	०.३२०
१३	५२६	०.१८९
१४	५२७	०.७९२
१५	५२८	४.०००
१६	५२९	०.५८८
१७	५४५	४.०४०
१८	५४६	०.७००
एकूण ..	१८	१३.८७३

वितरिका क्रमांक ५०/ओआर-४/सा. क्र.१३६० मी.

१	५०६	४.१४०
२	५०७	१.७२०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

तालुका तासगाव, गाव आळते-चालू

वितरिका क्रमांक ५०/ओआर-४/सा. क्र.१३६० मी.--चालू

३	५०८	१.०४०
४	५०९	०.०२०
५	५११	०.६६०
६	५१२	०.३८०
७	५१३	०.९५०
८	५१४	०.०६४
९	५१५	०.०८८
१०	५१७	०.१३७
११	५१८	०.०३३
१२	५१९	०.०९३
१३	५२०	०.०६९
१४	५२१	०.०३६
१५	५२६	०.१०५
१६	५२७	०.०८८
१७	५२८	४.०००
१८	५२९	०.९८०
१९	५३०	०.०३०
२०	५४५	४.०४०
२१	५४६	०.४२०
२२	५४७	०.५२०
२३	५४८	०.०२०
एकूण ..	२३	१९.६३३

वितरिका क्रमांक ५०/ओआर-५/सा. क्र.१३६० मी.

१	४२८	०.२९०
२	४२९	१.०९०
३	४३२	०.९८४
४	४३३	०.४७०
५	४३४	०.५००
६	४३५	०.०५०
७	४३६	१.१८०
८	४३७	०.५२०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	

तालुका तासगाव, गाव आळते--चालू

वितरिका क्रमांक ५०/ओआर-५/सा. क्र.१३६० मी.--चालू

९	५४९	०.४९४
१०	५५०	०.७३०
११	५५१	१.०७०
१२	५५२	०.७६०
१३	५५३	०.०४०
१४	५५४	०.८६०
१५	५५५	१.२२०
१६	५५६	०.५४०
१७	५५७	०.०१०
१८	५५८	०.०२०
१९	५५९	०.५७०
२०	५६०	०.१९०
२१	५६१	०.४३०
२२	५६२	०.४३०
२३	५६४	१.१५२
२४	५६७	१.११०
२५	५६९	३.३२०
२६	५७४/अ	०.६३७
२७	५७४/ब	०.६४५
२८	५७४/क	०.४८७
२९	५७४/ड	०.७८०

एकूण .. २९ २०.५७९

वितरिका क्रमांक ५०/ओएल-५/सा. क्र.१९४० मी.

१	५४९	०.४५६
२	५६४	१.००८
३	५६५	०.६२०
४	५६६	०.०६०
५	५६७	१.६६५
६	५६८	०.९००
७	५६९	३.३२०
८	५७०	०.१३०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	

तालुका तासगाव, गाव आळते--चालू

वितरिका क्रमांक ५०/ओएल-५/सा. क्र.१९४० मी.--चालू

९	५७१	०.२८०
१०	५७२	०.१६२
११	५७३	०.१६८
१२	५७४/अ	०.५९५
१३	५७४/ब	०.६०२
१४	५७४/क	०.४५५
१५	५७४/ड	०.७२८

एकूण .. १५ ११.१४९

वितरिका क्रमांक ५०/ओआर-६/सा. क्र.२३६० मी.

१	३८५	१.६८८
२	३९२	१.०४०
३	३९३	०.०६०
४	४०५	१.५४४
५	४०६	०.५७२
६	४०७	०.९९०
७	४०८	०.४६०
८	४०९	०.४६०
९	४१०	०.३५०
१०	४११	०.२१६
११	४१२/१	०.५५३
१२	४१२/२	०.५१८
१३	४१३	०.३७४
१४	४१७	०.२३२
१५	४२२	३.५३६
१६	४२३	०.४८०
१७	४२४	०.३७०
१८	४२५	०.३५०
१९	४२६	०.०५०
२०	४२७	०.९१०
२१	४३०	०.३३०
२२	४३१	०.४००

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

तालुका तासगाव, गाव आळते--चालू

वितरिका क्रमांक ५०/ओआर-६/सा. क्र.२३६० मी.--चालू

२३	४३२	३.४४४
२४	५७४/अ	०.२१२
२५	५७४/ब	०.२१५
२६	५७४/क	०.१६२
२७	५७४/ड	०.२६०

एकूण .. २७ १९.७७६

वितरिका क्रमांक ५०/ओएल-६/सा. क्र.२३६० मी.

१	३९६	०.१०५
२	३९८	०.१८२
३	३९९	०.८२६
४	४०१	०.१६०
५	४०२	०.२३७
६	४०३	०.७५०
७	४०४	०.१९०
८	४०५	३.६६७
९	४०६	१.००१
१०	४११	०.५०४
११	४१२/१	०.४७४
१२	४१२/२	०.४४४
१३	४१३	१.६८३
१४	४१४	०.४९०
१५	४१५	०.०३०
१६	४१६	०.०८०
१७	४१७	१.४७२
१८	४१८	१.०४०
१९	४१९	१.२५१
२०	४२०	०.४४०
२१	४२१	०.१७०
२२	४२२	४.१६०

एकूण .. २२ १९.३५६

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

तालुका तासगाव, गाव आळते--चालू

वितरिका क्रमांक ५०/ओआर-७/सा. क्र.२६२० मी.

१	३४९	०.६८०
२	३५१	०.०१०
३	३५२	०.५३०
४	३५३	०.२१०
५	३५४	०.२४०
६	३५५	०.३८०
७	३५६	०.७००
८	३५७	०.०१०
९	३५८	०.०२०
१०	३५९	०.५६०
११	३६०/१	०.१६०
१२	३६०/२	०.१३०
१३	३६१	०.१९०
१४	३६२	०.१७०
१५	३६३	०.२३०
१६	३६४	०.०२०
१७	३६५	०.४१०
१८	३६६	०.१९०
१९	३६७	०.५४०
२०	३६८	०.३७०
२१	३६९	०.२२०
२२	३७०	०.३९०
२३	३७१	०.४२०
२४	३७२	०.१९०
२५	३७३	०.१८०
२६	३७४	०.४६०
२७	३७५	०.२२०
२८	३७६	०.४७०
२९	३७७	०.०३०
३०	३७८	०.८३०
३१	३७९/अ	०.३३०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	

तालुका तासगाव, गाव आळते--चालू

वितरिका क्रमांक ५०/ओआर-७/सा. क्र.२६२० मी.--चालू

३२	३७९/ब	०.१२०
३३	३८०	०.४५०
३४	३८१	०.८६०
३५	३८२	०.५४०
३६	३८३	०.६४०
३७	३८४	०.२७०
३८	३८६	०.१००
३९	३८७	०.३९०
४०	३८८	०.४३०
४१	३८९	०.०५०
४२	३९०	०.४२०
४३	३९१	०.८४०
४४	३९४	०.५९०
४५	३९५	०.१००
४६	३९६	०.३५०
४७	३९७	०.२१०
४८	३९८	०.२६०
४९	३९९	०.४७८
५०	४००	०.१६०
५१	४०१	०.३२०
५२	४०२	०.१३७
५३	४०५	३.४७४

एकूण .. ५३ २०.६७९

वितरिका क्रमांक ५०/ओएल-७/सा. क्र.२९२० मी.

१	३४०	०.५१०
२	३४१	०.०३०
३	३४२	०.१००
४	३४५	०.०३०
५	३४६	०.३५०
६	३४७	०.१००
७	३४४	०.१६०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	

तालुका तासगाव, गाव आळते--चालू

वितरिका क्रमांक ५०/ओएल-७/सा. क्र.२९२० मी.--चालू

८	३४९	०.६८०
९	३४३	०.२००
१०	३४८	०.०६०
११	३५०	०.४७०
१२	३८१	०.८६०
१३	३८२	०.५४०
१४	३८३	०.६४०

एकूण .. १४ ४.७३०

वितरिका क्रमांक ५०/ओआर-८/सा. क्र. ३०८० मी.

१	२१६	०.९००
२	२१७	०.६८०
३	२३७	०.६९०
४	२३८	०.६७०
५	२३९	१.१६०
६	३१५	०.२७०
७	३१६	०.२१०
८	३१७	०.२४०
९	३१८	०.१४०
१०	३१९	०.१५०
११	३२०	०.६४०
१२	३२१	०.५००
१३	३२२	०.३५०
१४	३२३	०.०२०
१५	३२४	०.३६०
१६	३२५	०.१४०
१७	३२६	०.११०
१८	३२७	०.१२०
१९	३२८	०.१२०
२०	३२९	०.०९०
२१	३३०	०.१४०
२२	३३१	०.१६०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

तालुका तासगाव, गाव आळते--चालू

वितरिका क्रमांक ५०/ओआर-८/सा. क्र. ३०८० मी.--चालू

२३	३३२	०.३२०
२४	३३३	०.२८०
२५	३३४	०.६९०
२६	३३५	०.२७०
२७	३३६	०.२७०
२८	३३७	०.२००
२९	३३८	०.३४०
३०	२४१	२.०४५
३१	२४०	०.०६०
३२	३३९	०.४६०
३३	३४०	०.५१०
३४	३४२	०.१००
३५	३४६	०.३५०

एकूण .. ३५ १३.७५५

वितरिका क्रमांक ५०/टीओएल/सा. क्र. ३२१० मी.

१	१७३/१	०.०२०
२	१७४/१	०.०२०
३	१७५/१	०.०६०
४	१७६/१	०.०६०
५	१७७	०.०३०
६	१७८/१	०.२४०
७	१७९/१	०.०२०
८	१८०/१	०.०५०
९	१८२/१	०.०१०
१०	१९२/१	०.०४०
११	१९१/१	०.२६०
१२	१९३	०.१५०
१३	१९४/१	०.५९०
१४	१९५	०.६९०
१५	१९६	०.०५०
१६	१९७	१.३७०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

तालुका तासगाव, गाव आळते--चालू

वितरिका क्रमांक ५०/टीओएल/सा. क्र. ३२१० मी.--चालू

१७	१९८	०.२१०
१८	१९९	०.१८०
१९	२००/१	०.८७०
२०	२०१	०.२४०
२१	२०२/१	०.१७०
२२	२०३/१	०.४१०
२३	२०४	०.२९०
२४	२०५	०.०१०
२५	२०६	०.०३०
२६	२०७	०.४८०
२७	२०८	०.०६०
२८	२०९	०.५७०
२९	२१०	१.४८०
३०	२११	०.५५०
३१	२१२	०.४७०
३२	२१३	०.१६०
३३	२१४	०.०५०
३४	२१५	०.९७०
३५	२१६	०.९००
३६	२१७	०.६८०
३७	२१८	०.५६०
३८	२१९	०.१३०
३९	२२०	०.१२०
४०	२२१	०.१२०
४१	२२२	०.०५०
४२	२२३	०.११०
४३	२२४	०.११०
४४	२२५	०.०५०
४५	२२६	०.०९०
४६	२२७	०.८५०
४७	२२८	०.०५०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	

तालुका तासगाव, गाव आळते--चालू

वितरिका क्रमांक ५०/टीओएल/सा. क्र. ३२१० मी.--चालू

४८	२२९	१.१५०
४९	२३०	०.२७०
५०	२३१	०.२३०
५१	२३२	०.४५०
५२	२३३	०.०३०
५३	२३४	०.३१०
५४	२३५	०.२६०
५५	२३६	०.२९०
एकूण ..	५५	१७.६७०

तालुका खानापूर, गाव कार्वे

वितरिका क्रमांक ५०-अ/ओआर-१/सा. क्र. ६० मी.

१	१९४	१.९७०
२	१९५	३.२३४
३	१९३	२.५४०
४	१९६	२.८४०
५	१९७	२.३५०
६	१९८	०.७७०
७	२००	१.३५०
८	२०२	०.३९०
९	२०३	२.०३०
१०	२०४	२.२२०
११	२०५	०.२५०
एकूण ..	११	१९.९४४

तालुका तासगाव, गाव आळते

वितरिका क्रमांक ५०-अ/ओआर-२/सा. क्र. २४० मी.

१	१९	२.५०५
२	२०./१	१.९१६
३	५३१	०.०८०
४	५३२	०.९५०
५	५३३	१.८१०
६	५३४	०.०१०
७	५३५/१	०.३४०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	

तालुका तासगाव, गाव आळते--चालू

वितरिका क्रमांक ५०-अ/ओआर-२/सा. क्र. २४० मी.--चालू

८	५३५/२	०.३३०
९	५३६	०.३७०
१०	५३७	०.०१०
११	५३८/१	०.५१०
१२	५३८/२	०.५२०
१३	५३९	२.०९०
१४	५४०	१.७३०
१५	५४१	२.१५०
एकूण ..	१५	१५.३२१

वितरिका क्रमांक ५०-अ/ओआर-३/सा. क्र. ३६० मी.

१	५४१	१.७७१
२	५४२	७.७९०
३	५४३	२.३५४
४	५४४	१.६४०
एकूण ..	४	१३.५५५

वितरिका क्रमांक ५०-अ/ओआर-४/सा. क्र. ६०० मी.

१	१६	०.५७६
२	१७	१.२३०
३	१८	१.३६०
४	१९	३.१३८
५	२०./१	०.०७९
६	२६./१	०.०४५
७	४१९	०.२७८
८	५४३	०.४१५
९	५४४	४.१००
१०	५६९	४.१५०
११	५७५	१०.००३
१२	५७६	२.४४८
१३	५७७	०.०२२
१४	५७९	०.२७०
एकूण ..	१४	२८.११४

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

तालुका तासगाव, गाव आळते--चालू

वितरिका क्रमांक ५०-अ/ओआर-५/सा. क्र. ८०० मी.

१	१४	३.८३०
२	१५	१.९४०
३	१६	१.४४०
४	५७६	४.०८०
५	५८०	१.४२४
६	५७८	१.७८०
७	५७९	१.३५०

एकूण .. ७ १५.८४४

वितरिका क्रमांक ५०-अ/ओआर-६/सा. क्र. ११६० मी.

१	६/अ	०.२६४
२	६/ब	०.१३८
३	१३	४.६५०
४	१४	१.३४०
५	५८०	१.५१३
६	५८१	१.६९०
७	५९०	२.५२९

एकूण .. ७ १२.१२४

वितरिका क्रमांक ५०-अ/टीओएल/सा. क्र. १२३० मी.

१	१/अ	०.२८०
२	१/ब	०.०९०
३	२	०.१९०
४	३	०.३६०
५	६/अ	१.७६०
६	६/ब	०.९२०
७	७	०.८४०
८	४	०.३८०
९	५	०.०२०
१०	८	०.२९०
११	९	०.३७०
१२	१०	०.८७०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

तालुका तासगाव, गाव आळते--चालू

वितरिका क्रमांक ५०-अ/टीओएल/सा. क्र. १२३० मी.--चालू

१३	११	१.३३०
१४	१२	२.५७०
१५	२७८	०.२८०
१६	३४३	०.२००
१७	३४४	०.१६०
१८	५६३	०.१८०
१९	५८२	१.०२०
२०	५८३	०.२७०
२१	५८४	०.३००
२२	५८५	०.८१०
२३	५८६	०.०२०
२४	५८७	०.०८०
२५	५८८/१	०.६७०
२६	५८८/२	०.७३०
२७	५८९	०.११०
२८	५९०	२.८१०
२९	५९१	०.०२०
३०	५९२	०.१८०
३१	५९३	०.१६०
३२	५९४	०.३६०
३३	५९५	०.०६०
३४	५९६/१	०.२२०
३५	५९६/२	०.०६०
३६	५९७	०.२६०
३७	५९८	०.१८०
३८	५९९	०.१००
३९	६००	०.०२०

एकूण .. ३९ १९.५३०

वितरिका क्रमांक ५०-अ/एसएम-१/टीओएल/सा. क्र. ६० मी.

१	२३./१	२.५००
२	२४./१	१.९०४

अनुसूची-ब--चालू

गाव निहाय क्षेत्र--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	क्षेत्र
	गट नंबर	
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

कालवा	विमोचक	गट	क्षेत्र
१	२	३	४
	गाव आळते		

तालुका तासगाव, गाव आळते--चालू

वितरिका क्रमांक ५०-अ/एसएम-१/टीओएल/सा. क्र. ६० मी.--चालू

३	२५./१	२.४३६
४	२६./१	१.१४४
५	२७	०.४९४
६	२८./१	०.३२२
७	२९	०.१६६
८	३०	०.०७०
९	३१	०.६४८
१०	३२	३.३००
११	३३	१.९१०
१२	३४	१.४८८
१३	३५	१.९४२
१४	३६	०.५३९
१५	२८०	२.२०५
एकूण ..	१५	२१.०६८

वितरिका क्र. ५०	ओएल ४	१८	१३.८७३
वितरिका क्र. ५०	ओआर ४	२३	१९.६३३
वितरिका क्र. ५०	ओआर ५	२९	२०.५७९
वितरिका क्र. ५०	ओएल ५	१५	११.१४९
वितरिका क्र. ५०	ओआर ५	२७	१९.७७६
वितरिका क्र. ५०	ओएल ६	२२	१९.३५६
वितरिका क्र. ५०	ओआर ७	५३	२०.६७९
वितरिका क्र. ५०	ओएल७	१४	४.७३
वितरिका क्र. ५०	ओआर ८	३५	१३.७५५
वितरिका क्र. ५०	टीओएल	५५	१७.६७
वितरिका क्र. ५०A	ओआर २	१५	१५.३२१
वितरिका क्र. ५०A	ओआर ३	४	१३.५५५
वितरिका क्र. ५०A	ओआर ४	१४	२८.११४
वितरिका क्र. ५०A	ओआर ५	७	१५.८४४
वितरिका क्र. ५०A	ओआर ६	७	१२.१२४
वितरिका क्र. ५०A	टीओएल	३९	१९.५३
एसएम १	टीओएल	१५	२१.०६८
	एकूण	३९२	२८६.७५६
	एकुणांत	६९६	५१०.६२१

प्रकाश रायगोंडा पाटील,

कार्यकारी अभियंता,

ताकारी पंपगृह विभाग क्रमांक १,

देवराष्ट्रे.

देवराष्ट्रे, २२ फेब्रुवारी २०१८.

गाव निहाय क्षेत्र

कालवा	विमोचक	गट	क्षेत्र
१	२	३	४
	गाव कार्वे		
मुख्य कालवा	विमोचक ७४	४२	१९.३१७
मुख्य कालवा	विमोचक ७५	३४	२७.८८६
मुख्य कालवा	विमोचक ७६	२४	१७.६०३
मुख्य कालवा	विमोचक ७७	३३	२३.४५२
मुख्य कालवा	विमोचक ७८	९	१३.८५७
वितरिका क्र. ५०	ओआर १	३०	१९.०४५
वितरिका क्र. ५०	ओएल १	५४	१८.६५४
वितरिका क्र. ५०	ओएल २	२३	२३.२९६
वितरिका क्र. ५०	ओआर २	२८	२४.३६१
वितरिका क्र. ५०	ओआर २	११	९.०२
वितरिका क्र. ५०	ओएल ३	५	७.४३
वितरिका क्र. ५०A	ओआर १	११	१९.९४४
	एकूण	३०४	२२३.८६५

MMISF ACT, 2005

(See Sections 5.0, 6.0, 7.0 and Rule 3.00)

(Notification III)

क्रमांक प्रशा-४/पावावि-२/अधि-३, १ कॅम्प (५)/२०१७.—
Whereas, it has been decided to delineate the Area of Operation of Water User Associations (WUAs) on Volumetric basis and as per Administrative Convenience under Sections 5, 6, 7 and Rule 3 of the MMISF Act, 2005 I, Prakash Raigonda Patil, Executive Engineer, Takari Pump House Division No. 1, Devrashtre hereby delineate areas of Operation of following WUA's and direct that the certified copy of the

updated map and list of landholders and/or occupiers of said WUA's shall be displayed on the notice board of the offices of concerned Grampanchayat, Tahsil office, Irrigation Sections Sub-Division and Division and at other prominent public places.

I, Prakash Raigonda Patil, Executive Engineer also hereby declare that no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual or occupier of such land and the system of supply of water through Water Users Association shall be binding on all the holders and occupiers of the lands under Maharashtra Management Irrigation System by Farmers Act-2005.

Any Person affected by this Notification or part thereof, may file an appeal before Superintending Engineer, Takari Pump House Division, No. 1, Devrashtre Irrigation Circle within 30 days from the date of Publication of this Notification in the Maharashtra Government Gazette.

Schedule 'A'

Division : Takari Pump House Division No. 1, Devrashtre.

Sub-Division : Takari Lift Irrigation Maintenance sub-division No. 3, Tasgaon.

Name of the Project : Takari Lift Irrigation Scheme.

Area Notified : 510.621 Ha.

No. of villages : 2-Alte, taluka Tasgaon, Karve, taluka Khanapur, district Sangli.

Description of area notified : DO-74 to DO-78 and Dy. No. 50 of WUA No. 32 of Takari Main Canal. Area 510.621 Ha. (CCA).

Name and address of WUA (Existing/Proposed)
: Proposed Takari Main Canal WUA No. 32, Alte, taluka Tasgaon, district Sangli.

Details of Area Notified

District Sangli

Name of Village	Irrigable Area Notified (As per Schedule B)	
	Gat Nos.	Area
1	2	3
		(Ha.)

Taluka Tasgaon

Alte	392	286.756
------	-----	---------

Taluka Khanapur

Karve	304	223.865
-------	-----	---------

Total	696	510.621
--------------	------------	----------------

Schedule-3

Division : Takari Pump House Division No. 1, Devrashtre.

Sub-Division : Takari Lift Irrigation Maintenance sub-division No. 3, Tasgaon.

Name of the Project : Takari Lift Irrigation Scheme.

Canal : Takari Main Canal

Area Under Notification : DO-74 to DO-78 and Dy No. 50 of WUA No. 32 of Takari Main Canal

Area : 510.621 Ha. (CCA)

No. of villages : 2-Karve, taluka Khanapur, Alte, taluka Tasgaon, district Sangli.

Delineated Area : DO-74 to DO-78 and Dy. No. 50 of WUA No. 32 of Takari Main Canal. Area 510.621 Ha. (CCA).

Year of Starting Irrigation : 2017-18

Schedule-B

District Sangli

Sr. No.	Delineated Area	
	Gat No.	Area
1	2	3
		(CCA)
		H. A.

Taluka Khanapur, Village Karve DO-74/7634 mtrs.

1	551	0.087
2	558	0.009
3	559	0.030
4	560	0.192
5	561	0.120
6	562	0.136
7	563	0.888
8	564	0.208
9	565	0.200
10	566	0.270
11	567/1	0.066
12	567/2	0.168
13	569	0.190
14	570	0.066
15	571	0.711
16	572	0.576
17	573	0.684
18	574	0.357
19	575	0.862

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		(CCA)
		H. A.

Taluka Khanapur, Village Karve--contd.

DO-74/7634 mtrs.--contd.

20	576	0.480
21	577	0.427
22	578	0.547
23	579	0.532
24	580	0.960
25	581	1.042
26	582	0.962
27	583	0.630
28	585	0.510
29	586	0.250
30	587	0.080
31	588	0.070
32	589	0.050
33	590	0.144
34	591	0.177
35	592/2	0.395
36	593	0.148
37	619	4.426
38	620	0.459
39	621	0.616
40	622	0.042
41	695	0.135
42	1049	0.415

Total .. 42 19.317

DO-75/76600 mtrs.

1	540	0.424
2	541	1.010
3	542	1.032
4	543	1.472
5	545	2.292
6	547	1.480
7	548	1.648
8	549	0.550
9	550	4.162
10	551	0.870
11	552	0.820

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		(CCA)
		H. A.

Taluka Khanapur, Village Karve--contd.

DO-75/7660 mtrs.--contd.

12	553	0.380
13	554	0.540
14	555	0.470
15	556	0.650
16	557	0.170
17	558	0.190
18	559	0.300
19	560	0.080
20	561	0.090
21	562	0.102
22	563	0.666
23	564	0.156
24	565	0.150
25	566	0.108
26	567/1	0.011
27	567/2	0.028
28	570	0.044
29	571	1.185
30	619	3.498
31	621	0.264
32	622	0.798
33	623	0.690
34	1049	1.556

Total .. 34 27.886

DO-76/77250 mtrs.

1	419/1	0.660
2	531	0.870
3	533	0.690
4	534	4.016
5	535	0.050
6	536	0.100
7	537	0.500
8	538	0.310
9	539	0.110
10	540	1.696
11	542	0.826

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area
1	2	3
		(CCA)
		H. A.

Taluka Khanapur, Village Karve--contd.**DO-76/77250 mtrs.--contd.**

12	543	1.402
13	636	0.305
14	638	0.210
15	639	1.072
16	640	0.940
17	641	0.280
18	642	0.629
19	643	0.440
20	644	0.180
21	645	0.292
22	646	0.524
23	647	1.051
24	648	0.450

Total ..	24	17.603
-----------------	-----------	---------------

DO-77/78970 mtrs.

1	201	0.130
2	202	0.234
3	203	1.015
4	204	0.888
5	206	0.200
6	207	0.210
7	208	0.220
8	209	0.270
9	210	0.240
10	211	0.250
11	212	0.310
12	213	0.130
13	214	0.400
14	215	0.400
15	216	0.140
16	217	0.170
17	218	0.200
18	258	0.525
19	259	0.360
20	260	0.100
21	261	0.380

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area
1	2	3
		(CCA)
		H. A.

Taluka Khanapur, Village Karve--contd.**DO-77/7897 mtrs.--contd.**

22	219	0.570
23	220	0.580
24	221	0.910
25	237	1.800
26	238	0.230
27	239	0.204
28	240	0.063
29	241	4.112
30	242	3.360
31	243/A	1.824
32	243/A/	2.969
33	246	0.058

Total ..	33	23.452
-----------------	-----------	---------------

DO-78/79450 mtrs.

1	202	0.058
2	203	0.507
3	204	2.220
4	205	0.175
5	222	4.500
6	223	4.104
7	237	1.800
8	239	0.136
9	240	0.357

Total ..	9	13.857
-----------------	----------	---------------

Dy. No. 50/OR-1/100 mtrs.

1	386	1.584
2	402	0.995
3	403	0.512
4	404	0.154
5	406	0.959
6	407	0.252
7	408	0.477
8	409	0.190
9	410	0.142

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area
1	2	3
		(CCA)
		H. A.

Taluka Khanapur, Village Karve--contd.

Dy. No. 50/OR-1/100 mtrs.--contd.

10	416/1	0.255
11	416/2	0.255
12	417	0.544
13	418	1.130
14	419/2	0.873
15	420	0.405
16	421	0.518
17	423/1	0.620
18	423/2	0.090
19	424	0.330
20	425	0.150
21	426	0.117
22	428	0.082
23	521	0.660
24	522	0.770
25	523	3.240
26	527	0.071
27	528	0.550
28	529	0.390
29	530/1	1.470
30	530/2	1.260

Total .. 30 19.045

Dy. No. 50/OL-1/100 mtrs.

1	396	0.290
2	398	0.090
3	399	0.279
4	407	0.149
5	408	0.750
6	411	0.075
7	412	0.072
8	416/1	0.242
9	416/2	0.243
10	417	0.576
11	418	1.197
12	419/2	0.970
13	420	0.450

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area
1	2	3
		(CCA)
		H. A.

Taluka Khanapur, Village Karve--contd.

Dy. No. 50/OL-1/100 mtrs.--contd.

14	421	0.335
15	426	0.039
16	427	0.200
17	428	0.313
18	431	0.140
19	432	0.140
20	433	0.340
21	434	0.050
22	435	0.140
23	436/A	0.110
24	436/B	0.230
25	437	0.160
26	438	0.230
27	439	0.100
28	440	0.460
29	442	0.060
30	443	0.270
31	444	0.220
32	445	0.070
33	446	0.030
34	447	0.520
35	448	0.160
36	449	0.330
37	450	0.150
38	451	0.480
39	452/1	0.130
40	452/2	0.170
41	453	0.140
42	454	0.400
43	455	0.490
44	517	0.440
45	518	0.310
46	519	0.350
47	523	3.240
48	524	0.070
49	525	0.160
50	527	0.097

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area Area (CCA) H. A.
1	2	3

Taluka Khanapur, Village Karve--contd.**Dy. No. 50/OL-1/100 mtrs.--contd.**

51	530/1	0.808
52	530/2	0.693
53	546	0.212
54	1046	0.284
Total ..	54	18.654

Dy. No. 50/OL-2/560 mtrs.

1	456	3.170
2	457	1.540
3	458	0.320
4	459	1.050
5	460	0.230
6	461	0.200
7	462	0.190
8	463/A	1.360
9	463/B	3.490
10	464	1.170
11	465	0.830
12	466	1.190
13	467	0.600
14	469	1.090
15	242	2.016
16	470	0.460
17	509	0.520
18	510	0.750
19	511	0.810
20	512	0.870
21	513	0.600
22	514	0.030
23	516	0.810
Total ..	23	23.296

Dy. No. 50/OR-2/560 mtrs.

1	466	0.654
2	467	0.480
3	468	0.050

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area Area (CCA) H. A.
1	2	3

Taluka Khanapur, Village Karve--contd.**Dy. No. 50/OR-2/560 mtrs.--contd.**

4	469	0.872
5	490	1.140
6	491	0.160
7	492	0.510
8	493	0.420
9	494	1.390
10	496	1.160
11	497	0.030
12	498	0.830
13	499	0.880
14	500	0.950
15	501	0.460
16	502	1.350
17	504	1.810
18	505	0.300
19	550	5.220
20	506	0.210
21	508	0.620
22	509	0.468
23	511	0.729
24	512	0.783
25	514	0.027
26	A	1.300
27	515	0.910
28	516	0.648

Total .. 28 24.361**Dy. No. 50/OR-3/1120 mtrs.**

1	476	4.230
2	478	0.580
3	479	0.540
4	480	0.900
5	481	0.100
6	482	0.580
7	483	0.590
8	484	0.310
9	485	0.350

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3 (CCA) H. A.
Taluka Khanapur, Village Karve--contd.		
Dy. No. 50/OR-3/1120 mtrs.--contd.		
10	488	0.780
11	489	0.060
Total ..	11	9.020
Dy. No. 50/OL-3/1120 mtrs.		
1	471	1.820
2	472	0.050
3	474	0.660
4	475	0.670
5	476	4.230
Total ..	5	7.430
Taluka Tasgaon, Village Alte		
Dy. No. 50/OL-4/1360 mtrs		
1	514	0.112
2	515	0.352
3	516	0.150
4	517	0.550
5	518	0.110
6	519	0.310
7	520	0.230
8	521	0.360
9	522	0.030
10	523	0.950
11	524	0.090
12	525	0.320
13	526	0.189
14	527	0.792
15	528	4.000
16	529	0.588
17	545	4.040
18	546	0.700
Total ..	18	13.873
Dy. No. 50/OR-4/1360 mtrs		
1	506	4.140
2	507	1.720

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3 (CCA) H. A.
Taluka Tasgaon, Village Alte--contd.		
Dy. No. 50/OR-4/1360 mtrs.--contd.		
3	508	1.040
4	509	0.020
5	511	0.660
6	512	0.380
7	513	0.950
8	514	0.064
9	515	0.088
10	517	0.137
11	518	0.033
12	519	0.093
13	520	0.069
14	521	0.036
15	526	0.105
16	527	0.088
17	528	4.000
18	529	0.980
19	530	0.030
20	545	4.040
21	546	0.420
22	547	0.520
23	548	0.020
Total ..	23	19.633
Dy. No. 50/OR-5/1360 mtrs.		
1	428	0.290
2	429	1.090
3	432	0.984
4	433	0.470
5	434	0.500
6	435	0.050
7	436	1.180
8	437	0.520
9	549	0.494
10	550	0.730
11	551	1.070
12	552	0.760
13	553	0.040

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area Area (CCA) H. A.
1	2	3
Taluka Tasgaon, Village Alte--contd.		
Dy. No. 50/OR-5/1360 mtrs.--contd.		
14	554	0.860
15	555	1.220
16	556	0.540
17	557	0.010
18	558	0.020
19	559	0.570
20	560	0.190
21	561	0.430
22	562	0.430
23	564	1.152
24	567	1.110
25	569	3.320
26	574/A	0.637
27	574/B	0.645
28	574/C	0.487
29	574/D	0.780
Total ..	29	20.579
Dy. No. 50/OL-5/1940 mtrs.		
1	549	0.456
2	564	1.008
3	565	0.620
4	566	0.060
5	567	1.665
6	568	0.900
7	569	3.320
8	570	0.130
9	571	0.280
10	572	0.162
11	573	0.168
12	574/A	0.595
13	574/B	0.602
14	574/C	0.455
15	574/D	0.728
Total ..	15	11.149

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area Area (CCA) H. A.
1	2	3
Taluka Tasgaon, Village Alte--contd.		
Dy. No. 50/OR-6/2360 mtrs.		
1	385	1.688
2	392	1.040
3	393	0.060
4	405	1.544
5	406	0.572
6	407	0.990
7	408	0.460
8	409	0.460
9	410	0.350
10	411	0.216
11	412/1	0.553
12	412/2	0.518
13	413	0.374
14	417	0.232
15	422	3.536
16	423	0.480
17	424	0.370
18	425	0.350
19	426	0.050
20	427	0.910
21	430	0.330
22	431	0.400
23	432	3.444
24	574/A	0.212
25	574/B	0.215
26	574/C	0.162
27	574/D	0.260
Total ..	27	19.776
Dy. No. 50/OL-6/2360 mtrs.		
1	396	0.105
2	398	0.182
3	399	0.826
4	401	0.160
5	402	0.237
6	403	0.750

Schedule-B—contd.

Sr. No.	Gat No.	Area (CCA) H. A.
1	2	3
Taluka Tasgaon, Village Alte—contd.		
Dy. No. 50/OL-6/2360 mtrs.—contd.		
7	404	0.190
8	405	3.667
9	406	1.001
10	411	0.504
11	412/1	0.474
12	412/2	0.444
13	413	1.683
14	414	0.490
15	415	0.030
16	416	0.080
17	417	1.472
18	418	1.040
19	419	1.251
20	420	0.440
21	421	0.170
22	422	4.160
Total ..	22	19.356
Dy. No. 50/OR-7/2620 mtrs.		
1	349	0.680
2	351	0.010
3	352	0.530
4	353	0.210
5	354	0.240
6	355	0.380
7	356	0.700
8	357	0.010
9	358	0.020
10	359	0.560
11	360/1	0.160
12	360/2	0.130
13	361	0.190
14	362	0.170
15	363	0.230
16	364	0.020
17	365	0.410
18	366	0.190

Schedule-B—contd.

Sr. No.	Gat No.	Area (CCA) H. A.
1	2	3
Taluka Tasgaon, Village Alte—contd.		
Dy. No. 50/OR-7/2620 mtrs.—contd.		
19	367	0.540
20	368	0.370
21	369	0.220
22	370	0.390
23	371	0.420
24	372	0.190
25	373	0.180
26	374	0.460
27	375	0.220
28	376	0.470
29	377	0.030
30	378	0.830
31	379/A	0.330
32	379/B	0.120
33	380	0.450
34	381	0.860
35	382	0.540
36	383	0.640
37	384	0.270
38	386	0.100
39	387	0.390
40	388	0.430
41	389	0.050
42	390	0.420
43	391	0.840
44	394	0.590
45	395	0.100
46	396	0.350
47	397	0.210
48	398	0.260
49	399	0.478
50	400	0.160
51	401	0.320
52	402	0.137
53	405	3.474
Total ..	53	20.679

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area Area (CCA) H. A.
1	2	3
Taluka Tasgaon, Village Alte--contd.		
Dy. No. 50/OL-7/2920 mtrs.		
1	340	0.510
2	341	0.030
3	342	0.100
4	345	0.030
5	346	0.350
6	347	0.100
7	344	0.160
8	349	0.680
9	343	0.200
10	348	0.060
11	350	0.470
12	381	0.860
13	382	0.540
14	383	0.640
Total ..	14	4.730

Dy. No. 50/OR-8/3080 mtrs.

1	216	0.900
2	217	0.680
3	237	0.690
4	238	0.670
5	239	1.160
6	315	0.270
7	316	0.210
8	317	0.240
9	318	0.140
10	319	0.150
11	320	0.640
12	321	0.500
13	322	0.350
14	323	0.020
15	324	0.360
16	325	0.140
17	326	0.110
18	327	0.120
19	328	0.120

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area Area (CCA) H. A.
1	2	3
Taluka Tasgaon, Village Alte--contd.		
Dy. No. 50/OR-8/3080 mtrs.--contd.		
20	329	0.090
21	330	0.140
22	331	0.160
23	332	0.320
24	333	0.280
25	334	0.690
26	335	0.270
27	336	0.270
28	337	0.200
29	338	0.340
30	241	2.045
31	240	0.060
32	339	0.460
33	340	0.510
34	342	0.100
35	346	0.350
Total ..	35	13.755

Dy. No. 50/TOL/3210 mtrs.

1	173/1	0.020
2	174/1	0.020
3	175/1	0.060
4	176/1	0.060
5	177	0.030
6	178/1	0.240
7	179/1	0.020
8	180/1	0.050
9	182/1	0.010
10	192/1	0.040
11	191/1	0.260
12	193	0.150
13	194/1	0.590
14	195	0.690
15	196	0.050
16	197	1.370
17	198	0.210
18	199	0.180

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Area (CCA) H. A.
1	2	3
Taluka Tasgaon, Village Alte--contd.		
Dy. No. 50/TOL/3210 mtrs.--contd.		
19	200/1	0.870
20	201	0.240
21	202/1	0.170
22	203/1	0.410
23	204	0.290
24	205	0.010
25	206	0.030
26	207	0.480
27	208	0.060
28	209	0.570
29	210	1.480
30	211	0.550
31	212	0.470
32	213	0.160
33	214	0.050
34	215	0.970
35	216	0.900
36	217	0.680
37	218	0.560
38	219	0.130
39	220	0.120
40	221	0.120
41	222	0.050
42	223	0.110
43	224	0.110
44	225	0.050
45	226	0.090
46	227	0.850
47	228	0.050
48	229	1.150
49	230	0.270
50	231	0.230
51	232	0.450
52	233	0.030
53	234	0.310
54	235	0.260
55	236	0.290
Total ..	55	17.670

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Area (CCA) H. A.
1	2	3
Taluka Khanapur, Village Karve		
Dy. No. 50-A/OR-1/60 mtrs.		
1	194	1.970
2	195	3.234
3	193	2.540
4	196	2.840
5	197	2.350
6	198	0.770
7	200	1.350
8	202	0.390
9	203	2.030
10	204	2.220
11	205	0.250
Total ..	11	19.944
Taluka Tasgaon, Village Alte		
Dy. No. 50-A/OR-2/240 mtrs.		
1	19	2.505
2	20./1	1.916
3	531	0.080
4	532	0.950
5	533	1.810
6	534	0.010
7	535/1	0.340
8	535/2	0.330
9	536	0.370
10	537	0.010
11	538/1	0.510
12	538/2	0.520
13	539	2.090
14	540	1.730
15	541	2.150
Total ..	15	15.321
Dy. No. 50-A/OR-3/360 mtrs.		
1	541	1.771
2	542	7.790
3	543	2.354
4	544	1.640
Total ..	4	13.555

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area Area (CCA) H. A.
1	2	3
Taluka Tasgaon, Village Alte--contd.		
Dy. No. 50-A/OR-4/600 mtrs.		
1	16	0.576
2	17	1.230
3	18	1.360
4	19	3.138
5	20./1	0.079
6	26./1	0.045
7	419	0.278
8	543	0.415
9	544	4.100
10	569	4.150
11	575	10.003
12	576	2.448
13	577	0.022
14	579	0.270
Total ..	14	28.114
Dy. No. 50-A/OR-5/800 mtrs.		
1	14	3.830
2	15	1.940
3	16	1.440
4	576	4.080
5	580	1.424
6	578	1.780
7	579	1.350
Total ..	7	15.844
Dy. No. 50-A/OR-6/1160 mtrs.		
1	6/A	0.264
2	6/B	0.138
3	13	4.650
4	14	1.340
5	580	1.513
6	581	1.690
7	590	2.529
Total ..	7	12.124

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area Area (CCA) H. A.
1	2	3
Taluka Tasgaon, Village Alte--contd.		
Dy. No. 50-A/TOL/1230 mtrs.		
1	1/A	0.280
2	1/B	0.090
3	2	0.190
4	3	0.360
5	6/A	1.760
6	6/B	0.920
7	7	0.840
8	4	0.380
9	5	0.020
10	8	0.290
11	9	0.370
12	10	0.870
13	11	1.330
14	12	2.570
15	278	0.280
16	343	0.200
17	344	0.160
18	563	0.180
19	582	1.020
20	583	0.270
21	584	0.300
22	585	0.810
23	586	0.020
24	587	0.080
25	588/1	0.670
26	588/2	0.730
27	589	0.110
28	590	2.810
29	591	0.020
30	592	0.180
31	593	0.160
32	594	0.360
33	595	0.060
34	596/1	0.220
35	596/2	0.060
36	597	0.260
37	598	0.180

Schedule-B—contd.

Sr. No.	Gat No.	Area (CCA) H. A.
1	2	3
Taluka Tasgaon, Village Alte—contd.		
Dy. No. 50-A/OTL/1230 mtrs.—contd.		
38	599	0.100
39	600	0.020
Total ..	39	19.530

Dy. No. 50-A/SM-1/TOL/60 mtrs.

1	23./1	2.500
2	24./1	1.904
3	25./1	2.436
4	26./1	1.144
5	27	0.494
6	28./1	0.322
7	29	0.166
8	30	0.070
9	31	0.648
10	32	3.300
11	33	1.910
12	34	1.488
13	35	1.942
14	36	0.539
15	280	2.205
Total ..	15	21.068

Village-wise Abstract

Canal	Outlet	Gat No.	Area (CCA)
1	2	3	4

Village Karve

MAIN CANAL	DO-74	42	19.317
MAIN CANAL	DO-75	34	27.886
MAIN CANAL	DO-76	24	17.603
MAIN CANAL	DO-77	33	23.452
MAIN CANAL	DO-78	9	13.857
DY NO-50	OR-1	30	19.045
DY NO-50	OL-1	54	18.654
DY NO-50	OL-2	23	23.296
DY NO-50	OR-2	28	24.361

Village-wise Abstract—contd.

Canal	Outlet	Gat No.	Area (CCA)
1	2	3	4
Village Karve—contd.			
DY NO-50	OR-3	11	9.02
DY NO-50	OL-3	5	7.43
DY NO-50A	OR-1	11	19.944
Total			304 223.865

Village Alte

DY NO-50	OL-4	18	13.87
DY NO-50	OR-4	23	19.633
DY NO-50	OR-5	29	20.579
DY NO-50	OL-5	15	11.149
DY NO-50	OR-6	27	19.776
DY NO-50	OL-6	22	19.356
DY NO-50	OR-7	53	20.679
DY NO-50	OL-7	14	4.73
DY NO-50	OR-8	35	13.755
DY NO-50	TOL	55	17.67
DY NO-50A	OR-2	15	15.321
DY NO-50A	OR-3	4	13.555
DY NO-50A	OR-4	14	28.114
DY NO-50A	OR-5	7	15.844
DY NO-50A	OR-6	7	12.124
DY NO-50A	TOL	39	19.53
SM-1	TOL	15	21.068
Total			392 286.756

Grand Total 696 510.621

PRAKASH RAIGONDA PATIL,
Executive Engineer,
Takari Pump House Division No. 1,
Devrashtre.

Devrashtre, 22nd February 2018.

अधिसूचना - ३

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायदा, २००५
(पाहा कायद्याचे कलम क्रमांक ५.०, ६.०, ७.०)

(पाहा नियम ३.०)

क्रमांक प्रशा-४/पावावि-२/अधि-३ १ कॅम्प (६)/२०१७.—ज्याअर्थी,
महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५

चे कलम ५.०, ६.०, ७.० व नियम क्रमांक ३.० नुसार असा निर्णय झाला आहे की, पाणीवापर संस्थांचे जलशास्त्रीय व प्रशासकीय सोईच्या दृष्टीने कार्यक्षेत्र निश्चित करण्यासाठी मी, इंजिनिअर प्रकाश रायगोंडा पाटील, कार्यकारी अभियंता, ताकारी पंपगृह विभाग क्रमांक १, देवराष्ट्रे खालीलप्रमाणे पाणीवापर संस्थांच्या अद्ययावत नकाशांच्या प्रमाणित प्रती, जमीनधारक आणि/किंवा कब्जेदार यांच्या नावाच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालय, तहसीलदार कार्यालय, सिंचन शाखा उपविभागीय व विभागीय कार्यालय आणि इतर महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी सूचना फलकावर माहितीसाठी प्रसिद्धी करित आहे.

मी, इंजिनिअर प्रकाश रायगोंडा पाटील, कार्यकारी अभियंता, असेही जाहीर करतो की, यापुढे समुचित प्राधिकरणातर्फे कोणाही वैयक्तिक जमीनधारकाला किंवा कब्जेदार यांचे जमिनीस पाणी पुरविले जाणार नाही आणि सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम-२००५ याखाली येणाऱ्या जमिनीच्या सर्व धारकांवर व भोगवटाधारकांवर पाणीवापर संस्थेमार्फत पाणीपुरवठा घेणे बंधनकारक असेल.

या प्रकटनांमुळे बाधित झालेल्या कोणत्याही व्यक्तीस हे प्रकटन महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसांच्या आत अधीक्षक अभियंता, कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्प मंडळ, सांगली यांचेकडे अपील दाखल करता येईल.

अनुसूची-अ

विभाग : ताकारी पंपगृह विभाग क्रमांक १, देवराष्ट्रे

उपविभाग : ताकारी उपसा सिंचन व व्यवस्थापन उपविभाग
क्रमांक ३, तासगाव.

प्रकल्पाचे नाव : ताकारी उपसा सिंचन योजना

अधिसूचित केलेले क्षेत्र : ५२०.५८७ हे.

अधिसूचित क्षेत्राचा तपशील : ताकारी मुख्य कालवा, वितरिका
क्रमांक ५१, ५१-अ वरील लाभ क्षेत्रावरील पाणीवापर संस्था
क्रमांक ३३.

गावांची संख्या : २- लिंब, आळते, तालुका तासगाव,
जिल्हा सांगली.

पाणीवापर संस्थेचे नाव व पत्ता (कार्यान्वित/प्रस्तावित) :
पाणीवापर संस्था क्रमांक ३३, लिंब, तालुका तासगाव,
जिल्हा सांगली.

अधिसूचित क्षेत्राचा तपशील

जिल्हा सांगली, तालुका तासगाव

गाव	अधिसूचित केलेले क्षेत्र (अनुसूची 'ब' प्रमाणे)	
	गट संख्या	क्षेत्र
१	२	३
आळते	१०६	१२५.४७७
लिंब	४७७	३९५.११
एकूण	५८३	५२०.५८७

अधिसूचना-३

विभाग : ताकारी पंपगृह विभाग क्रमांक १, देवराष्ट्रे

उपविभाग : ताकारी उपसा सिंचन व व्यवस्थापन उपविभाग
क्रमांक ३, तासगाव.

प्रकल्पाचे नाव : ताकारी उपसा सिंचन योजना

अधिसूचित केलेले क्षेत्र : ताकारी मुख्य कालवावरील वितरिका
क्रमांक ५१, ५१-अ वरील लाभ क्षेत्रावरील पाणीवापर संस्था
क्रमांक ३३, सीसीए ५२०.८८७ हे.

गावांची संख्या : २-आळते, लिंब, तालुका तासगाव, जिल्हा
सांगली.

सिंचन सुरू केल्याचे वर्ष : २०१७-१८

अनुसूची-ब

जिल्हा सांगली, तालुका तासगाव

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव लिंब

वितरिका क्र. ५१/ओएल-१/सा. क्र. १६० मी.

१	२३५	१.१९१
२	२३६	१.०३०
३	२३७	०.९५०
४	२३८	१.३७०
५	२३९	०.९५०
६	२४०	०.७७०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव लिंब--चालू

वितरिका क्र. ५१/ओएल-१/सा. क्र. १६० मी.--चालू

७	२४१/अ	१.५९०
८	२४१/ब	१.५९८
९	२४२	१.५७७
१०	२४४	०.२६७
११	२४७ अ	१.१२३
१२	२४७ ब	२.२८७
१३	२४८ अ	१.२१६
१४	२४८ ब	०.८६०
१५	२५१	०.९४५
१६	२५२	०.६३७
१७	२५६	१.०१७
१८	२७४	०.९१६
१९	२७५	२.१२५

एकूण .. १९ २२.४२१

वितरिका क्र. ५१/ओएल-२/सा. क्र. ११८० मी.

१	१८९/१	०.३४०
२	१८९/२	२.१७६
३	१९०	१.१४०
४	१९१	०.०८१
५	१९२	०.०८०
६	१०५/१	०.१३३
७	१०५/२	९.३९०
८	१९३	०.८७०
९	१९४	०.४७०
१०	१९५	०.७९०
११	१९६	१.६५०
१२	१९७	२.०६४
१३	१९९	६.१४२
१४	२४६	१.१३८

एकूण .. १४ २६.४६४

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव आळते

वितरिका क्र. ५१/ओआर-१/सा. क्र. ११८० मी.

१	४९/ब/१/	२.९३४
२	५२	०.०२४
३	५३	०.०६०
४	५४	०.१३०
५	५५	०.११०
६	५६	०.०५०
७	५७	०.०८५
८	५८	०.०५५
९	५९	०.०३४
१०	६०	०.०२५
११	६१	०.१२२
१२	६२	०.११२
१३	६३	०.१४०
१४	६४/१	०.०३०
१५	६४/२	०.०२५
१६	६५	०.०३३
१७	६६	०.०२०
१८	६७	०.४१०
१९	६९	०.१४५
२०	७०	०.०१५
२१	७१	०.०२०
२२	७२	०.१२०
२३	७३	०.२९०
२४	७४/१	१.९३८
२५	७५	०.४२६
२६	७६	०.८२६
२७	७७	०.०२०
२८	७८	०.५१२
२९	७९	०.३४३
३०	८०	०.७७७
३१	८१	०.८१२
३२	८२	१.२५६

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव आळते--चालू

वितरिका क्र. ५१/ओआर-१/सा. क्र. ११८० मी.--चालू

३३	८३	०.५६०
३४	८४	१.८१६
३५	८५	१.०७८
३६	८९	२.३७३
३७	९०/१	३.३११
३८	९१	१.७९८
३९	१०५/१	०.००२
४०	१०५/२	१.०६८

एकूण .. ४० २३.९०५

वितरिका क्र. ५१/ओआर-२/सा. क्र. १२८० मी.

१	७४/१	०.४०८
२	७५	०.४२६
३	७६	०.५९०
४	७९	०.२९४
५	८०	०.६६६
६	८१	०.६९६
७	८२	१.०९९
८	८३	०.४२०
९	८४	१.३६२
१०	८५	१.३८६
११	८९	२.०३४
१२	९०/१	१.८९२
१३	९१	०.८४६
१४	१०५/१	०.११४
१५	१०५/२	८.०४९

एकूण .. १५ २०.२८२

वितरिका क्र. ५१/ओएल-३/सा. क्र. १४०० मी.

१	८६/१	०.४९२
२	८७/१	१.१७२
३	८८	०.२७३

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव आळते--चालू

वितरिका क्र. ५१/ओएल-३/सा. क्र. १४०० मी.--चालू

४	८९	२.३७३
५	९०/१	२.८३८
६	९४	०.९२२
७	२४६	३.०३६
८	१०५/१	०.११४
९	१०५/२	८.०४९

एकूण .. ९ १९.२६९

गाव लिंब

वितरिका क्र. ५१/टीओआर/सा. क्र. १७३० मी.

१	ड	८.२१४
२	१७४	०.०७०
३	१७७/१	१.१००
४	१८१	२.३५०
५	१८२	०.०९०
६	१८३	१.९३०
७	१८४	२.५१०
८	१८५	०.७८६
९	१८७/१-	०.६६८
१०	१८७/२-	०.०९६
११	१८७/३-	०.२६४
१२	१८७/४	०.१४८
१३	१८७/५-	०.५५६
१४	१८७/६	०.८१२
१५	१८८/१	५.७१८

एकूण .. १५ २५.३१२

वितरिका क्र. ५१/टीओएल/सा. क्र. १७३० मी.

१	१००	०.६०६
२	१०१	०.२७५
३	१०२	१.११२
४	१०३	१.१२५

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव लिंब--चालू

वितरिका क्र. ५१/टीओएल/सा. क्र. १७३० मी.--चालू

५	१०४	१.६१५
६	१०५/१	०.११४
७	१०५/२	८.०४९
८	१७६/१	०.७८८
९	१७८	१.३२०
१०	१७९	०.६१०
११	१८०	०.८९०
१२	१९८	३.३१०
१३	१९९	१.८९०
एकूण ..	१३	२१.७०४

वितरिका क्र. ५१/एसएम-१/ओआर-१/सा. क्र. २० मी.

१	२२६/१ अ	८.७७५
२	२२६/१ अ	१.०८९
३	२२६/१ अ	१.२५१
४	२२८	२.४७०
५	२२९	०.०४०
६	२३०	१.७५१
७	२३१	०.७२५
८	२३२	०.९६०
९	२३३	०.८३०
१०	२४४	०.९६१
एकूण ..	१०	१८.८५२

वितरिका क्र. ५१/एसएम-१/ओएल-१/सा. क्र. १०० मी.

१	२१०	१.३३०
२	२११ अ	०.६१०
३	२११ ब	०.५१०
४	२१३	०.२६०
५	२१४	०.६४०
६	२१२	०.९८०
७	२१५	०.४३०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव लिंब--चालू

वितरिका क्र. ५१/एसएम-१/ओएल-१/सा. क्र. १०० मी.--चालू

८	२१६	०.३००
९	२१७	०.०६०
१०	२१८ अ	१.६६०
११	२१८ ब	१.६६०
१२	२१९	०.६६०
१३	२२०	०.८४०
१४	२२१	०.८८०
१५	२२२	२.०५०
१६	२२३	१.१६०
१७	२२७	०.०१०
१८	२३४/१	०.६२०
१९	२३४/२	०.२८०
२०	२३४/३	०.५७०
२१	२३४/४	०.५७०
२२	२३५	३.९७०
एकूण ..	२२	२०.०५०

वितरिका क्र. ५१/एसएम-१/ओएल-२/सा. क्र. ४६० मी.

१	२५	२.६२०
२	२६	०.८३०
३	२७ अ	०.६६०
४	२७ ब	०.३१०
५	२८	१.२००
६	२०६	२.२३०
७	२०७	४.१००
८	२०८	४.२४०
९	२०९	१.२६०
१०	२१२	०.९८०
११	२२४	१.०८०
१२	२२५	०.६७०
एकूण ..	१२	२०.१८०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव लिंब--चालू

वितरिका क्र. ५१/एसएम-१/टीओएल-२/सा. क्र. ६६० मी.

१	२९	१.१२०
२	५८	०.०५१
३	५९	०.०७६
४	६०	१.४७०
५	६१ अ	०.६०८
६	६१ ब	०.५७९
७	६२	०.८५८
८	६५	०.०३९
९	१०३	०.३७५
१०	१०४	१.०४५
११	१९७	२.०६४
१२	१९९	७.०८७
१३	२००	०.३८०
१४	२०१	१.२५०
१५	२०२	१.३४०
१६	२०३	३.६४०
१७	२०४	१.३४०
१८	२०५	०.०१०

एकूण .. १८ २३.३३२

वितरिका क्र. ५१/एसएम-२/ओएल-१/सा. क्र. १०० मी.

१	१०५/१	०.१५२
२	१०५/२	१०.७३२
३	२३०	१.१३३
४	२३१	१.२३२
५	२४४	०.८०१
६	२४६	२.२७७

एकूण .. ६ १६.३२७

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव आळते

वितरिका क्र. ५१/एसएम-२/ओएल-२/सा. क्र. ३६० मी.

१	३७	०.३७३
२	४८	१४.३७२
३	४९/ब/१/	६.५२०
एकूण ..	३	२१.२६५

वितरिका क्र. ५१/एसएम-२/ओएल-३/सा. क्र. ५४० मी.

१	३७	१.४९२
२	३८	१.३६३
३	३९	०.०४०
४	४०	०.९९२
५	४१	०.९२४
एकूण ..	५	४.८११

वितरिका क्र. ५१/एसएम-२/ओआर-१/सा. क्र. ५४० मी.

१	३४	१.८६०
२	३५	२.५९०
३	३६	०.४४६
४	३७	१.१०५
५	३८	१.००४
६	३९	०.०३०
७	४०	२.२३२
८	४१	२.०७९
९	२३१	०.०७२
१०	२४१ अ	०.२९५
११	२४१ ब	०.२९७
१२	२४४	०.०६६
१३	२४५	१.०३४
१४	२४६	०.८७२
१५	२४७ अ	०.८४२
१६	२४७ ब	१.६४३
१७	२८०	०.२१०

एकूण .. १७ १६.६७७

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	

गाव आळते--चालू

वितरिका क्र. ५१/एसएम-२/टीओएल/सा. क्र. ८०० मी.

१	१/अ	०.०५६
२	१/ब	०.०१८
३	२	०.१८०
४	३	०.३४२
५	४	०.३८०
६	५	०.०२०
७	६/अ	०.७०४
८	६/ब	०.३६८
९	११	०.४६५
१०	१२	०.७७१
११	४२	२.०६०
१२	४३	१.७९०
१३	४४	१.९९०
१४	४५	१.०२०
१५	४६	०.९८०
१६	४७	१.२००
१७	४८	६.९२४

एकूण .. १७ १९.२६८

गाव लिंब

वितरिका क्र. ५१-अ/ओएल-१/सा. क्र. १६० मी.

१	३२८	३.७१६
२	३२९	०.६२०
३	३३०	०.०२०
४	३३१	०.५७०
५	३३२	०.२८०
६	३३३	०.३७०
७	३३४	०.३७०
८	३३५	२.६५०
९	३३६	०.१६६
१०	३३७	१.५०६
११	३३८	०.४२०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	

गाव लिंब--चालू

वितरिका क्र. ५१-अ/ओएल-१/सा. क्र. १६० मी.--चालू

१२	३३९	०.०७०
१३	३४०	०.४५०
१४	३४१	१.०४०
एकूण ..	१४	१२.२४८

वितरिका क्र. ५१-अ/ओआर-१/सा. क्र. १६० मी.

१	२४८ अ	२.१२८
२	२४८ ब	१.५०५
३	२४९	०.०३०
४	२५०	१.८९०
५	२५१	०.९४५
६	२५२	०.६३७
७	२५३	१.५४०
८	२५४	०.५९०
९	२५५	०.९१०
१०	२५६	२.७१२
११	२६४/१	०.५२८
१२	२६४/२	०.२७२
१३	२६४/३	०.१६०
१४	२६४/४	०.१६०
१५	२६५	२.५९०
१६	२६६	१.२९०
१७	२६७	०.४७८
१८	२६८	०.०३४
१९	२७१	१.०८०
२०	२७०	१.६६५

एकूण .. २० २१.१४४

वितरिका क्र. ५१-अ/ओएल-२/सा. क्र. २४० मी.

१	२६७	०.५६०
२	२६८	०.५६०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव लिंब--चालू

वितरिका क्र. ५१-अ/ओएल-२/सा. क्र. २४० मी.--चालू

३	३२८	३.३४४
४	३४१	१.०४०
५	३४२	१.०३०
६	३४३	०.९४०
७	३४४	१.२८०
८	३४९	०.७३०
९	३५०	०.४००
१०	३५१	०.६३०
११	३५२	०.४६०
१२	३५३	१.५२०
१३	३५४/१	०.१३०
१४	३५४/२	०.१२०
१५	३५५	०.६२०
१६	३५६	०.०४०
१७	३५७	१.४९०
१८	३५८	०.१४०
१९	३५९	०.०७०
२०	३६०	०.१३०
२१	३६१	०.१००
२२	३६२	०.२२०
२३	३६३	०.१७०
२४	३६४	०.०६०
२५	३६५	०.२००
२६	३६६	०.१९०
२७	३६७	१.०३०
२८	३६८	०.०७०

एकूण ..

२८

१७.२७४

वितरिका क्र. ५१-अ/ओएल-३/सा. क्र. ३८० मी.

१	१९ अ	०.२५२
२	१९ ब	०.२२४
३	१९ क	२.६७४

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव लिंब--चालू

वितरिका क्र. ५१-अ/ओएल-३/सा. क्र. ३८० मी.--चालू

४	२६४/१	०.६६०
५	२६४/२	०.३४०
६	२६४/३	०.२००
७	२६४/४	०.२००
८	३४५	०.४६०
९	३४६/१	०.४८०
१०	३४६/२	०.१३०
११	३४६/३	०.१२०
१२	३४६/४	०.१९०
१३	३४७	२.०९०
१४	३४८	०.३२०
१५	३६८	०.०४९
१६	३६९	०.५३०
१७	३७०	०.७६०
१८	३७१	०.०७०
१९	३७२	०.५८०
२०	३७३ अ	०.४६०
२१	३७३ ब	०.१३०
२२	३७४	०.८५०
२३	३७५	०.९५०
२४	३७६	०.५००
२५	३७७	०.५४०
२६	३७८	२.३००
२७	३७९	०.०३०
२८	३८०	०.७२०
२९	३८१	०.२८९
३०	३८२	०.०१६
३१	३८३	०.३३६
३२	३८६	०.२००
३३	३८७	०.२७५
३४	३८८/१	०.१४२
३५	३८८/२	०.१५७

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव लिंब--चालू

वितरिका क्र. ५१-अ/ओएल-३/सा. क्र. ३८० मी.--चालू

३६	३९२ अ	०.८४०
३७	३९३	०.३३०
३८	३९४	०.७२०
३९	३९५	०.०९०
४०	३९६	०.२३०
४१	३९७	०.४९०
४२	३९८	०.११०
४३	३९९	०.१२०
४४	४००	०.१३०
४५	४०१	०.२६०
४६	४०२	०.५५०
४७	४०३	०.५०४
एकूण ..		४७ २२.५९८

वितरिका क्र. ५१-अ/ओआर-२/सा. क्र. ६०० मी.

१	१२	२.३९२
२	१८	०.३४८
३	१९ अ	०.३६०
४	१९ ब	०.३२०
५	१९ क	३.८२०
६	२५६	३.३९०
७	२५७	१.२७०
८	२५८	१.४२०
९	२५९ अ	०.३१०
१०	२५९ ब	०.३००
११	२६०	१.२१०
१२	२६१	१.३६०
१३	२६२	१.५७७
१४	२६३	१.५२०
१५	३७८	२.३००
१६	३८२	०.३१३
१७	३८३	०.०८४

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव लिंब--चालू

वितरिका क्र. ५१-अ/ओआर-२/सा. क्र. ६०० मी.--चालू

१८	३८४	०.४१०
१९	३८५	०.२७०
एकूण ..		१९ २२.९७४

वितरिका क्र. ५१-अ/ओएल-४/सा. क्र. ८८० मी.

१	९	०.७५०
२	११ अ/१	०.५५०
३	११ अ/२	०.५५०
४	३८५	०.२७०
५	३८७	०.५५०
६	३८८/१	०.१९०
७	३८८/२	०.२१०
८	३८९	०.३५०
९	३९०	०.३७०
१०	३९१	१.६८०
११	४०३	०.७२०
१२	४०४	०.२४०
१३	४०२	०.५५०
१४	३९४	०.४३२
१५	४०५	०.१९०
१६	४०६	०.३३०
१७	४०७	०.१४०
१८	४०८	०.६१०
१९	४०९	०.१६०
२०	४१०	०.२६०
२१	४११	०.०९०
२२	४१२	०.०९०
२३	४१३	०.२३०
२४	४१४	०.१९०
२५	४१५	०.३२०
२६	४१६	०.४००
२७	४१७	०.०६०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव लिंब--चालू

वितरिका क्र. ५१-अ/ओएल-४/सा. क्र. ८८० मी.--चालू

२८	४१८	०.०९०
२९	४१९	०.१२०
३०	४२०	०.१२०
३१	४२१	०.१००
३२	४२२/१	०.०५०
३३	४२२/२	०.११०
३४	४२२/३	०.०९०
३५	४२२/४	०.०९०
३६	४२३/१	०.११०
३७	४२३/२	०.०७०
३८	४२४	०.२००
३९	४२५	०.११०
४०	४२६	०.१००
४१	४२७	०.०८०
४२	४२८	०.३५०
४३	४२९	०.१४०
४४	४३०	०.५८०
४५	४३१	०.१५०
४६	४३२	०.६३०
४७	४३३	०.०४०
४८	४३४	०.२६०
४९	४३५	०.२८०
५०	४३६	०.३९०
५१	४३७	०.१७०
५२	४३८	०.११०
५३	४३९	०.०४०
५४	४४०	०.०६०
५५	४४१	०.१८०
५६	४४२	०.२६०
५७	४४३	०.३००
५८	४४४	०.६७०
५९	४४५	०.१००

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव लिंब--चालू

वितरिका क्र. ५१-अ/ओएल-४/सा. क्र. ८८० मी.--चालू

६०	४४६	०.१२०
६१	४४७	०.१२०
६२	४४८	०.४२०
६३	४५०	०.४६०
६४	४५१	०.२५०
६५	४५२	०.३५०
६६	४५३	०.८३०
६७	४५४	०.५५०
६८	४५५	०.५००

एकूण .. ६८ २०.२३२

वितरिका क्र. ५१-अ/ओआर-३/सा. क्र. १०६० मी.

१	११ अ/१	०.३८५
२	११ अ/२	०.३८५
३	१२	२.०९३
४	१३	०.३३६
५	१४	०.३७६
६	१५	०.७८३
७	१६	०.४८०
८	१७	०.४९०
९	१८	०.४६४
१०	१९ अ	०.१८०
११	१९ ब	०.१६०
१२	१९ क	१.९१०
१३	२०	०.९३०
१४	२१	०.०५०
१५	२२	०.९२०
१६	२३	०.८१०
१७	२४	०.६९०
१८	२५	०.६५५
१९	२६	०.२४९
२०	२७ अ	०.३३०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव लिंब--चालू

वितरिका क्र. ५१-अ/ओआर-३/सा. क्र. १०६० मी.--चालू

२१	२७ ब	०.१५५
२२	२८	१.१४०
२३	२६२	०.४१५
२४	२६३	०.४००
एकूण ..	२४	१४.७८६

वितरिका क्र. ५१-अ/ओएल-५/सा. क्र. १२२० मी.

१	१	२.५४०
२	७	०.५४०
३	८	१.३२०
४	१०	०.७१०
५	४५६	०.२८०
६	४५७	०.११०
७	४५८	०.११०
८	४५९	०.२००
९	४६०	०.४१०
१०	४६१	०.९८०
११	४६२	१.०६०
१२	४६३	०.०५०
१३	४६४	०.२००
१४	४६५	०.२३०
१५	४६६	०.०२०
१६	४६७	०.३५०
१७	४६८	०.१७०
१८	४६९	०.१६०
१९	४७०	०.४५०
२०	४७१	०.४१०
२१	४७२	०.४२०
एकूण ..	२१	१०.७२०

वितरिका क्र. ५१-अ/ओएल-६/सा. क्र. १३६० मी.

१	१	२.५४०
२	२	१.२७०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव लिंब--चालू

वितरिका क्र. ५१-अ/ओएल-६/सा. क्र. १३६० मी.--चालू

३	३ अ	०.०७०
४	३ ब	०.२००
५	३ क	०.०८०
६	४	०.२४०
७	५	०.५८०
८	६	०.६२०
९	१३	०.४८०
१०	१४	०.४७०
११	१५	०.८७०
१२	४७३	०.६२०
१३	४७४	०.५७०
१४	४७५	०.१३०
१५	४७६	०.०८०
१६	४७७	०.२१०
१७	४७८	०.१८०
१८	४७९	०.१००
१९	४८०	०.१८०
२०	४८१	०.११०
२१	४८२	०.२००
२२	४८३	०.३३०
२३	४८४	०.२६०
२४	४८५	०.०१०
२५	४८६	०.३००
२६	४८७	०.२८०
२७	४८८	०.०२०
२८	४८९	०.८८०
२९	४९०	०.१७०
३०	४९१	०.९५०
३१	४९२	०.४७०
३२	४९३	०.८५०
३३	४९४	०.११०
३४	४९५	०.२८०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव लिंब--चालू

वितरिका क्र. ५१-अ/ओएल-६/सा. क्र. १३६० मी.--चालू

३५	४९८	१.४३०
३६	४९९	०.३४०
३७	५००	०.३३०
एकूण ..	३७	१६.८१०

वितरिका क्र. ५१-अ/ओएल-७/सा. क्र. १६६० मी.

१	३०	०.६००
२	३१	०.०२०
३	३२	०.३२०
४	३३	०.५७०
५	३४	०.२००
६	३५	०.५००
७	३६	०.६३०
८	३७	०.८४०
९	३८	०.९००
१०	४२	०.१८०
११	४३	०.५४०
१२	४४	१.७१०
१३	४५	०.३६०
१४	४६	१.०६०
१५	४७	०.४१०
१६	४८	०.६२०
१७	४९	०.९८०
१८	५०	०.८६०
१९	५१	१.२२७
२०	५२	१.९६१
२१	५३	०.०८५
२२	५४	०.५८०
२३	७२	०.८९०
एकूण ..	२३	१६.२८६

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव लिंब--चालू

वितरिका क्र. ५१-अ/ओआर-४/सा. क्र. १७६० मी.

१	२९	०.६४०
२	३०	०.३६०
३	३२	०.१९२
४	३३	०.३४२
५	३४	०.१००
६	३५	०.२५०
७	३६	०.३१५
८	३७	०.४२०
९	३९	१.७४०
१०	४०	०.०१६
एकूण ..	१०	४.७३९

वितरिका क्र. ५१-अ/टीओएल/सा. क्र. १९४० मी.

१	४१	०.२५५
२	५२	१.९६१
३	५३	०.७६५
४	५४	०.५५१
५	५५	०.२४८
६	५६	०.३६८
७	५७	०.२६४
८	५८	०.९२७
९	५९	१.३६८
१०	६१ अ	०.४८०
११	६१ ब	०.४५७
१२	६२	०.८५८
१३	६३	०.०१६
१४	६४ अ	०.२५६
१५	६४ ब	०.१२८
१६	६५	०.२३४
१७	६६	०.४१६
१८	६७	०.६५०
१९	६९	०.४०८

अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	क्षेत्र
गट नंबर	क्षेत्र	
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर
गाव लिंब--चालू		
वितरिका क्र. ५१-अ/टीओएल/सा. क्र. १९४० मी.--चालू		
२०	७०	०.४३२
२१	७१	०.३६०
२२	७२	०.७१२
२३	७३	०.८००
२४	७४	१.२३०
२५	७५	०.०३०
२६	७६	०.२१०
२७	७८	०.३१०
२८	८४	१.१२०
२९	८६ अ	०.७३०
३०	८६ ब	०.१८०
३१	७७	०.१३३
३२	८१	०.२३२
३३	८२ अ	०.७७०
३४	८२ ब	०.४८०
३५	८३ अ	०.६६०
३६	८३ ब	०.२७०
३७	१०२	१.३९०
एकूण ..	३७	२०.६५९

गाव निहाय क्षेत्र--चालू			
कालवा	विमोचक	गट	क्षेत्र
१	२	३	४
गाव लिंब--चालू			
एसएम २	ओआर २	६	१६.३२७
वितरिका क्र ५१ अ	ओएल १	१४	१२.२४८
वितरिका क्र ५१ अ	ओआर २	२०	२१.१४४
वितरिका क्र ५१ अ	ओएल २	२८	१७.२७४
वितरिका क्र ५१ अ	ओएल ३	४७	२२.५९८
वितरिका क्र ५१ अ	ओआर २	१९	२२.९७४
वितरिका क्र ५१ अ	ओएल ४	६८	२०.२३२
वितरिका क्र ५१ अ	ओआर ३	२४	१४.७८६
वितरिका क्र ५१ अ	ओएल ५	२१	१०.७२
वितरिका क्र ५१ अ	ओएल ६	३७	१६.८१
वितरिका क्र ५१ अ	ओएल ७	२३	१६.२८६
वितरिका क्र ५१ अ	ओआर ४	१०	४.७३९
वितरिका क्र ५१ अ	टीओएल	३७	२०.६५९
एकूण		४७७	३९५.११
गाव आळते			
वितरिका क्र ५१	ओआर १	४०	२३.९०५
वितरिका क्र ५१	ओआर २	१५	२०.२८२
वितरिका क्र ५१	ओएल ३	९	१९.२६९
एसएम २	ओएल २	३	२१.२६५
एसएम ३	ओएल ३	५	४.८११
एसएम ४	ओआर १	१७	१६.६७७
एसएम ५	टीओएल	१७	१९.२६८
एकूण		१०६	१२५.४७७
एकुणांत		५८३	५२०.५८७

गाव निहाय क्षेत्र			
कालवा	विमोचक	गट	क्षेत्र
१	२	३	४
गाव लिंब			
वितरिका क्र. ५१	विमोचक ७४	१९	२२.४१९
वितरिका क्र. ५१	विमोचक ७५	१४	२६.४६४
वितरिका क्र. ५१	विमोचक ७६	१५	२५.३१२
वितरिका क्र. ५१	विमोचक ७७	१३	२१.७०४
एसएम १	विमोचक ७८	१०	१८.८५२
एसएम १	ओआर-१	२२	२०.०५
एसएम १	ओएल १	१२	२०.१८
एसएम १	ओएल २	१८	२३.३३२

प्रकाश रायगोंडा पाटील,
कार्यकारी अभियंता,
ताकारी पंपगृह विभाग क्रमांक १,
देवराष्ट्रे.
देवराष्ट्रे, २२ फेब्रुवारी २०१८.

MMISF ACT, 2005
(See Sections 5.0, 6.0, 7.0 and
Rule 3.00)
(Notification III)

क्रमांक प्रशा-४/पावावि-२/अधि-३ १, कॅम्प (६)/२०१७.—
Whereas, it has been decided to delineate the

Area of Operation of Water User Associations (WUAs) on Volumetric basis and as per Administrative Convenience under Sections 5, 6, 7 and Rule 3 of the MMISF Act, 2005 I, Prakash Raigonda Patil, Executive Engineer, Takari Pump House Division No. 1, Devrashtre hereby delineate areas of Operation of following WUA's and direct that the certified copy of the updated map and list of landholders and/or occupiers of said WUA's shall be displayed on the notice board of the offices of concerned Grampanchayat, Tahsil office, Irrigation Sections Sub-Division and Division and at other prominent public places.

I, Prakash Raigonda Patil, Executive Engineer also hereby declare that no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual or occupier of such land and the system of supply of water through Water Users Association shall be binding on all the holders and occupiers of the lands under Maharashtra Management Irrigation System by Farmers Act-2005.

Any Person affected by this Notification or part thereof, may file an appeal before Superintending Engineer, Takari Pump House Division No. 1, Devrashtre Irrigation Circle within 30 days from the date of Publication of this Notification in the Maharashtra Government Gazette.

Schedule 'A'

Division : Takari Pump House Division No. 1, Devrashtre.

Sub-Division : Takari Lift Irrigation Maintenance sub-division No. 3, Tasgaon.

Name of the Project : Takari Lift Irrigation Scheme.

Area Notified : 520.587 Ha.

No. of Villages : 2-Alte, Limb, taluka Tasgaon, district Sangli.

Description of area notified : Dy. No. 51, 51-A of WUA No. 33 of Takari Main Canal. Area 520.587 Ha. (CCA).

Name and address of WUA (Existing/Proposed)
: Proposed Takari Main Canal WUA No. 33, Limb, taluka Tasgaon, district Sangli.

Details of Area Notified

District Sangli, taluka Tasgaon

Name of Village	Irrigable Area Notified (As per Schedule B)	
	Gat Nos.	Area
		(Ha.)
1	2	3
Alte	106	125.477
Limb	477	395.11
Total	583	520.587

Schedule-3

Division : Takari Pump House Division No. 1, Devrashtre.

Sub-Division : Takari Lift Irrigation Maintenance sub-division No. 3, Tasgaon.

Name of the Project : Takari Lift Irrigation Scheme.

Canal : Takari Main Canal

Area Under Notification : Dy. Nos. 51, 51-A of WUA No. 33 of Takari Main Canal

Area : 520.587 Ha. (CCA)

No. of villages : 2-Alte, Limb, taluka Tasgaon, district Sangli.

Delineated Area : Dy. No. 51, 51-A of WUA No. 33 of Takari Main Canal. Area 520.587 Ha. (CCA).

Year of Starting Irrigation : 2017-18

Schedule-B

District Sangli, taluka Tasgaon

Sr. No.	Delineated Area	
	Gat No.	Area
		(CCA) H. A.
1	2	3

Village Limb

Dy. 51/OL-1/160 mtrs.

1	235	1.191
2	236	1.030
3	237	0.950
4	238	1.370
5	239	0.950
6	240	0.770
7	241/A	1.590
8	241/B	1.598
9	242	1.577

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area Area (CCA) H. A.
1	2	3

Village Limb--contd.

Dy. 51/OL-1/160 mtrs.--contd.

10	244	0.267
11	247A	1.123
12	247B	2.287
13	248A	1.216
14	248B	0.860
15	251	0.945
16	252	0.637
17	256	1.017
18	274	0.916
19	275	2.125

Total .. 19 22.421

Dy. 51/OL-2/180 mtrs.

1	189/1	0.340
2	189/2	2.176
3	190	1.140
4	191	0.081
5	192	0.080
6	105/1	0.133
7	105/2	9.390
8	193	0.870
9	194	0.470
10	195	0.790
11	196	1.650
12	197	2.064
13	199	6.142
14	246	1.138

Total .. 14 26.464

Village Alte

Dy. 51/OR-1/1180 mtrs.

1	49/B/1/	2.934
2	52	0.024
3	53	0.060
4	54	0.130
5	55	0.110
6	56	0.050

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area Area (CCA) H. A.
1	2	3

Village Alte--contd.

Dy. 51/OR-1/1180 mtrs.--contd.

7	57	0.085
8	58	0.055
9	59	0.034
10	60	0.025
11	61	0.122
12	62	0.112
13	63	0.140
14	64/1	0.030
15	64/2	0.025
16	65	0.033
17	66	0.020
18	67	0.410
19	69	0.145
20	70	0.015
21	71	0.020
22	72	0.120
23	73	0.290
24	74/1	1.938
25	75	0.426
26	76	0.826
27	77	0.020
28	78	0.512
29	79	0.343
30	80	0.777
31	81	0.812
32	82	1.256
33	83	0.560
34	84	1.816
35	85	1.078
36	89	2.373
37	90/1	3.311
38	91	1.798
39	105/1	0.002
40	105/2	1.068

Total .. 40 23.905

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area Area (CCA) H. A.
1	2	3

Village Alte--contd.**Dy. 51/OR-2/1280 mtrs.**

1	74/1	0.408
2	75	0.426
3	76	0.590
4	79	0.294
5	80	0.666
6	81	0.696
7	82	1.099
8	83	0.420
9	84	1.362
10	85	1.386
11	89	2.034
12	90/1	1.892
13	91	0.846
14	105/1	0.114
15	105/2	8.049
Total ..		15 20.282

Dy. 51/OL-3/1400 mtrs.

1	86/1	0.492
2	87/1	1.172
3	88	0.273
4	89	2.373
5	90/1	2.838
6	94	0.922
7	246	3.036
8	105/1	0.114
9	105/2	8.049
Total ..		9 19.269

Village Limb**Dy. 51/TOR/1730 mtrs.**

1	D	8.214
2	174	0.070
3	177/1	1.100
4	181	2.350
5	182	0.090
6	183	1.930

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area Area (CCA) H. A.
1	2	3

Village Limb--contd.**Dy. 51/TOR/1730 mtrs.--contd.**

7	184	2.510
8	185	0.786
9	187/1-	0.668
10	187/2-	0.096
11	187/3-	0.264
12	187/4	0.148
13	187/5-	0.556
14	187/6	0.812
15	188/1	5.718
Total ..		15 25.312

Dy. 51/TOL/1730 mtrs.

1	100	0.606
2	101	0.275
3	102	1.112
4	103	1.125
5	104	1.615
6	105/1	0.114
7	105/2	8.049
8	176/1	0.788
9	178	1.320
10	179	0.610
11	180	0.890
12	198	3.310
13	199	1.890
Total ..		13 21.704

Dy. 51/SM-1/OR-1/20 mtrs.

1	226/1A	8.775
2	226/1A	1.089
3	226/1A	1.251
4	228	2.470
5	229	0.040
6	230	1.751
7	231	0.725
8	232	0.960

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Area (CCA) H. A.
1	2	3
Village Limb--contd.		
Dy. 51/SM-1/OR-1/20 mtrs.--contd.		
9	233	0.830
10	244	0.961
Total ..	10	18.852
Dy. 51/SM-1/OL-1/100 mtrs.		
1	210	1.330
2	211A	0.610
3	211B	0.510
4	213	0.260
5	214	0.640
6	212	0.980
7	215	0.430
8	216	0.300
9	217	0.060
10	218A	1.660
11	218B	1.660
12	219	0.660
13	220	0.840
14	221	0.880
15	222	2.050
16	223	1.160
17	227	0.010
18	234/1	0.620
19	234/2	0.280
20	234/3	0.570
21	234/4	0.570
22	235	3.970
Total ..	22	20.050
Dy. 51/SM-1/OL-2/460 mtrs.		
1	25	2.620
2	26	0.830
3	27A	0.660
4	27B	0.310
5	28	1.200
6	206	2.230
7	207	4.100

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Area (CCA) H. A.
1	2	3
Village Limb--contd.		
Dy. 51/SM-1/OL-2/460 mtrs.--contd.		
8	208	4.240
9	209	1.260
10	212	0.980
11	224	1.080
12	225	0.670
Total ..	12	20.180
Dy. 51/SM-1/TOL/660 mtrs.		
1	29	1.120
2	58	0.051
3	59	0.076
4	60	1.470
5	61A	0.608
6	61B	0.579
7	62	0.858
8	65	0.039
9	103	0.375
10	104	1.045
11	197	2.064
12	199	7.087
13	200	0.380
14	201	1.250
15	202	1.340
16	203	3.640
17	204	1.340
18	205	0.010
Total ..	18	23.332
Dy. 51/SM-2/OL-1/100 mtrs.		
1	105/1	0.152
2	105/2	10.732
3	230	1.133
4	231	1.232
5	244	0.801
6	246	2.277
Total ..	6	16.327

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area Area (CCA) H. A.
1	2	3
Village Alte		
Dy. 51/SM-2/OL-2/360 mtrs.		
1	37	0.373
2	48	14.372
3	49/B/1/	6.520
Total ..	3	21.265
Dy. 51/SM-2/OL-3/540 mtrs.		
1	37	1.492
2	38	1.363
3	39	0.040
4	40	0.992
5	41	0.924
Total ..	5	4.811
Dy. 51/SM-2/OR-1/540 mtrs.		
1	34	1.860
2	35	2.590
3	36	0.446
4	37	1.105
5	38	1.004
6	39	0.030
7	40	2.232
8	41	2.079
9	231	0.072
10	241A	0.295
11	241B	0.297
12	244	0.066
13	245	1.034
14	246	0.872
15	247A	0.842
16	247B	1.643
17	280	0.210
Total ..	17	16.677
Dy. 51-A/SM-2/TOL/800 mtrs.		
1	1/A	0.056
2	1/B	0.018
3	2	0.180

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area Area (CCA) H. A.
1	2	3
Village Alte--contd.		
Dy. 51-A/SM-2/TOL/800 mtrs.--contd.		
4	3	0.342
5	4	0.380
6	5	0.020
7	6/A	0.704
8	6/B	0.368
9	11	0.465
10	12	0.771
11	42	2.060
12	43	1.790
13	44	1.990
14	45	1.020
15	46	0.980
16	47	1.200
17	48	6.924
Total ..	17	19.26
Village Limb		
Dy. 51-A/OL-1/160 mtrs.		
1	328	3.716
2	329	0.620
3	330	0.020
4	331	0.570
5	332	0.280
6	333	0.370
7	334	0.370
8	335	2.650
9	336	0.166
10	337	1.506
11	338	0.420
12	339	0.070
13	340	0.450
14	341	1.040
Total ..	14	12.248
Dy. 51-A/OR-1/160 mtrs.		
1	248A	2.128
2	248B	1.505

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area Area (CCA) H. A.
1	2	3

Village Limb--contd.

Dy. 51-A/OR-1/160 mtrs.--contd.

3	249	0.030
4	250	1.890
5	251	0.945
6	252	0.637
7	253	1.540
8	254	0.590
9	255	0.910
10	256	2.712
11	264/1	0.528
12	264/2	0.272
13	264/3	0.160
14	264/4	0.160
15	265	2.590
16	266	1.290
17	267	0.478
18	268	0.034
19	271	1.080
20	270	1.665

Total .. 20 21.144

Dy. 51-A/OL-2/240 mtrs.

1	267	0.560
2	268	0.560
3	328	3.344
4	341	1.040
5	342	1.030
6	343	0.940
7	344	1.280
8	349	0.730
9	350	0.400
10	351	0.630
11	352	0.460
12	353	1.520
13	354/1	0.130
14	354/2	0.120
15	355	0.620
16	356	0.040

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area Area (CCA) H. A.
1	2	3

Village Limb--contd.

Dy. 51-A/OL-2/240 mtrs.--contd.

17	357	1.490
18	358	0.140
19	359	0.070
20	360	0.130
21	361	0.100
22	362	0.220
23	363	0.170
24	364	0.060
25	365	0.200
26	366	0.190
27	367	1.030
28	368	0.070

Total .. 28 17.274

Dy. 51-A/OL-3/380 mtrs.

1	19A	0.252
2	19B	0.224
3	19C	2.674
4	264/1	0.660
5	264/2	0.340
6	264/3	0.200
7	264/4	0.200
8	345	0.460
9	346/1	0.480
10	346/2	0.130
11	346/3	0.120
12	346/4	0.190
13	347	2.090
14	348	0.320
15	368	0.049
16	369	0.530
17	370	0.760
18	371	0.070
19	372	0.580
20	373A	0.460
21	373B	0.130
22	374	0.850

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area Area (CCA) H. A.
1	2	3
Village Limb--contd.		
Dy. 51-A/OL-3/380 mtrs.--contd.		
23	375	0.950
24	376	0.500
25	377	0.540
26	378	2.300
27	379	0.030
28	380	0.720
29	381	0.289
30	382	0.016
31	383	0.336
32	386	0.200
33	387	0.275
34	388/1	0.142
35	388/2	0.157
36	392A	0.840
37	393	0.330
38	394	0.720
39	395	0.090
40	396	0.230
41	397	0.490
42	398	0.110
43	399	0.120
44	400	0.130
45	401	0.260
46	402	0.550
47	403	0.504
Total ..	47	22.598

Dy. 51-A/OR-2/600 mtrs.

1	12	2.392
2	18	0.348
3	19A	0.360
4	19B	0.320
5	19C	3.820
6	256	3.390
7	257	1.270
8	258	1.420
9	259A	0.310

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area Area (CCA) H. A.
1	2	3
Village Limb--contd.		
Dy. 51-A/OR-2/600 mtrs.--contd.		
10	259B	0.300
11	260	1.210
12	261	1.360
13	262	1.577
14	263	1.520
15	378	2.300
16	382	0.313
17	383	0.084
18	384	0.410
19	385	0.270
Total ..	19	22.974

Dy. 51-A/OL-4/880 mtrs.

1	9	0.750
2	11A/1	0.550
3	11A/2	0.550
4	385	0.270
5	387	0.550
6	388/1	0.190
7	388/2	0.210
8	389	0.350
9	390	0.370
10	391	1.680
11	403	0.720
12	404	0.240
13	402	0.550
14	394	0.432
15	405	0.190
16	406	0.330
17	407	0.140
18	408	0.610
19	409	0.160
20	410	0.260
21	411	0.090
22	412	0.090
23	413	0.230
24	414	0.190

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area
1	2	3
		(CCA)
		H. A.

Village Limb--contd.

Dy. 51-A/OL-4/880 mtrs.--contd.

25	415	0.320
26	416	0.400
27	417	0.060
28	418	0.090
29	419	0.120
30	420	0.120
31	421	0.100
32	422/1	0.050
33	422/2	0.110
34	422/3	0.090
35	422/4	0.090
36	423/1	0.110
37	423/2	0.070
38	424	0.200
39	425	0.110
40	426	0.100
41	427	0.080
42	428	0.350
43	429	0.140
44	430	0.580
45	431	0.150
46	432	0.630
47	433	0.040
48	434	0.260
49	435	0.280
50	436	0.390
51	437	0.170
52	438	0.110
53	439	0.040
54	440	0.060
55	441	0.180
56	442	0.260
57	443	0.300
58	444	0.670
59	445	0.100
60	446	0.120
61	447	0.120

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area
1	2	3
		(CCA)
		H. A.

Village Limb--contd.

Dy. 51-A/OL-4/880 mtrs.--contd.

62	448	0.420
63	450	0.460
64	451	0.250
65	452	0.350
66	453	0.830
67	454	0.550
68	455	0.500
Total ..		68 20.232

Dy. 51-A/OR-3/1060 mtrs.

1	11A/1	0.385
2	11A/2	0.385
3	12	2.093
4	13	0.336
5	14	0.376
6	15	0.783
7	16	0.480
8	17	0.490
9	18	0.464
10	19A	0.180
11	19B	0.160
12	19C	1.910
13	20	0.930
14	21	0.050
15	22	0.920
16	23	0.810
17	24	0.690
18	25	0.655
19	26	0.249
20	27A	0.330
21	27B	0.155
22	28	1.140
23	262	0.415
24	263	0.400
Total ..		24 14.786

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area
1	2	3
		(CCA)
		H. A.

Village Limb--contd.**Dy. 51-A/OL-5/1220 mtrs.**

1	1	2.540
2	7	0.540
3	8	1.320
4	10	0.710
5	456	0.280
6	457	0.110
7	458	0.110
8	459	0.200
9	460	0.410
10	461	0.980
11	462	1.060
12	463	0.050
13	464	0.200
14	465	0.230
15	466	0.020
16	467	0.350
17	468	0.170
18	469	0.160
19	470	0.450
20	471	0.410
21	472	0.420

Total ..	21	10.720
-----------------	-----------	---------------

Dy. 51-A/OL-6/1360 mtrs.

1	1	2.540
2	2	1.270
3	3A	0.070
4	3B	0.200
5	3C	0.080
6	4	0.240
7	5	0.580
8	6	0.620
9	13	0.480
10	14	0.470
11	15	0.870
12	473	0.620
13	474	0.570

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area
1	2	3
		(CCA)
		H. A.

Village Limb--contd.**Dy. 51-A/OL-6/1360 mtrs.--contd.**

14	475	0.130
15	476	0.080
16	477	0.210
17	478	0.180
18	479	0.100
19	480	0.180
20	481	0.110
21	482	0.200
22	483	0.330
23	484	0.260
24	485	0.010
25	486	0.300
26	487	0.280
27	488	0.020
28	489	0.880
29	490	0.170
30	491	0.950
31	492	0.470
32	493	0.850
33	494	0.110
34	495	0.280
35	498	1.430
36	499	0.340
37	500	0.330

Total ..	37	16.810
-----------------	-----------	---------------

Dy. 51-A/OL-7/1660 mtrs.

1	30	0.600
2	31	0.020
3	32	0.320
4	33	0.570
5	34	0.200
6	35	0.500
7	36	0.630
8	37	0.840
9	38	0.900
10	42	0.180

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		(CCA)
		H. A.

Village Limb--contd.

Dy. 51-A/OL-7/1660 mtrs.--contd.

11	43	0.540
12	44	1.710
13	45	0.360
14	46	1.060
15	47	0.410
16	48	0.620
17	49	0.980
18	50	0.860
19	51	1.227
20	52	1.961
21	53	0.085
22	54	0.580
23	72	0.890

Total .. 23 16.286

Dy. 51-A/OR-4/1760 mtrs.

1	29	0.640
2	30	0.360
3	32	0.192
4	33	0.342
5	34	0.100
6	35	0.250
7	36	0.315
8	37	0.420
9	39	1.740
10	40	0.016

Total .. 10 4.739

Dy. 51-A/TOL/1940 mtrs.

1	41	0.255
2	52	1.961
3	53	0.765
4	54	0.551
5	55	0.248
6	56	0.368
7	57	0.264
8	58	0.927

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		(CCA)
		H. A.

Village Limb--contd.

Dy. 51-A/TOL/1940 mtrs.--contd.

9	59	1.368
10	61A	0.480
11	61B	0.457
12	62	0.858
13	63	0.016
14	64A	0.256
15	64B	0.128
16	65	0.234
17	66	0.416
18	67	0.650
19	69	0.408
20	70	0.432
21	71	0.360
22	72	0.712
23	73	0.800
24	74	1.230
25	75	0.030
26	76	0.210
27	78	0.310
28	84	1.120
29	86A	0.730
30	86B	0.180
31	77	0.133
32	81	0.232
33	82A	0.770
34	82B	0.480
35	83A	0.660
36	83B	0.270
37	102	1.390

Total .. 37 20.659

Villagewise Abstract

Canal	Outlet	Gat No.	Area
1	2	3	4
			(CCA)

Village Limb

DY NO-51	OL-1	19	22.419
DY NO-51	OL-2	14	26.464

Village-wise Abstract—contd.

Canal	Outlet	Gat No.	Area
1	2	3	4
			(CCA)
Village Limb—contd.			
DY NO-51	TOR	15	25.312
DY NO-51	TOL	13	21.704
SM-1	OR-1	10	18.852
SM-1	OL-1	22	20.05
SM-1	OL-2	12	20.18
SM-1	TOL	18	23.332
SM-2	OL-1	6	16.327
DY NO-51A	OL-1	14	12.248
DY NO-51A	OR-1	20	21.144
DY NO-51A	OL-2	28	17.274
DY NO-51A	OL-3	47	22.598
DY NO-51A	OR-2	19	22.974
DY NO-51A	OL-4	68	20.232
DY NO-51A	OR-3	24	14.786
DY NO-51A	OL-5	21	10.72
DY NO-51A	OL-6	37	16.81
DY NO-51A	OL-7	23	16.286
DY NO-51A	OR-4	10	4.739
DY NO-51A	TOL	37	20.659
Total		477	395.11
Village Alte			
DY NO- 51	OR-1	40	23.905
DY NO- 51	OR-2	15	20.282
DY NO- 51	OL-3	9	19.269
SM-2	OL-2	3	21.265
SM-3	OL-3	5	4.811
SM-4	OR-1	17	16.677
SM-5	TOL	17	19.268
Total		106	125.477
Grand Total		583	520.587

PRAKASH RAIGONDA PATIL,
Executive Engineer,
Takari Pump House Division No. 1,
Devrashtre.

Devrashtre, 22nd February 2018.

अधिसूचना - ३

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायदा, २००५
(पाहा कायद्याचे कलम क्रमांक ५.०, ६.०, ७.०)
(पाहा नियम ३.०)

क्रमांक प्रशा-४/पावावि-२/अधि-३ १ कॅम्प (७)/२०१७.— ज्याअर्थी, महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायदा, २००५ चे कलम ५.०, ६.०, ७.० व नियम क्रमांक ३.० नुसार असा निर्णय झाला आहे की, पाणीवापर संस्थांचे जलशास्त्रीय व प्रशासकीय सोईच्या दृष्टीने कार्यक्षेत्र निश्चित करण्यासाठी मी, इंजिनिअर प्रकाश रायगोंडा पाटील, कार्यकारी अभियंता, ताकारी पंपगृह विभाग क्रमांक १, देवराष्ट्रे खालीलप्रमाणे पाणीवापर संस्थांच्या अद्ययावत नकाशांच्या प्रमाणित प्रती, जमीनधारक आणि/किंवा कब्जेदार यांच्या नावाच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालय, तहसीलदार कार्यालय, सिंचन शाखा उपविभागीय व विभागीय कार्यालय आणि इतर महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी सूचना फलकावर माहितीसाठी प्रसिद्धी करित आहे.

मी, इंजिनिअर प्रकाश रायगोंडा पाटील, कार्यकारी अभियंता, असेही जाहीर करतो की, यापुढे समुचित प्राधिकरणातर्फे कोणाही वैयक्तिक जमीनधारकाला किंवा कब्जेदार यांचे जमिनीस पाणी पुरविले जाणार नाही आणि सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम-२००५ याखाली येणाऱ्या जमिनीच्या सर्व धारकांवर व भोगवटाधारकांवर पाणीवापर संस्थेमार्फत पाणीपुरवठा घेणे बंधनकारक असेल.

या प्रकटनांमुळे बाधित झालेल्या कोणत्याही व्यक्तीस हे प्रकटन महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसांच्या आत अधीक्षक अभियंता, कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्प मंडळ, सांगली यांचेकडे अपील दाखल करता येईल.

अनुसूची-अ

विभाग : ताकारी पंपगृह विभाग क्रमांक १, देवराष्ट्रे

उपविभाग : ताकारी उपसा सिंचन व व्यवस्थापन उपविभाग
क्रमांक ३, तासगाव.

प्रकल्पाचे नाव : ताकारी उपसा सिंचन योजना

अधिसूचित केलेले क्षेत्र : २३४.९३ हे.

अधिसूचित क्षेत्राचा तपशील : ताकारी मुख्य कालवा, वितरिका क्रमांक ५२, ५२-अ, ५२-ब, ५२-क वरील लाभ क्षेत्रावरील पाणीवापर संस्था क्रमांक ३४.

गावांची संख्या : ३-मंगरूळ, बामणी, तालुका खानापूर, हातनोली, तालुका तासगाव, जिल्हा सांगली.

पाणीवापर संस्थेचे नाव व पत्ता (कार्यान्वित/प्रस्तावित) :
पाणीवापर संस्था क्रमांक ३४, मंगरूळ, तालुका खानापूर,
जिल्हा सांगली.

अधिसूचित क्षेत्राचा तपशील

अनुसूची-ब-चालू

गाव	जिल्हा सांगली	अधिसूचित केलेले क्षेत्र (अनुसूची 'ब' प्रमाणे) गट संख्या क्षेत्र
१	२	३
		हे. आर
		तालुका खानापूर
मंगरूळ	१३७	५९.९०२
बामणी	१२९	८६.८४६
		तालुका तासगाव
हातनोली	८०	८८.१८२
एकूण	३४६	२३४.९३

अधिसूचना-३

विभाग : ताकारी पंपगृह विभाग क्रमांक १, देवराष्ट्रे

उपविभाग : ताकारी उपसा सिंचन व व्यवस्थापन उपविभाग
क्रमांक ३, तासगाव.

प्रकल्पाचे नाव : ताकारी उपसा सिंचन योजना

अधिसूचित केलेले क्षेत्र : ताकारी मुख्य कालव्यावरील वितरिका
क्रमांक ५२, ५२-अ, ५२-ब, ५२-क वरील लाभ क्षेत्रावरील
पाणीवापर संस्था क्रमांक ३४, सीसीए २३४.९३ हे.

गावांची संख्या : ३-मंगरूळ, बामणी, तालुका खानापूर,
हातनोली, तालुका तासगाव, जिल्हा सांगली.

सिंचन सुरु केल्याचे वर्ष : २०१७-१८

अनुसूची-ब

जिल्हा सांगली

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर क्षेत्र
१	२
	३
	(सीसीए)
	हेक्टर

तालुका खानापूर, गाव मंगरूळ

वितरिका क्र. ५२/ओआर-१/सा. क्र. ३०० मी.

१	३०४	०.१२९
२	३०५	०.१०८
३	३०६	०.३९३

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर क्षेत्र
१	२
	३
	(सीसीए)
	हेक्टर

तालुका खानापूर, गाव मंगरूळ-चालू

वितरिका क्र. ५२/ओआर-१/सा. क्र. ३०० मी.-चालू

४	३०७	०.३१६
५	३०८	०.३६०
६	३११	०.६००
७	३१२	०.२००
८	३१३	०.१६०
९	३१४	०.०३६
१०	३१७	०.०१२
११	३१८	०.१२६
१२	३२०	०.०८७
१३	३२९	०.१४२
१४	३३३	०.१८०
१५	३३४	०.४७०
१६	३३५	०.५००
१७	३३६	०.५१०
१८	३३७	१.३५०
१९	३३८	०.२००
२०	३३९	०.२९०
२१	३४०	०.४५०
२२	३४१	०.४६०
२३	३४२	०.२२०
२४	३४३	०.१७०
२५	३४४	०.१४०
२६	३४५	०.०८०
२७	३४६	०.०९०
२८	३४७	०.२६०
२९	३४८	०.०५०
३०	३४९	०.२४०
३१	३७०	०.१५०
३२	३७१	०.०१५
३३	३७५	०.०३०
३४	३७६	०.०७०
३५	३७७	०.२०२

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

तालुका खानापूर, गाव मंगरूळ--चालू

वितरिका क्र. ५२/ओआर-१/सा. क्र. ३०० मी.--चालू

३६	३७८	०.१७६
३७	३७९	०.१०६
३८	३८०	०.१३०
३९	३८१	०.१२२
४०	३८३	०.०८०
४१	३८४	०.२०८
४२	३८७	०.२२४
४३	३८८	०.१९०
४४	३८९	२.४७०
४५	३९०	०.९१०
४६	३९१	०.०६०
४७	३९२	०.४५०
४८	३९३	०.०९०
४९	३९४	०.११०
५०	३९५/१	०.०७२
५१	३९५/२	०.०६६
५२	३९५/३	०.२९४
५३	३९६	०.३००
५४	३९७	०.३१८
५५	२३९	०.०८०

एकूण .. ५५ १५.२५२

वितरिका क्र. ५२/ओएल-१/सा. क्र. ३०० मी.

१	२९८	१.०९०
२	३००	०.२१३
३	३०१	०.३८५
४	३०२	०.०१८
५	३०३	०.१००
६	३०४	०.१५४
७	३०५	०.२१०
८	३०६	०.६३२

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

तालुका खानापूर, गाव मंगरूळ--चालू

वितरिका क्र. ५२/ओएल-१/सा. क्र. ३०० मी.--चालू

९	३०७	०.६०४
१०	३०८	०.७२४
११	३०९	०.१५२
१२	३१०	०.२०६
१३	३१७	०.०३०
१४	३१८	०.०२८
१५	३१९	०.०७५
१६	३२०	०.२६६
१७	३२१	०.८३३
१८	३२२	२.०४०
१९	३२३	०.३३०
२०	३२४	०.३२०
२१	३२५	०.१४०
२२	३२६	०.१००
२३	३२७	०.१२०
२४	३२८	०.५७०
२५	३२९	०.५४१
२६	३३०	०.०१०
२७	३३१	०.०९०
२८	३३२	०.०७०
२९	३३३	०.००९
३०	३३४	०.०२३
३१	३४७	०.५३०
३२	३४८	०.२७०
३३	३४९	०.४१०
३४	३५०	०.४२०
३५	३५१	०.३७०
३६	३५२	०.११०
३७	३५३	०.१३०
३८	३५४	०.४२०
३९	३५५	०.७९०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	

तालुका खानापूर, गाव मंगरूळ--चालू

वितरिका क्र. ५२/ओएल-१/सा. क्र. ३०० मी.--चालू

४०	३५६	०.६६०
४१	३५७	०.२१०
४२	३५८	०.२००
४३	३५९	०.०२०
४४	३६०	०.२२०
४५	३६१	०.३००
४६	३६२	०.०७०
४७	३६३	०.१५०
४८	३६४	०.६४०
४९	३६५	०.३२०
५०	३६६	०.३००

एकूण .. ५० १६.६२३

वितरिका क्र. ५२/ओएल-२/सा. क्र. ७८० मी.

१	३७१	०.३१०
२	३७२	०.३४०
३	३७३	०.३५०
४	३७४	०.३००
५	३७७	१.०१०
६	३७८	०.८८०
७	३७९	०.५३०
८	३८०	०.५२०
९	३८१	०.४९०
१०	३८२	०.५००
११	३८४	०.१३०
१२	३८५	०.२००
१३	३८६	०.१९०
१४	३८७	०.१४०
१५	३८८	०.०३८
१६	३८९	२.४७०
१७	३९०	०.९१०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	

तालुका खानापूर, गाव मंगरूळ--चालू

वितरिका क्र. ५२/ओएल-२/सा. क्र. ७८० मी.--चालू

१८	३९२	०.६००
१९	३९३	०.१२०
२०	३९४	०.०६६
२१	३९५/१	०.०६६
२२	३९५/२	०.०६०
२३	३९५/३	०.२६९
२४	३९६	०.३००
२५	३९७	०.३१८

एकूण .. २५ ११.१०७

वितरिका क्र. ५२/टीओएल/सा. क्र. ११५० मी.

१	३९८	४.९५०
२	३९९	२.८१०
३	४००	१.२५०
४	४०१	०.५००
५	४०२	६.१००
६	४०३	०.९१०
७	४०४	०.४००

एकूण .. ७ १६.९२०

गाव बामणी

वितरिका क्र. ५२-अ/ओआर-१/सा. क्र. १०० मी.

१	१९३	०.०७५
२	१९५	०.०९०
३	१९६	०.६००
४	१९७	०.१६०
५	१९८	०.१५०
६	१९९	०.१८०
७	२००	०.१३०
८	२२६	२.६६०
९	२५०	०.३९३
१०	२५२	१.१९२

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

तालुका खानापूर, गाव बामणी--चालू

वितरिका क्र. ५२-अ/ओआर-१/सा. क्र. १०० मी.--चालू

११	२५३	०.९४४
१२	२५६	०.३७८
१३	२५७	०.१५०
१४	२५८/१	०.४८०
१५	३०६	०.१२३
१६	३०७	०.५८०
१७	३०८	०.८२९
१८	३०९	०.४३८

एकूण .. १८ ९.५५२

वितरिका क्र. ५२-अ/टीओआर/सा. क्र. २२० मी.

१	१८४	१.०७०
२	१९९	०.०७२
३	२००	०.०५२
४	२०१	०.१००
५	२०२	०.११०
६	२०३	०.२३०
७	२०४	०.१३०
८	२०५	०.११०
९	२०६	०.१००
१०	२०७	०.०५०
११	२०८	०.६१०
१२	२०९	०.३००
१३	२१०	०.८१०
१४	२११	०.७१०
१५	२१२	०.१४०
१६	२१३	०.७१०
१७	२१४	०.८१०
१८	२१५	०.११०
१९	२१६	०.१२०
२०	२१७	०.१३०
२१	२१८	०.७१०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

तालुका खानापूर, गाव बामणी--चालू

वितरिका क्र. ५२-अ/टीओआर/सा. क्र. २२० मी.--चालू

२२	२१९	०.१६०
२३	२२०	०.१७०
२४	२२१	०.७१०
२५	२२२	०.१३०
२६	२२३	०.०४०
२७	२२४	०.८१०
२८	२२५	०.१६०
२९	२२६	२.६१०
३०	२२७	०.५१०
३१	२२८	०.५१०
३२	२२९	०.१६०
३३	२३०/१	०.४७०
३४	२३०/२	०.१७०
३५	२३०/३	०.०५०
३६	२३१	०.१५०
३७	२३२	०.३८०
३८	२३३	०.३२०
३९	२३४	०.२७०
४०	२३५	०.२२०
४१	२३६	०.८१०
४२	२३७/१	०.२६०
४३	२३७/२	०.०६०
४४	२३७/३	०.१३०
४५	२३७/४	०.२००
४६	२३८	०.२१०
४७	२३९/१	०.१३०
४८	२३९/२	०.६१०
४९	२३९/३	०.२३०
५०	२३९/४	०.६१०
५१	२४०	०.२२०
५२	२४१/१	०.१४०
५३	२४१/२	०.०४१

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	

तालुका खानापूर, गाव बामणी--चालू

वितरिका क्र. ५२-अ/टीओआर/सा. क्र. २२० मी.--चालू

५४	२४१/३	०.२९०
५५	२४१/४	०.२००
५६	२४१/५	०.६१०
५७	२४२	०.४००
५८	२४३	०.१००
५९	२४४	०.१००
६०	२४५	०.७१०
६१	२४७	०.३२०
६२	२४८	०.४८०
६३	२४९	०.२००

एकूण .. ६३ २२.२४५

वितरिका क्र. ५२-अ/टीओएल/सा. क्र. २२० मी.

१	१७५	०.५४९
२	१७६	०.७७५
३	१७७	०.८३६
४	१८३	३.७२४
५	१८४	४.२३५

एकूण .. ५ १०.११९

वितरिका क्र. ५२-ब/ओआर-१/सा. क्र. ६० मी.

१	८६/१	०.७९४
२	८६/२	०.५२४
३	८६/३	०.५२०
४	८६/४	०.५२०
५	८६/५	०.४८४
६	८६/६	०.४८४
७	८६/७	०.४८४
८	९२	१.८३०
९	९३	०.१५०
१०	९१	२.२३०
११	९४	०.९००

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	

तालुका खानापूर, गाव बामणी--चालू

वितरिका क्र. ५२-ब/ओआर-१/सा. क्र. ६० मी.--चालू

१२	९५	०.२३०
१३	९६	०.१४०
१४	९७	०.२००
१५	९८	०.१३०
१६	९९	०.१३०
१७	१००	०.२७०
१८	१०१	२.४००
१९	१०२	०.३७०
२०	१०३	०.११०
२१	१०४	०.१२०

२२ १०५ ०.१००

२३ १०६ ०.१४०

२४ १०७/१ ०.८५०

२५ १०७/२ ०.२५०

२६ १०८ ०.६१०

२७ १०९ ०.४७०

२८ ११०/१ ०.३९०

२९ ११०/२ ०.५२०

३० १११ ०.८००

३१ ११२ ०.२१०

३२ ११३ ०.४८०

३३ ११४ १.३११

३४ ११५ ०.३००

३५ ११६ ०.८०७

एकूण .. ३५ २०.२५८

वितरिका क्र. ५२-ब/ओआर-२/सा. क्र. ४८० मी.

१	८७	१.६०२
२	८८	१.८६०
३	८९	१.१६०
४	९०	०.०६०
५	९१	२.२३०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

तालुका खानापूर, गाव बामणी--चालू
वितरिका क्र. ५२-ब/ओआर-२/सा. क्र. ४८० मी.--चालू

६	७०५	३.१८०
७	७०६	१.६००
८	७०७	१२.९४०
एकूण ..	८	२४.६३२

तालुका तासगाव, गाव हातनोली
वितरिका क्र. ५२-ब/ओआर-३/सा. क्र. ५८० मी.

१	७०५	०.४७७
२	७०६	०.०८०
३	७०७	७.३६७
४	७०८	२.२०५
५	७०९	०.४६०
६	७१०	०.४००
७	७१२/अ	२.९६०
८	७१२/ब	१.४४०
९	७२६/१	१.११८
१०	७२६/२	०.००४
एकूण ..	१०	१६.५११

वितरिका क्र. ५२-ब/टीओएल/सा. क्र. ८०० मी.

१	६७७/१	०.५७०
२	६७७/२	०.३६०
३	७०९	०.०६९
४	७१०	०.१२०
५	७११	०.३५०
६	७१२/अ	२.९६०
७	७१२/ब	१.४४०
८	७१८	१.८८१
९	७१९	०.२००
१०	७२०	०.२१०
११	७२१	०.०३०
१२	७२२	०.९६०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

तालुका तासगाव, गाव हातनोली--चालू
वितरिका क्र. ५२-ब/टीओएल/सा. क्र. ८०० मी.--चालू

१३	७२३	०.१५०
१४	७२४	०.१००
१५	७२५	०.१००
१६	७२६/१	३.२६२
१७	७२६/२	०.०१४
१८	७२७/१	२.०९८
१९	७२७/२	०.६९६
२०	७२८/१	१.८५६
२१	७२८/२	०.४०८
२२	७३०/१	१.४३२
२३	७३०/२	०.८१७
२४	७३१	०.९००
२५	७३२	०.३८०
२६	७३३/१	१.४९०
२७	७३३/२	०.०२०
२८	७३४/१	०.३१०
२९	७३४/२	०.२१०
३०	७३५/१	०.५९०
३१	७३५/२	०.७२०

एकूण .. ३१ २४.७०३

वितरिका क्र. ५२-क/ओआर-१/सा. क्र. ६० मी.

१	६७७/१	१.३०१
२	६७७/२	०.८६४
३	६७८/१	२.९२६
४	६७८/२	०.५२०
५	६७९/१	१.४७१
६	६७९/२	०.४८७
७	६८०/१	०.९१२
८	६८०/२	०.०४५
९	६९१/१	०.०५६
१०	६९१/२	०.०१८

अनुसूची-ब--चालू			गाव निहाय क्षेत्र			
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र		कालवा	विमोचक	गट	क्षेत्र
	गट नंबर	क्षेत्र			क्रमांक	
१	२	३	१	२	३	४
		(सीसीए)				
		हेक्टर				
तालुका तासगाव, गाव हातनोली--चालू						
वितरिका क्र. ५२-क/ओआर-१/सा. क्र. ६० मी.--चालू						
११	७०२	१.३७०				
१२	७०३	०.४२०				
१३	७०४	०.३७०				
१४	७०५	३.१८०				
१५	७१२/अ	०.८८८				
१६	७१२/ब	०.४३२				
१७	७१३	०.२७०				
१८	७१४	०.४२०				
१९	७१५/१	५.२०७				
२०	७१५/२	०.१०६				
२१	७१६	१.४८०				
२२	७१७/१	१.८२५				
२३	७१७/२	०.६१३				
एकूण ..		२३	२५.१८१			

वितरिका क्र. ५२-क/टीओएल/सा. क्र. १८० मी.

१	६९१/१	१.८७७
२	६९१/२	०.५०७
३	६९२/१	१.९२५
४	६९२/२	१.०३६
५	६९३	३.८३०
६	६९४/१	६.८२०
७	६९५	२.१२०
८	६९६	०.२५०
९	६९७	०.११०
१०	६९८	०.१४०
११	६९९	०.२००
१२	७००	०.५२०
१३	७०१	०.०४०
१४	७०२	०.५४८
१५	७१५/१	१.८२७
१६	७१५/२	०.०३७
<hr/>		
एकूण ..	१६	२१.७८७

गाव मंगरूळ			
वितरिका क्र. ५२	ओआर १	५५	१५.२५२
वितरिका क्र. ५२	ओएल १	५०	१६.६२३
वितरिका क्र. ५२	ओएल २	२५	११.१०७
वितरिका क्र. ५२	टीओएल	७	१६.९२
एकूण		१३७	५९.९०२
गाव बामणी			
वितरिका क्र. ५२ अ	ओआर १	१८	९.५५२
वितरिका क्र. ५२ अ	टीओआर	६३	२२.२४५
वितरिका क्र. ५२ अ	टीओएल	५	१०.११९
वितरिका क्र. ५२ ब	ओआर १	३५	२०.२९८
वितरिका क्र. ५२ ब	ओआर २	८	२४.६३२
एकूण		१२९	८६.८४६
गाव हातनोली			
वितरिका क्र. ५२ ब	ओआर ३	१०	१६.५११
वितरिका क्र. ५२ ब	टीओएल	३१	२४.७०३
वितरिका क्र. ५२ क	ओआर १	२३	२५.१८१
वितरिका क्र. ५२ क	टीओएल	१६	२१.७८७
एकूण		८०	८८.१८२
एकूणांत		३४६	२३४.९३

प्रकाश रायगोंडा पाटील,

कार्यकारी अभियंता,

ताकारी पंपगृह विभाग क्रमांक १,

देवराष्ट्रे.

देवराष्ट्रे, २२ फेब्रुवारी २०१८.

MMISF ACT, 2005
(See Sections 5.0, 6.0, 7.0 and
Rule 3.00)
(Notification III)

क्रमांक प्रशा-४/पावावि-२/अधि-३, १ कॅम्प (७)/२०१७.—
Whereas, it has been decided to delineate the Area of Operation of Water User Associations (WUAs) on Volumetric basis and as per Administrative Convenience under Sections 5, 6, 7 and Rule 3 of the MMISF Act, 2005 I, Prakash Raigonda Patil, Executive Engineer,

Takari Pump House Division No. 1, Devrashtre hereby delineate areas of Operation of following WUA's and direct that the certified copy of the updated map and list of landholders and/or occupiers of said WUA's shall be displayed on the notice board of the offices of concerned Grampanchayat, Tahsil office, Irrigation Sections Sub-Division and Division and at other prominent public places.

I, Prakash Raigonda Patil, Executive Engineer also hereby declare that no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual or occupier of such land and the system of supply of water through Water Users Association shall be binding on all the holders and occupiers of the lands under Maharashtra Management Irrigation System by Farmers Act-2005.

Any Person affected by this Notification or part thereof, may file an appeal before Superintending Engineer, Takari Pump House Division No. 1, Devrashtre Irrigation Circle within 30 days from the date of Publication of this Notification in the Maharashtra Government Gazette.

Schedule 'A'

Division : Takari Pump House Division No. 1, Devrashtre.

Sub-Division : Takari Lift Irrigation Maintenance sub-division No. 3, Tasgaon.

Name of the Project : Takari Lift Irrigation Scheme.

Area Notified : 234.93 Ha.

No. of villages : 3-Mangrul, Bamni, taluka Khanapur, Hatnoli, taluka Tasgaon, district Sangli.

Description of area notified : Dy. No. 52, 52-A, 52-B 52-C of WUA No. 34 of Takari Main Canal. Area 234.93 Ha. (CCA).

Name and address of WUA (Existing/Proposed) : Proposed Takari Main Canal WUA No. 34, Mangrul, taluka Khanapur, district Sangli.

Details of Area Notified

District Sangli

Name of Village	Irrigable Area Notified (As per Schedule B)	
	Gat Nos.	Area
1	2	3 (Ha.)

Taluka Khanapur

Mangrul	137	59.902
Bamni	129	86.846

Details of Area Notified--contd.

Name of Village	Irrigable Area Notified (As per Schedule B)	
	Gat Nos.	Area
1	2	3 (Ha.)

Taluka Tasgaon

Hatnoli	80	88.182
Total	346	234.93

Schedule-3

Division : Takari Pump House Division No. 1, Devrashtre.

Sub-Division : Takari Lift Irrigation Maintenance sub-division No. 3, Tasgaon.

Name of the Project : Takari Lift Irrigation Scheme.

Canal : Takari Main Canal

Area Under Notification : Dy. Nos. 52, 52-A, 52-B, 52-C of WUA No. 34 of Takari Main Canal

Area : 234.93 Ha. (CCA)

No. of villages : 3-Mangrul, Bamani, taluka Khanapur, Hatnoli, taluka Tasgaon, district Sangli.

Delineated Area : Dy. Nos. 52, 52-A, 52-B, 52-C of WUA No. 34 of Takari Main Canal. Area 234.93 Ha. (CCA).

Year of Starting Irrigation : 2017-18

Schedule-B

District Sangli

Sr. No.	Delineated Area	
	Gat No.	Area
1	2	3 (CCA) H. A.

Taluka Khanapur, Village Mangrul

Dy. 52/OR-1/300 mtrs.

1	304	0.129
2	305	0.108
3	306	0.393
4	307	0.316
5	308	0.360
6	311	0.600
7	312	0.200
8	313	0.160

Schedule-B—contd.

Sr. No.	Gat No.	Area (CCA) H. A.
1	2	3
Taluka Khanapur, Village Mangrul—contd.		
Dy. 52/OR-1/300 mtrs.—contd.		
9	314	0.036
10	317	0.012
11	318	0.126
12	320	0.087
13	329	0.142
14	333	0.180
15	334	0.470
16	335	0.500
17	336	0.510
18	337	1.350
19	338	0.200
20	339	0.290
21	340	0.450
22	341	0.460
23	342	0.220
24	343	0.170
25	344	0.140
26	345	0.080
27	346	0.090
28	367	0.260
29	368	0.050
30	369	0.240
31	370	0.150
32	371	0.015
33	375	0.030
34	376	0.070
35	377	0.202
36	378	0.176
37	379	0.106
38	380	0.130
39	381	0.122
40	383	0.080
41	384	0.208
42	387	0.224
43	388	0.190
44	389	2.470
45	390	0.910

Schedule-B—contd.

Sr. No.	Gat No.	Area (CCA) H. A.
1	2	3
Taluka Khanapur, Village Mangrul—contd.		
Dy. 52/OR-1/300 mtrs.—contd.		
46	391	0.060
47	392	0.450
48	393	0.090
49	394	0.110
50	395/1	0.072
51	395/2	0.066
52	395/3	0.294
53	396	0.300
54	397	0.318
55	239	0.080
Total ..		55 15.252
Dy. 52/OL-1/300 mtrs.		
1	298	1.090
2	300	0.213
3	301	0.385
4	302	0.018
5	303	0.100
6	304	0.154
7	305	0.210
8	306	0.632
9	307	0.604
10	308	0.724
11	309	0.152
12	310	0.206
13	317	0.030
14	318	0.028
15	319	0.075
16	320	0.266
17	321	0.833
18	322	2.040
19	323	0.330
20	324	0.320
21	325	0.140
22	326	0.100
23	327	0.120
24	328	0.570

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area Area (CCA) H. A.
1	2	3
Taluka Khanapur, Village Mangrul--contd.		
Dy. 52/OL-1/300 mtrs.--contd.		
25	329	0.541
26	330	0.010
27	331	0.090
28	332	0.070
29	333	0.009
30	334	0.023
31	347	0.530
32	348	0.270
33	349	0.410
34	350	0.420
35	351	0.370
36	352	0.110
37	353	0.130
38	354	0.420
39	355	0.790
40	356	0.660
41	357	0.210
42	358	0.200
43	359	0.020
44	360	0.220
45	361	0.300
46	362	0.070
47	363	0.150
48	364	0.640
49	365	0.320
50	366	0.300
Total ..	50	16.623
Dy. 52/OL-2/780 mtrs.		
1	371	0.310
2	372	0.340
3	373	0.350
4	374	0.300
5	377	1.010
6	378	0.880
7	379	0.530
8	380	0.520

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area Area (CCA) H. A.
1	2	3
Taluka Khanapur, Village Mangrul--contd.		
Dy. 52/OL-2/780 mtrs.--contd.		
9	381	0.490
10	382	0.500
11	384	0.130
12	385	0.200
13	386	0.190
14	387	0.140
15	388	0.038
16	389	2.470
17	390	0.910
18	392	0.600
19	393	0.120
20	394	0.066
21	395/1	0.066
22	395/2	0.060
23	395/3	0.269
24	396	0.300
25	397	0.318
Total ..	25	11.107
Dy. 52/TOL/1150 mtrs.		
1	398	4.950
2	399	2.810
3	400	1.250
4	401	0.500
5	402	6.100
6	403	0.910
7	404	0.400
Total ..	7	16.920
Village Bamni		
Dy. 52-A/OR-1/100 mtrs.		
1	193	0.075
2	195	0.090
3	196	0.600
4	197	0.160
5	198	0.150

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Area (CCA) H. A.
1	2	3
Taluka Khanapur, Village Bamni--contd.		
Dy. 52-A/OR-1/100 mtrs.--contd.		
6	199	0.180
7	200	0.130
8	226	2.660
9	250	0.393
10	252	1.192
11	253	0.944
12	256	0.378
13	257	0.150
14	258/1	0.480
15	306	0.123
16	307	0.580
17	308	0.829
18	309	0.438
Total ..	18	9.552
Dy. 52-A/TOR-1/220 mtrs.		
1	184	1.070
2	199	0.072
3	200	0.052
4	201	0.100
5	202	0.110
6	203	0.230
7	204	0.130
8	205	0.110
9	206	0.100
10	207	0.050
11	208	0.610
12	209	0.300
13	210	0.810
14	211	0.710
15	212	0.140
16	213	0.710
17	214	0.810
18	215	0.110
19	216	0.120
20	217	0.130
21	218	0.710

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Area (CCA) H. A.
1	2	3
Taluka Khanapur, Village Bamni--contd.		
Dy. 52-A/TOR/220 mtrs.--contd.		
22	219	0.160
23	220	0.170
24	221	0.710
25	222	0.130
26	223	0.040
27	224	0.810
28	225	0.160
29	226	2.610
30	227	0.510
31	228	0.510
32	229	0.160
33	230/1	0.470
34	230/2	0.170
35	230/3	0.050
36	231	0.150
37	232	0.380
38	233	0.320
39	234	0.270
40	235	0.220
41	236	0.810
42	237/1	0.260
43	237/2	0.060
44	237/3	0.130
45	237/4	0.200
46	238	0.210
47	239/1	0.130
48	239/2	0.610
49	239/3	0.230
50	239/4	0.610
51	240	0.220
52	241/1	0.140
53	241/2	0.041
54	241/3	0.290
55	241/4	0.200
56	241/5	0.610
57	242	0.400
58	243	0.100

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area Area (CCA) H. A.
1	2	3

Taluka Khanapur, Village Bamni--contd.**Dy. 52-A/TOR/220 mtrs.--contd.**

59	244	0.100
60	245	0.710
61	247	0.320
62	248	0.480
63	249	0.200

Total ..	63	22.245
-----------------	-----------	---------------

Dy. 52-A/TOL/220 mtrs.

1	175	0.549
2	176	0.775
3	177	0.836
4	183	3.724
5	184	4.235

Total ..	5	10.119
-----------------	----------	---------------

Dy. 52-B/OR-1/60 mtrs.

1	86/1	0.794
2	86/2	0.524
3	86/3	0.520
4	86/4	0.520
5	86/5	0.484
6	86/6	0.484
7	86/7	0.484
8	92	1.830
9	93	0.150
10	91	2.230
11	94	0.900
12	95	0.230
13	96	0.140
14	97	0.200
15	98	0.130
16	99	0.130
17	100	0.270
18	101	2.400
19	102	0.370
20	103	0.110

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area Area (CCA) H. A.
1	2	3

Taluka Khanapur, Village Bamni--contd.**Dy. 52-B/OR-1/60 mtrs.--contd.**

21	104	0.120
22	105	0.100
23	106	0.140
24	107/1	0.850
25	107/2	0.250
26	108	0.610
27	109	0.470
28	110/1	0.390
29	110/2	0.520
30	111	0.800
31	112	0.210
32	113	0.480
33	114	1.311
34	115	0.300
35	116	0.807

Total ..	35	20.258
-----------------	-----------	---------------

Dy. 52-B/OR-2/480 mtrs.

1	87	1.602
2	88	1.860
3	89	1.160
4	90	0.060
5	91	2.230
6	705	3.180
7	706	1.600
8	707	12.940

Total ..	8	24.632
-----------------	----------	---------------

Taluka Tasgaon, Village Hatnoli**Dy. 52-B/OR-3/580 mtrs.**

1	705	0.477
2	706	0.080
3	707	7.367
4	708	2.205
5	709	0.460
6	710	0.400

Schedule-B--contd.

Sr. No.	Delineated Area	
	Gat No.	Area
1	2	3
		(CCA)
		H. A.
Taluka Tasgaon, Village Hatnoli--contd.		
Dy. 52-B/OR-3/580 mtrs.--contd.		
7	712/A	2.960
8	712/B	1.440
9	726/1	1.118
10	726/2	0.004
Total ..	10	16.511
Dy. 52-B/TOL/800 mtrs.		
1	677/1	0.570
2	677/2	0.360
3	709	0.069
4	710	0.120
5	711	0.350
6	712/A	2.960
7	712/B	1.440
8	718	1.881
9	719	0.200
10	720	0.210
11	721	0.030
12	722	0.960
13	723	0.150
14	724	0.100
15	725	0.100
16	726/1	3.262
17	726/2	0.014
18	727/1	2.098
19	727/2	0.696
20	728/1	1.856
21	728/2	0.408
22	730/1	1.432
23	730/2	0.817
24	731	0.900
25	732	0.380
26	733/1	1.490
27	733/2	0.020

Schedule-B--contd.

Sr. No.	Delineated Area	
	Gat No.	Area
1	2	3
		(CCA)
		H. A.
Taluka Tasgaon, Village Hatnoli--contd.		
Dy. 52-B/TOL/800 mtrs.--contd.		
28	734/1	0.310
29	734/2	0.210
30	735/1	0.590
31	735/2	0.720
Total ..	31	24.703
Dy. 52-C/OR-1/60 mtrs.		
1	677/1	1.301
2	677/2	0.864
3	678/1	2.926
4	678/2	0.520
5	679/1	1.471
6	679/2	0.487
7	680/1	0.912
8	680/2	0.045
9	691/1	0.056
10	691/2	0.018
11	702	1.370
12	703	0.420
13	704	0.370
14	705	3.180
15	712/A	0.888
16	712/B	0.432
17	713	0.270
18	714	0.420
19	715/1	5.207
20	715/2	0.106
21	716	1.480
22	717/1	1.825
23	717/2	0.613
Total ..	23	25.181

Schedule-B-contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area Area (CCA) H. A.
1	2	3
Taluka Tasgaon, Village Hatnoli-contd.		
Dy. 52-C/TOL/180 mtrs.		
1	691/1	1.877
2	691/2	0.507
3	692/1	1.925
4	692/2	1.036
5	693	3.830
6	694/1	6.820
7	695	2.120
8	696	0.250
9	697	0.110
10	698	0.140
11	699	0.200
12	700	0.520
13	701	0.040
14	702	0.548
15	715/1	1.827
16	715/2	0.037
Total ..	16	21.787

Villagewise Abstract

Canal	Outlet	Gat No.	Area (CCA)
1	2	3	4
Village Mangrul			
DY NO-52	OR-1	55	15.252
DY NO-52	OL-1	50	16.623
DY NO-52	OL-2	25	11.107
DY NO-52	TOL	7	16.92
Total		137	59.902
Village Bamni			
DY NO-52A	OR-1	18	9.552
DY NO-52A	TOR	63	22.245
DY NO-52A	TOL	5	10.119
DY NO-52B	OR-1	35	20.298
DY NO-52B	OR-2	8	24.632
Total		129	86.846

Villagewise Abstract-contd.

Canal	Outlet	Gat No.	Area (CCA)
1	2	3	4
Village Hatnoli			
DY NO-52B	OR-3	10	16.511
DY NO-52B	TOL	31	24.703
DY NO-52C	OR-1	23	25.181
DY NO-52C	TOL	16	21.787
Total		80	88.182
Grand Total		346	234.93

PRAKASH RAIGONDA PATIL,Executive Engineer,
Takari Pump House Division No. 1,
Devrashtre.

Devrashtre, 22nd February 2018.

अधिसूचना - ३

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायदा, २००५
(पाहा कायद्याचे कलम क्रमांक ५.०, ६.०, ७.०)
(पाहा नियम ३.०)

क्रमांक प्रशा-४/पावावि-२/अधि-३ १ कॅम्प (८)/२०१७.— ज्याअर्थी, महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायदा, २००५ चे कलम ५.०, ६.०, ७.० व नियम क्रमांक ३.० नुसार असा निर्णय झाला आहे की, पाणीवापर संस्थांचे जलशास्त्रीय व प्रशासकीय सोईच्या दृष्टीने कार्यक्षेत्र निश्चित करण्यासाठी मी, इंजिनिअर प्रकाश रायगोंडा पाटील, कार्यकारी अभियंता, ताकारी पंपगृह विभाग क्रमांक १, देवराष्ट्रे खालीलप्रमाणे पाणीवापर संस्थांच्या अद्यावत नकाशांच्या प्रमाणित प्रती, जमीनधारक आणि/किंवा कब्जेदार यांच्या नावाच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालय, तहसीलदार कार्यालय, सिंचन शाखा उपविभागीय व विभागीय कार्यालय आणि इतर महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी सूचना फलकावर माहितीसाठी प्रसिद्धी करित आहे.

मी, इंजिनिअर प्रकाश रायगोंडा पाटील, कार्यकारी अभियंता, असेही जाहीर करतो की, यापुढे समुचित प्राधिकरणातर्फे कोणाही वैयक्तिक जमीनधारकाला किंवा कब्जेदार यांचे जमिनीस पाणी पुरविले जाणार नाही आणि सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम-२००५ याखाली येणाऱ्या जमिनीच्या सर्व धारकांवर व भोगवटाधारकांवर पाणीवापर संस्थेमार्फत पाणीपुरवठा घेणे बंधनकारक असेल.

या प्रकटनांमुळे बाधित झालेल्या कोणत्याही व्यक्तीस हे प्रकटन महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसांच्या आत अधीक्षक अभियंता, कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्प मंडळ, सांगली यांचेकडे अपील दाखल करता येईल.

अनुसूची-अ

विभाग : ताकारी पंपगृह विभाग क्रमांक १, देवराष्ट्रे
उपविभाग : ताकारी उपसा सिंचन व व्यवस्थापन उपविभाग
क्रमांक ३, तासगाव.

प्रकल्पाचे नाव : ताकारी उपसा सिंचन योजना

अधिसूचित केलेले क्षेत्र : ५२९.५०० हे.

अधिसूचित क्षेत्राचा तपशील : ताकारी मुख्य कालवा, वितरिका
क्रमांक ५२-ड, ५३ व सरळ विमोचक क्र. ७९ वरील लाभ
क्षेत्रावरील पाणीवापर संस्था क्रमांक ३५.

गावांची संख्या : १- बोरगाव, तालुका तासगाव,
जिल्हा सांगली.

पाणीवापर संस्थेचे नाव व पत्ता (कार्यान्वित/प्रस्तावित) :
पाणीवापर संस्था क्रमांक ३५, बोरगाव, तालुका तासगाव,
जिल्हा सांगली.

अधिसूचित क्षेत्राचा तपशील

जिल्हा सांगली, तालुका तासगाव

गाव	अधिसूचित केलेले क्षेत्र (अनुसूची 'ब' प्रमाणे)	गट संख्या	क्षेत्र
१	२	३	
			हे. आर
बोरगाव	३३४	५२९.५००	
एकूण	३३४	५२९.५००	

अधिसूचना-३

विभाग : ताकारी पंपगृह विभाग क्रमांक १, देवराष्ट्रे
उपविभाग : ताकारी उपसा सिंचन व व्यवस्थापन उपविभाग
क्रमांक ३, तासगाव.

प्रकल्पाचे नाव : ताकारी उपसा सिंचन योजना

अधिसूचित केलेले क्षेत्र : ताकारी मुख्य कालवा, वितरिका क्रमांक
५२-ड, ५३ व सरळ विमोचक क्र. ७९ वरील लाभ क्षेत्रावरील
पाणीवापर संस्था क्रमांक ३५, सीसीए ५२९.५०० हे.

गावांची संख्या : १-बोरगाव, तालुका तासगाव,
जिल्हा सांगली.

सिंचन सुरु केल्याचे वर्ष : २०१७-१८

अनुसूची-ब

जिल्हा सांगली, तालुका तासगाव, गाव बोरगाव

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

वितरिका क्र. ५२-ड/ओएल-१/सा. क्र. ८० मी.

१	३२३	०.३४५
२	३२५	०.१०४
३	३२६	०.२७६
४	३२७	०.५१९
५	३२८	३.६४०
६	३२९	१.७२७
७	३३०	५.९२९
८	३३१	२.२४४

एकूण .. ८ १४.७८४

वितरिका क्र. ५२-ड/ओएल-२/सा. क्र. १८० मी.

१	३२७	०.६९२
२	३२८	१.३००
३	३०४	०.५१६
४	३०६	०.४६८
५	३०७	०.२३४
६	३०५	२.०४०
७	३०८	७.४६०
८	३२९	५.२६७
९	३३०	३.३१६

एकूण .. ९ २१.२९३

वितरिका क्र. ५२-ड/टीओएल/सा. क्र. ५६० मी.

१	२८७	०.४७०
२	२९०	२.८७०
३	२९१	०.३३०
४	२९२	०.३४०
५	२९६	०.८८०
६	२९७	०.८७०
७	२९८	१.५६०
८	२९९	११.५४०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३ (सीसीए) हेक्टर

वितरिका क्र. ५२-ड/टीओएल/सा. क्र. ५६० मी.--चालू

९	३००	०.८७०
१०	३०१	०.५३०
११	३०२	१.३१०
१२	३०३	१.८१०
एकूण ..	१२	२३.३८०

वितरिका क्र. ५३/ओआर-१/सा. क्र. १६० मी.

१	३१६	२.७७४
२	३१७	१.६२१
३	३१८	०.९३०
४	३१९	०.७५८
५	३२०	०.०१०
६	३२१	०.०२०
७	३२२	२.०२३
८	३२३	१.१५०
९	३२५	०.०३९
१०	३२६	०.४१४
११	३२७	१.५५७
१२	३२८	१.३००
१३	३३१	०.९१२
एकूण ..	१३	१३.५०८

वितरिका क्र. ५३/ओआर-२/सा. क्र. १३४० मी.

१	२७६	०.९२५
२	२७७	१.६६५
३	२७८	०.८०५
४	२७९	०.८६०
५	३०८	५.९६८
६	३१४	०.४४०
७	३६०	०.६४८
८	३६१	०.८९१
९	३६२	१.०२०
१०	३६३	०.८५५

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३ (सीसीए) हेक्टर

वितरिका क्र. ५३/ओआर-२/सा. क्र. १३४० मी.--चालू

११	३६४	२.४९४
१२	३६५	३.१९०
१३	३६६	४.५९०
१४	३६७	१.३७८
१५	३६८	१.२००
एकूण ..	१५	२६.९२९

वितरिका क्र. ५३/ओएल-१/सा. क्र. १३४० मी.

१	३४८/१	२.४७८
२	३५२	३.७०६
३	३५३	२.०५८
४	३५४	०.५४०
५	३५५	०.९९६
६	३५६	४.५७५
७	३५७	५.३१९
८	३५८	१.१४०
एकूण ..	८	२०.८१२

वितरिका क्र. ५३/ओएल-२/सा. क्र. १५८० मी.

१	३५७	५.९१०
२	३५८	१.१४०
३	३५९	९.२२०
४	३६०	१.४४०
५	३६१	१.९८०
६	३६२	१.७००
७	३६३	२.४२२
एकूण ..	७	२३.८१२

वितरिका क्र. ५३/ओएल-३/सा. क्र. १८८० मी.

१	३१२	०.१५०
२	३२४	०.१७०
३	३६८	२.४००
४	३६९	४.०९०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	
वितरिका क्र. ५३/ओएल-३/सा. क्र. १८८० मी.--चालू		
५	३७०	२.७९०
६	३७१	२.०७०
७	३७२	२.१६०
८	३७३	२.१००
९	३७४	०.७७०
१०	३७५	२.२३०
११	३७६	०.४१०
१२	३७७/अ	०.००८
१३	३७७/ब	०.०२६
१४	३७८	०.१७०
१५	३७९	०.१८०
१६	३८०	०.१७०
१७	३८१	०.१६२
१८	३८२/अ	०.०६८
१९	३८३	०.३००
२०	३८४	०.२९०
२१	३८६	०.३२८
२२	३८७	०.२५२
२३	३८८	०.५३६
२४	३८९/अ	०.१०२
२५	३८९/ब	०.१६२
२६	३९०	०.२७०
२७	३९१	०.२७०
२८	३८२/ब	०.११२
२९	४८७	०.५८५
३०	३८२/ड	१.१९०
३१	३८२/इ	०.०८७
एकूण ..	३१	२४.६०८

वितरिका क्र. ५३/ओएल-४/सा. क्र. २०८० मी.

१	३१२	०.१५०
२	३२४	०.१७०
३	३६७	२.१२०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	
वितरिका क्र. ५३/ओएल-४/सा. क्र. २०८० मी.--चालू		
४	३६९	४.०९०
५	३७०	२.७९०
६	३७८	०.१७०
७	३७९	०.१८०
८	३८०	०.१७०
९	३८१	०.२७०
१०	३८२/अ	०.१७०
११	३८२/ब	०.२५०
१२	३८२/क	०.०५०
१३	३८२/ड	१.१९०
१४	३८२/इ	०.२५०
१५	३८३	०.३००
१६	३८४	०.२९०
१७	३८५	०.१८०
१८	३८६	०.८२०
१९	३८७	०.७२०
२०	३८८	१.३४०
२१	३८९/अ	०.१७०
२२	३८९/ब	०.२७०
२३	३९०	०.४५०
२४	३९१	०.४५०
२५	३९२	०.७८०
२६	३९३	०.१७०
२७	३९४	१.०००
२८	३९६/अ	१.१३०
२९	३९६/ब	०.३६०
३०	३९६/क	०.४९०
३१	३९७	०.०२०
३२	३९८	०.०१०
३३	३९९	१.४३०
३४	४००	०.३००
३५	४०१/१	०.८५०
३६	४०३	१.७५०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर
वितरिका क्र. ५३/ओएल-४/सा. क्र. २०८० मी.--चालू		
३७	४०४	०.११०
३८	४०५	०.८३०
३९	४०६	०.८३०
४०	४०७/१	१.३१५
४१	४८७	०.५८५
४२	३८२/क	०.०५०
एकूण ..	४२	२९.०२०

वितरिका क्र. ५३/ओआर-३/सा. क्र. २१७० मी.

१	२७०	१३.८३२
२	२७१	२.६८०
३	२७२	१.९३८
४	२७३	१.७५२
५	२७४	२.०३४
६	२७५	१.६३२
एकूण ..	६	२३.८६८

वितरिका क्र. ५३/ओएल-५/सा. क्र. २१७० मी.

१	२६४/१	१.४२५
२	२६५	१.७७०
३	२६६	०.३३०
४	२६७	१.२३०
५	२६८	१.७००
६	२६९/अ	२.६८०
७	२६९/ब	२.०३०
८	२६९/क	०.४७०
९	२७०	१५.८०८
१०	३९२	०.४२९
११	३९३	०.०६८
१२	३९४	०.४००
१३	४१४/१	०.४६८
एकूण ..	१३	२८.८०८

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर
वितरिका क्र. ५३/ओआर-४/सा. क्र. २६२० मी.		
१	२०३	१.०२०
२	२०४/अ	१.१९४
३	२०४/ब	०.६२४
४	२०५	१.८४८
५	२०६	१.४३२
६	२०७	१.२६०
७	२०८	२.८४९
८	२०९	१.०६८
९	२११/अ	०.३२४
१०	२११/ब	०.२२२
११	२१२	०.३७०
१२	२१३	०.९७२
१३	२१४	०.७१०
१४	२१५	०.६२०
१५	२१६	०.४५०
१६	२१७	०.४१०
१७	२२२/अ	२.८८०
१८	२२२/ब	१.११६
१९	२२३/१	१.५५४
२०	२२५/१	०.५२५
२१	२२६/१	०.१५०
एकूण ..	२१	२१.५९८

वितरिका क्र. ५३/ओआर-५/सा. क्र. २६४० मी.

१	२०८	१.६२८
२	२१४	२.८४०
३	२२२/अ	१.४४०
४	२२२/ब	०.५५८
५	२२८	४.२७०
६	२४४	१.२४८
७	२४०/१	४.४३८
८	२३९/१	३.२९०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र ३ (सीसीए) हेक्टर
१	२	३
वितरिका क्र. ५३/ओआर-५/सा. क्र. २६४० मी.--चालू		
९	२२७/१	१.१३०
१०	२२६/१	१.०००
११	२२५/१	१.०५०
१२	२२९/१	२.१९०
एकूण ..	१२	२५.०८२
वितरिका क्र. ५३/ओआर-६/सा. क्र. २७२० मी.		
१	२३९/१	२.६३२
२	२४०/१	५.०७२
३	२४१	०.९७०
४	२४२	१.१४०
५	२४३	०.९२०
६	२४४	१.०९२
७	२४५	२.६००
८	२४६	२.८३०
९	२४७	०.६६०
१०	अ	५.९५०
११	२५६/१	३.३४०
एकूण ..	११	२७.२०६
वितरिका क्र. ५३/ओटीएल/सा. क्र. २४८० मी.		
१	२४८	१.०९०
२	२४९	३.८००
३	२५०	१.३१०
४	२५१	१.०१०
५	२५२	१.८७०
६	२५३	२.८००
७	२५४	१.०२०
८	२५५	०.८७०
९	२५६/१	३.३४०
१०	२५७/१	०.५४०
११	२६३	५.४४४
एकूण ..	११	२३.०९४

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र ३ (सीसीए) हेक्टर
१	२	३
वितरिका क्र. ५३/एसएम-१/ओआर-१/सा. क्र. ४० मी.		
१	२८०	५.५००
२	२८१	४.१९०
३	२८२	०.४६२
४	२८३	०.२३५
५	२८४	०.२४५
६	२८५	०.२५०
७	२८६	१.९३०
८	२८७	०.२३५
९	२९२	०.१०२
१०	२९३	०.३१०
११	२९४	०.३२०
१२	२९५	०.६९०
१३	२९६	०.८८०
१४	२९७	०.८७०
१५	२९८	१.५६०
१६	३०३	१.८१०
१७	३०४	०.६०२
१८	३०६	०.५४६
१९	३०७	०.२७३
२०	३०८	५.२२२
एकूण ..	२०	२६.२३२
वितरिका क्र. ५३/एसएम-१/ओएल-१/सा. क्र. ४० मी.		
१	२७८	१.६१०
२	२७९	१.७२०
३	३०८	८.९५२
४	३०९	०.१७०
५	३१०	०.६२०
६	३११	०.५८०
७	३१३	०.५८८
८	३१४	१.०३७
एकूण ..	८	१५.२७७

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र
	गट नंबर		गट नंबर
			क्षेत्र
१	२	३	(सीसीए)
			हेक्टर
वितरिका क्र. ५३/एसएम-१/ओएल-२/सा. क्र. २६० मी.			
१	२७२	२.९०७	
२	२७३	२.६२८	
३	२७४	३.०५१	
४	२७५	२.४४८	
५	२७६	१.६६५	
६	२७७	२.९९७	
७	२८०	२.७५०	
८	२८१	३.३५२	
एकूण ..	८	२१.७९८	

वितरिका क्र. ५३/एसएम-१/ओआर-२/सा. क्र. ६०० मी.

१	१८७	३.१२०
२	१८८	२.८९०
३	१८१	२.४६०
४	१८९	६.८२०
५	१९०	१.२००
६	१९१	०.६००
७	१९२	०.५४०
८	१९३	१.१९०
९	२८२	१.५४०
१०	२८३	०.४७०
११	२८४	०.४९०
१२	२८५	०.५००
१३	२८७	०.४७०
१४	२८८	०.६१०
१५	२८९	०.१२०
१६	२९०	२.८७०
एकूण ..	१६	२५.८९०

वितरिका क्र. ५३/एसएम-१/टीओएल/सा. क्र. ९८५ मी.

१	१५९/१	०.११४
२	१६१/१	०.१००
३	१६३/अ	०.२६०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र
	गट नंबर		गट नंबर
			क्षेत्र
१	२	३	(सीसीए)
			हेक्टर
वितरिका क्र. ५३/एसएम-१/टीओएल/सा. क्र. ९८५ मी.--चालू			
४	१६३/ब	०.१७०	
५	१६५/१	१.१००	
६	१६८/१	०.४१०	
७	१६९/१	०.४३०	
८	१७३/ब	०.५८६	
९	१७४/१	३.५८०	
१०	१७५/१	२.४१०	
११	१७६/१	२.२८०	
१२	१७७	१.४२०	
१३	१७८	१.७८०	
१४	१७९	१.२४०	
१५	१८०	०.०२०	
१६	१८१	२.४६०	
१७	१८२	२.३४०	
१८	१८३	०.६८०	
१९	१८४	०.३३०	
२०	१८५	०.३४०	
२१	१८६	०.७९०	
२२	१८७	३.१२०	
२३	१८८	१.०११	
एकूण ..	२३	२६.९७१	

वितरिका क्र. ५३/एसएम-१/बीएसएम/ओआर-१/सा. क्र. २० मी.

१	१९३	१.१९०
२	१९१	०.६००
३	१९२	०.५४०
४	१९३	१.१९०
५	१९४	१.५९०
६	१९५	०.०३०
७	१९६	०.८३०
८	१९७	१.३२०
९	१९८	१.४३०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर
वितरिका क्र. ५३/एसएम-१/बीएसएम/ओआर-१/ सा. क्र. २० मी.--चालू		
१०	१९९	०.४४०
११	२००	०.५४०
१२	२०१	०.४५०
एकूण ..	१२	१०.१५०

वितरिका क्र. ५३/एसएम-१/बीएसएम/टीओएल/सा. क्र. २९० मी.

१	२०२	१.०२०
२	२०३	२.०४०
३	२०४/अ	१.९९०
४	२०४/ब	१.०४०
५	२०५	०.६९३
६	२०६	०.५३७
७	२०७	०.७२०
८	२०९	१.७८०
९	२१०	०.४३०
१०	२११/अ	०.४८६
११	२११/ब	०.३३३
१२	२१३	१.४५८
१३	२१९	०.८७०
१४	२२०	०.७६०
१५	२२१	०.७६०
१६	२२२/अ	३.८४०
१७	२२२/ब	१.४८८
१८	२२३/१	३.५५२
एकूण ..	१८	२३.७९७

विमोचक क्र. ७९/सा. क्र. ८७५०० मी.

१	३१७	०.२०६
२	३३१	८.०१२
३	३३२/१	०.१९२
४	३३३/१	०.६६२
५	३४८/१	४.१३०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर
विमोचक क्र. ७९/सा. क्र. ८७५०० मी.--चालू		
६	३४९/१	६.९१०
७	३५०	२.८८७
८	३५१	०.८४२
९	३५२	४.८०२
१०	३५३	२.९४०
एकूण ..	१०	३१.५८३

गाव निहाय क्षेत्र

कालवा	विमोचक	गट क्रमांक	क्षेत्र
१	२	३	४
गाव बोरगाव			
वितरिका क्र. ५२ ड	ओएल १	८	१४.७८४
वितरिका क्र. ५२ ड	ओएल २	९	२१.२९३
वितरिका क्र. ५२ ड	टीओएल	१२	२३.३८०
वितरिका क्र. ५३	ओआर १	१३	१३.५०८
वितरिका क्र. ५३	ओआर २	१५	२६.९२९
वितरिका क्र. ५३	ओएल १	८	२०.८१२
वितरिका क्र. ५३	ओएल २	७	२३.८१२
वितरिका क्र. ५३	ओएल ३	३१	२४.६०८
वितरिका क्र. ५३	ओएल ४	४२	२९.०२
वितरिका क्र. ५३	ओआर ३	६	२३.८६८
वितरिका क्र. ५३	ओएल ५	१३	२८.८०८
वितरिका क्र. ५३	ओआर ४	२१	२१.५९८
वितरिका क्र. ५३	ओआर ५	१२	२५.०८२
वितरिका क्र. ५३	ओआर ६	११	२७.२०६
वितरिका क्र. ५३	टीओएल	११	२३.०९४
एसएम-१	ओआर १	२०	२६.२३२
एसएम १	ओएल १	८	१५.२७७
एसएम १	ओएल २	८	२१.७९८

गाव निहाय क्षेत्र--चालू

कालवा	विमोचक	गट क्रमांक	क्षेत्र
१	२	३	४
गाव बोरगाव--चालू			
एसएम १	ओआर २	१६	२५.८९
एसएम १	टीओएल	२३	२६.९७१
एसएम १/बीएसएम	ओआर १	१२	१०.१५
एसएम १/बीएसएम	ओटीएल	१८	२३.७९७
ताकारी मुख्य कालवा	विमोचक ७९	१०	३१.५८३
एकूण		३३४	५२९.५००

प्रकाश रायगोंडा पाटील,

कार्यकारी अभियंता,

ताकारी पंपगृह विभाग क्रमांक १,
देवराष्ट्रे.

देवराष्ट्रे, २२ फेब्रुवारी २०१८.

MMISF ACT, 2005**(See Sections 5.0, 6.0, 7.0 and Rule 3.00)****(Revised Notification III)**

क्रमांक प्रशा-४/पावावि-२/अधि-३, १ कॅम्प (८)/२०१७.—
Whereas, it has been decided to delineate the Area of Operation of Water User Associations (WUAs) on Volumetric basis and as per Administrative Convenience under Sections 5, 6, 7 and Rule 3 of the MMISF Act, 2005 I, Prakash Raigonda Patil, Executive Engineer, Takari Pump House Division No. 1, Devrashtre hereby delineate areas of Operation of following WUA's and direct that the certified copy of the updated map and list of landholders and/or occupiers of said WUA's shall be displayed on the notice board of the offices of concerned Grampanchayat, Tahsil office, Irrigation Sections Sub-Division and Division and at other prominent public places.

I, Prakash Raigonda Patil, Executive Engineer also hereby declare that no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual or occupier of such land and the system of supply of water through Water Users Association shall be binding on all the holders and occupiers of the

lands under Maharashtra Management Irrigation System by Farmers Act-2005.

Any Person affected by this Notification or part thereof, may file an appeal before Superintending Engineer, Takari Pump House Division No. 1, Devrashtre Irrigation Circle within 30 days from the date of Publication of this Notification in the Maharashtra Government Gazette.

Schedule 'A'

Division : Takari Pump House Division No. 1, Devrashtre.

Sub-Division : Takari Lift Irrigation Maintenance sub-division No. 3, Tasgaon.

Name of the Project : Takari Lift Irrigation Scheme.

Area Notified : 529.500 Ha.

No. of village : 1-Borgaon, taluka Tasgaon, district Sangli.

Description of area notified : Dy. Nos. 52-D, 53 and DO-79 of WUA No. 35 of Takari Main Canal. Area 529.500 Ha. (CCA).

Name and address of WUA (Existing/Proposed) : Proposed Takari Main Canal WUA No. 35, Borgaon, taluka Tasgaon, district Sangli.

Details of Area Notified**District Sangli, taluka Tasgaon**

Name of Village	Irrigable Area Notified (As per Schedule B)	
	Gat Nos.	Area
		(Ha.)
1	2	3
Borgaon	334	529.500
Total	334	529.500

Schedule-3

Division : Takari Pump House Division No. 1, Devrashtre.

Sub-Division : Takari Lift Irrigation Maintenance sub-division No. 3, Tasgaon.

Name of the Project : Takari Lift Irrigation Scheme.

Canal : Takari Main Canal

Area Under Notification : Dy. Nos. 52-D, 53 and DO-79 of WUA No. 35 of Takari Main Canal

Area : 529.500 Ha. (CCA)

No. of village : 1-Borgaon, taluka Tasgaon, district Sangli.

Delineated Area : Dy. Nos. 52-D, 53 and DO-79 of WUA No. 35 of Takari Main Canal Area
529.500 Ha. (CCA).

Year of Starting Irrigation : 2017-18

Schedule-B

**District Sangli, taluka Tasgaon,
village Borgaon**

Sr. No.	Delineated Area	
	Gat No.	Area
1	2	3
		(CCA) H. A.

Dy. 52-D/OL-1/80 mtrs.

1	323	0.345
2	325	0.104
3	326	0.276
4	327	0.519
5	328	3.640
6	329	1.727
7	330	5.929
8	331	2.244

Total .. 8 14.784

Dy. 52-D/OL-2/180 mtrs.

1	327	0.692
2	328	1.300
3	304	0.516
4	306	0.468
5	307	0.234
6	305	2.040
7	308	7.460
8	329	5.267
9	330	3.316

Total .. 9 21.293

Dy. 52-D/TOL/560 mtrs.

1	287	0.470
2	290	2.870
3	291	0.330
4	292	0.340
5	296	0.880
6	297	0.870
7	298	1.560
8	299	11.540

Schedule-B--contd.

Sr. No.	Delineated Area	
	Gat No.	Area
1	2	3
		(CCA) H. A.

Dy. 52-D/TOL/560 mtrs.--contd.

9	300	0.870
10	301	0.530
11	302	1.310
12	303	1.810

Total .. 12 23.380

Dy. 53/OR-1/160 mtrs.

1	316	2.774
2	317	1.621
3	318	0.930
4	319	0.758
5	320	0.010
6	321	0.020
7	322	2.023
8	323	1.150
9	325	0.039
10	326	0.414
11	327	1.557
12	328	1.300
13	331	0.912

Total .. 13 13.508

Dy. 53/OR-2/1340 mtrs.

1	276	0.925
2	277	1.665
3	278	0.805
4	279	0.860
5	308	5.968
6	314	0.440
7	360	0.648
8	361	0.891
9	362	1.020
10	363	0.855
11	364	2.494
12	365	3.190
13	366	4.590

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area Area (CCA) H. A.
1	2	3
Dy. 53/OR-2/1340 mtrs.--contd.		
14	367	1.378
15	368	1.200
Total ..	15	26.929
Dy. 53/OL-1/1340 mtrs.		
1	348/1	2.478
2	352	3.706
3	353	2.058
4	354	0.540
5	355	0.996
6	356	4.575
7	357	5.319
8	358	1.140
Total ..	8	20.812
Dy. 53/OL-2/1580 mtrs.		
1	357	5.910
2	358	1.140
3	359	9.220
4	360	1.440
5	361	1.980
6	362	1.700
7	363	2.422
Total ..	7	23.812
Dy. 53/OL-3/1880 mtrs.		
1	312	0.150
2	324	0.170
3	368	2.400
4	369	4.090
5	370	2.790
6	371	2.070
7	372	2.160
8	373	2.100
9	374	0.770
10	375	2.230
11	376	0.410

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area Area (CCA) H. A.
1	2	3
Dy. 53/OL-3/1880 mtrs.--contd.		
12	377/A	0.008
13	377/B	0.026
14	378	0.170
15	379	0.180
16	380	0.170
17	381	0.162
18	382/A	0.068
19	383	0.300
20	384	0.290
21	386	0.328
22	387	0.252
23	388	0.536
24	389/A	0.102
25	389/B	0.162
26	390	0.270
27	391	0.270
28	382/B	0.112
29	487	0.585
30	382/D	1.190
31	382/E	0.087
Total ..	31	24.608
Dy. 53/OL-4/2080 mtrs.		
1	312	0.150
2	324	0.170
3	367	2.120
4	369	4.090
5	370	2.790
6	378	0.170
7	379	0.180
8	380	0.170
9	381	0.270
10	382/A	0.170
11	382/B	0.250
12	382/C	0.050
13	382/D	1.190
14	382/E	0.250
15	383	0.300

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Area (CCA) H. A.
1	2	3
Dy. 53/OL-4/2080 mtrs.--contd.		
16	384	0.290
17	385	0.180
18	386	0.820
19	387	0.720
20	388	1.340
21	389/A	0.170
22	389/B	0.270
23	390	0.450
24	391	0.450
25	392	0.780
26	393	0.170
27	394	1.000
28	396/A	1.130
29	396/B	0.360
30	396/C	0.490
31	397	0.020
32	398	0.010
33	399	1.430
34	400	0.300
35	401/1	0.850
36	403	1.750
37	404	0.110
38	405	0.830
39	406	0.830
40	407/1	1.315
41	487	0.585
42	382/C	0.050
Total ..	42	29.020
Dy. 53/OR-3/2170 mtrs.		
1	270	13.832
2	271	2.680
3	272	1.938
4	273	1.752
5	274	2.034
6	275	1.632
Total ..	6	23.868

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Area (CCA) H. A.
1	2	3
Dy. 53/OL-5/2170 mtrs.		
1	264/1	1.425
2	265	1.770
3	266	0.330
4	267	1.230
5	268	1.700
6	269/A	2.680
7	269/B	2.030
8	269/C	0.470
9	270	15.808
10	392	0.429
11	393	0.068
12	394	0.400
13	414/1	0.468
Total ..	13	28.808
Dy. 53/OR-4/2620 mtrs.		
1	203	1.020
2	204/A	1.194
3	204/B	0.624
4	205	1.848
5	206	1.432
6	207	1.260
7	208	2.849
8	209	1.068
9	211/A	0.324
10	211/B	0.222
11	212	0.370
12	213	0.972
13	214	0.710
14	215	0.620
15	216	0.450
16	217	0.410
17	222/A	2.880
18	222/B	1.116
19	223/1	1.554
20	225/1	0.525
21	226/1	0.150
Total ..	21	21.598

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area Area (CCA) H. A.
1	2	3
Dy. 53/OR-5/2640 mtrs.		
1	208	1.628
2	214	2.840
3	222/A	1.440
4	222/B	0.558
5	228	4.270
6	244	1.248
7	240/1	4.438
8	239/1	3.290
9	227/1	1.130
10	226/1	1.000
11	225/1	1.050
12	229/1	2.190
Total ..	12	25.082
Dy. 53/OR-6/2720 mtrs.		
1	239/1	2.632
2	240/1	5.072
3	241	0.970
4	242	1.140
5	243	0.920
6	244	1.092
7	245	2.600
8	246	2.830
9	247	0.660
10	A	5.950
11	256/1	3.340
Total ..	11	27.206
Dy. 53/OTL/2480 mtrs.		
1	248	1.090
2	249	3.800
3	250	1.310
4	251	1.010
5	252	1.870
6	253	2.800
7	254	1.020
8	255	0.870

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area Area (CCA) H. A.
1	2	3
Dy. 53/OTL/2480 mtrs.--contd.		
9	256/1	3.340
10	257/1	0.540
11	263	5.444
Total ..	11	23.094
Dy. 53/SM-1/OR-1/40 mtrs.		
1	280	5.500
2	281	4.190
3	282	0.462
4	283	0.235
5	284	0.245
6	285	0.250
7	286	1.930
8	287	0.235
9	292	0.102
10	293	0.310
11	294	0.320
12	295	0.690
13	296	0.880
14	297	0.870
15	298	1.560
16	303	1.810
17	304	0.602
18	306	0.546
19	307	0.273
20	308	5.222
Total ..	20	26.232
Dy. 53/SM-1/OL-1/40 mtrs.		
1	278	1.610
2	279	1.720
3	308	8.952
4	309	0.170
5	310	0.620
6	311	0.580
7	313	0.588
8	314	1.037
Total ..	8	15.277

Schedule-B—contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area Area (CCA) H. A.
1	2	3
Dy. 53/SM-1/OL-2/260 mtrs.		
1	272	2.907
2	273	2.628
3	274	3.051
4	275	2.448
5	276	1.665
6	277	2.997
7	280	2.750
8	281	3.352
Total ..	8	21.798
Dy. 53/SM-1/OR-2/620 mtrs.		
1	187	3.120
2	188	2.890
3	181	2.460
4	189	6.820
5	190	1.200
6	191	0.600
7	192	0.540
8	193	1.190
9	282	1.540
10	283	0.470
11	284	0.490
12	285	0.500
13	287	0.470
14	288	0.610
15	289	0.120
16	290	2.870
Total ..	16	25.890
Dy. 53/SM-1/TOL/985 mtrs.		
1	159/1	0.114
2	161/1	0.100
3	163/A/	0.260
4	163/B	0.170
5	165/1	1.100
6	168/1	0.410
7	169/1	0.430

Schedule-B—contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area Area (CCA) H. A.
1	2	3
Dy. 53/SM-1/TOL/985 mtrs.—contd.		
8	173/B	0.586
9	174/1	3.580
10	175/1	2.410
11	176/1	2.280
12	177	1.420
13	178	1.780
14	179	1.240
15	180	0.020
16	181	2.460
17	182	2.340
18	183	0.680
19	184	0.330
20	185	0.340
21	186	0.790
22	187	3.120
23	188	1.011
Total ..	23	26.971
Dy. 53/SM-1/BSM/OR-1/20 mtrs.		
1	193	1.190
2	191	0.600
3	192	0.540
4	193	1.190
5	194	1.590
6	195	0.030
7	196	0.830
8	197	1.320
9	198	1.430
10	199	0.440
11	200	0.540
12	201	0.450
Total ..	12	10.150
Dy. 53/SM-1/BSM/TOL/290 mtrs.		
1	202	1.020
2	203	2.040
3	204/A	1.990

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area	
	Gat No.	Area
1	2	3
		(CCA)
		H. A.
Dy. 53/SM-1/BSM/TOL/290 mtrs.—contd.		
4	204/B	1.040
5	205	0.693
6	206	0.537
7	207	0.720
8	209	1.780
9	210	0.430
10	211/A	0.486
11	211/B	0.333
12	213	1.458
13	219	0.870
14	220	0.760
15	221	0.760
16	222/A	3.840
17	222/B	1.488
18	223/1	3.552
Total ..	18	23.797

DO-79/87500 mtrs.

1	317	0.206
2	331	8.012
3	332/1	0.192
4	333/1	0.662
5	348/1	4.130
6	349/1	6.910
7	350	2.887
8	351	0.842
9	352	4.802
10	353	2.940
Total ..	10	31.583

Villagewise Abstract

Canal	Outlet	Gat No.	Area
1	2	3	4
			(CCA)
Village Borgaon			
DY No.-52D	OL-1	8	14.784
DY No.-52D	OL-2	9	21.293

Villagewise Abstract—contd.

Canal	Outlet	Gat No.	Area
1	2	3	4
			(CCA)
DY No.-52D	TOL	12	23.38
DY No.-53	OR-1	13	13.508
DY No.-53	OR-2	15	26.929
DY No.-53	OL-1	8	20.812
DY No.-53	OL-2	7	23.812
DY No.-53	OL-3	31	24.608
DY No.-53	OL-4	42	29.02
DY No.-53	OR-3	6	23.868
DY No.-53	OL-5	13	28.808
DY No.-53	OR-4	21	21.598
DY No.-53	OR-5	12	25.082
DY No.-53	OR-6	11	27.206
DY No.-53	TOL	11	23.094
SM-1	OR-1	20	26.232
SM-1	OL-1	8	15.277
SM-1	OL-2	8	21.798
SM-1	OR-2	16	25.89
SM-1	TOL	23	26.971
SM-1/BSM	OR-1	12	10.15
SM-1/BSM	TOL	18	23.797
TAKARI MAIN CANAL DO-79		10	31.583
Total			334 529.50

PRAKASH RAIGONDA PATIL,
Executive Engineer,
Takari Pump House Division No. 1,
Devrashtre.

Devrashtre, 22nd February 2018.

अधिसूचना - ३

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायदा, २००५
(पाहा कायद्याचे कलम क्रमांक ५.०, ६.०, ७.०)
(पाहा नियम ३.०)

क्रमांक प्रशा-४/पावावि-२/अधि-३, १ कॅम्प (९)/२०१७.—ज्याअर्थी,
महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायदा, २००५

चे कलम ५.०, ६.०, ७.० व नियम क्रमांक ३.० नुसार असा निर्णय झाला आहे की, पाणीवापर संस्थांचे जलशास्त्रीय व प्रशासकीय सोईच्या दृष्टीने कार्यक्षेत्र निश्चित करण्यासाठी मी, इंजिनिअर प्रकाश रायगोंडा पाटील, कार्यकारी अभियंता, ताकारी पंपगृह विभाग क्रमांक १, देवराष्ट्रे खालीलप्रमाणे पाणीवापर संस्थांच्या अध्ययावत नकाशांच्या प्रमाणित प्रती, जमीनधारक आणि/किंवा कब्जेदार यांच्या नावाच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालय, तहसीलदार कार्यालय, सिंचन शाखा उपविभागीय व विभागीय कार्यालय आणि इतर महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी सूचना फलकावर माहितीसाठी प्रसिद्धी करित आहे.

मी, इंजिनिअर प्रकाश रायगोंडा पाटील, कार्यकारी अभियंता, असेही जाहीर करतो की, यापुढे समुचित प्राधिकरणातर्फे कोणाही वैयक्तिक जमीनधारकाला किंवा कब्जेदार यांचे जमिनीस पाणी पुरविले जाणार नाही आणि सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम-२००५ याखाली येणाऱ्या जमिनीच्या सर्व धारकांवर व भोगवटाधारकांवर पाणीवापर संस्थेमार्फत पाणीपुरवठा घेणे बंधनकारक असेल.

या प्रकटनांमुळे बाधित झालेल्या कोणत्याही व्यक्तीस हे प्रकटन महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसांच्या आत अधीक्षक अभियंता, कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्प मंडळ, सांगली यांचेकडे अपील दाखल करता येईल.

अनुसूची-अ

विभाग : ताकारी पंपगृह विभाग क्रमांक १, देवराष्ट्रे

उपविभाग : ताकारी उपसा सिंचन व व्यवस्थापन उपविभाग क्रमांक ३, तासगाव.

प्रकल्पाचे नाव : ताकारी उपसा सिंचन योजना

अधिसूचित केलेले क्षेत्र : ६४८.०८९ हे.

अधिसूचित क्षेत्राचा तपशील : ताकारी मुख्य कालवा, वितरिका क्रमांक ५४ व ५५ वरील लाभ क्षेत्रावरील पाणीवापर संस्था क्रमांक ३६.

गावांची संख्या : २-विसापूर, पनमाळेवाडी, तालुका तासगाव, जिल्हा सांगली.

पाणीवापर संस्थेचे नाव व पत्ता (कार्यान्वित/प्रस्तावित) :
पाणीवापर संस्था क्रमांक ३६, विसापूर, तालुका तासगाव, जिल्हा सांगली.

अधिसूचित क्षेत्राचा तपशील

जिल्हा सांगली, तालुका तासगाव

गाव	अधिसूचित केलेले क्षेत्र (अनुसूची 'ब' प्रमाणे)	गट संख्या	क्षेत्र
१	२	३	हे. आर
विसापूर	४७९	६०३.१८४	
पनमाळेवाडी	२३	४४.९०५	
एकूण	५०२	६४८.०८९	

अधिसूचना-३

विभाग : ताकारी पंपगृह विभाग क्रमांक १, देवराष्ट्रे

उपविभाग : ताकारी उपसा सिंचन व व्यवस्थापन उपविभाग क्रमांक ३, तासगाव.

प्रकल्पाचे नाव : ताकारी उपसा सिंचन योजना

अधिसूचित केलेले क्षेत्र : ताकारी मुख्य कालवा, वितरिका क्रमांक ५४ व ५५ वरील लाभ क्षेत्रावरील पाणीवापर संस्था क्रमांक ३६, सीसीए ६४८.०८९ हे.

गावांची संख्या : २-विसापूर, पनमाळेवाडी, तालुका तासगाव, जिल्हा सांगली.

सिंचन सुरु केल्याचे वर्ष : २०१७-१८

अनुसूची-ब

जिल्हा सांगली, तालुका तासगाव

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	गट नंबर	क्षेत्र
१	२	३	(सीसीए) हेक्टर

गाव विसापूर

वितरिका क्र. ५४/ओआर-१/सा. क्र. ८० मी.

१	३२७/१	११
२	३२७/२	४.३३१
एकूण ..	२	१५.३३१

वितरिका क्र. ५४/ओआर-२/सा. क्र. ५६० मी.

१	३५६/१	३.८००
२	३५६/२	३.७९०
३	३५६/४	०.९३०
४	३२८	७.४०६
५	३२६/१	७.३५८
६	३२६/२ अ	१.५८६
७	३२६/२ ब	३.२३६
एकूण ..	७	२८.१०६

वितरिका क्र. ५४/ओआर-३/सा. क्र. १०४० मी.

१	३२८	६.४८४
२	३२९	१.७४७

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव विसापूर--चालू

वितरिका क्र. ५४/ओआर-३/सा. क्र. १०४० मी.--चालू

३	३२५/१	२.२४२
४	३२५/२	२.६५८
५	३२५/३	२.१२५
६	३२५/४	१.९८२
७	३२५/५	५.९२८
८	३२६/१	३.५०४
९	३२६/२ अ	०.७६२
१०	३२६/३ ब	१.५४८

एकूण ..	१०	२८.९८०
---------	----	--------

वितरिका क्र. ५४/ओआर-४/सा. क्र. १३०० मी.

१	३२९	६.६३९
२	३२५/१	२.४१५
३	३२५/२	२.८६३
४	३२५/३	२.२८९
५	३२५/४	२.१३५
६	३२५/५	६.३८४

एकूण ..	६	२२.७२५
---------	---	--------

वितरिका क्र. ५४/ओआर-५/सा. क्र. १४८० मी.

१	३२४/१ अ	३.८१०
२	३२४/१ ब	३.८१०
३	३२४/२ अ	०.८४०
४	३२४/२ ब	०.८४०
५	३२४/२ क	०.९५०
६	३२४/२ ड	१.१६५
७	३२९	१३.१२३
८	३३०/१	०.२९८
९	३३०/२	०.२९८
१०	३३०/३	०.२९८
११	३३०/४	०.८४२

एकूण ..	११	२६.२७४
---------	----	--------

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव विसापूर--चालू

वितरिका क्र. ५४/ओआर-६/सा. क्र. १७६० मी.

१	३२३/१	४.०६६
२	३२३/२	२.०२४
३	३२३/३	२.०२४
४	३२३/४	२.०२८
५	३२४/१ अ	०.३८१
६	३२४/१ ब	०.३८१
७	३२४/२ अ	०.०८४
८	३२४/२ ब	०.०८४
९	३२४/२ क	०.०९५
१०	३२४/२ ड	०.११६
११	३२९	१०.९७१
१२	३३०/१	०.६७२
१३	३३०/२	०.६७२
१४	३३०/३	०.६७२
१५	३३०/४	१.९४९
१६	३३१/१	०.०९०
१७	३३१/२	१.३३५
१८	३३१/३	०.७१४
१९	३३१/३	०.५४६

एकूण ..	१९	२८.९०४
---------	----	--------

वितरिका क्र. ५४/ओआर-७/सा. क्र. २१६० मी.

१	३२३/१	४.५१८
२	३२३/२	२.२४९
३	३२३/३	२.२४९
४	३२३/४	२.२५४
५	३२४/१ अ	४.५७२
६	३२४/१ ब	४.५७२
७	३२४/२ ब	१.००८
८	३२४/२ ब	१.००८

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	

गाव विसापूर--चालू

वितरिका क्र. ५४/ओआर-७/सा. क्र. २१६० मी.--चालू

९	३२४/२ क	१.१४०
१०	३२४/२ ड	१.३९८
एकूण ..	१०	२४.९६८

वितरिका क्र. ५४/ओआर-८/सा. क्र. २५०० मी.

१	३१६	८.२२५
२	३२३/१	१.९०४
३	३२३/२	०.९४८
४	३२३/३	०.९४८
५	३२३/४	०.९५०
६	३२४/१ अ	२.२८६
७	३२४/१ ब	२.२८६
८	३२४/२ अ	०.५०४
९	३२४/२ ब	०.५०४
१०	३२४/२ क	०.५७०
११	३२४/२ ड	०.६९९
एकूण ..	११	१९.८२४

वितरिका क्र. ५४/ओआर-९/सा. क्र. २७२० मी.

१	३१५	१४.७५५
२	३१६	१५.४२३
एकूण ..	२	३०.१७८

गाव पनमाळेवाडी

वितरिका क्र. ५४/टीओएल/सा. क्र. २८५० मी.

१	३१४	१०.२९३
२	३१५	१४.२६३
एकूण ..	२	२४.५५६

वितरिका क्र. ५४/एसएम-१/टीओएल/सा. क्र. ७८० मी.

१	२ अ/१	५.७५१
२	२ अ/२	०.६१२

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	

गाव पनमाळेवाडी--चालू

वितरिका क्र. ५४/एसएम-१/टीओएल/सा. क्र. ७८० मी.--चालू

३	२ अ/३	१.८०९
४	२ अ/४	१.२५१
५	२ अ/५	०.२७०
६	२ अ/६	०.१८०
७	२ अ/७	०.२३४
८	२ अ/८	०.२७९
९	२ अ/९	०.७९२
१०	२ अ/१०	०.८१९
११	२ अ/११	०.७३८
१२	२ अ/१२	०.४४१
१३	२ अ/१३	०.९१८
१४	२ अ/१४	१.८९९
१५	२ अ/१५	०.३२४
१६	२ अ/१६	०.६३९
१७	२ अ/१७	०.६९३
१८	२ अ/१८	०.५४०
१९	२ अ/१९	०.६८४
२०	२ अ/२०	०.४९५
२१	२ अ/२१	०.९८१
एकूण ..	२१	२०.३४९

गाव विसापूर

वितरिका क्र. ५५/ओएल-१/सा. क्र. ७१८० मी.

१	३२८	०.९२२
२	३४४/१	०.४१७
३	३४४/२	०.४३२
४	३४४/३	०.८०६
५	३४४/४	१.०१५
६	३४४/५	०.४०३
७	३४४/६	०.६४०
८	३४४/७	०.४७९

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	

गाव विसापूर--चालू

वितरिका क्र. ५५/ओएल-१/सा. क्र. ७१८० मी.--चालू

९	३४४/८	०.०३७
१०	३४४/९ ब	०.५९७
११	३४५/१	०.१९१
१२	३४५/२	०.२३८
१३	३४५/३	०.१२२
१४	३४५/४	०.०९९
१५	३४५/५	०.११४
१६	३४५/६	०.१२२
१७	३४५/७	०.६९४
१८	३४७/१	०.३२४
१९	३४७/२ ब	१.७७६
२०	३४७/३	०.४३२
२१	३४७/४	१.५३०
२२	३४८ १-अ	१.११६
२३	३४८/५-ट	०.४७९
२४	३४८/६-ट	०.३३१
एकूण ..	२४	१३.३१६

वितरिका क्र. ५५/ओएल-२/सा. क्र. ४८० मी.

१	३४०/१	०.२१२
२	३४०/२	०.०९८
३	३४०/३	०.४५६
४	३४०/४	०.२२८
५	३४०/५	०.१५२
६	३४०/६	०.२२४
७	३४१/१	०.१६८
८	३४१/२	०.१३५
९	३४१/३	०.१२०
१०	३४१/४	०.१२०
११	३४१/५	०.०६०
१२	३४१/६	०.०६०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	

गाव विसापूर--चालू

वितरिका क्र. ५५/ओएल-२/सा. क्र. ४८० मी.--चालू

१३	३४१/७	०.१२०
१४	३४१/८	०.१७१
१५	३४१/९	०.०९९
१६	३४१/१०	०.१९८
१७	३४१/११	०.१८३
१८	३४१/१२	०.२३१
१९	३४१/१३	०.३०६
२०	३४१/१४	०.१९५
२१	३४१/१५	०.१३५
२२	३४१/१६	०.१२०
२३	३४२/१ ब	१.४४८
२४	३४२/२ ब	१.३५२
२५	३४२/३ ब	०.१८४
२६	३४२/४ ब	०.४४८
२७	३४२/१ अ	०.०३२
२८	३४२/२ अ	०.२३२
२९	३४२/३ अ	०.२४०
३०	३४२/४ अ	०.०४०
३१	३४३/१	०.०४२
३२	३४३/२	०.०४२
३३	३४३/३	०.०५६
३४	३४३/४	०.११९
३५	३४३/५ ब	०.१३३
३६	३४३/६	०.६४४
३७	३४३/७ ब	०.१२६
३८	३४३/८	०.१६८
३९	३४३/९	०.२१७
४०	३४३/१०	०.०८४
४१	३४४/१	०.१३९
४२	३४४/२	०.१४४
४३	३४४/३	०.२६८

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव विसापूर--चालू

वितरिका क्र. ५५/ओएल-२/सा. क्र. ४८० मी.--चालू

४४	३४४/४	०.३३८
४५	३४४/५	०.११८
४६	३४४/६	०.२१३
४७	३४४/७	०.१५९
४८	३४४/८	०.००९
४९	३४४/९ ब	०.१९५
५०	३४६/१	०.९९२
५१	३४६/२	०.४४४
५२	३४६/३	०.११२
५३	३४६/४	०.३०४
५४	३४६/६	०.११६
५५	३४६/५	०.१७२
५६	३४६/७	०.१५२
५७	३४६/८ ब	०.०२०
५८	३४६/९	०.५७२

एकूण .. ५८ १३.८६५

वितरिका क्र. ५५/ओएल-३/सा. क्र. ८२० मी.

१	३३९/१	१.०८५
२	३३९/२	१.०८८
३	३३९/३	१.०८५
४	३४०/१	०.७१८
५	३४०/२	०.३४३
६	३४०/३	१.५२१
७	३४०/४	०.७९८
८	३४०/५	०.५३२
९	३४०/६	०.७८४
१०	३४१/१	०.५६०
११	३४१/२	०.४५०
१२	३४१/३	०.४००
१३	३४१/४	०.४००

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव विसापूर--चालू

वितरिका क्र. ५५/ओएल-३/सा. क्र. ८२० मी.--चालू

१४	३४१/५	०.२००
१५	३४१/६	०.२००
१६	३४१/७	०.४००
१७	३४१/८	०.५७०
१८	३४१/९	०.३३०
१९	३४१/१०	०.६६०
२०	३४१/११	०.६१०
२१	३४१/१२	०.७७०
२२	३४१/१३	१.०२०
२३	३४१/१४	०.६५०
२४	३४१/१५	०.४५०
२५	३४१/१६	०.४००
२६	३५१/१	०.१४९
२७	३५१/२	०.१४९
२८	३५१/३	०.१४२
२९	३५१/४	०.०४३
३०	३५१/५	०.०३१

एकूण .. ३० १६.५६८

वितरिका क्र. ५५/ओएल-४/सा. क्र. ९४० मी.

१	३३८/१	०.८१९
२	३३८/२ अ	१.५२७
३	३३८/२ ब	६.११०
४	३३९/१	१.६६६
५	३३९/२	१.६७१
६	३३९/३	१.६६६
७	३५१/१	०.४०२
८	३५१/२	०.४०२
९	३५१/३	०.६२३
१०	३५१/४	०.११६
११	३५१/५	०.७५५

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	गट नंबर	क्षेत्र
१	२	३	(सीसीए) हेक्टर

गाव विसापूर--चालू

वितरिका क्र. ५५/ओएल-४/सा. क्र. ९४० मी.--चालू

१२	४०२	०.७८४
१३	४०३	२.१६३
१४	४०४	२.९९०
१५	४०५/१	१.०११
१६	४०५/२	४.०५४

एकूण ..	१६	२६.७५९
---------	----	--------

वितरिका क्र. ५५/ओएल-५/सा. क्र. १२०० मी.

१	३३८/१	०.७५६
२	३३८/२ अ	१.४१०
३	३३८/२ ब	५.६४०
४	३३९/१	१.४७२
५	३३९/२	१.४७७
६	३३९/३	१.४७३
७	३५२/१	१.०४२
८	३५२/२	०.९७१
९	३५२/३	०.४२१
१०	३५३/१ अ	०.४९२
११	३५३/१ अ	०.८२०
१२	३५३/१ अ	०.९६८
१३	३५३/१ ब	०.६४८
१४	३५३/२	०.९७२
१५	३५३/३	४.१७२

एकूण ..	१५	२२.७३४
---------	----	--------

वितरिका क्र. ५५/ओएल-६/सा. क्र. १३०० मी.

१	३५२/१	१.१२२
२	३५२/२	१.०४५
३	३५२/३	०.४५३
४	३५३/१ अ	०.२७०
५	३५३/१ अ	०.४८३

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	गट नंबर	क्षेत्र
१	२	३	(सीसीए) हेक्टर

गाव विसापूर--चालू

वितरिका क्र. ५५/ओएल-६/सा. क्र. १३०० मी.--चालू

६	३५३/१ अ	०.५५०
७	३५३/१ ब	०.३८७
८	३५३/२	०.५८३
९	३५३/३	२.४७९

एकूण ..	९	७.३७२
---------	---	-------

वितरिका क्र. ५५/ओएल-७/सा. क्र. १८०० मी.

१	३५३/१ अ	०.२३३
२	३५३/१ अ	०.६९३
३	३५३/१ अ	०.६३४
४	३५३/१ ब	०.६०४
५	३५३/२	०.९२३
६	३५३/३	३.७३५
७	३३०/१	१.०४५
८	३३०/२	१.०४५
९	३३०/३	१.०४५
१०	३३०/४	३.०२०

एकूण ..	१०	१२.९७७
---------	----	--------

वितरिका क्र. ५५/ओएल-८/सा. क्र. २१४० मी.

१	३३३/१	०.९१३
२	३३३/२	१.६५२
३	३३३/३	१.३५७
४	३३३/४	१.५०९
५	३३३/५/	०.७७०
६	३३३/५/	०.३८१
७	३३३/५/	०.२९१
८	३३३/६	०.४४८
९	३३५	४.६५३
१०	३३८/१	०.१८९
११	३३८/२ अ	०.३५२
१२	३३८/२ ब	१.४१०

एकूण ..	१२	१३.९२५
---------	----	--------

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव विसापूर--चालू

वितरिका क्र. ५५/ओएल-९/सा. क्र.२२६० मी.

१	३३२/१ अ	०.४८४
२	३३२/१ ब	०.४८३
३	३३२/२ अ	०.४८४
४	३३२/२ ब	०.४८३
५	३३३/१	०.९७६
६	३३३/२	१.७७७
७	३३३/३	१.४५१
८	३३३/४	१.६२६
९	३३३/५	०.८०२
१०	३३३/५	०.३९७
११	३३/५	०.३०३
१२	३३३/६	०.४८५
१३	३३४/१	०.२००
१४	३३४/२	१.२१५
१५	३३४/३	०.४०५
१६	३३४/४	०.२००
१७	३३४/५	२.६३५
१८	३३४/६	०.०५०
१९	३३४/७	०.४०५
२०	३३४/८	०.८७०
२१	३३४/९	०.४०५
२२	३३४/१०	०.२००
२३	३३४/११	०.०५०
२४	३३४/१२	०.६०७
२५	३३४/१३	०.६०७
२६	३३४/१४	०.४०५
२७	३३४/१५	०.८१०
२८	३३४/१६	०.३५५
२९	३३४/१७	०.२५५
३०	३३४/१८	१.०१५
३१	३३४/१९	०.०२५

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव विसापूर--चालू

वितरिका क्र. ५५/ओएल-९/सा. क्र.२२६० मी.--चालू

३२	३३४/२०	०.१५०
३३	३३४/२१	०.०२५
३४	३३४/२२	०.२००
३५	३३४/२३	०.२००
३६	३३५	६.२०४
एकूण ..		२७.२४४

वितरिका क्र. ५५/ओएल-१०/सा. क्र. २४८० मी.

१	३३२/१ अ	०.२६६
२	३३२/१ ब	०.२६५
३	३३२/२ अ	०.२६६
४	३३२/२ ब	०.२६५
५	३३४/१	०.२१६
६	३३४/२	१.२९९
७	३३४/३	०.४३६
८	३३४/४	०.२१४
९	३३४/५	२.८३९
१०	३३४/६	०.०५४
११	३३४/७	०.४३६
१२	३३४/८	०.९३०
१३	३३४/९	०.४३६
१४	३३४/१०	०.२१६
१५	३३४/११	०.०५४
१६	३३४/१२	०.६५४
१७	३३४/१३	०.६५५
१८	३३४/१४	०.४३७
१९	३३४/१५	०.८७४
२०	३३४/१६	०.३८३
२१	३३४/१७	०.२७५
२२	३३४/१८	१.०९५
२३	३३४/१९	०.०२६

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	गट नंबर	क्षेत्र
१	२	३	(सीसीए) हेक्टर

गाव विसापूर--चालू

वितरिका क्र. ५५/ओएल-१०/सा. क्र. २४८० मी.--चालू

२४	३३४/२०	०.१६१
२५	३३४/२१	०.०२७
२६	३३४/२२	०.२१५
२७	३३४/२३	०.२१५
एकूण ..	२७	१३.२०९

वितरिका क्र. ५५/ओएल-११/सा. क्र. २९०० मी.

१	३१७/१	१.१२३
२	३१७/२	१.०४६
३	३१७/४	०.४९३
४	३१७/३	०.४०९
५	३२१/४	१५.५८९
६	३२२	२.२३७
७	३३१/१	०.०९०
८	३३१/२	१.३४०
९	३३१/३	०.७१९
१०	३३१/३	०.५४६
११	३३४/१	०.१२८
१२	३३४/२	०.७६०
१३	३३४/३	०.२५७
१४	३३४/४	०.१२६
१५	३३४/५	१.६७८
१६	३३४/६	०.०३२
१७	३३४/७	०.२५८
१८	३३४/८	०.५४४
१९	३३४/९	०.२५८
२०	३३४/१०	०.१२८
२१	३३४/११	०.०३२
२२	३३४/१२	०.३८६
२३	३३४/१३	०.३८७
२४	३३४/१४	०.२५९

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	गट नंबर	क्षेत्र
१	२	३	(सीसीए) हेक्टर

गाव विसापूर--चालू

वितरिका क्र. ५५/ओएल-११/सा. क्र. २९०० मी.--चालू

२५	३३४/१५	०.५१८
२६	३३४/१६	०.२२७
२७	३३४/१७	०.१६३
२८	३३४/१८	०.६४८
२९	३३४/१९	०.०१५
३०	३३४/२०	०.०९५
३१	३३४/२१	०.०१६
३२	३३४/२२	०.१२७
३३	३३४/२३	०.१२७
एकूण ..	३३	३०.७७

वितरिका क्र. ५५/ओएल-१२/सा. क्र. ३६८० मी.

१	३१७/१	०.१४४
२	३१७/२	०.१३४
३	३१७/४	०.०६३
४	३१७/३	०.०५२
५	३१९/१	०.५५५
६	३१९/२	०.२६२
७	३१९/३	०.२६२
८	३१९/४	०.२८५
९	३१९/५	०.२८५
१०	३१९/६	०.५७७
११	३१९/७	०.५७७
१२	३१९/८	०.१५३
१३	३१९/९	०.१६१
१४	३१९/१०	०.१६१
१५	३१९/११	०.१८७
१६	३१९/१२	०.००७
१७	३१९/१३	०.००७
१८	३१९/१४	०.००७
१९	३१९/१५	०.००७

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	

गाव विसापूर--चालू

वितरिका क्र. ५५/ओएल-१२/सा. क्र. ३६८० मी.--चालू

२०	३१९/१६	०.००३
२१	३१९/१७	०.००३
२२	३२०/१	१.८३४
२३	३२०/२	२.१३५
२४	३२०/३	७.४६२
एकूण ..	२४	१५.३२३

वितरिका क्र. ५५/ओएल-१३/सा. क्र. ३९६० मी.

१	२९५/१	०.०६४
२	२९५/२	०.०६४
३	२९५/३	०.००१
४	२९५/४	०.११२
५	२९५/५	०.०२९
६	२९५/६	०.०४६
७	२९५/७	०.००२
८	२९६/१ अ	०.२३६
९	२९६/२	०.२३६
१०	३०१/१	४.०७५
११	३०१/२	०.५०५
१२	३०२/१	४.६८३
१३	३०२/२	१.३६५
१४	३०२/३	१.७४३
१५	३०२/४	२.१२१
१६	३०२/५	०.६२३
१७	३०३/१	०.५७९
१८	३०३/२	१.२२२
१९	३०३/३	०.१६२
२०	३०३/४	०.१६२
२१	३०३/५ अ	०.०८१
२२	३०३/५ ब	०.०८१
२३	३०३/६	०.१७५

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	

गाव विसापूर--चालू

वितरिका क्र. ५५/ओएल-१३/सा. क्र. ३९६० मी.--चालू

२४	३०३/७	१.०५५
२५	३०३/८	१.०१८
२६	३२०/१	०.५२४
२७	३२०/२	०.६१०
२८	३२०/३	२.१३२
एकूण ..	२८	२३.७०६

वितरिका क्र. ५५/ओएल-१४/सा. क्र. ४१४० मी.

१	३०२/१	१.३३८
२	३०२/२	०.३९०
३	३०२/३	०.४९८
४	३०२/४	०.६०६
५	३०२/५	०.१७८
६	३०३/१	०.१०८
७	३०३/२	०.२२८
८	३०३/३	०.०३०
९	३०३/४	०.०३०
१०	३०३/५/अ	०.०१५
११	३०३/५/ब	०.०१५
१२	३०३/६	०.०३३
१३	३०३/७	०.१९८
१४	३०३/८	०.१९२
१५	३०४/१	०.४५७
१६	३०४/२	०.४२०
१७	३०४/३/अ	०.२९२
१८	३०४/३/ब	०.२९२
१९	३०४/३/क	०.५६०
२०	३०४/४	०.९२५
२१	३०४/५	०.९७२
२२	३०४/६	०.२२७
२३	३०४/७	०.३०२

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	गट नंबर	क्षेत्र
१	२	३	(सीसीए)
			हेक्टर

गाव विसापूर--चालू

वितरिका क्र. ५५/ओएल-१४/सा. क्र. ४१४० मी.--चालू

२४	३०४/८	०.४९०
२५	३०४/९	०.४५०
एकूण ..	२५	९.२४६

वितरिका क्र. ५५/ओएल-१५/सा. क्र. ४३४० मी.

१	३०२/१	१.३३८
२	३०२/२	०.३९०
३	३०२/३	०.४९८
४	३०२/४	०.६०६
५	३०२/५	०.१७८
६	३०४/१	०.३६६
७	३०४/२	०.३३६
८	३०४/३ अ	०.२३४
९	३०४/३ ब	०.२३४
१०	३०४/३ क	०.४४८
११	३०४/४	०.७४०
१२	३०४/५	०.७७८
१३	३०४/६	०.१८२
१४	३०४/७	०.२४२
१५	३०४/८	०.३९२
१६	३०४/९	०.३६०
१७	३०५/१	१.००८
१८	३०५/२	१.४५६
१९	३०५/३	१.३७६
२०	३०६	३.३५१
एकूण ..	२०	१४.५१३

वितरिका क्र. ५५/ओएल-१६/सा. क्र. ४५७० मी.

१	३०४/१	०.०५४
२	३०४/२	०.०५०
३	३०४/३ अ	०.०३०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	गट नंबर	क्षेत्र
१	२	३	(सीसीए)
			हेक्टर

गाव विसापूर--चालू

वितरिका क्र. ५५/ओएल-१६/सा. क्र. ४५७० मी.--चालू

४	३०४/३ ब	०.०३०
५	३०४/३ क	०.०६२
६	३०४/४	०.०९८
७	३०४/५	०.१०४
८	३०४/६	०.०२७
९	३०४/७	०.०३६
१०	३०४/८	०.०४७
११	३०४/९	०.०४२
१२	३०५/१	३.३१०
१३	३०५/२	५.०४८
१४	३०५/३	४.७७१
१५	३०६	९.९२८
१६	३०७/१	४.९२०
एकूण ..	१६	२८.५५७

वितरिका क्र. ५५/ओएल-१७/सा. क्र. ४७०० मी.

१	३०५/१	०.८०५
२	३०५/२	१.३१०
३	३०५/३	१.२३८
४	३१३	८.३६४
एकूण ..	४	११.७१७

वितरिका क्र. ५५/ओआर-१/सा. क्र. ४७०० मी.

१	३०४/१	०.११८
२	३०४/२	०.१०९
३	३०४/३ क	०.०११
४	३०४/६	०.०५९
५	३०४/७	०.०७८
६	३०५/१	०.७५६
७	३०५/२	१.०९२
८	३०५/३	१.०३२

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	कालवा
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव विसापूर--चालू

वितरिका क्र. ५५/ओआर-१/सा. क्र. ४७०० मी.--चालू

९	३१४	१६.०११
१०	३१५	९.८३६
एकूण ..	१०	२९.१०२

वितरिका क्र. ५५/ओआर-२/सा. क्र. ४७८० मी.

१	३१३	२१.०३३
एकूण ..	१	२१.०३३

वितरिका क्र. ५५/टीओएल/सा. क्र. ५३०० मी.

१	३०७/१	६.९६१
२	३०८/१	७.४२४
३	३१२	११.६९३
एकूण ..	३	२६.०७८

गाव निहाय क्षेत्र

कालवा	विमोचक	गट क्रमांक	क्षेत्र
१	२	३	४

गाव विसापूर

वितरिका क्र. ५४	ओआर १	२	१५.३३१
वितरिका क्र. ५४	ओआर २	७	२८.१०६
वितरिका क्र. ५४	ओआर ३	१०	२८.८९
वितरिका क्र. ५४	ओआर ४	६	२२.७२५
वितरिका क्र. ५४	ओआर ५	११	२६.२७४
वितरिका क्र. ५४	ओआर ६	१९	२८.९०४
वितरिका क्र. ५४	ओआर ७	१०	२४.९६८
वितरिका क्र. ५४	ओआर ८	११	१९.८२४
वितरिका क्र. ५४	ओआर ९	२	३०.१७८
वितरिका क्र. ५५	ओएल १	२४	१३.३१६
वितरिका क्र. ५५	ओएल २	५८	१३.८६५
वितरिका क्र. ५५	ओएल ३	३०	१६.५३८

गाव निहाय क्षेत्र--चालू

विमोचक	गट क्रमांक	क्षेत्र
२	३	४
गाव विसापूर--चालू		
वितरिका क्र. ५५	ओएल ४	१६ २६.७५९
वितरिका क्र. ५५	ओएल ५	१५ २२.७३४
वितरिका क्र. ५५	ओएल ६	९ ७.३७२
वितरिका क्र. ५५	ओएल ७	१० १२.९७७
वितरिका क्र. ५५	ओएल ८	१२ १३.९२५
वितरिका क्र. ५५	ओएल ९	३६ २७.२४४
वितरिका क्र. ५५	ओएल १०	२७ १३.२०९
वितरिका क्र. ५५	ओएल ११	३३ ३०.७७
वितरिका क्र. ५५	ओएल १२	२४ १५.३२३
वितरिका क्र. ५५	ओएल १३	२८ २३.७०६
वितरिका क्र. ५५	ओएल १४	२५ ९.२४६
वितरिका क्र. ५५	ओएल १५	२० १४.५१३
वितरिका क्र. ५५	ओएल १६	१६ २८.५५७
वितरिका क्र. ५५	ओएल १७	४ ११.७१७
वितरिका क्र. ५५	ओआर १	१० २९.१०२
वितरिका क्र. ५५	ओआर २	१ २१.०३३
वितरिका क्र. ५५	टीओएल	३ २६.०७८

एकूण

४७९ ६०३.१८४

गाव पनमाळेवाडी

वितरिका क्र. ५४	टीओएल	२ २४.५५६
एसएम १	टीओएल	२१ २०.३४९
एकूण		२३ ४४.९०५
एकुणांत		५०२ ६४८.०८९

प्रकाश रायगोंडा पाटील,

कार्यकारी अभियंता,

ताकारी पंपगृह विभाग क्रमांक १,

देवराष्ट्रे.

देवराष्ट्रे, २२ फेब्रुवारी २०१८.

MMISF ACT, 2005**(See Sections 5.0, 6.0, 7.0 and Rule 3.00)****(Notification III)**

क्रमांक प्रशा-४/पावावि-२/अधि-३, १ कॅम्प (९)/२०१७.—
Whereas, it has been decided to delineate the Area of Operation of Water User Associations (WUAs) on Volumetric basis and as per Administrative Convenience under Sections 5, 6, 7 and Rule 3 of the MMISF Act, 2005 I, Prakash Raigonda Patil, Executive Engineer, Takari Pump House Division No. 1, Devrashtre hereby delineate the areas of Operation of following WUA's and direct that the certified copy of the updated map and list of landholders and/or occupiers of said WUA's shall be displayed on the notice board of the offices of concerned Grampanchayat, Tahsil office, Irrigation Sections Sub-Division and Division and at other prominent public places.

I, Prakash Raigonda Patil, Executive Engineer also hereby declare that no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual or occupier of such land and the system of supply of water through Water Users Association shall be binding on all the holders and occupiers of the lands under Maharashtra Management Irrigation System by Farmers Act-2005.

Any Person affected by this Notification or part thereof, may file an appeal before Superintending Engineer, Takari Pump House Division No. 1, Devrashtre Irrigation Circle within 30 days from the date of Publication of this Notification in the Maharashtra Government Gazette.

Schedule 'A'

Division : Takari Pump House Division No. 1, Devrashtre.

Sub-Division : Takari Lift Irrigation Maintenance sub-division No. 3, Tasgaon.

Name of the Project : Takari Lift Irrigation Scheme.

Area Notified : 648.089 Ha.

No. of villages : 2-Visapur, Panmalewadi, taluka Tasgaon, district Sangli.

Description of area notified : Dy. Nos. 54 and 55 of WUA No. 36 of Takari Main Canal. Area 648.089 Ha. (CCA).

Name and address of WUA (Existing/Proposed)
: Proposed Takari Main Canal WUA No. 36, Visapur, taluka Tasgaon, district Sangli.

Details of Area Notified**District Sangli, taluka Tasgaon**

Name of Village	Irrigable Area Notified (As per Schedule B)	
	Gat Nos.	Area
		(Ha.)
1	2	3
Visapur	479	603.184
Panmalewadi	23	44.905
Total	502	648.089

Schedule-3

Division : Takari Pump House Division No. 1, Devrashtre.

Sub-Division : Takari Lift Irrigation Maintenance sub-division No. 3, Tasgaon.

Name of the Project : Takari Lift Irrigation Scheme.

Canal : Takari Main Canal

Area Under Notification : Dy. Nos. 54 and 55 of WUA No. 36 of Takari Main Canal

Area : 648.089 Ha. (CCA)

No. of villages : 2-Visapur, Panmalewadi, taluka Tasgaon, district Sangli.

Delineated Area : Dy. Nos. 54 and 55 of WUA No. 36 of takari Main Canal. Area 648.089 Ha. (CCA)

Year of Starting Irrigation : 2017-18

Schedule-B**District Sangli, taluka Tasgaon**

Sr. No.	Delineated Area	
	Gat No.	Area
		(CCA)
		H. A.
1	2	3

Village Visapur**Dy. 54/OR-1/80 mtrs.**

1	327/1	11
2	327/2	4.331
Total ..	2	15.331

Dy. 54/OR-2/560 mtrs.

1	356/1	3.800
2	356/2	3.790
3	356/4	0.930

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area Area (CCA) H. A.
1	2	3

Village Visapur--contd.

Dy. 54/OR-2/560 mtrs.--contd.

4	328	7.406
5	326/1	7.358
6	326/2A	1.586
7	326/2B	3.236

Total .. 7 28.106

Dy. 54/OR-3/1040 mtrs.

1	328	6.484
2	329	1.747
3	325/1	2.242
4	325/2	2.658
5	325/3	2.125
6	325/4	1.982
7	325/5	5.928
8	326/1	3.504
9	326/2A	0.762
10	326/3B	1.548

Total .. 10 28.980

Dy. 54/OR-4/1300 mtrs.

1	329	6.639
2	325/1	2.415
3	325/2	2.863
4	325/3	2.289
5	325/4	2.135
6	325/5	6.384

Total .. 6 22.725

Dy. 54/OR-5/1480 mtrs.

1	324/1A	3.810
2	324/1B	3.810
3	324/2A	0.840
4	324/2B	0.840
5	324/2C	0.950
6	324/2D	1.165
7	329	13.123

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area Area (CCA) H. A.
1	2	3

Village Visapur--contd.

Dy. 54/OR-5/1480 mtrs.--contd.

8	330/1	0.298
9	330/2	0.298
10	330/3	0.298
11	330/4	0.842

Total .. 11 26.274

Dy. 54/OR-6/1760 mtrs.

1	323/1	4.066
2	323/2	2.024
3	323/3	2.024
4	323/4	2.028
5	324/1A	0.381
6	324/1B	0.381
7	324/2A	0.084
8	324/2B	0.084
9	324/2C	0.095
10	324/2D	0.116
11	329	10.971
12	330/1	0.672
13	330/2	0.672
14	330/3	0.672
15	330/4	1.949
16	331/1	0.090
17	331/2	1.335
18	331/3	0.714
19	331/3	0.546

Total .. 19 28.904

Dy. 54/OR-7/2160 mtrs.

1	323/1	4.518
2	323/2	2.249
3	323/3	2.249
4	323/4	2.254
5	324/1A	4.572
6	324/1B	4.572
7	324/2B	1.008

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area Area (CCA) H. A.
1	2	3

Village Visapur--contd.**Dy. 54/OR-7/2160 mtrs.--contd.**

8	324/2B	1.008
9	324/2C	1.140
10	324/2D	1.398

Total ..	10	24.968
-----------------	-----------	---------------

Dy. 54/OR-8/2500 mtrs.

1	316	8.225
2	323/1	1.904
3	323/2	0.948
4	323/3	0.948
5	323/4	0.950
6	324/1A	2.286
7	324/1B	2.286
8	324/2A	0.504
9	324/2B	0.504
10	324/2C	0.570
11	324/2D	0.699

Total ..	11	19.284
-----------------	-----------	---------------

Dy. 54/OR-9/2720 mtrs.

1	315	14.755
2	316	15.423

Total ..	2	30.178
-----------------	----------	---------------

Village Panmalewadi**Dy. 54/TOL/2850 mtrs.**

1	314	10.293
2	315	14.263

Total ..	2	24.556
-----------------	----------	---------------

Dy. 54/SM-1/TOL/780 mtrs.

1	2A/1	5.751
2	2A/2	0.612
3	2A/3	1.809
4	2A/4	1.251
5	2A/5	0.270

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area Area (CCA) H. A.
1	2	3

Village Panmalewadi--contd.**Dy. 54/SM-1/TOL/780 mtrs.--contd.**

6	2A/6	0.180
7	2A/7	0.234
8	2A/8	0.279
9	2A/9	0.792
10	2A/10	0.819
11	2A/11	0.738
12	2A/12	0.441
13	2A/13	0.918
14	2A/14	1.899
15	2A/15	0.324
16	2A/16	0.639
17	2A/17	0.693
18	2A/18	0.540
19	2A/19	0.684
20	2A/20	0.495
21	2A/21	0.981

Total ..	21	20.349
-----------------	-----------	---------------

Village Visapur**Dy. 55/OL-1/7180 mtrs.**

1	328	0.922
2	344/1	0.417
3	344/2	0.432
4	344/3	0.806
5	344/4	1.015
6	344/5	0.403
7	344/6	0.640
8	344/7	0.479
9	344/8	0.037
10	344/9B	0.597
11	345/1	0.191
12	345/2	0.238
13	345/3	0.122
14	345/4	0.099
15	345/5	0.114
16	345/6	0.122

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area
1	2	3
		(CCA)
		H. A.

Village Visapur--contd.

Dy. 55/OL-1/7180 mtrs.--contd.

17	345/7	0.694
18	347/1	0.324
19	347/2B	1.776
20	347/3	0.432
21	347/4	1.530
22	348 -1	1.116
23	348/5	0.479
24	348/6	0.331

Total .. 24 13.316

Dy. 55/OL-2/480 mtrs.

1	340/1	0.212
2	340/2	0.098
3	340/3	0.456
4	340/4	0.228
5	340/5	0.152
6	340/6	0.224
7	341/1	0.168
8	341/2	0.135
9	341/3	0.120
10	341/4	0.120
11	341/5	0.060
12	341/6	0.060
13	341/7	0.120
14	341/8	0.171
15	341/9	0.099
16	341/10	0.198
17	341/11	0.183
18	341/12	0.231
19	341/13	0.306
20	341/14	0.195
21	341/15	0.135
22	341/16	0.120
23	342/1B	1.448
24	342/2B	1.352
25	342/3B	0.184

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area
1	2	3
		(CCA)
		H. A.

Village Visapur--contd.

Dy. 55/OL-2/480 mtrs.--contd.

26	342/4B	0.448
27	342/1A	0.032
28	342/2A	0.232
29	342/3A	0.240
30	342/4A	0.040
31	343/1	0.042
32	343/2	0.042
33	343/3	0.056
34	343/4	0.119
35	343/5B	0.133
36	343/6	0.644
37	343/7B	0.126
38	343/8	0.168
39	343/9	0.217
40	343/10	0.084
41	344/1	0.139
42	344/2	0.144
43	344/3	0.268
44	344/4	0.338
45	344/5	0.118
46	344/6	0.213
47	344/7	0.159
48	344/8	0.009
49	344/9B	0.195
50	346/1	0.992
51	346/2	0.444
52	346/3	0.112
53	346/4	0.304
54	346/6	0.116
55	346/5	0.172
56	346/7	0.152
57	346/8B	0.020
58	346/9	0.572

Total .. 58 13.865

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area
1	2	3
		(CCA)
		H. A.

Village Visapur--contd.**Dy. 55/OL-3/820 mtrs.**

1	339/1	1.085
2	339/2	1.088
3	339/3	1.085
4	340/1	0.718
5	340/2	0.343
6	340/3	1.521
7	340/4	0.798
8	340/5	0.532
9	340/6	0.784
10	341/1	0.560
11	341/2	0.450
12	341/3	0.400
13	341/4	0.400
14	341/5	0.200
15	341/6	0.200
16	341/7	0.400
17	341/8	0.570
18	341/9	0.330
19	341/10	0.660
20	341/11	0.610
21	341/12	0.770
22	341/13	1.020
23	341/14	0.650
24	341/15	0.450
25	341/16	0.400
26	351/1	0.149
27	351/2	0.149
28	351/3	0.142
29	351/4	0.043
30	351/5	0.031

Total ..	30	16.538
----------	----	--------

Dy. 55/OL-4/940 mtrs.

1	338/1	0.819
2	338/2A	1.527
3	338/2B	6.110

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area
1	2	3
		(CCA)
		H. A.

Village Visapur--contd.**Dy. 55/OL-4/940 mtrs.--contd.**

4	339/1	1.666
5	339/2	1.671
6	339/3	1.666
7	351/1	0.402
8	351/2	0.402
9	351/3	0.623
10	351/4	0.116
11	351/5	0.755
12	402	0.784
13	403	2.163
14	404	2.990
15	405/1	1.011
16	405/2	4.054

Total ..	16	26.759
----------	----	--------

Dy. 55/OL-5/1200 mtrs.

1	338/1	0.756
2	338/2A	1.410
3	338/2B	5.640
4	339/1	1.472
5	339/2	1.477
6	339/3	1.473
7	352/1	1.042
8	352/2	0.971
9	352/3	0.421
10	353/1A	0.492
11	353/1A	0.820
12	353/1A	0.968
13	353/1B	0.648
14	353/2	0.972
15	353/3	4.172

Total ..	15	22.734
----------	----	--------

Dy. 55/OL-6/1300 mtrs.

1	352/1	1.122
2	352/2	1.045
3	352/3	0.453

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area Area (CCA) H. A.
1	2	3

Village Visapur--contd.

Dy. 55/OL-6/1300 mtrs.--contd.

4	353/1A	0.270
5	353/1A	0.483
6	353/1A	0.550
7	353/1B	0.387
8	353/2	0.583
9	353/3	2.479

Total .. 9 7.372

Dy. 55/OL-7/1800 mtrs.

1	353/1A	0.233
2	353/1A	0.693
3	353/1A	0.634
4	353/1B	0.604
5	353/2	0.923
6	353/3	3.735
7	330/1	1.045
8	330/2	1.045
9	330/3	1.045
10	330/4	3.020

Total .. 10 12.977

Dy. 55/OL-8/2140 mtrs.

1	333/1	0.913
2	333/2	1.652
3	333/3	1.357
4	333/4	1.509
5	333/5	0.770
6	333/5	0.381
7	333/5	0.291
8	333/6	0.448
9	335	4.653
10	338/1	0.189
11	338/2A	0.352
12	338/2B	1.410

Total .. 12 13.925

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area Area (CCA) H. A.
1	2	3

Village Visapur--contd.

Dy. 55/OL-9/2260 mtrs.

1	332/1A	0.484
2	332/1B	0.483
3	332/2A	0.484
4	332/2B	0.483
5	333/1	0.976
6	333/2	1.777
7	333/3	1.451
8	333/4	1.626
9	333/5	0.802
10	333/5	0.397
11	33/5/	0.303
12	333/6	0.485
13	334/1	0.200
14	334/2	1.215
15	334/3	0.405
16	334/4	0.200
17	334/5	2.635
18	334/6	0.050
19	334/7	0.405
20	334/8	0.870
21	334/9	0.405
22	334/10	0.200
23	334/11	0.050
24	334/12	0.607
25	334/13	0.607
26	334/14	0.405
27	334/15	0.810
28	334/16	0.355
29	334/17	0.255
30	334/18	1.015
31	334/19	0.025
32	334/20	0.150
33	334/21	0.025
34	334/22	0.200
35	334/23	0.200
36	335	6.204

Total .. 36 27.244

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area
1	2	3
		(CCA)
		H. A.

Village Visapur--contd.**Dy. 55/OL-10/2480 mtrs.**

1	332/1A	0.266
2	332/1B	0.265
3	332/2A	0.266
4	332/2B	0.265
5	334/1	0.216
6	334/2	1.299
7	334/3	0.436
8	334/4	0.214
9	334/5	2.839
10	334/6	0.054
11	334/7	0.436
12	334/8	0.930
13	334/9	0.436
14	334/10	0.216
15	334/11	0.054
16	334/12	0.654
17	334/13	0.655
18	334/14	0.437
19	334/15	0.874
20	334/16	0.383
21	334/17	0.275
22	334/18	1.095
23	334/19	0.026
24	334/20	0.161
25	334/21	0.027
26	334/22	0.215
27	334/23	0.215

Total ..	27	13.209
----------	----	--------

Dy. 55/OL-11/2900 mtrs.

1	317/1	1.123
2	317/2	1.046
3	317/4	0.493
4	317/3	0.409
5	321/4	15.589
6	322	2.237

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area
1	2	3
		(CCA)
		H. A.

Village Visapur--contd.**Dy. 55/OL-11/2900 mtrs.--contd.**

7	331/1	0.090
8	331/2	1.340
9	331/3	0.719
10	331/3	0.546
11	334/1	0.128
12	334/2	0.760
13	334/3	0.257
14	334/4	0.126
15	334/5	1.678
16	334/6	0.032
17	334/7	0.258
18	334/8	0.544
19	334/9	0.258
20	334/10	0.128
21	334/11	0.032
22	334/12	0.386
23	334/13	0.387
24	334/14	0.259
25	334/15	0.518
26	334/16	0.227
27	334/17	0.163
28	334/18	0.648
29	334/19	0.015
30	334/20	0.095
31	334/21	0.016
32	334/22	0.127
33	334/23	0.127

Total ..	33	30.77
----------	----	-------

Dy. 55/OL-12/3680 mtrs.

1	317/1	0.144
2	317/2	0.134
3	317/4	0.063
4	317/3	0.052
5	319/1	0.555
6	319/2	0.262
7	319/3	0.262

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area
1	2	3
		(CCA)
		H. A.

Village Visapur--contd.

Dy. 55/OL-12/3680 mtrs.--contd.

8	319/4	0.285
9	319/5	0.285
10	319/6	0.577
11	319/7	0.577
12	319/8	0.153
13	319/9	0.161
14	319/10	0.161
15	319/11	0.187
16	319/12	0.007
17	319/13	0.007
18	319/14	0.007
19	319/15	0.007
20	319/16	0.003
21	319/17	0.003
22	320/1	1.834
23	320/2	2.135
24	320/3	7.462

Total .. 24 15.323

Dy. 55/OL-13/3960 mtrs.

1	295/1	0.064
2	295/2	0.064
3	295/3	0.001
4	295/4	0.112
5	295/5	0.029
6	295/6	0.046
7	295/7	0.002
8	296/1A	0.236
9	296/2	0.236
10	301/1	4.075
11	301/2	0.505
12	302/1	4.683
13	302/2	1.365
14	302/3	1.743
15	302/4	2.121
16	302/5	0.623
17	303/1	0.579

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area
1	2	3
		(CCA)
		H. A.

Village Visapur--contd.

Dy. 55/OL-13/3960 mtrs.--contd.

18	303/2	1.222
19	303/3	0.162
20	303/4	0.162
21	303/5A	0.081
22	303/5B	0.081
23	303/6	0.175
24	303/7	1.055
25	303/8	1.018
26	320/1	0.524
27	320/2	0.610
28	320/3	2.132

Total .. 28 23.706

Dy. 55/OL-14/4140 mtrs.

1	302/1	1.338
2	302/2	0.390
3	302/3	0.498
4	302/4	0.606
5	302/5	0.178
6	303/1	0.108
7	303/2	0.228
8	303/3	0.030
9	303/4	0.030
10	303/5/A	0.015
11	303/5/B	0.015
12	303/6	0.033
13	303/7	0.198
14	303/8	0.192
15	304/1	0.457
16	304/2	0.420
17	304/3/A	0.292
18	304/3/B	0.292
19	304/3/C	0.560
20	304/4	0.925
21	304/5	0.972
22	304/6	0.227

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area
1	2	3
		(CCA)
		H. A.

Village Visapur--contd.**Dy. 55/OL-14/4140 mtrs.--contd.**

23	304/7	0.302
24	304/8	0.490
25	304/9	0.450

Total ..	25	9.246
-----------------	-----------	--------------

Dy. 55/OL-15/4340 mtrs.

1	302/1	1.338
2	302/2	0.390
3	302/3	0.498
4	302/4	0.606
5	302/5	0.178
6	304/1	0.366
7	304/2	0.336
8	304/3A	0.234
9	304/3B	0.234
10	304/3C	0.448
11	304/4	0.740
12	304/5	0.778
13	304/6	0.182
14	304/7	0.242
15	304/8	0.392
16	304/9	0.360
17	305/1	1.008
18	305/2	1.456
19	305/3	1.376
20	306	3.351

Total ..	20	14.513
-----------------	-----------	---------------

Dy. 55/OL-16/4570 mtrs.

1	304/1	0.054
2	304/2	0.050
3	304/3A	0.030
4	304/3B	0.030
5	304/3C	0.062
6	304/4	0.098
7	304/5	0.104

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area
1	2	3
		(CCA)
		H. A.

Village Visapur--contd.**Dy. 55/OL-16/4570 mtrs.--contd.**

8	304/6	0.027
9	304/7	0.036
10	304/8	0.047
11	304/9	0.042
12	305/1	3.310
13	305/2	5.048
14	305/3	4.771
15	306	9.928
16	307/1	4.920

Total ..	16	28.557
-----------------	-----------	---------------

Dy. 55/OL-17/4700 mtrs.

1	305/1	0.805
2	305/2	1.310
3	305/3	1.238
4	313	8.364

Total ..	4	11.717
-----------------	----------	---------------

Dy. 55/OR-1/4700 mtrs.

1	304/1	0.118
2	304/2	0.109
3	304/3C	0.011
4	304/6	0.059
5	304/7	0.078
6	305/1	0.756
7	305/2	1.092
8	305/3	1.032
9	314	16.011
10	315	9.836

Total ..	10	29.102
-----------------	-----------	---------------

Dy. 55/OR-2/4780 mtrs.

1	313	21.033
---	-----	--------

Total ..	1	21.033
-----------------	----------	---------------

Schedule-B--contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area Area (CCA) H. A.
1	2	3

Village Visapur--contd.

Dy. 55/TOL/5300 mtrs.

1	307/1	6.961
2	308/1	7.424
3	312	11.693

Total .. 3 26.078

Villagewise Abstract

Canal	Outlet	Gat No.	Area
1	2	3	4 (CCA)
Village Visapur			
DY NO-54	OR-1	2	15.331
DY NO-54	OR-2	7	28.106
DY NO-54	OR-3	10	28.89
DY NO-54	OR-4	6	22.725
DY NO-54	OR-5	11	26.274
DY NO-54	OR-6	19	28.904
DY NO-54	OR-7	10	24.968
DY NO-54	OR-8	11	19.824
DY NO-54	OR-9	2	30.178
DY NO-55	OL-1	24	13.316
DY NO-55	OL-2	58	13.865
DY NO-55	OL-3	30	16.538
DY NO-55	OL-4	16	26.759
DY NO-55	OL-5	15	22.734
DY NO-55	OL-6	9	7.372
DY NO-55	OL-7	10	12.977
DY NO-55	OL-8	12	13.925
DY NO-55	OL-9	36	27.244
DY NO-55	OL-10	27	13.209
DY NO-55	OL-11	33	30.77
DY NO-55	OL-12	24	15.323
DY NO-55	OL-13	28	23.706

Villagewise Abstract--contd.

Canal	Outlet	Gat No.	Area
1	2	3	4 (CCA)

Village Visapur--contd.

DY NO-55	OL-14	25	9.246
DY NO-55	OL-15	20	14.513
DY NO-55	OL-16	16	28.557
DY NO-55	OL-17	4	11.717
DY NO-55	OR-1	10	29.102
DY NO-55	OR-2	1	21.033
DY NO-55	TOL	3	26.078

Total 479 603.184

Village Panmalewadi

DY NO-54	TOL	2	24.556
SM-1	TOL	21	20.349

Total 23 44.905

Grand Total 502 648.089

PRAKASH RAIGONDA PATIL,

Executive Engineer,

Takari Pump House Division No. 1,

Devrashtre.

Devrashtre, 22nd February 2018.

अधिसूचना - ३

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायदा, २००५

(पाहा कायद्याचे कलम क्रमांक ५.०, ६.०, ७.०)

(पाहा नियम ३.०)

क्रमांक प्रशा-४/पावावि-२/अधि-३, १ कॅम्प (१०)/२०१७.— ज्याअर्थी, महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायदा, २००५ चे कलम ५.०, ६.०, ७.० व नियम क्रमांक ३.० नुसार असा निर्णय झाला आहे की, पाणीवापर संस्थांचे जलशास्त्रीय व प्रशासकीय सोईच्या दृष्टीने कार्यक्षेत्र निश्चित करण्यासाठी मी, इंजिनिअर प्रकाश रायगोडा पाटील, कार्यकारी अभियंता, ताकारी पंपगृह विभाग क्रमांक १, देवराष्ट्रे खालीलप्रमाणे पाणीवापर संस्थांच्या अद्ययावत नकाशांच्या प्रमाणित प्रती, जमीनधारक आणि/किंवा कब्जेदार यांच्या नावाच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालय, तहसीलदार कार्यालय, सिंचन शाखा उपविभागीय व विभागीय कार्यालय आणि इतर महत्वाच्या सार्वजनिक ठिकाणी सूचना फलकावर माहितीसाठी प्रसिद्धी करित आहे.

मी, इंजिनिअर प्रकाश रायगोंडा पाटील, कार्यकारी अभियंता, असेही जाहीर करतो की, यापुढे समुचित प्राधिकरणातर्फे कोणाही वैयक्तिक जमीनधारकाला किंवा कब्जेदार यांचे जमिनीस पाणी पुरविले जाणार नाही आणि सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम-२००५ याखाली येणाऱ्या जमिनीच्या सर्व धारकांवर व भोगवटाधारकांवर पाणीवापर संस्थेमार्फत पाणीपुरवठा घेणे बंधनकारक असेल.

या प्रकटनांमुळे बाधित झालेल्या कोणत्याही व्यक्तीस हे प्रकटन महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसांच्या आत अधीक्षक अभियंता, कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्प मंडळ, सांगली यांचेकडे अपील दाखल करता येईल.

अनुसूची-अ

विभाग : ताकारी पंपगृह विभाग क्रमांक १, देवराष्ट्रे
उपविभाग : ताकारी उपसा सिंचन व व्यवस्थापन उपविभाग
क्रमांक ३, तासगाव.

प्रकल्पाचे नाव : ताकारी उपसा सिंचन योजना

अधिसूचित केलेले क्षेत्र : ४१४.३८७ हे.

अधिसूचित क्षेत्राचा तपशील : ताकारी मुख्य कालवा, वितरिका क्रमांक ५६, ५६-अ, ५६-ब, ५७ व सरळ विमोचक क्रमांक ८० ते ८३ वरील लाभ क्षेत्रावरील पाणीवापर संस्था क्रमांक ३७.

गावांची संख्या : ३-विसापूर, हातनोली, हातनुर, तालुका तासगाव, जिल्हा सांगली.

पाणीवापर संस्थेचे नाव व पत्ता (कार्यान्वित/प्रस्तावित) :
पाणीवापर संस्था क्रमांक ३७, विसापूर, तालुका तासगाव,
जिल्हा सांगली.

अधिसूचित क्षेत्राचा तपशील

जिल्हा सांगली, तालुका तासगाव

गाव	अधिसूचित केलेले क्षेत्र (अनुसूची 'ब' प्रमाणे)	गट संख्या	क्षेत्र
१	२	३	हे. आर
विसापूर	५४१	३१६.१८४	
हातनोली	७५	५२.१४२	
हातनुर	६९	४६.०६१	
एकूण	६८५	४१४.३८७	

अधिसूचना-३

विभाग : ताकारी पंपगृह विभाग क्रमांक १, देवराष्ट्रे
उपविभाग : ताकारी उपसा सिंचन व व्यवस्थापन उपविभाग
क्रमांक ३, तासगाव.

प्रकल्पाचे नाव : ताकारी उपसा सिंचन योजना

अधिसूचित केलेले क्षेत्र : ताकारी मुख्य कालवा, वितरिका क्रमांक ५६, ५६-अ, ५६-ब, ५७ व सरळ विमोचक क्रमांक ८० ते ८३ वरील लाभ क्षेत्रावरील पाणीवापर संस्था क्रमांक ३७, सीसीए ४१४.३८७ हे.

गावांची संख्या : ३-विसापूर, हातनोली, हातनुर,
तालुका तासगाव, जिल्हा सांगली.

सिंचन सुरु केल्याचे वर्ष : २०१७-१८

अनुसूची-ब

जिल्हा सांगली, तालुका तासगाव

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३ (सीसीए) हेक्टर

गाव विसापूर

वितरिका क्र. ५६/ओएल-१/सा. क्र. ३८० मी.

१	३७२	०.५९७
२	३७७	४.६२३
३	३७८/(१)	६.९२८
४	३७९/१	०.२१४
५	३७९/२	०.२१३
६	३७९/३	०.२१३
७	३७९/४	०.२०१
८	३७९/५	०.२०१
९	३७९/६	०.२०२
१०	३७९/७	०.१९२
११	३७९/८	०.१८३
१२	३७९/९	०.१९२
१३	३७९/१०	०.१९२
एकूण ..	१३	१४.१५१

वितरिका क्र. ५६/ओएल-२/सा. क्र. ५४० मी.

१	३७२	७.९७०
२	३७९/१	१.८१९
३	३७९/२	१.८१०
४	३७९/३	१.८१०
५	३७९/४	१.७१०
६	३७९/५	१.७०८

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव विसापूर--चालू

वितरिका क्र. ५६/ओएल-२/सा. क्र. ५४० मी.--चालू

७	३७९/६	१.७१७
८	३७९/७	१.६३२
९	३७९/८	१.५५५
१०	३७९/९	१.६३२
११	३७९/१०	१.६३२
एकूण ..	११	२४.९९५

वितरिका क्र. ५६/ओएल-३/सा. क्र. ९०० मी.

१	३७२	१५.१११
२	३९३/१	०.४२८
३	३९३/२	०.४२८
४	४००/१	०.३६५
५	४००/२ अ	०.०९३
६	४००/३	०.०९३
७	४००/४	०.०९३
८	४०१/१	४.७००
९	४०२	३.१३८
१०	४०७/१	०.०७०
११	४०७/(२)	०.०१९
१२	४०७/(३)	०.००८
१३	४०७/(४)	०.०२०
१४	४०७/(५)	०.०४२
१५	४०७/(६)	०.०५५
१६	४०७/(८)	०.०२०
१७	४०७/(७)	०.१६८
एकूण ..	१७	२४.८५१

वितरिका क्र. ५६/टीओएल/सा. क्र. १०१० मी.

१	३४१/१	०.१६८
२	३४१/२	०.१३५
३	३४१/३	०.१२०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव विसापूर--चालू

वितरिका क्र. ५६/टीओएल/सा. क्र. १०१० मी.--चालू

४	३४१/४	०.१२०
५	३४१/५	०.०६०
६	३४१/६	०.०६०
७	३४१/७	०.१२०
८	३४१/८	०.१७१
९	३४१/९	०.०९९
१०	३४१/१०	०.१९८
११	३४१/११	०.१८३
१२	३४१/१२	०.२३१
१३	३४१/१३	०.३०६
१४	३४१/१४	०.१९५
१५	३४१/१५	०.१३५
१६	३४१/१६	०.१२०
१७	३४२/१ ब	१.०८६
१८	३४२/२ ब	१.०१४
१९	३४२/३ ब	०.१३८
२०	३४२/४ ब	०.३३६
२१	३४२/१ अ	०.०२४
२२	३४२/२ अ	०.१७४
२३	३४२/३ अ	०.१८०
२४	३४२/४ अ	०.०३०
२५	३४३/१	०.०३६
२६	३४३/२	०.०३६
२७	३४३/३	०.०४८
२८	३४३/४	०.१०२
२९	३४३/५ ब	०.११४
३०	३४३/६	०.५५२
३१	३४३/७ ब	०.१०८
३२	३४३/८	०.१४४
३३	३४३/९	०.१८६
३४	३४३/१०	०.०७२

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	गट नंबर	क्षेत्र
१	२	३	(सीसीए) हेक्टर

गाव विसापूर--चालू

वितरिका क्र. ५६/टीओएल/सा. क्र. १०१० मी.--चालू

३५	३४४/१	०.२०८
३६	३४४/२	०.२१६
३७	३४४/३	०.४०३
३८	३४४/४	०.५०७
३९	३४४/५	०.२०९
४०	३४४/६	०.३२०
४१	३४४/७	०.२३९
४२	३४४/८	०.०२०
४३	३४४/९ ब	०.३००
४४	३४५/१	०.११३
४५	३४५/२	०.१३३
४६	३४५/३	०.०७२
४७	३४५/४	०.०५९
४८	३४५/५	०.०६८
४९	३४५/६	०.०७२
५०	३४५/७	०.४०६
५१	३४६/१	०.८५५
५२	३४६/२	०.३९९
५३	३४६/३	०.१००
५४	३४६/४	०.२७३
५५	३४६/५	०.१०४
५६	३४६/६	०.१५४
५७	३४६/७	०.१३६
५८	३४६/८ ब	०.०१८
५९	३४६/९	०.४९३
६०	३४७/१	०.१२९
६१	३४७/२ ब	०.६२६
६२	३४७/३	०.१२८
६३	३४७/४	०.६१२
६४	३४८/१ अ	०.१३२

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	गट नंबर	क्षेत्र
१	२	३	(सीसीए) हेक्टर

गाव विसापूर--चालू

वितरिका क्र. ५६/टीओएल/सा. क्र. १०१० मी.--चालू

६५	३४८/(५)	०.०५७
६६	३४८/(६)	०.०३९

एकूण ..	६६	१४.४०१
---------	----	--------

वितरिका क्र. ५६/एसएम-१/ओआर-१/सा. क्र. २० मी.

१	३७२	१३.४३२
२	३७९/१	०.४२८
३	३७९/२	०.४२६
४	३७९/३	०.४२६
५	३७९/४	०.४०२
६	३७९/५	०.४०२
७	३७९/६	०.४०४
८	३७९/७	०.३८४
९	३७९/८	०.३६६
१०	३७९/९	०.३८४
११	३७९/१०	०.३८४
१२	३९३/१	०.३२१
१३	३९३/२	०.३२१
१४	३९४	०.७८०
१५	४००/१	३.२८५
१६	४००/२ अ	०.८३७
१७	४००/३	०.८३७
१८	४००/४	०.८३७

एकूण ..	१८	२४.६५६
---------	----	--------

वितरिका क्र. ५६/एसएम-१/टीओएल/सा. क्र. ४४० मी.

१	३९३/१	२.१४०
२	३९३/२	२.१४०
३	३९५/१	०.४१०
४	३९५/२	०.५४०
५	३९५/३	०.१४०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	

गाव विसापूर--चालू

वितरिका क्र. ५६/एसएम-१/टीओएल/सा. क्र. ४४० मी.--चालू

६	३९५/४	०.२००
७	३९५/५	०.६२०
८	३९५/६	३.०५०
९	३९५/७	०.३४०
१०	३९५/८	०.३४०
११	३९५/९	०.३४०
१२	३९५/१०	०.३४०
१३	३९५/११	०.३४०
१४	३९५/१२	०.३४०
१५	३९५/१३	०.३३०
१६	३९५/१४	०.३२०
१७	३९५/१५	०.३३०
१८	३९५/१६	०.३३०
१९	३९६/१ अ	२.९२४
२०	३९७	४.१४८
२१	३९८	२.६७०
२२	३९९/१	०.६८०
२३	३९९/२ अ	१.३२०
२४	३९९/४	०.२००
२५	३९९/५	०.२००
२६	३९९/६	०.२००
एकूण ..	२६	२४.९३२

गाव हातनोली

विमोचक क्र. ८०/सा. क्र. ९०७३० मी.

१	३४४	०.६५०
२	३४५	०.६८०
३	३४६/१	०.७७०
४	३४६/२	०.२००
५	३७४/१	१.८०७
६	३७४/२	०.६९४

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	

गाव हातनोली--चालू

विमोचक क्र. ८०/सा. क्र. ९०७३० मी.--चालू

७	३७५/१	३.१८१
८	३७५/२	३.१९०
९	३७६	५.०४५
१०	३७७	७.२२९
एकूण ..	१०	२३.४४६

विमोचक क्र. ८१/सा. क्र. ९१९०० मी.

१	३१४/१	०.०१०
२	३१४/२	०.०५०
३	३१५/१	०.०७०
४	३१५/२	०.०६०
५	३१६/१	०.१३०
६	३१६/२	०.०८०
७	३१७/१	०.०२०
८	३१७/२	०.०८०
९	३१८/१	०.२४०
१०	३१८/२	०.२५०
११	३३९	०.५४०
१२	३४०	०.१२०
१३	३४१/१	०.०६०
१४	३४१/२	०.१९०
१५	३४२/१	०.४९०
१६	३४२/२	०.०३०
१७	८९६	०.२२१
१८	१९०१	०.८००
१९	१९०२	०.८५०
२०	१९०३	०.३६०
२१	१९०४	०.८७०
२२	१९०५	२.०९०
२३	१९०६	०.३६०
२४	१९४४/१	०.३५०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव हातनोली--चालू

विमोचक क्र. ८१/सा. क्र. ९१९०० मी.--चालू

२५	१९४४/२	०.७००
२६	१९०७/अ	०.८७०
२७	१९०७/ब	०.१००
२८	१९०८	०.९३०
२९	१९०९	०.३७०
३०	१९१०	०.४६०
३१	१९११/अ	०.५७०
३२	१९११/अ	०.०१०
३३	१९११/ब	०.३८०
३४	१९१२/१	१.५१०
३५	१९१२/२	०.१२०
३६	१९१३	०.५९०
३७	१९१४	०.६३०
३८	१९१५	०.५४०
३९	१९१६/१	०.८००
४०	१९१६/२	०.१७०
४१	१९१७/१	०.३४०
४२	१९१७/२	०.२२०
४३	१९१८/अ	०.३७०
४४	१९१८/अ	०.१७०
४५	१९१८/ब	०.७५०
४६	१९१९	०.१५०
४७	१९२०/१	२.७४०
४८	१९२०/२	१.०९०
४९	१९२१	०.६००
५०	१९३२	०.११०
५१	१९२२/१	०.९९०
५२	१९२२/२	०.२२०
५३	१९२३/१	१.३५०
५४	१९२३/२	०.६१०
५५	१९२४/१	०.७००

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव हातनोली--चालू

विमोचक क्र. ८१/सा. क्र. ९१९०० मी.--चालू

५६	१९२४/२	०.०४०
५७	१९२५	०.१४०
५८	१९२६	०.१४०
५९	१९२७	०.४४०
६०	१९२८	०.०४०
६१	१९२९	०.०४०
६२	१९३०	०.०४०
६३	१९३१	०.२३०
६४	१९४५	०.०९०
६५	२२१६	०.०१५

एकूण ..

६५ २८.६९६

गाव हातनुर

विमोचक क्र. ८२/सा. क्र. ९२९२० मी.

१	१८२५	०.०९०
२	१८५३	०.०४१
३	१८५४	०.०६६
४	१८५५	०.०१०
५	१८५६	०.१७०
६	१८५९	०.०७२
७	१८६२	०.४५०
८	१८६३	०.६५०
९	१८६४	०.१९०
१०	१८६५	०.३६०
११	१८६६	०.३१०
१२	१८६७	०.१३०
१३	१८६८	०.३४०
१४	१८६९	०.१७०
१५	१८७०	०.३६०
१६	१८७१	०.१३३
१७	१८७२	०.११९

अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव हातनुर--चालू
विमोचक क्र. ८२/सा. क्र. ९२९२० मी.--चालू

१८	१८७३	०.१०५
१९	१८७४	१.४२३
२०	१८७५	०.२३०
२१	१८७६	२.२८०
२२	१८७७	०.५७९
२३	१८७८	०.४००
२४	१८८२/१	०.८८०
२५	१८८३	१.०००
२६	१८८४	०.४१०
२७	१८८५	०.४७०
२८	१८८६	०.३१०
२९	१८८७	१.१५०
३०	१८८८	०.०३०
३१	१८८९	०.७९०
३२	१८९०	०.०८०
३३	१८९१/१	१.०९०
३४	१८९८	१.९९०
३५	१८९९	०.९५०
एकूण ..	३५	१७.८२८

वितरिका क्र. ५६-अ/ओआर-१/सा. क्र. १०० मी.

१	१८७६	०.११४
२	१८८५	०.०९४
३	१८८९	०.३१६
४	१८९६/१	०.०९३
५	१८९७/१	०.४५१
६	१८९८	१.८९०
७	१९००/अ	३.००१
८	१९००/ब	५.०४०
एकूण ..	८	१०.९९९

अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव विसापूर
वितरिका क्र. ५६-अ/ओआर-२/सा. क्र. १८० मी.

१	३८१/१	०.३५१
२	३८१/२	०.३८७
३	३८१/३	०.३२४
४	३८१/४	०.२७९
५	३८१/५	०.७२९
६	३८१/६	०.८८२
७	३८१/७	०.७३८
८	३८१/८	०.९९०
९	३८१/९	०.९५४
१०	३८१/१०	०.९९९
११	३८१/११	०.९४५
१२	३८१/१२	०.१५३
१३	३८१/१३	०.१५३
१४	३८२/१	०.८१८
१५	३८२/२ अ	२.१९३
१६	३८२/३	२.०४९
१७	३८२/४	०.६५६
१८	३८२/५	१.११५
१९	३८२/६	०.४८४

एकूण .. १९ १५.१९९

वितरिका क्र. ५६-अ/ओआर-३/सा. क्र. ३२० मी.

१	३८०/१	०.२८०
२	३८०/२	०.१६८
३	३८०/३	०.०८०
४	३८०/४	०.५४४
५	३८०/५ अ	०.६६४
६	३८०/५ ब	०.०८०
७	३८०/६	०.९१२
८	३८०/६	०.७०४
९	३८०/७	०.२४०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	

गाव विसापूर--चालू

वितरिका क्र. ५६-अ/ओआर-३/सा. क्र. ३२० मी.--चालू

१०	३८०/८	०.१०४
११	३८०/९	२.१०४
१२	३८०/१०	०.४९६
१३	३८०/१२	०.१९२
१४	३८१/१	०.१३६
१५	३८१/२	०.१५०
१६	३८१/३	०.१२६
१७	३८१/४	०.१०८
१८	३८१/५	०.२८३
१९	३८१/६	०.३४३
२०	३८१/७	०.२८७
२१	३८१/८	०.३८५
२२	३८१/९	०.३७१
२३	३८१/१०	०.३८८
२४	३८१/११	०.३६७
२५	३८१/१२	०.०५९
२६	३८१/१३	०.०५९
२७	३८२/१	०.१७६
२८	३८२/२ अ	०.४७०
२९	३८२/३	०.४४२
३०	३८२/४	०.१४१
३१	३८२/५	०.२३६
३२	३८२/६	०.१०१

एकूण .. ३२ ११.१९६

वितरिका क्र. ५६-अ/ओएल-१/सा. क्र. ४०० मी.

१	३८२/१	०.२५२
२	३८२/२ अ	०.६७७
३	३८२/३	०.६३२
४	३८२/४	०.२०२
५	३८२/५	०.३४५

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	

गाव विसापूर--चालू

वितरिका क्र. ५६-अ/ओएल-१/सा. क्र. ४०० मी.--चालू

६	३८२/६	०.१५०
७	३८५/१ अ	०.४४८
८	३८५/१ ब	०.४४४
९	३८५/१ क	०.०२०
१०	३८५/२	०.९२४
११	३८५/१	०.११७
१२	३८५/२	०.१२९
१३	३८५/३	०.१०८
१४	३८५/४	०.०९३
१५	३८५/५	०.२४३
१६	३८५/६	०.२९४
१७	३८५/७	०.२४६
१८	३८५/८	०.३३०
१९	३८५/९	०.३१८
२०	३८५/१०	०.३३३
२१	३८५/११	०.३१५
२२	३८५/१२	०.०५१
२३	३८५/१३	०.०५१
२४	३८७/१	०.१४४
२५	३८७/२	०.१४०
२६	३८७/३	०.११२
२७	३८७/४	०.०४८
२८	३८७/५	०.१००
२९	३८७/६	०.०६४
३०	३८७/७	०.१०४
३१	३८७/८	०.११२
३२	३८७/९	०.१००
३३	३८७/१०	१.३३६
३४	३८७/११	०.२००
३५	३८७/११	०.०६०
३६	३८७/१२	०.०६०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव विसापूर--चालू

वितरिका क्र. ५६-अ/ओएल-१/सा. क्र. ४०० मी.--चालू

३७	३८७/१२	०.१६०
३८	३८७/१३	०.२२८
३९	३८७/१४	०.२२८
४०	३८६/१	१.६१५
४१	३८६/३ अ	२.०८०
४२	३८६/२ अ	२.०७१
४३	३८९/१	०.५५०
४४	३८९/२	०.५५०
४५	३८९/३	०.५५०
४६	३८९/४	०.५४०

एकूण .. ४६ १७.८७४

वितरिका क्र. ५६-अ/ओआर-४/सा. क्र. ५८० मी.

१	३८०/१	०.२४५
२	३८०/२	०.१४७
३	३८०/३	०.०७०
४	३८०/४	०.४७६
५	३८०/५ अ	०.५८१
६	३८०/५ ब	०.००७
७	३८०/६	०.७९८
८	३८०/६	०.६१६
९	३८०/७	०.२१०
१०	३८०/८	०.०९१
११	३८०/९	१.८४१
१२	३८०/१०	०.४३४
१३	३८०/१२	०.१६८
१४	३८७/१	०.३२४
१५	३८७/२	०.३१५
१६	३८७/३	०.२५२
१७	३८७/४	०.१०८
१८	३८७/५	०.२२५

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव विसापूर--चालू

वितरिका क्र. ५६-अ/ओआर-४/सा. क्र. ५८० मी.--चालू

१९	३८७/६	०.१४४
२०	३८७/७	०.२३४
२१	३८७/८	०.२५२
२२	३८७/९	०.२२५
२३	३८७/१०	३.००६
२४	३८७/११	०.४५०
२५	३८७/११	०.१३५
२६	३८७/१२	०.१३५
२७	३८७/१२	०.३६०
२८	३८७/१३	०.५१३
२९	३८७/१४	०.५१३

एकूण .. २९ १२.८७५

वितरिका क्र. ५६-अ/टीओएल/सा. क्र. ८८० मी.

१	३८८/१	०.९२०
२	३८८/२	०.२९०
३	३८८/३	०.२९०
४	३८८/४	०.२९०
५	३८८/५ अ	०.४२०
६	३८८/५ ब	०.४३०
७	३८८/६ अ	०.०५०
८	३८८/६ अ	०.७६०
९	३८८/६ अ	०.७६०
१०	३८८/६ अ	०.७६०
११	३९०/१	०.०२०
१२	३९०/२	०.०३०
१३	३९०/३	०.०३०
१४	३९०/४	०.१६०
१५	३९०/५	०.१३०
१६	३९०/६	०.०४०
१७	३९०/७	०.१३०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव विसापूर--चालू

वितरिका क्र. ५६-अ/टीओएल/सा. क्र. ८८० मी.--चालू

१८	३९०/८	०.१८५
१९	३९०/९	०.०५०
२०	३९०/१०	०.११०
२१	३९०/११	०.११०
२२	३९०/१२	०.१३०
२३	३९०/१३	०.२९०
२४	३९०/१६	०.०८०
२५	३९०/१७	०.३१०
२६	३९०/१८	०.०६०
२७	३९०/१९	०.२००
२८	३९१/१	०.२९९
२९	३९१/२	०.२३०
३०	३९१/३	०.१३०
३१	३९१/४	०.३१०
३२	३९१/५	०.०४०
३३	३९१/६	०.०९०
३४	३९१/७	०.२४०
३५	३९१/८	०.१५०
३६	३९१/९ अ	०.०८०
३७	३९१/११	०.०२०
३८	३९१/१२	०.०३०
३९	३९१/१३	०.१२०
४०	३९१/१४	०.१३०
४१	३९१/१५	०.१५०
४२	३९१/१६	०.१५०
४३	३९१/१७	०.३७०
४४	३९२/१	०.३००
४५	३९२/२	०.३७०
४६	३९२/४	०.३००
४७	३९२/५	०.२३०
४८	३९२/६	०.०७०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव विसापूर--चालू

वितरिका क्र. ५६-अ/टीओएल/सा. क्र. ८८० मी.--चालू

४९	३९२/७	०.०७०
५०	३९२/८	०.०८०
५१	३९२/९	०.०८०
५२	३९२/१०	०.६७०
५३	३९२/११	०.४२०
५४	११	०.७५९
एकूण ..		५४
		१२.९२३

वितरिका क्र. ५६-अ/एसएम-१/टीओएल/सा. क्र. १६० मी.

१	३८४/१	०.४३३
२	३८४/२	०.४४०
३	३८४/३	०.३००
४	३८४/४	०.००४
५	३८४/५	०.४५८
६	३८४/६	०.१५३
७	३८५/१ अ	०.३०९
८	३८५/१ ब	०.३०२
९	३८५/१ क	०.०१४
१०	३८५/२	०.६४६
११	३८६/१	०.२५५
१२	३८६/३ अ	०.३२८
१३	३८६/२ अ	०.३२७
१४	१५४६	०.१३७
१५	१५४७/१	६.३००
१६	१५४८/१	०.६३३
१७	१९००/अ	१.०५३
१८	१९००/ब	०.५९०
एकूण ..		१८
		१२.६८२

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव हातनुर

वितरिका क्र. ५६-ब/ओएल-१/सा. क्र. १०० मी.

१	१५४६	२.३२९
२	१५४९	०.१०२
३	१५५०/१	४.९६४
४	१५५१	०.९८९
५	१५५२	०.१५०
६	१५५३	०.११०
७	१५५४	०.११०
८	१५५५	०.२५०
९	१५५६	०.३००
१०	१५५७	०.२९०
११	१५५८	०.३३०
१२	१५५९	०.२३०
१३	१५६०	०.२१०
१४	१५६१	०.४२४
१५	१५६६	०.०५०
१६	१५६७/१	०.२६९
१७	१५६८/१	०.०६४
१८	१५६९/१	०.०२६
एकूण ..	१८	११.१९७

वितरिका क्र. ५६-ब/ओआर-१/सा. क्र. २२० मी.

१	१५४६	१.६४४
२	१५४७/१	२.८००
३	१५४८/१	०.७२४
४	१५४९	०.२७८
५	१५५०/१	०.४३६
६	१५६७/१	०.००५
७	१५६८/१	०.०७२
८	१५६९/१	०.०७८
एकूण ..	८	६.०३७

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव विसापूर

वितरिका क्र. ५६-ब/टीओएल/सा. क्र. ४२० मी.

१	३८३	९.३९२
२	३८४/१	०.७५२
३	३८४/२	०.७५२
४	३८४/३	०.५००
५	३८४/४	०.००८
६	३८४/५	०.७६४
७	३८४/६	०.२५६
८	३८५/१ अ	०.२२४
९	३८५/२ ब	०.२२२
१०	३८५/३ क	०.०१०
११	३८५/२	०.४६२
एकूण ..	११	१३.३४२

विमोचक क्र. ८३/सा. क्र. ९३९०० मी.

१	३२/१	९.९३०
२	१५३०/१	०.१०८
३	१५३०/२	०.५४८
४	१५३१	२.३३३
५	१५३२	०.३८०
६	१५३३	०.०४२
७	१५३४	१.०००
८	१५३५	०.४५०
९	१५३६	०.३००
१०	१५३७/२	०.२८२
११	१५३८/२	०.२५५
१२	१५३९	०.४८६
१३	१५४०	०.३१०
१४	१५४१/२	०.८८८
१५	१५४२	०.५१२
१६	१५४३	१.०१०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव विसापूर--चालू

विमोचक क्र. ८३/सा. क्र. ९३९०० मी.--चालू

१७	१५४४	०.६१०
१८	१५४५	०.२४०
एकूण ..	१८	१९.६८४

वितरिका क्र. ५७/ओआर-१/सा. क्र. ६० मी.

१	२८/१/अ	०.११४
२	२८/१/ब	०.०५४
३	२८/१/क	०.०५४
४	२८/१/ड	२.१४५
५	२८/१/इ	०.१०२
६	२८/२	०.७७४
७	३१	३.५०४
८	३२/१	८.०२४
एकूण ..	८	१४.७७१

वितरिका क्र. ५७/ओआर-२/सा. क्र. २६० मी.

१	२३	१.४००
२	२६/१	०.२१०
३	२६/२	०.०७०
४	२६/३	०.०४०
५	२६/४	०.०७०
६	२६/५	०.०७०
७	२६/६	०.१००
८	२६/७	०.०४०
९	२६/८	०.०४०
१०	२६/९	०.३७०
११	२६/१० अ	०.०४०
१२	२६/१२ अ	०.०५०
१३	२६/१४ अ	०.४३०
१४	२६/१६	०.१२०
१५	२६/१७	०.०९०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव विसापूर--चालू

वितरिका क्र. ५७/ओआर-२/सा. क्र. २६० मी.--चालू

१६	२६/१८	०.१९०
१७	२६/१९	०.१६०
१८	२६/२२	०.०३०
१९	२६/२० अ	०.२७०
२०	२६/२५	०.०७०
२१	२६/२६	०.०७०
२२	२६/२७	०.१६०
२३	२६/२९	०.२२०
२४	२६/३०	०.१४०
२५	२६/३१	०.२३०
२६	२७/१	१.०४७
२७	२७/२	०.०५२
२८	२७/३	०.०७५
२९	२७/४	०.१८०
३०	२७/५	०.२९२
३१	२७/६	१.९३५
३२	२७/७	०.३७०
३३	२७/८/१	०.५७०
३४	२७/८/२	०.५२५
३५	२७/९/१	०.१०५
३६	२७/९/२	०.१२७
३७	२८/१/अ	०.१९०
३८	२८/१/ब	०.०९०
३९	२८/१/क	०.०९०
४०	२८/१/ड	३.५७५
४१	२८/१/इ	०.१७०
४२	२८/२	१.२९०
४३	२९/१	०.९२७
४४	२९/२	०.४२६
४५	३०/१	०.४९०
४६	३०/२	०.२७०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव विसापूर--चालू

वितरिका क्र. ५७/ओआर-२/सा. क्र. २६० मी.--चालू

४७	३०/३	०.१७५
४८	३०/४	०.२११
४९	३०/५	०.०६३
५०	३०/६	०.०९०
५१	३०/७	०.०३१
एकूण ..	५१	१८.०४६

वितरिका क्र. ५७/ओआर-३/सा. क्र. ७२० मी.

१	१३/१/अ	०.०४९
२	१३/१/ब	०.०४९
३	१३/२	०.११२
४	१३/३/अ	०.०५६
५	१३/३/ब	०.०५६
६	१३/४	०.११२
७	१३/५	०.२३१
८	१३/६	०.५२५
९	१३/७	०.२८०
१०	१३/८	०.२८०
११	१४/१	०.२२०
१२	१४/२	०.२२०
१३	१४/३	०.२३०
१४	१४/४ अ	०.३३०
१५	१४/५	०.१४२
१६	१४/६	०.२४४
१७	१४/७	०.३०५
१८	१५/१	०.८६०
१९	१५/२	०.०७०
२०	१५/३	०.०७०
२१	१५/४	०.०२०
२२	१५/५ अ	१.२०२
२३	१५/७	०.१२०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव विसापूर--चालू

वितरिका क्र. ५७/ओआर-३/सा. क्र. ७२० मी.--चालू

२४	१५/८	०.१२०
२५	१५/९	०.४३३
२६	१५/१०	०.१००
२७	१६/१	०.५५२
२८	१६/२	०.५२५
२९	२३	२.२१०
३०	२४/१	०.२६०
३१	२४/२	०.८७३
३२	२४/३	०.१२०
३३	२४/४	०.४०२
३४	२४/५	०.१७०
३५	२४/६	०.३००
३६	२४/७	०.०००
३७	२५/१	०.१५०
३८	२५/२	०.४७०
३९	२५/३	०.०८०
४०	२५/४ अ ५	०.१३०
४१	२५/६	०.२३०
४२	२५/७	०.१५०
४३	२५/८	०.०६०
४४	२५/९	०.०८०
४५	२५/१०	०.०८०
४६	२५/११	०.०६०
४७	२५/१२	०.२२०
४८	२५/१३	०.१५३
४९	२५/१४	०.११०
५०	२५/१५	०.०४०
५१	२५/१६	०.०४०
५२	२५/१७	०.०८०
५३	२५/१८	०.०८०
५४	२५/१९	०.०८०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	

गाव विसापूर--चालू

वितरिका क्र. ५७/ओआर-३/सा. क्र. ७२० मी.--चालू

५५	२५/२०	०.०४०
५६	२५/२१	०.१९०
५७	२५/२२	०.०६०
५८	२५/२३	०.०४०
५९	२५/२४	०.१८०
६०	२५/२५ अ	०.२१०
६१	२५/२७	०.०८०
६२	२५/२८	०.०४०
६३	२५/२९	०.०८३
६४	२५/३०	०.०४०
६५	२५/३१	०.११०
६६	२५/३२	०.०४०
६७	२५/३३ अ	०.१४०
६८	२५/३५	०.०४०
६९	२५/३६	०.०३०
७०	२५/३७	०.०८०
७१	२५/३८	०.०६०
७२	२५/३९	०.०८०
७३	२५/४०	०.०८०

एकूण .. ७३ १५.७६४

वितरिका क्र. ५७/ओआर-४/सा. क्र. ८४० मी.

१	१६/१	१.५६६
२	१६/२	१.४८९
३	२०/१	१.१६३
४	२०/१ अ	१.४८८
५	२०/२ क	०.३९६
६	२०/३	१.०५३
७	२०/४ ब	०.२६०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	

गाव विसापूर--चालू

वितरिका क्र. ५७/ओआर-४/सा. क्र. ८४० मी.--चालू

८	२०/५	०.३६४
९	२०/६	०.४२९
१०	२०/७	०.३६४
११	२०/८	०.३६४
१२	२२/२	०.४३८
१३	२२/३	०.२६९
१४	२२/४	०.४१५
१५	२२/७/१	०.१५७
१६	२२/६	०.२३७
१७	२२/१	१.४३५
१८	२२/५	०.०५८
१९	२२/८/१	०.०३२
२०	२२/९/१	०.१९३
२१	२२/१०	०.०९३

एकूण .. २१ १२.२६३

वितरिका क्र. ५७/टीओएल/सा. क्र. १०७० मी.

१	२०/१	१.५२१
२	२०/१ अ	१.९२२
३	२०/२ क	०.५१८
४	२०/३	१.३६२
५	२०/४ ब	०.३४०
६	२०/५	०.४७६
७	२०/६	०.५६१
८	२०/७	०.४७६
९	२०/८	०.४७६
१०	२१/१	३.९२७

एकूण .. १० ११.५७९

गाव निहाय क्षेत्र

कालवा	विमोचक	गट क्रमांक	क्षेत्र
१	२	३	४
गाव विसापूर			
वितरिका क्र. ५६	ओएल १	१३	१४.१५१
वितरिका क्र. ५६	ओएल २	११	२४.९९५
वितरिका क्र. ५६	ओएल ३	१७	२४.८५१
वितरिका क्र. ५६	टीओएल	६६	१४.४०१
एसएम १	ओआर १	१८	२४.६५६
एसएम १	टीओएल	२६	२४.९३२
वितरिका क्र. ५६ अ	ओआर २	१९	१५.१९९
वितरिका क्र. ५६ अ	ओआर ३	३२	११.१९६
वितरिका क्र. ५६ अ	ओएल १	४६	१७.८७४
वितरिका क्र. ५६ अ	ओआर ४	२९	१२.८७५
वितरिका क्र. ५६ अ	टीओएल	५४	१२.९२३
एसएम-१	टीओएल	१८	१२.६८२
वितरिका क्र. ५६ ब	टीओएल	११	१३.३४२
ताकारी मुख्य कालवा	विमोचक ८३	१८	१९.६८४
वितरिका क्र. ५७	ओआर १	८	१४.७७१
वितरिका क्र. ५७	ओआर २	५१	१८.०४६
वितरिका क्र. ५७	ओआर ३	७३	१५.७६४
वितरिका क्र. ५७	ओआर ४	२१	१२.२६३
वितरिका क्र. ५७	टीओएल	१०	११.५७९
एकूण		५४१	३१६.१८४
गाव हातनोली			
ताकारी मुख्य कालवा	विमोचक ८०	१०	२३.४४६
ताकारी मुख्य कालवा	विमोचक ८१	६५	२८.६९६
एकूण		७५	५२.१४२
गाव हातनुर			
ताकारी मुख्य कालवा	विमोचक ८२	३५	१७.८२८
वितरिका क्र. ५६ अ	ओआर १	८	१०.९९९
वितरिका क्र. ५६ ब	ओएल १	१८	११.१९७
वितरिका क्र. ५६ ब	ओआर १	८	६.०३७
एकूण		६९	४६.०६१
एकुणांत		६८५	४१४.३८७

प्रकाश रायगोंडा पाटील,

कार्यकारी अभियंता,

ताकारी पंपगृह विभाग क्रमांक १,

देवराष्ट्रे.

देवराष्ट्रे, २२ फेब्रुवारी २०१८.

MMISF ACT, 2005

(See Sections 5.0, 6.0, 7.0 and Rule 3.00)

(Revised Notification III)

क्रमांक प्रशा-४/पावावि-२/अधि-३, १ कॅम्प (१०)/२०१७.—

Whereas, it has been decided to delineate the Area of Operation of Water User Associations (WUAs) on Volumetric basis and as per Administrative Convenience under Sections 5, 6, 7 and Rule 3 of the MMISF Act, 2005 I, Prakash Raigonda Patil, Executive Engineer, Takari Pump House Division No. 1, Devrashtre hereby delineate areas of Operation of following WUA's and direct that the certified copy of the updated map and list of landholders and/or occupiers of said WUA's shall be displayed on the notice board of the offices of concerned Grampanchayat, Tahsil office, Irrigation Sections Sub-Division and Division and at other prominent public places.

I, Prakash Raigonda Patil, Executive Engineer also hereby declare that no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual or occupier of such land and the system of supply of water through Water Users Association shall be binding on all the holders and occupiers of the lands under Maharashtra Management Irrigation System by Farmers Act-2005.

Any Person affected by this Notification or part thereof, may file an appeal before Superintending Engineer, Takari Pump House Division No. 1, Devrashtre Irrigation Circle within 30 days from the date of Publication of this Notification in the Maharashtra Government Gazette.

Schedule 'A'

Division : Takari Pump House Division No. 1, Devrashtre.

Sub-Division : Takari Lift Irrigation Maintenance sub-division No. 3, Tasgaon.

Name of the Project : Takari Lift Irrigation Scheme.

Area Notified : 414.387 Ha.

No. of Villages : 3-Visapur, Hatnoli, Hatnoor, taluka Tasgaon, district Sangli.

Description of area notified : Dy. No. 56 and 56-A, 56-B, 57 and DO-80 to 83 of Takari Main Canal of WUA No. 37.

Area 414.387 Ha. (CCA).

Name and address of WUA (Existing/Proposed) : Proposed Takari Main Canal WUA No. 37, Visapur, taluka Tasgaon, district Sangli.

Details of Area Notified

District Sangli, taluka Tasgaon		
Name of Village	Irrigable Area Notified (As per Schedule B)	
	Gat Nos.	Area
1	2	3
		(Ha.)
Visapur	541	316.184
Hatnoli	75	52.142
Hatnur	69	46.061
Total	685	414.387

Schedule-3

Division : Takari Pump House Division No. 1,
Devrashtre.

Sub-Division : Takari Lift Irrigation Maintenance
sub-division No. 3, Tasgaon.

Name of the Project : Takari Lift Irrigation
Scheme.

Canal : Takari Main Canal

Area Under Notification : Dy. Nos. 56 and 56-A,
56-B, 57 and DO-80, TO 83 of Takari Main
Canal of WUA No. 37

Area : 414.387 Ha. (CCA)

No. of villages : 3-Visapur, Hatnoli, Hatnur,
taluka Tasgaon, district Sangli.

Delineated Area : Dy. No. 56 and 56-A, 56-B,
57 and DO-80 to 83 of Takari Main Canal of
WUA No. 37.

Area 414.387 Ha. (CCA).

Year of Starting Irrigation : 2017-18

Schedule-B**District Sangli, taluka Tasgaon**

Sr. No.	Delineated Area	
	Gat No.	Area
1	2	3
		(CCA)
		H. A.

Village Visapur**Dy. 56/OL-1/380 mtrs.**

1	372	0.597
2	377	4.623
3	378/(1)	6.928
4	379/1	0.214
5	379/2	0.213
6	379/3	0.213
7	379/4	0.201

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area	
	Gat No.	Area
1	2	3
		(CCA)
		H. A.

Village Visapur—contd.**Dy. 56/OL-1/380 mtrs.—contd.**

8	379/5	0.201
9	379/6	0.202
10	379/7	0.192
11	379/8	0.183
12	379/9	0.192
13	379/10	0.192

Total .. 13 14.151

Dy. 56/OL-2/540 mtrs.

1	372	7.970
2	379/1	1.819
3	379/2	1.810
4	379/3	1.810
5	379/4	1.710
6	379/5	1.708
7	379/6	1.717
8	379/7	1.632
9	379/8	1.555
10	379/9	1.632
11	379/10	1.632

Total .. 11 24.995

Dy. 56/OL-3/900 mtrs.

1	372	15.111
2	393/1	0.428
3	393/2	0.428
4	400/1	0.365
5	400/2A	0.093
6	400/3	0.093
7	400/4	0.093
8	401/1	4.700
9	402	3.138
10	407/1	0.070
11	407/(2)	0.019
12	407/(3)	0.008
13	407/(4)	0.020

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area
1	2	3
		(CCA)
		H. A.

Village Visapur--contd.

Dy. 56/OL-3/900 mtrs.--contd.

14	407/(5)	0.042
15	407/(6)	0.055
16	407/(8)	0.020
17	407(7)	0.168
Total ..	17	24.851

Dy. 56/TOL/1010 mtrs.

1	341/1	0.168
2	341/2	0.135
3	341/3	0.120
4	341/4	0.120
5	341/5	0.060
6	341/6	0.060
7	341/7	0.120
8	341/8	0.171
9	341/9	0.099
10	341/10	0.198
11	341/11	0.183
12	341/12	0.231
13	341/13	0.306
14	341/14	0.195
15	341/15	0.135
16	341/16	0.120
17	342/1B	1.086
18	342/2B	1.014
19	342/3B	0.138
20	342/4B	0.336
21	342/1A	0.024
22	342/2A	0.174
23	342/3A	0.180
24	342/4A	0.030
25	343/1	0.036
26	343/2	0.036
27	343/3	0.048
28	343/4	0.102
29	343/5B	0.114

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area
1	2	3
		(CCA)
		H. A.

Village Visapur--contd.

Dy. 56/TOL/1010 mtrs.--contd.

30	343/6	0.552
31	343/7B	0.108
32	343/8	0.144
33	343/9	0.186
34	343/10	0.072
35	344/1	0.208
36	344/2	0.216
37	344/3	0.403
38	344/4	0.507
39	344/5	0.209
40	344/6	0.320
41	344/7	0.239
42	344/8	0.020
43	344/9B	0.300
44	345/1	0.113
45	345/2	0.133
46	345/3	0.072
47	345/4	0.059
48	345/5	0.068
49	345/6	0.072
50	345/7	0.406
51	346/1	0.855
52	346/2	0.399
53	346/3	0.100
54	346/4	0.273
55	346/5	0.104
56	346/6	0.154
57	346/7	0.136
58	346/8B	0.018
59	346/9	0.493
60	347/1	0.129
61	347/2B	0.626
62	347/3	0.128
63	347/4	0.612
64	348(1+	0.132
65	348/(5)	0.057
66	348/(6)	0.039
Total ..	66	14.401

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area
1	2	3
		(CCA)
		H. A.

Village Visapur--contd.**Dy. 56/SM-1/OR-1/20 mtrs.**

1	372	13.432
2	379/1	0.428
3	379/2	0.426
4	379/3	0.426
5	379/4	0.402
6	379/5	0.402
7	379/6	0.404
8	379/7	0.384
9	379/8	0.366
10	379/9	0.384
11	379/10	0.384
12	393/1	0.321
13	393/2	0.321
14	394	0.780
15	400/1	3.285
16	400/2A	0.837
17	400/3	0.837
18	400/4	0.837

Total ..	18	24.656
-----------------	-----------	---------------

Dy. 56/SM-1/TOL/440 mtrs.

1	393/1	2.140
2	393/2	2.140
3	395/1	0.410
4	395/2	0.540
5	395/3	0.140
6	395/4	0.200
7	395/5	0.620
8	395/6	3.050
9	395/7	0.340
10	395/8	0.340
11	395/9	0.340
12	395/10	0.340
13	395/11	0.340
14	395/12	0.340
15	395/13	0.330

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area
1	2	3
		(CCA)
		H. A.

Village Visapur--contd.**Dy. 56/SM-1/TOL/440 mtrs.--contd.**

16	395/14	0.320
17	395/15	0.330
18	395/16	0.330
19	396/1+	2.924
20	397	4.148
21	398	2.670
22	399/1	0.680
23	399/2+	1.320
24	399/4	0.200
25	399/5	0.200
26	399/6	0.200

Total ..	26	24.932
-----------------	-----------	---------------

Village Hatnoli**DO-81/91900 mtrs.**

1	344	0.650
2	345	0.680
3	346/1	0.770
4	346/2	0.200
5	374/1	1.807
6	374/2	0.694
7	375/1	3.181
8	375/2	3.190
9	376	5.045
10	377	7.229

Total ..	10	23.446
-----------------	-----------	---------------

DO-81/91900 mtrs.

1	314/1	0.010
2	314/2	0.050
3	315/1	0.070
4	315/2	0.060
5	316/1	0.130
6	316/2	0.080
7	317/1	0.020
8	317/2	0.080

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area
1	2	3
		(CCA)
		H. A.

Village Hatnoli--contd.

DO-81/91900 mtrs.--contd.

9	318/1	0.240
10	318/2	0.250
11	339	0.540
12	340	0.120
13	341/1	0.060
14	341/2	0.190
15	342/1	0.490
16	342/2	0.030
17	896	0.221
18	1901	0.800
19	1902	0.850
20	1903	0.360
21	1904	0.870
22	1905	2.090
23	1906	0.360
24	1944/1	0.350
25	1944/2	0.700
26	1907/A	0.870
27	1907/B	0.100
28	1908	0.930
29	1909	0.370
30	1910	0.460
31	1911/A	0.570
32	1911/A	0.010
33	1911/B	0.380
34	1912/1	1.510
35	1912/2	0.120
36	1913	0.590
37	1914	0.630
38	1915	0.540
39	1916/1	0.800
40	1916/2	0.170
41	1917/1	0.340
42	1917/2	0.220
43	1918/A	0.370
44	1918/A	0.170
45	1918/B	0.750

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area
1	2	3
		(CCA)
		H. A.

Village Hatnoli--contd.

DO-81/91900 mtrs.--contd.

46	1919	0.150
47	1920/1	2.740
48	1920/2	1.090
49	1921	0.600
50	1932	0.110
51	1922/1	0.990
52	1922/2	0.220
53	1923/1	1.350
54	1923/2	0.610
55	1924/1	0.700
56	1924/2	0.040
57	1925	0.140
58	1926	0.140
59	1927	0.440
60	1928	0.040
61	1929	0.040
62	1930	0.040
63	1931	0.230
64	1945	0.090
65	2216	0.015

Total .. 65 28.696

Village Hatnoor

DO-82/92920 mtrs.

1	1825	0.090
2	1853	0.041
3	1854	0.066
4	1855	0.010
5	1856	0.170
6	1859	0.072
7	1862	0.450
8	1863	0.650
9	1864	0.190
10	1865	0.360
11	1866	0.310
12	1867	0.130

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area Area (CCA) H. A.
1	2	3
Village Hatnoor--contd.		
DO-82/92920 mtrs.--contd.		
13	1868	0.340
14	1869	0.170
15	1870	0.360
16	1871	0.133
17	1872	0.119
18	1873	0.105
19	1874	1.423
20	1875	0.230
21	1876	2.280
22	1877	0.579
23	1878	0.400
24	1882/1	0.880
25	1883	1.000
26	1884	0.410
27	1885	0.470
28	1886	0.310
29	1887	1.150
30	1888	0.030
31	1889	0.790
32	1890	0.080
33	1891/1	1.090
34	1898	1.990
35	1899	0.950
Total ..	35	17.828

Dy. 56-A/OR-1/100 mtrs.

1	1876	0.114
2	1885	0.094
3	1889	0.316
4	1896/1	0.093
5	1897/1	0.451
6	1898	1.890
7	1900/A	3.001
8	1900/B	5.040
Total ..	8	10.999

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area Area (CCA) H. A.
1	2	3
Village Visapur		
Dy. 56-A/OR-2/180 mtrs.		
1	381/1	0.351
2	381/2	0.387
3	381/3	0.324
4	381/4	0.279
5	381/5	0.729
6	381/6	0.882
7	381/7	0.738
8	381/8	0.990
9	381/9	0.954
10	381/10	0.999
11	381/11	0.945
12	381/12	0.153
13	381/13	0.153
14	382/1	0.818
15	382/2A	2.193
16	382/3	2.049
17	382/4	0.656
18	382/5	1.115
19	382/6	0.484
Total ..	19	15.199

Dy. 56-A/OR-3/320 mtrs.

1	380/1	0.280
2	380/2	0.168
3	380/3	0.080
4	380/4	0.544
5	380/5A	0.664
6	380/5B	0.080
7	380/6	0.912
8	380/6	0.704
9	380/7	0.240
10	380/8	0.104
11	380/9	2.104
12	380/10	0.496
13	380/12	0.192
14	381/1	0.136
15	381/2	0.150

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area
1	2	3
		(CCA)
		H. A.

Village Visapur--contd.

Dy. 56-A/OR-3/320 mtrs.--contd.

16	381/3	0.126
17	381/4	0.108
18	381/5	0.283
19	381/6	0.343
20	381/7	0.287
21	381/8	0.385
22	381/9	0.371
23	381/10	0.388
24	381/11	0.367
25	381/12	0.059
26	381/13	0.059
27	382/1	0.176
28	382/2A	0.470
29	382/3	0.442
30	382/4	0.141
31	382/5	0.236
32	382/6	0.101

Total .. 32 11.196

Dy. 56-A/OL-1/400 mtrs.

1	382/1	0.252
2	382/2A	0.677
3	382/3	0.632
4	382/4	0.202
5	382/5	0.345
6	382/6	0.150
7	385/1A	0.448
8	385/1B	0.444
9	385/1C	0.020
10	385/2	0.924
11	381/1	0.117
12	381/2	0.129
13	381/3	0.108
14	381/4	0.093
15	381/5	0.243
16	381/6	0.294
17	381/7	0.246

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area
1	2	3
		(CCA)
		H. A.

Village Visapur--contd.

Dy. 56-A/OL-1/400 mtrs.--contd.

18	381/8	0.330
19	381/9	0.318
20	381/10	0.333
21	381/11	0.315
22	381/12	0.051
23	381/13	0.051
24	387/1	0.144
25	387/2	0.140
26	387/3	0.112
27	387/4	0.048
28	387/5	0.100
29	387/6	0.064
30	387/7	0.104
31	387/8	0.112
32	387/9	0.100
33	387/10	1.336
34	387/11	0.200
35	387/11	0.060
36	387/12	0.060
37	387/12	0.160
38	387/13	0.228
39	387/14	0.228
40	386/1	1.615
41	386/3+	2.080
42	386/2+	2.071
43	389/1	0.550
44	389/2	0.550
45	389/3	0.550
46	389/4	0.540

Total .. 46 17.874

Dy. 56-A/OR-4/580 mtrs.

1	380/1	0.245
2	380/2	0.147
3	380/3	0.070
4	380/4	0.476
5	380/5A	0.581

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area
1	2	3
		(CCA)
		H. A.

Village Visapur--contd.**Dy. 56-A/OR-4/580 mtrs.--contd.**

6	380/5B	0.007
7	380/6	0.798
8	380/6	0.616
9	380/7	0.210
10	380/8	0.091
11	380/9	1.841
12	380/10	0.434
13	380/12	0.168
14	387/1	0.324
15	387/2	0.315
16	387/3	0.252
17	387/4	0.108
18	387/5	0.225
19	387/6	0.144
20	387/7	0.234
21	387/8	0.252
22	387/9	0.225
23	387/10	3.006
24	387/11	0.450
25	387/11	0.135
26	387/12	0.135
27	387/12	0.360
28	387/13	0.513
29	387/14	0.513

Total ..	29	12.875
-----------------	-----------	---------------

Dy. 56-A/TOL/880 mtrs.

1	388/1	0.920
2	388/2	0.290
3	388/3	0.290
4	388/4	0.290
5	388/5A	0.420
6	388/5B	0.430
7	388/6+	0.050
8	388/6+	0.760
9	388/6+	0.760

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area
1	2	3
		(CCA)
		H. A.

Village Visapur--contd.**Dy. 56-A/TOL/880 mtrs.--contd.**

10	388/6+	0.760
11	390/1	0.020
12	390/2	0.030
13	390/3	0.030
14	390/4	0.160
15	390/5	0.130
16	390/6	0.040
17	390/7	0.130
18	390/8	0.185
19	390/9	0.050
20	390/10	0.110
21	390/11	0.110
22	390/12	0.130
23	390/13	0.290
24	390/16	0.080
25	390/17	0.310
26	390/18	0.060
27	390/19	0.200
28	391/1	0.299
29	391/2	0.230
30	391/3	0.130
31	391/4	0.310
32	391/5	0.040
33	391/6	0.090
34	391/7	0.240
35	391/8	0.150
36	391/9+	0.080
37	391/11	0.020
38	391/12	0.030
39	391/13	0.120
40	391/14	0.130
41	391/15	0.150
42	391/16	0.150
43	391/17	0.370
44	392/1	0.300
45	392/2	0.370
46	392/4	0.300

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area Area (CCA) H. A.
1	2	3

Village Visapur--contd.

Dy. 56-A/TOL/880 mtrs.--contd.

47	392/5	0.230
48	392/6	0.070
49	392/7	0.070
50	392/8	0.080
51	392/9	0.080
52	392/10	0.670
53	392/11	0.420
54	11	0.759

Total .. 54 12.923

Dy. 56-A/SM-1/TOL/160 mtrs.

1	384/1	0.433
2	384/2	0.440
3	384/3	0.300
4	384/4	0.004
5	384/5	0.458
6	384/6	0.153
7	385/1A	0.309
8	385/1B	0.302
9	385/1C	0.014
10	385/2	0.646
11	386/1	0.255
12	386/3+	0.328
13	386/2+	0.327
14	1546	0.137
15	1547/1	6.300
16	1548/1	0.633
17	1900/A	1.053
18	1900/B	0.590

Total .. 18 12.682

Village Hatnoor

Dy. 56-B/OL-1/100 mtrs.

1	1546	2.329
2	1549	0.102
3	1550/1	4.964

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area Area (CCA) H. A.
1	2	3

Village Hatnoor--contd.

Dy. 56-B/OL-1/100 mtrs.--contd.

4	1551	0.989
5	1552	0.150
6	1553	0.110
7	1554	0.110
8	1555	0.250
9	1556	0.300
10	1557	0.290
11	1558	0.330
12	1559	0.230
13	1560	0.210
14	1561	0.424
15	1566	0.050
16	1567/1	0.269
17	1568/1	0.064
18	1569/1	0.026

Total .. 18 11.197

Dy. 56-B/OR-1/220 mtrs.

1	1546	1.644
2	1547/1	2.800
3	1548/1	0.724
4	1549	0.278
5	1550/1	0.436
6	1567/1	0.005
7	1568/1	0.072
8	1569/1	0.078

Total .. 8 6.037

Village Visapur

Dy. 56-B/TOL/420 mtrs.

1	383	9.392
2	384/1	0.752
3	384/2	0.752
4	384/3	0.500
5	384/4	0.008
6	384/5	0.764

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area
1	2	3
		(CCA)
		H. A.

Village Visapur--contd.**Dy. 56-B/TOL/420 mtrs.--contd.**

7	384/6	0.256
8	385/1A	0.224
9	385/2B	0.222
10	385/3C	0.010
11	385/2	0.462
Total ..	11	13.342

DO-83/93900 mtrs.

1	32/1	9.930
2	1530/1	0.108
3	1530/2	0.548
4	1531	2.333
5	1532	0.380
6	1533	0.042
7	1534	1.000
8	1535	0.450
9	1536	0.300
10	1537/2	0.282
11	1538/2	0.255
12	1539	0.486
13	1540	0.310
14	1541/2	0.888
15	1542	0.512
16	1543	1.010
17	1544	0.610
18	1545	0.240

Total ..	18	19.684
-----------------	-----------	---------------

Dy. 57/OR-1/60 mtrs.

1	28/1/A	0.114
2	28/1/B	0.054
3	28/1/C	0.054
4	28/1/D	2.145
5	28/1/E	0.102
6	28/2	0.774

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area
1	2	3
		(CCA)
		H. A.

Village Visapur--contd.**Dy. 57/OR-1/60 mtrs.--contd.**

7	31	3.504
8	32/1	8.024
Total ..	8	14.771

Dy. 57/OR-2/260 mtrs.

1	23	1.400
2	26/1	0.210
3	26/2	0.070
4	26/3	0.040
5	26/4	0.070
6	26/5	0.070
7	26/6	0.100
8	26/7	0.040
9	26/8	0.040
10	26/9	0.370
11	26/10+	0.040
12	26/12+	0.050
13	26/14+	0.430
14	26/16	0.120
15	26/17	0.090
16	26/18	0.190
17	26/19	0.160
18	26/22	0.030
19	26/20+	0.270
20	26/25	0.070
21	26/26	0.070
22	26/27	0.160
23	26/29	0.220
24	26/30	0.140
25	26/31	0.230
26	27/1	1.047
27	27/2	0.052
28	27/3	0.075
29	27/4	0.180
30	27/5	0.292
31	27/6	1.935

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area
1	2	3
		(CCA)
		H. A.

Village Visapur--contd.

Dy. 57/OR-2/260 mtrs.--contd.

32	27/7	0.370
33	27/8/1	0.570
34	27/8/2	0.525
35	27/9/1	0.105
36	27/9/2	0.127
37	28/1/A	0.190
38	28/1/B	0.090
39	28/1/C	0.090
40	28/1/D	3.575
41	28/1/E	0.170
42	28/2	1.290
43	29/1	0.927
44	29/2	0.426
45	30/1	0.490
46	30/2	0.270
47	30/3	0.175
48	30/4	0.211
49	30/5	0.063
50	30/6	0.090
51	30/7	0.031

Total .. 51 18.046

Dy. 57/OR-3/720 mtrs.

1	13/1/A	0.049
2	13/1/B	0.049
3	13/2	0.112
4	13/3/A	0.056
5	13/3/B	0.056
6	13/4	0.112
7	13/5	0.231
8	13/6&	0.525
9	13/7	0.280
10	13/8	0.280
11	14/1	0.220
12	14/2	0.220
13	14/3	0.230

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area
1	2	3
		(CCA)
		H. A.

Village Visapur--contd.

Dy. 57/OR-3/720 mtrs.--contd.

14	14/4A	0.330
15	14/5	0.142
16	14/6	0.244
17	14/7	0.305
18	15/1	0.860
19	15/2	0.070
20	15/3	0.070
21	15/4	0.020
22	15/5+	1.202
23	15/7	0.120
24	15/8	0.120
25	15/9	0.433
26	15/10	0.100
27	16/1	0.552
28	16/2	0.525
29	23	2.210
30	24/1	0.260
31	24/2	0.873
32	24/3	0.120
33	24/4	0.402
34	24/5	0.170
35	24/6	0.300
36	24/7	0.000
37	25/1	0.150
38	25/2	0.470
39	25/3	0.080
40	25/4+5	0.130
41	25/6	0.230
42	25/7	0.150
43	25/8	0.060
44	25/9	0.080
45	25/10	0.080
46	25/11	0.060
47	25/12	0.220
48	25/13	0.153
49	25/14	0.110
50	25/15	0.040

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area Area (CCA) H. A.
1	2	3
Village Visapur--contd.		
Dy. 57/OR-3/720 mtrs.--contd.		
51	25/16	0.040
52	25/17	0.080
53	25/18	0.080
54	25/19	0.080
55	25/20	0.040
56	25/21	0.190
57	25/22	0.060
58	25/23	0.040
59	25/24	0.180
60	25/25+	0.210
61	25/27	0.080
62	25/28	0.040
63	25/29	0.083
64	25/30	0.040
65	25/31	0.110
66	25/32	0.040
67	25/33+	0.140
68	25/35	0.040
69	25/36	0.030
70	25/37	0.080
71	25/38	0.060
72	25/39	0.080
73	25/40	0.080
Total ..	73	15.764

Dy. 57/OR-4/840 mtrs.

1	16/1	1.566
2	16/2	1.489
3	20/1	1.163
4	20/1A	1.488
5	20/2C	0.396
6	20/3	1.053
7	20/4B	0.260
8	20/5	0.364
9	20/6	0.429
10	20/7	0.364

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area Area (CCA) H. A.
1	2	3
Village Visapur--contd.		
Dy. 57/OR-4/840 mtrs.--contd.		
11	20/8	0.364
12	22/2	0.438
13	22/3	0.269
14	22/4	0.415
15	22/7/1	0.157
16	22/6	0.237
17	22/1	1.435
18	22/5	0.058
19	22/8/1	0.032
20	22/9/1	0.193
21	22/10	0.093
Total ..	21	12.263

Dy. 57/TOL/1070 mtrs.

1	20/1	1.521
2	20/1A	1.922
3	20/2C	0.518
4	20/3	1.362
5	20/4B	0.340
6	20/5	0.476
7	20/6	0.561
8	20/7	0.476
9	20/8	0.476
10	21/1	3.927
Total ..	10	11.579

Village-wise Abstract

Canal	Outlet	Gat No.	Area (CCA)
1	2	3	4
Village Visapur			
DY NO-56	OL-1	13	14.151
DY NO-56	OL-2	11	24.995
DY NO-56	OL-3	17	24.851
DY NO-56	TOL	66	14.401
SM-1	OR-1	18	24.656
SM-1	TOL	26	24.932

Village-wise Abstract

Canal	Outlet	Gat No.	Area (CCA)
1	2	3	4

Village Visapur--contd.

DY NO-56A	OR-2	19	15.199
DY NO-56A	OR-3	32	11.196
DY NO-56A	OL-1	46	17.874
DY NO-56A	OR-4	29	12.875
DY NO-56A	TOL	54	12.923
SM-1	TOL	18	12.682
DY NO-56B	TOL	11	13.342
TAKARI MAIN CANAL DO-83		18	19.684
DY NO-57	OR-1	8	14.771
DY NO-57	OR-2	51	18.046
DY NO-57	OR-3	73	15.764
DY NO-57	OR-4	21	12.263
DY NO-57	TOL	10	11.579
Total		541	316.184

Village Hatnoli

TAKARI MAIN CANAL DO-80	10	23.446
TAKARI MAIN CANAL DO-81	65	28.696
Total	75	52.142

Village Hatnur

TAKARI MAIN CANAL DO-82		35	17.828
DY NO-56A	OR-1	8	10.999
DY NO-56B	OL-1	18	11.197
DY NO-56B	OR-1	8	6.037
Total		69	46.061

Grand Total

685 414.387

PRAKASH RAIGONDA PATIL,
Executive Engineer,
Takari Pump House Division No. 1,
Devrashtre.

Devrashtre, 22nd February 2018.

अधिसूचना - ३

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायदा, २००५
(पाहा कायद्याचे कलम क्रमांक ५.०, ६.०, ७.०)

(पाहा नियम ३.०)

क्रमांक प्रशा-४/पावावि-२/अधि-३, १ कैम्प (११)/२०१७.— ज्याअर्थी,
महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायदा, २००५

चे कलम ५.०, ६.०, ७.० व नियम क्रमांक ३.० नुसार असा निर्णय झाला आहे की, पाणीवापर संस्थांचे जलशास्त्रीय व प्रशासकीय सोईच्या दृष्टीने कार्यक्षेत्र निश्चित करण्यासाठी मी, इंजिनिअर प्रकाश रायगोंडा पाटील, कार्यकारी अभियंता, ताकारी पंपगृह विभाग क्रमांक १, देवराष्ट्रे खालीलप्रमाणे पाणीवापर संस्थांच्या अद्ययावत नकाशांच्या प्रमाणित प्रती, जमीनधारक आणि/किंवा कब्जेदार यांच्या नावाच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालय, तहसीलदार कार्यालय, सिंचन शाखा उपविभागीय व विभागीय कार्यालय आणि इतर महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी सूचना फलकावर माहितीसाठी प्रसिद्धी करित आहे.

मी, इंजिनिअर प्रकाश रायगोंडा पाटील, कार्यकारी अभियंता, असेही जाहीर करतो की, यापुढे समुचित प्राधिकरणातर्फे कोणाही वैयक्तिक जमीनधारकाला किंवा कब्जेदार यांचे जमिनीस पाणी पुरविले जाणार नाही आणि सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम-२००५ याखाली येणाऱ्या जमिनीच्या सर्व धारकांवर व भोगवटाधारकांवर पाणीवापर संस्थेमार्फत पाणीपुरवठा घेणे बंधनकारक असेल.

या प्रकटनांमुळे बाधित झालेल्या कोणत्याही व्यक्तीस हे प्रकटन महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसांच्या आत अधीक्षक अभियंता, कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्प मंडळ, सांगली यांचेकडे अपील दाखल करता येईल.

अनुसूची-अ

विभाग : ताकारी पंपगृह विभाग क्रमांक १, देवराष्ट्रे
उपविभाग : ताकारी उपसा सिंचन व व्यवस्थापन उपविभाग
क्रमांक ३, तासगाव.

प्रकल्पाचे नाव : ताकारी उपसा सिंचन योजना

अधिसूचित केलेले क्षेत्र : ६४०.८९६ हे.

अधिसूचित क्षेत्राचा तपशील : ताकारी मुख्य कालवा, वितरिका
क्रमांक ५८, ६०, ६२ व सरळ विमोचक क्रमांक ८४ ते ८७
वरील लाभ क्षेत्रावरील पाणीवापर संस्था क्रमांक ३८.

गावांची संख्या : १-विसापूर, तालुका तासगाव,
जिल्हा सांगली.

पाणीवापर संस्थेचे नाव व पत्ता (कार्यान्वित/प्रस्तावित) :
पाणीवापर संस्था क्रमांक ३८, विसापूर, तालुका तासगाव,
जिल्हा सांगली.

अधिसूचित क्षेत्राचा तपशील

जिल्हा सांगली, तालुका तासगाव

गाव	अधिसूचित केलेले क्षेत्र (अनुसूची 'ब' प्रमाणे)	गट संख्या	क्षेत्र
१	२	३	हे. आर
विसापूर	७३४	६४०.८९६	
एकूण	७३४	६४०.८९६	

अधिसूचना-३

विभाग : ताकारी पंपगृह विभाग क्रमांक १, देवराष्ट्रे

उपविभाग : ताकारी उपसा सिंचन व व्यवस्थापन उपविभाग
क्रमांक ३, तासगाव.

प्रकल्पाचे नाव : ताकारी उपसा सिंचन योजना

अधिसूचित केलेले क्षेत्र : ताकारी मुख्य कालवा, वितरिका क्रमांक
५८, ६०, ६२ व सरळ विमोचक क्रमांक ८४ ते ८७ वरील
लाभ क्षेत्रावरील पाणीवापर संस्था क्रमांक ३८,
सीसीए ६४०.८९६ हे.गावांची संख्या : १-विसापूर, तालुका तासगाव,
जिल्हा सांगली.

सिंचन सुरु केल्याचे वर्ष : २०१७-१८

अनुसूची-ब

जिल्हा सांगली, तालुका तासगाव

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	गट नंबर	क्षेत्र
१	२	३	(सीसीए) हेक्टर

गाव विसापूर

वितरिका क्र. ५८/ओआर-१/सा. क्र. ४०० मी.

१	१८/१	१.२४२
२	१८/२ अ	०.६३६
३	१८/२ ब	०.६०६
४	१८/३	१.१२४
५	१९/१	०.८७०
६	१९/२	०.७९०
७	३७/१ अ	०.११९
८	३७/१ ब	०.११२
९	३७/२	१.३६५
१०	३७/३	०.२३८
११	३७/४	०.४४१
१२	३७/५	०.२५१
१३	३७/७ अ	०.२२४
१४	३७/८	०.६४०
१५	३७/९	०.१०५
१६	३७/१०	०.२१७
१७	४२/१	४.३६८

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	गट नंबर	क्षेत्र
१	२	३	(सीसीए) हेक्टर

वितरिका क्र. ५८/ओआर-१/सा. क्र. ४०० मी.--चालू

१८	४२/२	१.७५२
१९	४३/१ अ	२.४८०
२०	४३/१ ब	०.८७०
२१	४३/१ क	०.६०५
२२	४३/१ ड	०.४०५
२३	४३/२	०.४००
२४	४३/३	०.४९०
२५	४३/४	०.९७०
२६	४३/५	०.३७५

एकूण .. २६ २१.६९५

वितरिका क्र. ५८/ओआर-२/सा. क्र. ८२० मी.

१	७	१.२३६
२	८/१	०.५२५
३	८/२	०.४५५
४	८/३	०.३३६
५	८/५	३.३८०
६	८/६	५.१७४
७	४३/१ अ	२.५२९
८	४३/१ ब	१.०३०
९	४३/१ क	०.६१७
१०	४३/१ ड	०.४१३
११	४३/२	०.४०८
१२	४३/३	०.४९९
१३	४३/४	१.१३२
१४	४३/५	०.३८२

एकूण .. १४ १८.११६

वितरिका क्र. ५८/ओआर-३/सा. क्र. ११८० मी.

१	६/१	०.४१८
२	६/२	०.१८४
३	६/३	०.४१५
४	६/४	०.०५८

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र ३ (सीसीए) हेक्टर
१	२	३
वितरिका क्र. ५८/ओआर-३/सा. क्र. ११८० मी.--चालू		
५	६/५	०.४४२
६	६/६	०.१०८
७	६/७	०.०४०
८	७	४.०१७
९	४३/१अ	१.५८७
१०	४३/१ब	०.६३८
११	४३/१क	०.३८७
१२	४३/१ड	०.२५९
१३	४३/२	०.२५६
१४	४३/३	०.३१३
१५	४३/४	०.७०२
१६	४३/५	०.२४०
१७	४४/१	०.२३२
१८	४४/२	०.२३१
१९	४६	१.३८६
एकूण ..	१९	११.९१३

वितरिका क्र. ५८/ओआर-४/सा. क्र. १७०० मी.

१	५/१	४.२१४
२	५/२	२.२६९
३	५/३	४.८०२
४	५/४	१.९७२
५	६/१	२.३७५
६	६/२	१.०४८
७	६/३	२.३५६
८	६/४	०.३३३
९	६/५	२.५०७
१०	६/६	०.६१५
११	६/७	०.२२५
१२	७	४.९४४
एकूण ..	१२	२७.६६

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र ३ (सीसीए) हेक्टर
१	२	३
वितरिका क्र. ५८/ओआर-५/सा. क्र. २०२० मी.		
१	१४९/१	०.१८६
२	१४९/२	०.०८२
३	१५०/१	०.४०१
४	१५०/१	०.३८५
५	१५०/१	०.०८८
६	१५०/१	०.११५
७	१५०/१	१.५७८
८	१५०/१	०.४०७
९	१५०/१	०.५६६
१०	१५०/२	०.०७७
११	१५०/२	०.०८२
१२	१५०/२	०.०७१
१३	१५०/२	०.०५५
१४	१५०/२	०.०९३
१५	१५०/२	०.०७७
१६	१५२/१	३.६१५
१७	१५२/२	०.७०५
१८	१५३/१	०.२५०
१९	१५३/२	०.३२८
२०	१५३/३	०.३३०
२१	१५४/१	४.०४०
२२	१५४/२	१.४४०
२३	१५४/३	१.०१०
२४	१५५/१	०.१२१
२५	१५५/२	०.१०१
२६	१५५/३	०.१५०
२७	१५५/४	०.१४६
२८	१५६/१	०.३९४
२९	१५६/४	०.३०१
३०	१५६/६ अ	०.०३१
३१	१५६/६ ब	०.०६१
३२	१५६/६ क	०.०३१
३३	१५६/७	०.२७६

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर
वितरिका क्र. ५८/ओआर-५/सा. क्र. २०२० मी.--चालू		
३४	१५६/८	०.१२६
३५	२८९	०.७३२
एकूण ..	३५	१८.४५१

वितरिका क्र. ५८/ओआर-६/सा. क्र. २६०० मी.

१	१५५/१	०.६७९
२	१५५/२	०.५६७
३	१५५/३	०.८४०
४	१५५/४	०.८१९
५	१५६/१ अ	२.६३०
६	१५६/४ ब	२.०१०
७	१५६/६ अ	०.२१०
८	१५६/६ ब	०.४१०
९	१५६/६ क	०.२१०
१०	१५६/७	१.८४०
११	१५६/८	०.८४०
१२	१५८/१	०.३७६
१३	१५८/२	०.१०२
१४	१५८/३+	०.२१४
१५	१५८/५	०.१८२
एकूण ..	१५	११.९२९

वितरिका क्र. ५८/ओआर-७/सा. क्र. ३०८० मी.

१	१५७/१ अ	१.१५४
२	१५७/१ ब	१.२३९
३	१५७/१ क	०.५६२
४	१५७/२ अ	१.३६०
५	१५७/२ ब	०.६५५
६	२८७	२.९२२
७	२८८/१	०.४४५
८	२८८/२	१.०५०
९	२८८/३	०.४४५

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर
वितरिका क्र. ५८/ओआर-७/सा. क्र. ३०८० मी.--चालू		
१०	२८९	२.१९८
११	२९२/ब	६.४८५
एकूण ..	११	१८.५१५

वितरिका क्र. ५८/ओआर-८/सा. क्र. ३२२० मी.

१	१५७/१ अ	०.०१६
२	१५७/१ ब	०.०१७
३	१५७/२ अ	०.०१९
४	१५७/२ ब	०.००९
५	२३१/अ १	०.१३४
६	२३१/अ २	०.०६०
७	२३१/अ ३	०.०७१
८	२३१/अ ४	०.०८१
९	२३१/अ ५	०.१८४
१०	२३१/(६)	०.००९
११	२३१/(७)	०.०९१
१२	२३१/(८)	०.०११
१३	२३१/(९)	०.०२५
१४	२३१/अ १	०.०११
१५	२३१/१	०.०४७
१६	२३१/ब	०.२३०
१७	२८७	५.८४५
१८	२८८/१	०.६०७
१९	२८८/२	१.४३२
२०	२८८/३	०.६०७
एकूण ..	२०	९.५०६

वितरिका क्र. ५८/ओआर-९/सा. क्र. ३३६० मी.

१	२३१/अ १	०.९१२
२	२३१/अ २	०.४०८
३	२३१/अ ३	०.४८४
४	२३१/अ ४	०.५५१
५	२३१/अ ५	१.२५४

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	
वितरिका क्र. ५८/ओआर-९/सा. क्र. ३३६० मी.--चालू		
६	२३१/अ ६	०.०६६
७	२३१/अ ७	०.६१७
८	२३१/अ ८	०.०७६
९	२३१/अ ९	०.१७१
१०	२३१/अ १	०.०७६
११	२३१/१	०.३२३
१२	२३१/ब	१.५६५
१३	२३२/१	०.५४६
१४	२३२/२	०.३७७
१५	२३२/३	०.८०६
१६	२३२/४	०.२३४
१७	२३२/५	०.०३९
१८	२३२/६	०.०३९
१९	२३२/७	०.१४३
२०	२३२/८	०.१४३
२१	२३२/९	२.१८४
२२	२३२/१०	०.१८२
२३	२३२/११	०.०६५
२४	२३२/१२	०.०८४
२५	२३२/१३	०.१३६
२६	२३२/१४	०.०७८
२७	२३२/१५	०.०१९
२८	२३२/१६	०.११
२९	२३४/१	०.२३१
३०	२३४/२	१.५१२
३१	२३४/३	१.५१२
३२	२३४/४	१.५४
३३	२३४/५	१.४२८
३४	२३४/६	०.२४५
एकूण ..	२०	९.५०६

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	
वितरिका क्र. ५८/ओआर-१०/सा. क्र. ४०८०० मी.		
१	२३५/१	१.५९६
२	२३५/३	०.५०२
३	२३६/१	२.७५०
४	२३६/२	२.७६०
५	२३७/१	०.९५०
६	२३७/२	२.३९४
७	२३८/१ अ	०.४५०
८	२३८/१ ब	०.४५९
९	२३८/२	३.३२१
१०	२३९/१	१.५६७
११	२३९/२	१.७७६
१२	२३९/३	१.६९१
१३	२४०	२.४१६
१४	२४५/१	०.६२१
१५	२४५/२	०.६२७
एकूण ..	१५	२३.८८०
वितरिका क्र. ५८/ओआर-११/सा. क्र. ४१६० मी.		
१	१७२/१	२.२१०
२	१७२/२	२.६५१
३	१७२/३	०.४००
४	१७३	५.९१८
५	२२८	३.१९७
६	२२९/१	०.२६५
७	२२९/२ अ	०.१३०
८	२२९/२ ब	०.१३०
९	२२९/३	०.४७०
१०	२२९/४	०.२००
११	२२९/५	०.३५०
१२	२२९/६	०.७०५
१३	२२९/७	०.७००
१४	२२९/८	०.३५०
१५	२२९/९	०.७००

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर
वितरिका क्र. ५८/ओआर-११/सा. क्र. ४१६० मी.--चालू		
१६	२२९/१०	०.१००
१७	२२९/१०	०.१००
एकूण ..	१७	१८.६०६

वितरिका क्र. ५८/ओआर-१२/सा. क्र. ४७४० मी.

१	१५९/१	०.१५१
२	१५९/२	०.२७२
३	१५९/३	०.१८६
४	१६०/१ अ	१.५१०
५	१६०/२	३.०८२
६	१६०/३ अ	०.८५४
७	१६०/३ ब	०.६४८
८	१७०/६	०.०१६
९	१७०/१	०.१६०
१०	१७०/२	०.०९६
११	१७०/३	१.७५१
१२	१७०/५	०.३२८
१३	१७०/६	०.३६०
१४	१७०/७	०.१४४
१५	१७०/८	०.११२
१६	१७०/९	०.१३६
१७	१७०/४	०.५७६
१८	१७०/५	०.१०४
१९	१७०/९	०.२१६
२०	१७०/१२	०.१५२
२१	१७०/१४	०.१५२
२२	१७१/१	२.०५०
२३	१७१/२	०.१९०
२४	१७१/३	०.३७२
२५	१७१/४	०.१६०
२६	१७१/५	०.२००
२७	१७१/८	०.१५०
२८	१७१/९	०.३१०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर
वितरिका क्र. ५८/ओआर-१२/सा. क्र. ४७४० मी.--चालू		
२९	१७१/६	०.२८०
३०	१७१/७	०.१७०
३१	१७१/३	०.१५०
३२	१७१/४	०.१००
३३	१७१/२	०.०८०
एकूण ..	३३	१५.२१८

वितरिका क्र. ५८/टीओएल/सा. क्र. ४९८० मी.

१	४७/१	०.४६५
२	४७/२ अ	०.१२०
३	४७/२ ब	०.१२३
४	४७/२ क	०.०३७
५	४७/३	०.२८०
६	४७/४	०.०७६
७	४८/१	०.१०२
८	४८/२	०.१७८
९	४८/३	०.०९८
१०	४८/४ अ	०.०९२
११	४८/४ ब	०.०९२
१२	४८/४ क	०.०९२
१३	४८/५	०.३५१
१४	४८/६/७	०.३७४
१५	४८/७ अ	०.०७०
१६	४८/८	०.०३२
१७	१४७/१	०.०४८
१८	१४७/२	०.०३९
१९	१४७/३	०.०९९
२०	१४७/४	०.०३९
२१	१४७/५	०.०७२
२२	१४७/६	०.०३९
२३	१४७/७	०.०२४
२४	१४७/८	०.०४८
२५	१४७/९	०.०४५

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	
वितरिका क्र. ५८/टीओएल/सा. क्र. ४९८० मी.--चालू		
२६	१४७/१०	०.०६३
२७	१४७/११	०.०६३
२८	१४७/१२	०.०६३
२९	१४७/१३	०.०४८
३०	१४७/१४	०.०४८
३१	१४७/१५	०.०४५
३२	१४७/१६	०.०४५
३३	१४७/१७	०.०४५
३४	१४७/१८	०.०४५
३५	१४७/१९	०.०६३
३६	१४७/२०	०.०६३
३७	१४७/२१	०.०३९
३८	१४७/२२	०.०९९
३९	१४७/२३	०.२९१
४०	१४७/२४	०.२१६
४१	१४७/२५	०.२९१
४२	१४७/२६	०.२९१
४३	१४७/२७	०.१२६
४४	१४७/२८	०.२६१
४५	१४७/२९	०.२४६
४६	१४७/३०	०.०६३
४७	१४७/३१	०.०५७
४८	१४७/३२	०.०३९
४९	१६०/१ अ	०.३९६
५०	१६०/२	०.८६६
५१	१६०/३ अ	०.२११
५२	१६०/३ ब	०.१८२
५३	१६१/१	०.०८२
५४	१६१/२	१.७३८
५५	१६२/१	०.१४३
५६	१६२/२ अ	०.१४०
५७	१६२/४	०.०३२
५८	१६२/५	०.०२६

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	
वितरिका क्र. ५८/टीओएल/सा. क्र. ४९८० मी.--चालू		
५९	१६२/६	०.०३१
६०	१६२/७	०.०७९
६१	१६२/८	०.०७९
६२	१६२/९	०.०३३
६३	१६३	३.८४८
६४	१४५/अ	४.६६५
६५	१४५/ब	१०.१९८
<hr/>		
एकूण ..	६५	२८.३९४
<hr/>		
वितरिका क्र. ५८/एसएम-१/ओआर-१/सा. क्र. ६० मी.		
१	१०	५.६९८
२	११	०.२२७
३	१/१२/२००२	१.३७७
४	१२/३	०.१५०
५	१२/४	०.२४०
६	१३/१/अ	०.०४२
७	१३/१/ब	०.०४२
८	१३/२	०.०९६
९	१३/३/अ	०.०४८
१०	१३/३/ब	०.०४८
११	१३/४	०.०९६
१२	१३/५	०.१९८
१३	१३/६	०.४५०
१४	१३/७	०.२४०
१५	१३/८	०.२४०
१६	१७/१	०.२६८
१७	१७/२	४.२६६
१८	१८/१	०.६६२
१९	१८/२ अ	०.३३९
२०	१८/२ ब	०.३२३
२१	१८/३	०.६१६
<hr/>		
एकूण ..	२१	१५.६६६
<hr/>		

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३ (सीसीए) हेक्टर
वितरिका क्र. ५८/एसएम-२/टीओएल/सा. क्र. ३६० मी.		
१	१०	९.२२६
२	१७/१	०.१८४
३	१७/२	२.७३३
एकूण ..	३	१२.१४३

वितरिका क्र. ५८/एसएम-२/ओआर-१/सा. क्र. २० मी.

१	२३०/१ अ	१.४५२
२	२३०/१ ब	०.९७२
३	२३०/१ क	०.७३२
४	२३०/२ अ	०.२२२
५	२३०/२ ब	०.७०२
६	२३०/२ क	०.४८६
७	२३३/१	०.६८८
८	२३३/२	०.०६७
९	२३३/३	०.०६७
१०	२३३/४	०.०४०
११	२३३/५	०.२५२
१२	२३३/६	१.८९४
१३	२३३/७	०.२२०
१४	२३४/१	०.३३०
१५	२३४/२	२.१६०
१६	२३४/३	२.१६०
१७	२३४/४	२.२००
१८	२३४/५	२.०४०
१९	२३४/६	०.३५०
एकूण ..	१९	१७.०३४

वितरिका क्र. ५८/एसएम-२/ओएल-१/सा. क्र. २० मी.

१	२३३/१	०.३०६
२	२३३/२	०.०३०
३	२३३/३	०.०३०
४	२३३/४	०.०१८
५	२३३/५	०.११२

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३ (सीसीए) हेक्टर
वितरिका क्र. ५८/एसएम-२/ओएल-१/सा. क्र. २० मी.--चालू		
६	२३३/६	०.८४२
७	२३३/७	०.०९८
८	२३५/१	७.१८२
९	२३५/३	२.२५९
१०	२३६/१	०.५५०
११	२३६/२	०.५५२
एकूण ..	११	११.९७९

वितरिका क्र. ५८/एसएम-२/टीओएल/सा. क्र. ५२५ मी.

१	२४१/१	१.७६८
२	२४१/२	०.५३६
३	२४२/१	२.३८
४	२४२/२	०.३३९
५	२४४/१	२.३४
६	२४४/२	१.४९४
७	२४५/१	३.९३३
८	२४५/२	३.९७१
९	२४६	३.६९२
एकूण ..	९	२०.४५४

विमोचक क्रमांक ८४/सा. क्र. ९७६०० मी.

१	४८/१	०.४७६
२	४८/२	०.८४५
३	४८/३	०.४६५
४	४८/४ अ	०.४३७
५	४८/४ ब	०.४३७
६	४८/४ क	०.४३७
७	४८/५	१.६६९
८	४८/६/७	१.७७६
९	४८/७ अ	०.३३२
१०	४८/८	०.१५२
११	५१/१	१.०९८
१२	५१/२ अ	०.२७

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र ३ (सीसीए) हेक्टर
१	२	३
विमोचक क्रमांक ८४/सा. क्र. ९७६०० मी.--चालू		
१३	५१/३	०.६५७
१४	५१/५	०.३१५
१५	५१/६	०.०१६
१६	५१/७	०.२०७
१७	५१/८	०.२७९
१८	५२/१	१.८०८
१९	५२/२	१.७९९
२०	५३/१ अ	०.७२६
२१	५३/१ ब	०.७२६
२२	५३/१ क	१.१६२
२३	५३/१ ड	१.६४८
२४	५३/२	२.२३८
२५	५३/३	२.२२६
२६	५३/४ अ	०.८७६
२७	५३/४ ब	०.८७६
२८	५४/१	०.७१६
२९	५४/२	०.३८८
३०	५४/३	१.४००
३१	५४/४	०.५७६
एकूण ..	३१	२७.०३३

विमोचक क्रमांक ८५/सा. क्र. ९८६२० मी.

१	५०/१	१.०७०
२	५०/२	३.४३०
३	१६५ प	१.९५५
४	४९/१	१.०१०
५	४९/२	१.०८०
६	४९/३	०.९३०
७	१४६/१, १४६/२	०.२४१
८	१४६/३	०.१००
९	१४६/४	०.६००
१०	१४६/५	०.३००
११	१४६/६	०.०४०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र ३ (सीसीए) हेक्टर
१	२	३
विमोचक क्रमांक ८५/सा. क्र. ९८६२० मी.--चालू		
१२	१४६/७	०.१००
१३	१४६/८	०.११०
१४	१४६/९	०.१००
१५	१४६/१०	०.९००
१६	१४६/११	०.०४०
१७	१४६/१२	०.१५०
१८	१४६/१३, १४६/१४	०.१३०
१९	१४६/१५	०.१४०
२०	१४६/१६	०.१३०
२१	१४६/१७	०.१२०
२२	१४६/१८	०.५००
२३	१४६/१९	०.७००
२४	१४६/२०	०.४००
२५	१४६/२१	०.४००
२६	१४६/२२	०.०८०
२७	१४६/२३	०.३००
२८	१४६/२४	०.८००
२९	१४६/२५	०.१२०
३०	१४६/२६	०.११०
३१	१४६/२७	०.०९०
३२	१४६/२८	०.२००
३३	१४६/२९	०.३००
३४	१४४/२	२.१३०
३५	१४५/१	१.५००
३६	१४५/२	०.४००
३७	१४५/३	०.८१०
३८	१४५/४	०.४००
३९	१४५/५	२.२३०
४०	१४५/६	१.५३०
४१	१४५/७३४/१	०.३७०
४२	१४५/७३५/२	०.९१०
४३	१४५/७ ब	१.२४०
४४	१४५/७ क	१.४१०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	
विमोचक क्रमांक ८५/सा. क्र. ९८६२० मी.--चालू		
४५	१४५/७ ड	१.३६०
४६	१४५/७ फ	०.१९०
४७	१४५/८	०.१००
४८	१४५/९	०.६१०
४९	१४५/१०	१.८२०
५०	१४५/११	१.२१०
५१	१४५/१२	०.४००
५२	१४५/१३	१.२१०
५३	१४५/१४ अ	०.६२०
५४	१४५/१५	०.०९०
५५	१४५/१९ क	०.७२०
५६	१४५/१५	२.०९०
५७	१४५/१६	०.५९०
५८	१४५/१७	०.३००
५९	१४५/१८	०.४६०
६०	१४५/१९	०.४००
६१	१४५/२०	०.६१०
एकूण ..	६१	४२.३८६

वितरिका क्र. ६०/आरआर-१

१	१६६/३ प	१.८३०
२	१६६/४, १६६/५	२.९४०
३	१६४/३ प	०.५२०
४	१६३ प	४.८७७
५	१७०/१/३	०.९४०
६	१७०/२/४	०.८५०
७	१७०/३	२.०६९
८	१७०/४	१.०६०
९	१७०/५/८	०.६५०
१०	१७०/६	१.०७०
११	१७०/७	०.९२९
१२	१७०/८	०.७८०
१३	१७०/९/१५	०.५७०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	
वितरिका क्र. ६०/आरआर-१--चालू		
१४	१७०/५	०.१३०
१५	१७०/९	०.२७०
१६	१७०/१२	०.१९०
१७	१७०/१४	०.१९०
१८	१७०/६	०.०२०
१९	१६९	२.१०७
२०	१४५/२१	०.४००
२१	१४५/२२	०.५९०
२२	१४५/२३	०.३००
एकूण ..	२२	२३.२८२

वितरिका क्र. ६०/ओएल-१

१	१२३/५	०.५१०
२	१२३/६	१.३१०
३	१२३/७ अ/ब/क	०.५१०
४	१२४/२+५	१.१३०
५	१२४/६	०.६१०
६	१४३/१+२ प	२.१००
७	१६५/१	०.६२०
८	१६५/२	०.४६०
९	१६५/३	०.२००
१०	१६५/४ अ	०.१३०
११	१६५/५	०.४००
१२	१६५/६	२.९१०
१३	१६५/७	०.२००
१४	१६५/८	०.२८०
१५	१६५/९	०.२४०
१६	१६५/१०	०.३८०
१७	१६५/११	०.७८०
१८	१६५/१२	०.२००
१९	१६५/१३	०.२००
२०	१६५/१४	०.४३०
२१	१६५/१५	०.४०१

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	
वित्तिका क्र. ६०/ओएल-१--चालू		
२२	१६४/१	२.३२०
२३	१६४/२अ	२.६३०
२४	१६४/३ प	०.४६०
एकूण ..	२४	१९.४११

वित्तिका क्र. ६०/ओएल-२

१	१६७/१	०.८५०
२	१६७/२	०.८५०
३	१६७/३	०.४६६
४	१६७/४	०.९४०
५	१६७/५	०.२००
६	१६७/६	०.१००
७	१६७/७	०.१००
८	१६८/१/२/१	०.९३२
९	१६८/१/२/२	०.९३०
१०	१६६/१/२/१	१.४५०
११	१६६/१/२/२	१.४४०
१२	१६६/३ प	१.०००
एकूण ..	१२	९.२५८

वित्तिका क्र. ६०/टीओएल

१	१६९/२	१.०६०
२	१६९/३	१.०६०
३	१६९/४	१.११०
४	१६९/५	१.११०
५	१७३/१	०.६७०
६	१७३/२	१.८०१
७	१७३/३(५)	१.५२०
८	१७३/४	०.६३०
९	१७३/६	०.७४०
१०	१७३/७(१०)	०.३८०
११	१७३/८(९)	०.२२०
१२	१७३/९(८)	०.४७०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	
वित्तिका क्र. ६०/टीओएल--चालू		
१३	१७३/७(१० अ)	१.२३०
१४	१७३/११	१.९४०
१५	१७३/१२ अ/१२	१.७८०
१६	१७३/१२ ब (३)	०.३६०
१७	१७४/१	०.५६०
१८	१७४/२	१.३४९
१९	१७४/३	०.२६०
२०	१७४/४	०.४३०
२१	१७४/५	०.९९०
२२	१७४/६	०.९९०
२३	१७४/७	१.३४०
२४	२२७/१	०.५८०
२५	२२७/२	०.१९०
२६	२२७/३	०.१४०
२७	२२७/४/५	०.९००
२८	२२७/४	०.४१०
२९	२२७/६	०.१००
३०	२२७/५	०.१३०
३१	२२७/७	०.१२०
३२	२२७/६	०.१३०
३३	२२७/९	०.३००
३४	२२७/८	१.२४०
३५	२२७/१०	०.१००
३६	२२७/९	०.१६०
३७	२२७/२	०.०८०
३८	२२७/११	०.१००
३९	२७./१२	०.५५०
एकूण ..	३९	२७.२३

विमोचक क्र. ८६/सा. क्र. १०००४५० मी.

१	१२५/२	०.३७०
२	१२५/३	०.१२०
३	१२५/४	१.१००

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र ३ (सीसीए) हेक्टर
१	२	३
विमोचक क्र. ८६/सा. क्र. १०००४५० मी.--चालू		
४	१२५/५	०.११०
५	१२५/६ अ	०.१७०
६	१२५/६ ब	०.१७०
७	१२५/७ अ	०.२१०
८	१२५/७ ब	०.२१०
९	१२५/७ क	०.२००
१०	१२५/७ ड	०.२००
११	१२६/३	१.५७०
१२	११८/१	१.३१०
१३	१२७/१	०.१३०
१४	१२७/२	१.८३०
१५	१२७/३	०.१२५
१६	१२७/५	१.१७०
१७	१२७/९	०.१३०
१८	१२७/१०	०.१३०
१९	१२७/११	०.१३०
२०	१२७/१२	०.१३५
२१	१२७/१३	०.१३५
२२	१२८/२	०.८५०
२३	१२८/३	०.८५०
२४	१२८/४	०.८५०
२५	१२८/५	०.८५०
२६	१२८/६	०.८५०
२७	१२८/७ अ	०.५७०
२८	१२८/७ ब	०.२८०
२९	१२८/८	०.८५०
३०	१२८/९	०.८५०
३१	१४२/१ ते १४२/६	२.३७०
३२	१४२/१०	०.६१०
३३	१४२/११	०.७३०
३४	१४२/१२	२.७५०
३५	१७९/१	०.६२०
एकूण ..	३५	२३.५३५

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र ३ (सीसीए) हेक्टर
१	२	३
विमोचक क्र. ८७/सा. क्र. १०१.७४० मी.		
१	१९१/८	१.०००
२	१८९/अ	०.८००
३	१८९/१ ख	०.७५०
४	१८९/२	१.६००
५	१८९/३	०.४००
६	१८९/४	०.३००
७	१८९/५	०.५६०
८	१८९/६	१.३४०
९	१८९/७	१.४७०
१०	१८९/८ अ	१.६००
११	१८९/८ अ १	०.३००
१२	१८९/९	०.५७०
१३	१८९/१/२	०.६००
१४	१८२/३/प	०.८७०
१५	१८३/१ प	०.२००
१६	१८४/१ प	०.१९०
१७	१८४/२ अ	१.५८०
१८	१८५/१	०.२७०
१९	१८५/२	१.२१०
२०	१८५/३	०.५१०
२१	१८५/४	०.८१०
२२	१८५/५ प	०.८००
२३	१८६	१.८४०
२४	१८६/३/१	०.३७०
२५	१८८/२ अ	१.४२०
२६	१८८/२ ब	१.१९०
२७	१८८/२ क	१.८८०
२८	१८८/३ प	१.२६०
एकूण ..	२८	२५.६९

वितरिका क्र. ६२/ओएल-१

१	१९४/१	०.७३०
२	१९४/२ प	२.०८०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	
वितरिका क्र. ६२/ओएल-१--चालू		
३	१९३/३ प	०.४२०
४	१९३/२	४.१७०
५	१९८/१ प	०.५९०
६	१९७/१ प	०.८७०
७	१९७/२/३ प	०.९३०
८	१९९/१/२/३ प	१.८००
९	१९०/१	०.४१०
१०	१९०/२	०.१९१
११	१९०/३	०.१५१
१२	१९०/४	०.३७१
१३	१९२/१	०.८१०
१४	१९२/२	१.१३०
१५	२०४/१	०.५००
१६	२०५/१ प	०.१८०
१७	२०२	०.०४०
१८	१८१/१ प	०.१५०
१९	१९१/३ ब	३.३३०
२०	१९१/४	०.११०
२१	१९१/५	१.३००
२२	१९१/६	१.६००
२३	१९१/७	१.८००
२४	१९१/८ प	०.३२०
२५	१८४/१ प	०.७००
२६	१८५/१ प	१.०००

एकूण .. २६ २५.६८३

वितरिका क्र. ६२/ओआर-१

१	१७६/७ प	०.०३०
२	१७८/१	३.१५३
३	१७८/२ प	२.२६०
४	१७७/१ अ/२ प	१.५१०
५	१८०/१+२ ब	१.६००
६	१८०/१/२क	१.६१०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	
वितरिका क्र. ६२/ओआर-१--चालू		
७	१८०/३	१.६१०
८	१७९/२-३/४ अ	२.८३०
९	१७९/२/३/४/१	१.६२०
१०	१७९/२/३/४ ब/२	१.२१०
११	१७९/५	०.५८०
१२	१७९/६	०.५८०
१३	१७९/७/८	१.१७०
१४	१९४/३	०.७८०
१५	१९४/४	२.५३०
१६	१९४/२ प	०.४५०
१७	१४२/१०	०.६१०
१८	१४२/११	०.७३०
१९	१४२/१२	२.७५०

एकूण .. १९ २७.६१३

वितरिका क्र. ६२/ओएल-२

१	१९३/१/३ प	४.५६०
२	१९८/१ प	०.७९०
३	१९७/२/३ प	१.५००
४	१९७/४ अ	०.४६०
५	१९७/५	१.११०
६	१९७/६	१.११३

एकूण .. ६ ९.५३३

वितरिका क्र. ६२/ओआर-२

१	२२६/१	०.४००
२	२२६(२/३/४)	२.३३०
३	२२६(५)३	७.९७०
४	१९३/१/३ प	०.४००
५	१९४/१ प	१.७५०
६	१७५/१	१.०१०
७	१७५/२	२.४०८
८	१७५/(३)५	१.०६०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

वित्तिका क्र. ६२/ओआर-२--चालू

९	१७५/४	०.५९२
१०	१७५/(५)/६	०.७००
११	१७५/(६)/७	१.११०
१२	१७५/(७)/८	०.९८०
१३	१७५/(८+९+१०)/९	१.७५०
१४	१७५/(१२)/३	१.७८०
१५	१७५/(१३)१२	१.५३०
१६	१७५/(१४)११	२.८५०
१७	१७५/(१६)/१०	०.८७०
१८	१७८/२ प	०.९००
१९	१७७/१ अ/२ प	०.९४०
२०	१७७/२	२.४३२
२१	१७७/३	०.८८०
२२	१९८/१ प	०.१००
२३	१९७/१ प	०.२५०
२४	१७६/१	०.४००
२५	१७६/२	०.२८०
२६	१७६/३	०.२९०
२७	१७६/४	०.३१०
२८	१७६/५	०.९६८
२९	१७६/७ प	०.५४०

एकूण .. २९ ३७.७८०

वित्तिका क्र. ६२/टीओएल

१	२२५/१	१.६८४
२	२२६(५)३ प	१.१००
३	२०६/१ अ	०.११०
४	२०६/१ ब	२.३३०
५	२१९/(२)/१	१.४६०
६	२१९/३	२.०४०
७	२१९/(४)/२	१.२००
८	२१७ प	६.२७०
९	१९६/१	४.०३०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

वित्तिका क्र. ६२/टीओएल--चालू

१०	१९६/२+३+४	०.६३४
११	१९६/५	०.११०
१२	१९६/६	०.११०
१३	१९६/७	०.११०
१४	१९६/८	०.११०
१५	१९६/९	०.११०
१६	१९६/१०	०.३४०
१७	१९६/११+१२	०.२००
१८	१९६/१३	०.०९०
१९	१९६/१४	०.१००
२०	१९६/१५	०.१००
२१	१९६/१६	०.१००
२२	१९६/१७	०.०९०
२३	२०५/१	०.७५०

एकूण .. २३ २३.१७०

गाव निहाय क्षेत्र

कालवा	विमोचक	गट क्रमांक	क्षेत्र
१	२	३	४

गाव विसापूर

वित्तिका क्र. ५८	ओआर १	२६	२१.६९५
वित्तिका क्र. ५८	ओआर २	१४	१८.११६
वित्तिका क्र. ५८	ओआर ३	१९	११.९१३
वित्तिका क्र. ५८	ओआर ४	१२	२७.६६
वित्तिका क्र. ५८	ओआर ५	३५	१८.४५१
वित्तिका क्र. ५८	ओआर ६	१५	११.९२९
वित्तिका क्र. ५८	ओआर ७	११	१८.५१५
वित्तिका क्र. ५८	ओआर ८	२०	९.५०६
वित्तिका क्र. ५८	ओआर ९	३४	१८.१५६
वित्तिका क्र. ५८	ओआर १०	१५	२३.८८
वित्तिका क्र. ५८	ओआर ११	१७	१८.५७६

गाव निहाय क्षेत्र--चालू			
कालवा	विमोचक	गट क्रमांक	क्षेत्र
१	२	३	४
गाव विसापूर--चालू			
वितरिका क्र. ५८	ओआर १२	३३	१५.२१८
वितरिका क्र. ५८	टीओएल	६५	२८.३९४
एसएम १	ओआर १	२१	१५.६६६
एसएम १	टीओएल	३	१२.१४३
एसएम २	ओआर १	१९	१७.०३४
एसएम २	ओआर २	११	११.९७९
एसएम २	टीओएल	९	२०.४५३
ताकरी मुख्य कालवा	विमोचक ८४	३१	२७.०३३
ताकरी मुख्य कालवा	विमोचक ८५	६१	४२.३८६
वितरिका क्र. ६०	ओआर १	२२	२३.२८२
वितरिका क्र. ६०	ओएल १	२४	१९.४११
वितरिका क्र. ६०	ओएल २	१२	९.२५८
वितरिका क्र. ६०	टीओएल	३९	२७.२३
ताकरी मुख्य कालवा	विमोचक ८६	३५	२३.५३५
ताकरी मुख्य कालवा	विमोचक ८७	२८	२५.६९
वितरिका क्र. ६२	ओएल १	२६	२५.६८३
वितरिका क्र. ६२	ओआर १	१९	२७.६१३
वितरिका क्र. ६२	ओएल २	६	९.५३३
वितरिका क्र. ६२	ओआर २	२९	३७.७८
वितरिका क्र. ६२	टीओएल	२३	२३.१७८
एकूण		७३४	६४०.८९६

प्रकाश रायगोंडा पाटील,

कार्यकारी अभियंता,

ताकरी पंपगृह विभाग क्रमांक १,

देवराष्ट्रे.

देवराष्ट्रे, २२ फेब्रुवारी २०१८.

MMISF ACT, 2005
(See Sections 5.0, 6.0, 7.0 and
Rule 3.00)

(Revised Notification III)

क्रमांक प्रशा-४/पावावि-२/अधि-३, १ कॅम्प (११)/२०१७.—
Whereas, it has been decided to delineate the
Area of Operation of Water User Associations

(WUAs) on Volumetric basis and as per
Administrative Convenience under Sections 5,
6, 7 and Rule 3 of the MMISF Act, 2005 I,
Prakash Raigonda Patil, Executive Engineer,
Takari Pump House Division No. 1, Devrashtre
hereby delineate areas of Operation of following
WUA's and direct that the certified copy of the
updated map and list of landholders and/or
occupiers of said WUA's shall be displayed on
the notice board of the offices of concerned
Grampanchayat, Tahsil office, Irrigation Section
Sub-Division and Division and an other prominent
public places.

I, Prakash Raigonda Patil, Executive Engineer
also hereby declare that no water shall be supplied
by the Appropriate Authority to an individual or
occupier of such land and the system of supply
of water through Water User Associations shall
be binding on all the holders and occupiers of the
lands under Maharashtra Management Irrigation
System by Farmers Act-2005.

Any Person affected by this Notification or part
thereof, may file an appeal before Superintending
Engineer, Takari Pump House Division No. 1,
Devrashtre Irrigation Circle within 30 days from
the date of Publication of this Notification in the
Maharashtra Government Gazette.

Schedule 'A'

Division : Takari Pump House Division No. 1,
Devrashtre.

Sub-Division : Takari Lift Irrigation Maintance
sub-division No. 3, Tasgaon.

Name of the Project : Takari Lift Irrigation
Scheme.

Area Notified : 602.065 Ha.

No. of village : 1-Visapur, taluka Tasgaon,
district Sangli.

Description of area notified : Dy. No. 58, 60, 62
and DO-84 to 87 of Takari Main Canal of WUA
No. 38.

Area 640.896 Ha. (CCA).

Name and address of WUA (Existing/Proposed)
: Proposed Takari Main Canal WUA No. 38,
Visapur, taluka Tasgaon, district Sangli.

Details of Area Notified

District Sangli, taluka Tasgaon		
Name of Village	Irrigable Area Notified (As per Schedule B)	
	Gat Nos.	Area
1	2	3
		(Ha.)
Visapur	734	640.896
Total	734	640.896

Schedule-3

Division : Takari Pump House Division No. 1, Devrashtre.

Sub-Division : Takari Lift Irrigation Maintenance sub-division No. 3, Tasgaon.

Name of the Project : Takari Lift Irrigation Scheme.

Canal : Takari Main Canal

Area Under Notification : Dy. No. 58, 60, 62 and DO-84 to 87 of Takari Main Canal of WUA No. 38.

Area : 640.896 Ha. (CCA)

No. of village : 1-Visapur, taluka Tasgaon, district Sangli.

Delineated Area : Dy. No. 58, 60, 62 and DO-84 to 87 of Takari Main Canal of WUA No. 38.

Area 640.896 Ha. (CCA).

Year of Starting Irrigation : 2017-18

Schedule-B

District Sangli, taluka Tasgaon, village Visapur		
Sr. No.	Delineated Area	
	Gat No.	Area
1	2	3
		(CCA)
		H. A.
Dy. 58/OR-1/400 mtrs.		
1	18/1	1.242
2	18/2A	0.636
3	18/2B	0.606
4	18/3	1.124
5	19/1	0.870
6	19/2	0.790
7	37/1A	0.119
8	37/1B	0.112
9	37/2	1.365

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area	
	Gat No.	Area
1	2	3
		(CCA)
		H. A.
Dy. 58/OR-1/400 mtrs.—contd.		
10	37/3	0.238
11	37/4	0.441
12	37/5	0.251
13	37/7A	0.224
14	37/8	0.640
15	37/9	0.105
16	37/10	0.217
17	42/1	4.368
18	42/2	1.752
19	43/1A	2.480
20	43/1B	0.870
21	43/1C	0.605
22	43/1D	0.405
23	43/2	0.400
24	43/3	0.490
25	43/4	0.970
26	43/5	0.375
Total ..	26	21.695

Dy. 58/OR-2/820 mtrs.

1	7	1.236
2	8/1	0.525
3	8/2	0.455
4	8/3	0.336
5	8/5	3.380
6	8/6	5.174
7	43/1A	2.529
8	43/1B	1.030
9	43/1C	0.617
10	43/1D	0.413
11	43/2	0.408
12	43/3	0.499
13	43/4	1.132
14	43/5	0.382
Total ..	14	18.116

Schedule-B—contd.

Sr. No.	Gat No.	Area (CCA) H. A.
1	2	3
Dy. 58/OR-3/1180 mtrs.		
1	6/1	0.418
2	6/2	0.184
3	6/3	0.415
4	6/4	0.058
5	6/5	0.442
6	6/6	0.108
7	6/7	0.040
8	7	4.017
9	43/1A	1.587
10	43/1B	0.638
11	43/1C	0.387
12	43/1D	0.259
13	43/2	0.256
14	43/3	0.313
15	43/4	0.702
16	43/5	0.240
17	44/1	0.232
18	44/2	0.231
19	46	1.386
Total ..	19	11.913
Dy. 58/OR-4/1700 mtrs.		
1	5/1	4.214
2	5/2	2.269
3	5/3	4.802
4	5/4	1.972
5	6/1	2.375
6	6/2	1.048
7	6/3	2.356
8	6/4	0.333
9	6/5	2.507
10	6/6	0.615
11	6/7	0.225
12	7	4.944
Total ..	12	27.660

Schedule-B—contd.

Sr. No.	Gat No.	Area (CCA) H. A.
1	2	3
Dy. 58/OR-5/2020 mtrs.		
1	149/1	0.186
2	149/2	0.082
3	150/1	0.401
4	150/1	0.385
5	150/1	0.088
6	150/1	0.115
7	150/1	1.578
8	150/1	0.407
9	150/1	0.566
10	150/2	0.077
11	150/2	0.082
12	150/2	0.071
13	150/2	0.055
14	150/2	0.093
15	150/2	0.077
16	152/1	3.615
17	152/2	0.705
18	153/1	0.250
19	153/2	0.328
20	153/3	0.330
21	154/1	4.040
22	154/2	1.440
23	154/3	1.010
24	155/1	0.121
25	155/2	0.101
26	155/3	0.150
27	155/4	0.146
28	156/1+	0.394
29	156/4+	0.301
30	156/6A	0.031
31	156/6B	0.061
32	156/6C	0.031
33	156/7	0.276
34	156/8	0.126
35	289	0.732
Total ..	35	18.451

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area Area (CCA) H. A.
1	2	3
Dy. 58/OR-6/2600 mtrs.		
1	155/1	0.679
2	155/2	0.567
3	155/3	0.840
4	155/4	0.819
5	156/1+	2.630
6	156/4+	2.010
7	156/6A	0.210
8	156/6B	0.410
9	156/6C	0.210
10	156/7	1.840
11	156/8	0.840
12	158/1	0.376
13	158/2	0.102
14	158/3+	0.214
15	158/5	0.182
Total ..	15	11.929

Dy. 58/OR-7/3080 mtrs.

1	157/1A	1.154
2	157/1B	1.239
3	157/1C	0.562
4	157/2A	1.360
5	157/2B	0.655
6	287	2.922
7	288/1	0.445
8	288/2	1.050
9	288/3	0.445
10	289	2.198
11	292/B	6.485
Total ..	11	18.515

Dy. 58/OR-8/3220 mtrs.

1	157/1A	0.016
2	157/1B	0.017
3	157/2A	0.019
4	157/2B	0.009
5	231/A1	0.134

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area Area (CCA) H. A.
1	2	3
Dy. 58/OR-8/3220 mtrs.--contd.		
6	231/A2	0.060
7	231/A3	0.071
8	231/A4	0.081
9	231/A5	0.184
10	231/(6)	0.009
11	231/(7)	0.091
12	231/(8)	0.011
13	231/(9)	0.025
14	231/A1	0.011
15	231/1	0.047
16	231/B	0.230
17	287	5.845
18	288/1	0.607
19	288/2	1.432
20	288/3	0.607
Total ..	20	9.506

Dy. 58/OR-9/3360 mtrs.

1	231/A1	0.912
2	231/A2	0.408
3	231/A3	0.484
4	231/A4	0.551
5	231/A5	1.254
6	231/A6	0.066
7	231/A7	0.617
8	231/A8	0.076
9	231/A9	0.171
10	231/A1	0.076
11	231/{1	0.323
12	231/B	1.565
13	232/1	0.546
14	232/2	0.377
15	232/3	0.806
16	232/4	0.234
17	232/5	0.039
18	232/6	0.039
19	232/7	0.143
20	232/8	0.143

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Area (CCA) H. A.
1	2	3
Dy. 58/OR-9/3360 mtrs.--contd.		
21	232/9	2.184
22	232/10	0.182
23	232/11	0.065
24	232/12	0.084
25	232/13	0.136
26	232/14	0.078
27	232/15	0.019
28	232/16	0.11
29	234/1	0.231
30	234/2	1.512
31	234/3	1.512
32	234/4	1.54
33	234/5	1.428
34	234/6	0.245
Total ..	34	18.156
Dy. 58/OR-10/4080 mtrs.		
1	235/1	1.596
2	235/3	0.502
3	236/1	2.750
4	236/2	2.760
5	237/1	0.950
6	237/2	2.394
7	238/1A	0.450
8	238/1B	0.459
9	238/2	3.321
10	239/1	1.567
11	239/2	1.776
12	239/3	1.691
13	240	2.416
14	245/1	0.621
15	245/2	0.627
Total ..	15	23.880
Dy. 58/OR-11/4160 mtrs.		
1	172/1	2.210
2	172/2	2.651

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Area (CCA) H. A.
1	2	3
Dy. 58/OR-11/4160 mtrs.--contd.		
3	172/3	0.400
4	173	5.918
5	228	3.197
6	229/1	0.265
7	229/2A	0.130
8	229/2B	0.130
9	229/3	0.470
10	229/4	0.200
11	229/5	0.350
12	229/6	0.705
13	229/7	0.700
14	229/8	0.350
15	229/9	0.700
16	229/10	0.100
17	229/10	0.100
Total ..	17	18.576
Dy. 58/OR-12/4740 mtrs.		
1	159/1	0.151
2	159/2	0.272
3	159/3	0.186
4	160/1A	1.510
5	160/2	3.082
6	160/3A	0.854
7	160/3B	0.648
8	170/6	0.016
9	170/1	0.160
10	170/2	0.096
11	170/3	1.751
12	170/5	0.328
13	170/6	0.360
14	170/7	0.144
15	170/8	0.112
16	170/9	0.136
17	170/4	0.576
18	170/5	0.104
19	170/9	0.216
20	170/12	0.152

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area Area (CCA) H. A.
1	2	3
Dy. 58/OR-12/4740 mtrs.--contd.		
21	170/14	0.152
22	171/1	2.050
23	171/2	0.190
24	171/3	0.372
25	171/4	0.160
26	171/5	0.200
27	171/8	0.150
28	171/9	0.310
29	171/6	0.280
30	171/7	0.170
31	171/3	0.150
32	171/4	0.100
33	171/2	0.080
Total ..	33	15.218

Dy. 58/TOL/4980 mtrs.

1	47/1	0.465
2	47/2A	0.120
3	47/2B	0.123
4	47/2C	0.037
5	47/3	0.280
6	47/4	0.076
7	48/1	0.102
8	48/2	0.178
9	48/3	0.098
10	48/4A	0.092
11	48/4B	0.092
12	48/4C	0.092
13	48/5	0.351
14	48/6+7	0.374
15	48/7A	0.070
16	48/8	0.032
17	147/1	0.048
18	147/2	0.039
19	147/3	0.099
20	147/4	0.039
21	147/5	0.072
22	147/6	0.039

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area Area (CCA) H. A.
1	2	3
Dy. 58/TOL/4980 mtrs.--contd.		
23	147/7	0.024
24	147/8	0.048
25	147/9	0.045
26	147/10	0.063
27	147/11	0.063
28	147/12	0.063
29	147/13	0.048
30	147/14	0.048
31	147/15	0.045
32	147/16	0.045
33	147/17	0.045
34	147/18	0.045
35	147/19	0.063
36	147/20	0.063
37	147/21	0.039
38	147/22	0.099
39	147/23	0.291
40	147/24	0.216
41	147/25	0.291
42	147/26	0.291
43	147/27	0.126
44	147/28	0.261
45	147/29	0.246
46	147/30	0.063
47	147/31	0.057
48	147/32	0.039
49	160/1A	0.396
50	160/2	0.866
51	160/3A	0.211
52	160/3B	0.182
53	161/1	0.082
54	161/2	1.738
55	162/1	0.143
56	162/2+	0.140
57	162/4	0.032
58	162/5	0.026
59	162/6	0.031
60	162/7	0.079

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Area (CCA) H. A.
1	2	3
Dy. 58/TOL/4980 mtrs.--contd.		
61	162/8	0.079
62	162/9	0.033
63	163	3.848
64	145/A	4.665
65	145/B	10.198
Total ..	65	28.394
Dy. 58/SM-1/OR-1/60 mtrs.		
1	10	5.698
2	11	0.227
3	12/1+2	1.377
4	12/3	0.150
5	12/4	0.240
6	13/1/A	0.042
7	13/1/B	0.042
8	13/2	0.096
9	13/3/A	0.048
10	13/3/B	0.048
11	13/4	0.096
12	13/5	0.198
13	13/6	0.450
14	13/7	0.240
15	13/8	0.240
16	17/1	0.268
17	17/2	4.266
18	18/1	0.662
19	18/2A	0.339
20	18/2B	0.323
21	18/3	0.616
Total ..	21	15.666
Dy. 58/SM-1/TOL/360 mtrs.		
1	10	9.226
2	17/1	0.184
3	17/2	2.733
Total ..	3	12.143

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Area (CCA) H. A.
1	2	3
Dy. 58/SM-2/OR-1/20 mtrs.		
1	230/1A	1.452
2	230/1B	0.972
3	230/1C	0.732
4	230/2A	0.222
5	230/2B	0.702
6	230/2C	0.486
7	233/1	0.688
8	233/2	0.067
9	233/3	0.067
10	233/4	0.040
11	233/5	0.252
12	233/6	1.894
13	233/7	0.220
14	234/1	0.330
15	234/2	2.160
16	234/3	2.160
17	234/4	2.200
18	234/5	2.040
19	234/6	0.350
Total ..	19	17.034
Dy. 58/SM-2/OR-2/20 mtrs.		
1	233/1	0.306
2	233/2	0.030
3	233/3	0.030
4	233/4	0.018
5	233/5	0.112
6	233/6	0.842
7	233/7	0.098
8	235/1	7.182
9	235/3	2.259
10	236/1	0.550
11	236/2	0.552
Total ..	11	11.979
Dy. 58/SM-2/TOL/525 mtrs.		
1	241/1	1.768
2	241/2	0.536

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area Area (CCA) H. A.
1	2	3
Dy. 58/SM-2/TOL/525 mtrs.--contd.		
3	242/1	2.38
4	242/2	0.339
5	244/1	2.34
6	244/2	1.494
7	245/1	3.933
8	245/2	3.971
9	246	3.692
Total ..	9	20.454

DO-84/97600 mtrs.

1	48/1	0.476
2	48/2	0.845
3	48/3	0.465
4	48/4A	0.437
5	48/4B	0.437
6	48/4C	0.437
7	48/5	1.669
8	48/6+7	1.776
9	48/7A	0.332
10	48/8	0.152
11	51/1	1.098
12	51/2A	0.27
13	51/3	0.657
14	51/5	0.315
15	51/6	0.016
16	51/7	0.207
17	51/8	0.279
18	52/1	1.808
19	52/2	1.799
20	53/1A	0.726
21	53/1B	0.726
22	53/1C	1.162
23	53/1D	1.648
24	53/2	2.238
25	53/3	2.226
26	53/4A	0.876
27	53/4B	0.876
28	54/1	0.716

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area Area (CCA) H. A.
1	2	3
DO-84/97600 mtrs.--contd.		
29	54/2	0.388
30	54/3	1.400
31	54/4	0.576
Total ..	31	27.033

DO-85/98620 mtrs.

1	50/1	1.070
2	50/2	3.430
3	165P	1.955
4	49/1	1.010
5	49/2	1.080
6	49/3	0.930
7	146/1,146/2	0.241
8	146/3	0.100
9	146/4	0.600
10	146/5	0.300
11	146/6	0.040
12	146/7	0.100
13	146/8	0.110
14	146/9	0.100
15	146/10	0.900
16	146/11	0.040
17	146/12	0.150
18	146/13,146/14	0.130
19	146/15	0.140
20	146/16	0.130
21	146/17	0.120
22	146/18	0.500
23	146/19	0.700
24	146/20	0.400
25	146/21	0.400
26	146/22	0.080
27	146/23	0.300
28	146/24	0.800
29	146/25	0.120
30	146/26	0.110
31	146/27	0.090
32	146/28	0.200

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Area (CCA) H. A.
1	2	3
DO-85/98620 mtrs.--contd.		
33	146/29	0.300
34	144/2	2.130
35	145/1	1.500
36	145/2	0.400
37	145/3	0.810
38	145/4	0.400
39	145/5	2.230
40	145/6	1.530
41	145/734/1	0.370
42	145/735/2	0.910
43	145/7B	1.240
44	145/7K	1.410
45	145/7D	1.360
46	145/7F	0.190
47	145/8	0.100
48	145/9	0.610
49	145/10	1.820
50	145/11	1.210
51	145/12	0.400
52	145/13	1.210
53	145/14A	0.620
54	145/15	0.090
55	145/19K	0.720
56	145/15	2.090
57	145/16	0.590
58	145/17	0.300
59	145/18	0.460
60	145/19	0.400
61	145/20	0.610
Total ..	61	42.386
Dy. No. 60/OR-1		
1	166/3P	1.830
2	166/4, 166/5	2.940
3	164/3 P	0.520
4	163 P	4.877
5	170/1/3	0.940
6	170/2/4	0.850

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Area (CCA) H. A.
1	2	3
Dy. No. 60/OR-1--contd.		
7	170/3	2.069
8	170/4	1.060
9	170/5/8	0.650
10	170/6	1.070
11	170/7	0.929
12	170/8	0.780
13	170/9/15	0.570
14	170/5	0.130
15	170/9	0.270
16	170/12	0.190
17	170/14	0.190
18	170/6	0.020
19	169	2.107
20	145/21	0.400
21	145/22	0.590
22	145/23	0.300
Total ..	22	23.282
Dy. No. 60/OL-1		
1	123/5	0.510
2	123/6	1.310
3	123/7A+B+K	0.510
4	124/2+5	1.130
5	124/6	0.610
6	143/1+2P	2.100
7	165/1	0.620
8	165/2	0.460
9	165/3	0.200
10	165/4A	0.130
11	165/5	0.400
12	165/6	2.910
13	165/7	0.200
14	165/8	0.280
15	165/9	0.240
16	165/10	0.380
17	165/11	0.780
18	165/12	0.200
19	165/13	0.200

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area Area (CCA) H. A.
1	2	3
Dy. No. 60/OL-1--contd.		
20	165/14	0.430
21	165/15	0.401
22	164/1	2.320
23	164/2A	2.630
24	164/3P	0.460
Total ..	24	19.411
Dy. No. 60/OL-2		
1	167/1	0.850
2	167/2	0.850
3	167/3	0.466
4	167/4	0.940
5	167/5	0.200
6	167/6	0.100
7	167/7	0.100
8	168/1+2/1	0.932
9	168/1+2/2	0.930
10	166/1+2/1	1.450
11	166/1+2/2	1.440
12	166/3P	1.000
Total ..	12	9.258
Dy. No. 60/TOL		
1	169/2	1.060
2	169/3	1.060
3	169/4	1.110
4	169/5	1.110
5	173/1	0.670
6	173/2	1.801
7	173/3(5)	1.520
8	173/4	0.630
9	173/6	0.740
10	173/7(10)	0.380
11	173/8(9)	0.220
12	173/9(8)	0.470
13	173/7(10A)	1.230
14	173/11	1.940
15	173/12A/12	1.780

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area Area (CCA) H. A.
1	2	3
Dy. No. 60/TOL--contd.		
16	173/12B(3)	0.360
17	174/1	0.560
18	174/2	1.349
19	174/3	0.260
20	174/4	0.430
21	174/5	0.990
22	174/6	0.990
23	174/7	1.340
24	227/1	0.580
25	227/2	0.190
26	227/3	0.140
27	227/4+5	0.900
28	227/4	0.410
29	227/6	0.100
30	227/5	0.130
31	227/7	0.120
32	227/6	0.130
33	227/9	0.300
34	227/8	1.240
35	227/10	0.100
36	227/9	0.160
37	227/2	0.080
38	227/11	0.100
39	277/12	0.550
Total ..	39	27.23
DO-86/Ch. 100450 mtrs.		
1	125/2	0.370
2	125/3	0.120
3	125/4	1.100
4	125/5	0.110
5	125/6A	0.170
6	125/6B	0.170
7	125/7A	0.210
8	125/7B	0.210
9	125/7K	0.200
10	125/7D	0.200
11	126/3	1.570

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Area (CCA) H. A.
1	2	3
DO-86/Ch. 100450 mtrs.--contd.		
12	118/1	1.310
13	127/1	0.130
14	127/2	1.830
15	127/3	0.125
16	127/5	1.170
17	127/9	0.130
18	127/10	0.130
19	127/11	0.130
20	127/12	0.135
21	127/13	0.135
22	128/2	0.850
23	128/3	0.850
24	128/4	0.850
25	128/5	0.850
26	128/6	0.850
27	128/7A	0.570
28	128/7B	0.280
29	128/8	0.850
30	128/9	0.850
31	142/1 to 142/6	2.370
32	142/10	0.610
33	142/11	0.730
34	142/12	2.750
35	179/1	0.620
Total ..	35	23.535
DO-87/Ch. 101.740 mtrs.		
1	191/8	1.000
2	189/A	0.800
3	189/1kh	0.750
4	189/2	1.600
5	189/3	0.400
6	189/4	0.300
7	189/5	0.560
8	189/6	1.340
9	189/7	1.470
10	189/8A	1.600
11	189/8A1	0.300

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Area (CCA) H. A.
1	2	3
DO-87/Ch. 101.740 mtrs.--contd.		
12	189/9	0.570
13	189/1/2	0.600
14	182/3/P	0.870
15	183/1P	0.200
16	184/1P	0.190
17	184/2A	1.580
18	185/1	0.270
19	185/2	1.210
20	185/3	0.510
21	185/4	0.810
22	185/5P	0.800
23	186	1.840
24	186/3/1	0.370
25	188/2A	1.420
26	188/2B	1.190
27	188/2K	1.880
28	188/3P	1.260
Total ..	28	25.69
Dy. 62/OL-1		
1	194/1	0.730
2	194/2P	2.080
3	193/3P	0.420
4	193/2	4.170
5	198/1P	0.590
6	197/1P	0.870
7	197/2/3P	0.930
8	199/1+2+3P	1.800
9	190/1	0.410
10	190/2	0.191
11	190/3	0.151
12	190/4	0.371
13	192/1	0.810
14	192/2	1.130
15	204/1	0.500
16	205/1P	0.180
17	202	0.040
18	181/1P	0.150

Schedule-B-contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area Area (CCA) H. A.
1	2	3
Dy. 62/OL-1-contd.		
19	191/3B	3.330
20	191/4	0.110
21	191/5	1.300
22	191/6	1.600
23	191/7	1.800
24	191/8P	0.320
25	184/1P	0.700
26	185/1P	1.000
Total ..	26	25.683

Dy. 62/OR-1

1	176/7P	0.030
2	178/1	3.153
3	178/2P	2.260
4	177/1A/2P	1.510
5	180/1+2B	1.600
6	180/1+2K	1.610
7	180/3	1.610
8	179/2-3+4A	2.830
9	179/2+3+4/1	1.620
10	179/2+3+4B/2	1.210
11	179/5	0.580
12	179/6	0.580
13	179/7+8	1.170
14	194/3	0.780
15	194/4	2.530
16	194/2P	0.450
17	142/10	0.610
18	142/11	0.730
19	142/12	2.750
Total ..	19	27.613

Dy. 62/OL-2

1	193/1/3P	4.560
2	198/1P	0.790
3	197/2/3P	1.500
4	197/4A	0.460

Schedule-B-contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area Area (CCA) H. A.
1	2	3
Dy. 62/OL-2-contd.		
5	197/5	1.110
6	197/6	1.113
Total ..	6	9.533

Dy. 62/OR-2

1	226/1	0.400
2	226(2+3+4)	2.330
3	226(5)3	7.970
4	193/1/3P	0.400
5	194/1P	1.750
6	175/1	1.010
7	175/2	2.408
8	175/(3)5	1.060
9	175/4	0.592
10	175/(5)/6	0.700
11	175/(6)/7	1.110
12	175/(7)/8	0.980
13	175/(8+9+10)/9	1.750
14	175/(12)/3	1.780
15	175/(13)12	1.530
16	175/(14)11	2.850
17	175/(16)/10	0.870
18	178/2P	0.900
19	177/1A/2P	0.940
20	177/2	2.432
21	177/3	0.880
22	198/1P	0.100
23	197/1P	0.250
24	176/1	0.400
25	176/2	0.280
26	176/3	0.290
27	176/4	0.310
28	176/5	0.968
29	176/7P	0.540
Total ..	29	37.780

Schedule-B--contd.
Villagewise Abstract--contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area Area (CCA) H. A.	Canal 1	Outlet 2	Gat No. 3	Area 4 (CCA)
1	2	3				
	Dy. 62/TOL					
1	225/1	1.684	DY NO-58	OR-6	15	11.929
2	226(5)3P	1.100	DY NO-58	OR-7	11	18.515
3	206/1A	0.110	DY NO-58	OR-8	20	9.506
4	206/1B	2.330	DY NO-58	OR-9	34	18.156
5	219/(2)/1	1.460	DY NO-58	OR-10	15	23.880
6	219/3	2.040	DY NO-58	OR-11	17	18.576
7	219/(4)/2	1.200	DY NO-58	OR-12	33	15.218
8	217P	6.270	DY NO-58	TOL	65	28.394
9	196/1	4.030	SM-1	OR-1	21	15.666
10	196/2+3+4	0.634	SM-1	TOL	3	12.143
11	196/5	0.110	SM-2	OR-1	19	17.034
12	196/6	0.110	SM-2	OR-2	11	11.979
13	196/7	0.110	SM-2	TOL	9	20.453
14	196/8	0.110	TAKARI MAIN CANAL	DO-84	31	27.033
15	196/9	0.110	TAKARI MAIN CANAL	DO-85	61	42.386
16	196/10	0.340	DY NO-60	OR-1	22	23.282
17	196/11+12	0.200	DY NO-60	OL-1	24	19.411
18	196/13	0.090	DY NO-60	OL-2	12	9.258
19	196/14	0.100	DY NO-60	TOL	39	27.230
20	196/15	0.100	TAKARI MAIN CANAL	DO-86	35	23.535
21	196/16	0.100	TAKARI MAIN CANAL	DO-87	28	25.690
22	196/17	0.090	DY NO-62	OL-1	26	25.683
23	205/1	0.750	DY NO-62	OR-1	19	27.613
Total ..	23	23.178	DY NO-62	OL-2	6	9.533
			DY NO-62	OR-2	29	37.780
			DY NO-62	TOL	23	23.178

Villagewise Abstract

Canal	Outlet	Gat No.	Area 4 (CCA)
1	2	3	4

Village Visapur

DY NO-58	OR-1	26	21.695
DY NO-58	OR-2	14	18.116
DY NO-58	OR-3	19	11.913
DY NO-58	OR-4	12	27.660
DY NO-58	OR-5	35	18.451

PRAKASH RAIGONDA PATIL,

Executive Engineer,
Takari Pump House Division No. 1,
Devrashtre.

Devrashtre, 22nd February 2018.

अधिसूचना - ३

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायदा, २००५

(पाहा कायद्याचे कलम क्रमांक ५.०, ६.०, ७.०)

(पाहा नियम ३.०)

क्रमांक प्रशा-४/पावावि-२/अधि-३, १ कॅम्प (१२)/२०१७.— ज्याअर्थी, महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायदा, २००५ चे कलम ५.०, ६.०, ७.० व नियम क्रमांक ३.० नुसार असा निर्णय झाला आहे की, पाणीवापर संस्थांचे जलशास्त्रीय व प्रशासकीय सोईच्या दृष्टीने कार्यक्षेत्र निश्चित करण्यासाठी मी, इंजिनिअर प्रकाश रायगोंडा पाटील, कार्यकारी अभियंता, ताकारी पंपगृह विभाग क्रमांक १, देवराष्ट्रे खालीलप्रमाणे पाणीवापर संस्थांच्या अद्ययावत नकाशांच्या प्रमाणित प्रती, जमीनधारक आणि/किंवा कब्जेदार यांच्या नावाच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालय, तहसीलदार कार्यालय, सिंचन शाखा उपविभागीय व विभागीय कार्यालय आणि इतर महत्वाच्या सार्वजनिक ठिकाणी सूचना फलकावर माहितीसाठी प्रसिद्धी करित आहे.

मी, इंजिनिअर प्रकाश रायगोंडा पाटील, कार्यकारी अभियंता, असेही जाहीर करतो की, यापुढे समुचित प्राधिकरणातर्फे कोणाही वैयक्तिक जमीनधारकाला किंवा कब्जेदार यांचे जमिनीस पाणी पुरविले जाणार नाही आणि सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम-२००५ याखाली येणाऱ्या जमिनीच्या सर्व धारकांवर व भोगवटाधारकांवर पाणीवापर संस्थेमार्फत पाणीपुरवठा घेणे बंधनकारक असेल.

या प्रकटनांमुळे बाधित झालेल्या कोणत्याही व्यक्तीस हे प्रकटन महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसांच्या आत अधीक्षक अभियंता, कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्प मंडळ, सांगली यांचेकडे अपील दाखल करता येईल.

अनुसूची-अ

विभाग : ताकारी पंपगृह विभाग क्रमांक १, देवराष्ट्रे

उपविभाग : ताकारी उपसा सिंचन व व्यवस्थापन उपविभाग क्रमांक ३, तासगाव.

प्रकल्पाचे नाव : ताकारी उपसा सिंचन योजना

अधिसूचित केलेले क्षेत्र : २६४.२०१ हे.

अधिसूचित क्षेत्राचा तपशील : ताकारी मुख्य कालवा, वितरिका क्रमांक ६४ वरील लाभ क्षेत्रावरील पाणीवापर संस्था क्रमांक ३९.

गावांची संख्या : २- वंजारवाडी, विसापूर, तालुका तासगाव, जिल्हा सांगली.

पाणीवापर संस्थेचे नाव व पत्ता (कार्यान्वित/प्रस्तावित) :
पाणीवापर संस्था क्रमांक ३९, वंजारवाडी, तालुका तासगाव, जिल्हा सांगली.

अधिसूचित क्षेत्राचा तपशील

जिल्हा सांगली, तालुका तासगाव

गाव	अधिसूचित केलेले क्षेत्र (अनुसूची 'ब' प्रमाणे)	गट संख्या	क्षेत्र
१	२	३	हे. आर
विसापूर	१११	१२०.८११	
वंजारवाडी	१२५	१४३.३९	
एकूण	२३६	२६४.२०१	

अधिसूचना-३

विभाग : ताकारी पंपगृह विभाग क्रमांक १, देवराष्ट्रे

उपविभाग : ताकारी उपसा सिंचन व व्यवस्थापन उपविभाग क्रमांक ३, तासगाव.

प्रकल्पाचे नाव : ताकारी उपसा सिंचन योजना

अधिसूचित केलेले क्षेत्र : ताकारी मुख्य कालव्यावरील वितरिका क्रमांक ६४ वरील लाभ क्षेत्रावरील पाणीवापर संस्था क्रमांक ३९, सीसीए २६४.२०१ हे.

गावांची संख्या : २--विसापूर, वंजारवाडी, तालुका तासगाव, जिल्हा सांगली.

सिंचन सुरू केल्याचे वर्ष : २०१७-१८

अनुसूची-ब

जिल्हा सांगली, तालुका तासगाव

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र (सीसीए) हेक्टर
१	२	३

गाव विसापूर

वितरिका क्र. ६४/ओआर-१/सा. क्र. १६० मी.

१	१९९/१/२/३	६.११३
२	२००/१ ब	४.१५
३	२००/२	०.८७
४	२००/३+५	०.५०
५	२०१/२	१.४९
६	२०१/३	१.३७

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव विसापूर--चालू

वितरिका क्र. ६४/ओआर-१/सा. क्र. १६० मी.--चालू

७	२०२/१	३.०९
८	२०२/२ प	२.६६
एकूण ..	८	२०.२४३

वितरिका क्र. ६४/ओआर-२/सा. क्र. १८० मी.

१	२०२/२ प	१.०००
२	२०३/१	०.०७०
३	२०३/३	०.६१०
४	२०३/४	०.६१०
५	२०३/५	०.६१०
६	२०३/६	०.६१०
७	२०३/७	०.६१०
८	२०३/८	०.६१०
९	२०३/९	१.७२०
१०	२०४/२	०.६००
११	२०४/३	०.५१०
१२	२०४/४	०.५१०
१३	२०४/५	०.२९०
१४	२०४/६	०.४६०
१५	२०४/७	०.५१०
१६	२०४/८	०.५१०
१७	२०४/९	०.५१०
१८	२०४/१०	०.५१०
१९	२०४/११	०.७४१
२०	२०४/१२	०.५१०
२१	२०४/१३	०.७५०
२२	२०४/१४	०.८००
२३	२०४/१५	०.३१०
२४	२०५/१ प	०.२३०
२५	२०५/२	१.१६०
२६	२०५/३	१.२१३
२७	२०५/४	०.४५०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव विसापूर--चालू

वितरिका क्र. ६४/ओआर-२/सा. क्र. १८० मी.--चालू

२८	२०५/५	१.९०४
२९	२०५/६	०.५४०
एकूण ..	२९	१९.४६८

वितरिका क्र. ६४/ओआर-३/सा. क्र. ७७० मी.

१	२१० प	५.०१०
२	२११/५	१.१७०
३	२१२/१ प	०.१३०
४	२१२/२	२.६१०
५	२१२/३	१.५८०
६	२१२/४ अ	०.३९०
७	२१२/४ ब	०.३९०
८	२१२/४ क	०.३९०
९	२०२ प(म)	०.६००
एकूण ..	९	१२.२७०

वितरिका क्र. ६४/ओआर-४/सा. क्र. १४४० मी.

१	२१३/१	१.६७०
२	२१३/२	०.४२०
३	२१३/३	०.४१०
४	२१३/४	०.६१०
५	२१३/५	०.६५०
६	२१३/६	०.२८०
७	२१३/७	०.३००
८	२१३/८	०.३१०
९	२१४/१ प	२.५७०
१०	२१४/२	०.२६०
११	२१४/३	०.१९०
१२	२१४/४	०.५५०
१३	२१४/५	०.१८०
१४	२१४/६	०.३३०
१५	२१४/७	०.२३०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	

गाव विसापूर--चालू

वितरिका क्र. ६४/ओआर-४/सा. क्र. १४४० मी.--चालू

१६	२१४/८	०.१९०
१७	२१४/९	०.६३०
१८	२१४/१०	०.६६०
१९	२१५/१ प	०.०६०
२०	२१५/२	२.२९०
२१	२१५/३	०.८००
२२	२१५/४	१.३२०
२३	२१५/५	०.४७०
२४	२१५/६	१.९९०
एकूण ..	२४	१७.३७०

गाव वंजारवाडी

वितरिका क्र. ६४/ओआर-४/सा. क्र. १४४० मी.

१	२०३	०.८००
एकूण ..	१	०.८००

वितरिका क्र. ६४/ओएल-१

१	७८	०.१७०
२	७९	०.१७०
३	८०	०.२८०
४	८१	०.०३०
५	८२	६.६३०
६	८८	१.१३०
७	८९	३.६८०
८	९०	१.०४०
९	९१	०.८१०
१०	९२	०.७८०
११	९३	०.६९०
१२	९४	१.२२०
१३	९५	३.५३०
१४	९६	०.०२०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	

गाव वंजारवाडी--चालू

वितरिका क्र. ६४/ओएल-१--चालू

१५	९७	४.०००
१६	९८	३.१८०
एकूण ..	१६	२७.३६०

गाव विसापूर

वितरिका क्र. ६४/ओएल-१

१	२०१	०.८९०
एकूण ..	१	०.८९०

गाव वंजारवाडी

वितरिका क्र. ६४/ओएल-२

१	६१	०.३८०
२	६२	०.३३०
३	६३	०.७२०
४	६४	०.४००
५	६५	०.७५०
६	६६	१.४७०
७	६७	०.५६०
८	६८	०.५२०
९	६९	०.७७०
१०	७०	०.७३०
११	७१	४.८३०
१२	७२	१.१६०
१३	७३	१.२४०
१४	७४	१.३३०
१५	७५	०.९८०
१६	७६	१.३१०
१७	७७	०.०४०
एकूण ..	१७	१७.५२०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव विसापूर

वितरिका क्र. ६४/ओएल-२

१	२०३	०.५४०
एकूण ..	१	०.५४०

गाव वंजारवाडी

वितरिका क्र. ६४/ओएल-३

१	५७/१	०.६००
२	५७/२	०.२२०
३	५७/३	०.३४०
४	५७/४	०.२००
५	५७/५	०.१८०
६	५७/६	०.२५०
७	५७/७	०.५९०
८	५७/८	०.५८०
९	५७/९	०.३३०
१०	५७/१०	०.२८०
११	५७/११	०.६२०
१२	५८/१	२.१००
१३	५८/२	२.१००
१४	५८/३	२.०९०
१५	५९	२.९७०
१६	६०	२.९४०
एकूण ..	१६	१६.३९०

वितरिका क्र. ६४/ओएल-४

१	४१	०.७५०
२	४२	०.२८०
३	४३	०.६५०
४	४४	०.६३०
५	४५	२.२००
६	४६	०.४७०
७	४७	१.३६०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव वंजारवाडी--चालू

वितरिका क्र. ६४/ओएल-४--चालू

८	३८	२.७९०
९	३६	१.०८०
एकूण ..	९	१०.२१०

वितरिका क्र. ६४/ओएल-५

१	१५	०.७७०
२	१६	०.८८०
३	३२	०.४८०
४	३३	०.३३०
५	३४	०.३५०
६	३५	१.२८०
७	३६	१.०८०
८	३७	०.७९०
९	३८	२.७५०
एकूण ..	९	२१.७३०

वितरिका क्र. ६४/टीओएल

१	१९./१	१.०६०
२	१९./२	०.५१०
३	२०	१.६००
४	२१	१.३२०
५	२२	२.२८०
६	२९	९.०५०
७	३०	२.३७०
८	३१	२.२२०
९	९	१.३२०
एकूण ..	९	२१.७३०

गाव विसापूर

वितरिका क्र. ६४/एसएम-१/ओएल-१/सा.क्र. ४० मी.

१	२०३/१०	०.४७०
२	२०९/१ प	३.०९०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव विसापूर--चालू

वितरिका क्र. ६४/एसएम-१/ओएल-१/सा.क्र. ४० मी.--चालू

३	२०९/२	०.८१०
४	२०७/२ प	१.१९०
५	२१० प	२.४००
६	२१२/१ प	१.६७०
एकूण ..	६	९.६३०

वितरिका क्र. ६४/एसएम-१/ओआर-१/सा.क्र. ३२० मी.

१	२०३/११	१.१४०
२	२०३/१२	१.१३०
३	२०६/२/३	२.३२०
४	२०६/४	२.४३०
५	२०६/५	०.३७०
६	२०६/६	०.३८०
७	२०७/१	२.७५०
८	२०७/१ प	०.२००
९	२१७/प	२.१००
१०	२०९/१	०.४००
एकूण ..	१०	१३.२२०

वितरिका क्र. ६४/एसएम-१/टीओएल/सा.क्र. ७०० मी.

१	२१६/१	०.८५०
२	२१६/२	०.३७०
३	२१६/३	०.५१०
४	२१६/४	०.८६०
५	२१६/५	०.५३०
६	२१७ प	७.४६०
७	२१८/१	०.९७०
८	२१८/२	०.९८०
९	२१९(५)४	१.२७०
१०	२१९(६)५	०.९३०
११	२१९/७	०.९३०
१२	२१९/८	०.९४०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव विसापूर--चालू

वितरिका क्र. ६४/एसएम-१/टीओएल/सा.क्र. ७०० मी.--चालू

१३	२१९(९)१०	१.०९०
१४	२१९(१०)/१	१.०२०
१५	२१९/(११)/२	१.६४०
१६	२०८/१	०.८८०
१७	२०८/२	०.८७०
१८	२०८/३	०.८९०
१९	२०८/४	०.८९०
२०	२०८/५	०.८९०
२१	२०८/६	०.८८०
२२	२१४	१.५३०
एकूण ..	२२	२७.१८०

गाव वंजारवाडी

वितरिका क्र. ६४/एसएम-२/टीओआर/सा.क्र. २४० मी.

१	१ अ	०.७५०
२	१ ब	२.०६०
३	२	०.३००
४	३ अ	१.९९०
५	३ ब	०.४१०
६	४ अ	१.६८०
७	४ ब	०.८९०
८	६	२.९४०
९	७	१.७००
१०	८	१.५५०
११	१०	०.६४०
१२	११	०.१६०
१३	१२	०.३७०
एकूण ..	१३	१५.४४०

वितरिका क्र. ६४/एसएम-२/टीओएल/सा.क्र. २४० मी.

१	१५४	२.६००
२	१५५	०.८४०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव वंजारवाडी--चालू

वितरिका क्र. ६४/एसएम-२/टीओएल/सा.क्र. २४० मी.--चालू

३	१५६	०.०६०
४	१५७	०.२००
५	१५८	०.३९०
६	१५९	०.१५०
७	१६०	०.१४०
८	१६१	०.३७०
९	१६२	०.१९०
१०	१६३	०.१६०
११	१६४	०.२००
१२	१६५	०.२००
१३	१६६	०.२००
१४	१६७	१.८९०
१५	१६८	०.०३०
१६	१७०	०.४१०
१७	१७१	०.४००
१८	१७२	४.८७०
१९	१७३	०.२४०
२०	१७४	०.७९०
२१	१७५	०.४००
२२	१७६	०.३८०
२३	१७७	०.३८०
२४	१७८	०.०७०
२५	१७९	०.२६०
२६	१८०	०.३२०
२७	१८१	०.७२०
२८	१८२	०.०१०
२९	१८३	०.५३०
३०	१८६	१.८९०
३१	१८७	४.२१०
३२	१८९	०.०६०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव वंजारवाडी--चालू

वितरिका क्र. ६४/एसएम-२/टीओएल/सा.क्र. २४० मी.--चालू

३३	१९०	०.४८०
३४	१९१	०.३१०
३५	१९७	०.८८०
एकूण ..	३५	२५.२३०

गाव निहाय क्षेत्र

कालवा	विमोचक	गट क्रमांक	क्षेत्र
१	२	३	४

गाव विसापूर

वितरिका क्र. ६४	ओआर १	९	२०.२४३
वितरिका क्र. ६४	ओआर २	२९	१९.४६८
वितरिका क्र. ६४	ओआर ३	९	१२.२७
वितरिका क्र. ६४	ओआर ४	२४	१७.३७
वितरिका क्र. ६४	ओएल १	१	०.८९
वितरिका क्र. ६४	ओएल २	१	०.५४
एसएम १	ओएल १	६	९.६३
एसएम १	ओआर १	१०	१३.२२
एसएम १	ओटीएल	२२	२७.१८
एकूण		१११	१२०.८११

गाव वंजारवाडी

वितरिका क्र. ६४	ओआर १	१	०.८०
वितरिका क्र. ६४	ओएल १	१६	२७.३६
वितरिका क्र. ६४	ओएल २	१७	१७.५२
वितरिका क्र. ६४	ओएल ३	१६	१६.३९
वितरिका क्र. ६४	ओएल ४	९	१०.२१
वितरिका क्र. ६४	ओएल ५	९	८.७१
वितरिका क्र. ६४	टीओएल	९	२१.७३

गाव निहाय क्षेत्र--चालू

कालवा	विमोचक	गट क्रमांक	क्षेत्र
१	२	३	४
गाव वंजारवाडी-चालू			
एसएम २	टीओएल	१३	१५.४४
एसएम २	टीओआर	३५	२५.२३
एकूण		१२५	१४३.३९
एकुणांत		२३६	२६४.२०१

प्रकाश रायगोंडा पाटील,

कार्यकारी अभियंता,

ताकारी पंपगृह विभाग क्रमांक १,

देवराष्ट्रे.

देवराष्ट्रे, २२ फेब्रुवारी २०१८.

MMISF ACT, 2005**(See Sections 5.0, 6.0, 7.0 and Rule 3.00)****(Revised Notification III)**

क्रमांक प्रशा-४/पावावि-२/अधि-३, १ कॅम्प (१२)/२०१७.—

Whereas, it has been decided to delineate the Area of Operation of Water User Associations (WUAs) on Volumetric basis and as per Administrative Convenience under Sections 5, 6, 7 and Rule 3 of the MMISF Act, 2005 I, Prakash Raigonda Patil, Executive Engineer, Takari Pump House Division No. 1, Devrashtre hereby delineate areas of Operation of following WUA's and direct that the certified copy of the updated map and list of landholders and/or occupiers of said WUA's shall be displayed on the notice board of the offices of concerned Grampanchayat, Tahsil office, Irrigation Sections Sub-Division and Division and at other prominent public places.

I, Prakash Raigonda Patil, Executive Engineer also hereby declare that no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual or occupier of such land and the system of supply of water through Water Users Association shall be binding on all the holders and occupiers of the lands under Maharashtra Management Irrigation System by Farmers Act-2005.

Any Person affected by this Notification or part thereof, may file an appeal before Superintending Engineer, Takari Pump House Division No. 1,

Devrashtre Irrigation Circle within 30 days from the date of Publication of this Notification in the Maharashtra Government Gazette.

Schedule 'A'

Division : Takari Pump House Division No. 1, Devrashtre.

Sub-Division : Takari Lift Irrigation Maintenance sub-division No. 3, Tasgaon.

Name of the Project : Takari Lift Irrigation Scheme.

Area Notified : 264.201 Ha.

No. of villages : 2-Visapur, Vanjarwadi, taluka Tasgaon, district Sangli.

Description of area notified : Dy. No. 64/Ch. 102.510 mtrs. of Takari Main Canal of WUA No. 39.

Area 264.201 Ha. (CCA).

Name and address of WUA (Existing/Proposed) : Proposed Takari Main Canal WUA No. 39, Vanjarwadi, taluka Tasgaon, district Sangli.

Details of Area Notified**District Sangli, taluka Tasgaon**

Name of Village	Irrigable Area Notified (As per Schedule B)	
	Gat Nos.	Area
1	2	3
		(Ha.)
Visapur	111	120.811
Vanjarwadi	125	143.39
Total	236	264.201

Schedule-3

Division : Takari Pump House Division No. 1, Devrashtre.

Sub-Division : Takari Lift Irrigation Maintenance sub-division No. 3, Tasgaon.

Name of the Project : Takari Lift Irrigation Scheme.

Canal : Takari Main Canal

Area Under Notification : Dy. No. 64/Ch. 102.510 mtrs. of WUA No. 39 of Takari Main Canal

Area : 264.201 Ha. (CCA)

No. of villages : 2-Visapur, Vanjarwadi, taluka Tasgaon, district Sangli.

Delineated Area : Dy. No. 64/Ch. 102.510 mtrs. of Takari Main Canal of WUA No. 39.

Area 264.201 Ha. (CCA).

Year of Starting Irrigation : 2017-18

Schedule-B

District Sangli, taluka Tasgaon

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area 3 (CCA) H. A.
1	2	3

Village Visapur

Dy. 64/OR-1/160 mtrs.

1	199/1/2/3	6.113
2	200/1B	4.15
3	200/2	0.87
4	200/3+5	0.50
5	201/2	1.49
6	201/3	1.37
7	202/1	3.09
8	202/2P	2.66

Total .. 8 20.243

Dy. 64/OR-2/180 mtrs.

1	202/2P	1.000
2	203/1	0.070
3	203/3	0.610
4	203/4	0.610
5	203/5	0.610
6	203/6	0.610
7	203/7	0.610
8	203/8	0.610
9	203/9	1.720
10	204/2	0.600
11	204/3	0.510
12	204/4	0.510
13	204/5	0.290
14	204/6	0.460
15	204/7	0.510
16	204/8	0.510
17	204/9	0.510
18	204/10	0.510
19	204/11	0.741
20	204/12	0.510
21	204/13	0.750
22	204/14	0.800
23	204/15	0.310
24	205/1P	0.230

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area 3 (CCA) H. A.
1	2	3

Village Visapur—contd.

Dy. 64/OR-2/180 mtrs.—contd.

25	205/2	1.160
26	205/3	1.213
27	205/4	0.450
28	205/5	1.904
29	205/6	0.540

Total .. 29 19.468

Dy. 64/OR-3/770 mtrs.

1	210P	5.010
2	211/5	1.170
3	212/1P	0.130
4	212/2	2.610
5	212/3	1.580
6	212/4A	0.390
7	212/4B	0.390
8	212/4K	0.390
9	202P(M)	0.600

Total .. 9 12.270

Dy. 64/OR-4/1440 mtrs.

1	213/1	1.670
2	213/2	0.420
3	213/3	0.410
4	213/4	0.610
5	213/5	0.650
6	213/6	0.280
7	213/7	0.300
8	213/8	0.310
9	214/1P	2.570
10	214/2	0.260
11	214/3	0.190
12	214/4	0.550
13	214/5	0.180
14	214/6	0.330
15	214/7	0.230
16	214/8	0.190

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area Area (CCA) H. A.
1	2	3
Village Visapur--contd.		
Dy. 64/OR-4/1440 mtrs.--contd.		
17	214/9	0.630
18	214/10	0.660
19	215/1P	0.060
20	215/2	2.290
21	215/3	0.800
22	215/4	1.320
23	215/5	0.470
24	215/6	1.990
Total ..	24	17.370
Village Vanjarwadi		
Dy. 64/OR-4/1440 mtrs.		
1	203	0.800
Total ..	1	0.800
Dy. 64/OL-1		
1	78	0.170
2	79	0.170
3	80	0.280
4	81	0.030
5	82	6.630
6	88	1.130
7	89	3.680
8	90	1.040
9	91	0.810
10	92	0.780
11	93	0.690
12	94	1.220
13	95	3.530
14	96	0.020
15	97	4.000
16	98	3.180
Total ..	16	27.360

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area Area (CCA) H. A.
1	2	3
Village Visapur		
Dy. 64/OL-1		
1	201	0.890
Total ..	1	0.890
Village Vanjarwadi		
Dy. 64/OL-2		
1	61	0.380
2	62	0.330
3	63	0.720
4	64	0.400
5	65	0.750
6	66	1.470
7	67	0.560
8	68	0.520
9	69	0.770
10	70	0.730
11	71	4.830
12	72	1.160
13	73	1.240
14	74	1.330
15	75	0.980
16	76	1.310
17	77	0.040
Total ..	17	17.520
Village Visapur		
Dy. 64/OL-2		
1	203	0.540
Total ..	1	0.540
Village Vanjarwadi		
Dy. 64/OL-3		
1	57/1	0.600
2	57/2	0.220
3	57/3	0.340
4	57/4	0.200
5	57/5	0.180

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area Area (CCA) H. A.
1	2	3

Village Vanjarwadi--contd.

Dy. 64/OL-3--contd.

6	57/6	0.250
7	57/7	0.590
8	57/8	0.580
9	57/9	0.330
10	57/10	0.280
11	57/11	0.620
12	58/1	2.100
13	58/2	2.100
14	58/3	2.090
15	59	2.970
16	60	2.940

Total .. 16 16.390

Dy. 64/OL-4

1	41	0.750
2	42	0.280
3	43	0.650
4	44	0.630
5	45	2.200
6	46	0.470
7	47	1.360
8	38	2.790
9	36	1.080

Total .. 9 10.210

Dy. 64/OL-5

1	15	0.770
2	16	0.880
3	32	0.480
4	33	0.330
5	34	0.350
6	35	1.280
7	36	1.080
8	37	0.790
9	38	2.750

Total .. 9 8.710

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area Area (CCA) H. A.
1	2	3

Village Vanjarwadi--contd.

Dy. 64/TOL

1	19./1	1.060
2	19./2	0.510
3	20	1.600
4	21	1.320
5	22	2.280
6	29	9.050
7	30	2.370
8	31	2.220
9	9	1.320

Total .. 9 21.730

Village Visapur

Dy. 64/SM-1/OL-1/Ch. 40 mtrs.

1	203/10	0.470
2	209/1P	3.090
3	209/2	0.810
4	207/2P	1.190
5	210P	2.400
6	212/1P	1.670

Total .. 6 9.630

Dy. 64/SM-1/OR-1/Ch. 320 mtrs.

1	203/11	1.140
2	203/12	1.130
3	206/2/3	2.320
4	206/4	2.430
5	206/5	0.370
6	206/6	0.380
7	207/1	2.750
8	207/1P	0.200
9	217/P	2.100
10	209/1	0.400

Total .. 10 13.220

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area
1	2	3
		(CCA)
		H. A.

Village Visapur--contd.**Dy. 64/SM-1/TOL/Ch. 700 mtrs.**

1	216/1	0.850
2	216/2	0.370
3	216/3	0.510
4	216/4	0.860
5	216/5	0.530
6	217P	7.460
7	218/1	0.970
8	218/2	0.980
9	219(5)4	1.270
10	219(6)5	0.930
11	219/7	0.930
12	219/8	0.940
13	219(9)10	1.090
14	219(10)/1	1.020
15	219/(11)/2	1.640
16	208/1	0.880
17	208/2	0.870
18	208/3	0.890
19	208/4	0.890
20	208/5	0.890
21	208/6	0.880
22	214	1.530

Total .. 22 27.180**Village Vanjarwadi****Dy. 64/SM-2/TOR/Ch. 240 mtrs.**

1	1A	0.750
2	1B	2.060
3	2	0.300
4	3A	1.990
5	3B	0.410
6	4A	1.680
7	4B	0.890
8	6	2.940
9	7	1.700
10	8	1.550

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area
1	2	3
		(CCA)
		H. A.

Village Vanjarwadi--contd.**Dy. 64/SM-2/TOR/Ch. 240 mtrs.--contd.**

11	10	0.640
12	11	0.160
13	12	0.370

Total .. 13 15.440**Dy. 64/SM-2/TOL/Ch. 240 mtrs.**

1	154	2.600
2	155	0.840
3	156	0.060
4	157	0.200
5	158	0.390
6	159	0.150
7	160	0.140
8	161	0.370
9	162	0.190
10	163	0.160
11	164	0.200
12	165	0.200
13	166	0.200
14	167	1.890
15	168	0.030
16	170	0.410
17	171	0.400
18	172	4.870
19	173	0.240
20	174	0.790
21	175	0.400
22	176	0.380
23	177	0.380
24	178	0.070
25	179	0.260
26	180	0.320
27	181	0.720

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area Area (CCA) H. A.
1	2	3

Village Vanjarwadi—contd.

Dy. 64/SM-2/TOL/Ch. 240 mtrs.—contd.

28	182	0.010
29	183	0.530
30	186	1.890
31	187	4.210
32	189	0.060
33	190	0.480
34	191	0.310
35	197	0.880

Total .. 35 25.230

Villagewise Abstract

Canal	Outlet	Gat No.	Area Area (CCA)
1	2	3	4

Village Visapur

DY NO-64	OR-1	9	20.243
DY NO-64	OR-2	29	19.468
DY NO-64	OR-3	9	12.27
DY NO-64	OR-4	24	17.37
DY NO-64	OL-1	1	0.89
DY NO-64	OL-2	1	0.54
SM-1	OL-1	6	9.63
SM-1	OR-1	10	13.22
SM-1	TOL	22	27.18

Total 111 120.811

Village Vanjarwadi

DY NO-64	OR-1	1	0.80
DY NO-64	OL-1	16	27.36
DY NO-64	OL-2	17	17.52
DY NO-64	OL-3	16	16.39
DY NO-64	OL-4	9	10.21
DY NO-64	OL-5	9	8.71

Villagewise Abstract—contd.

Canal	Outlet	Gat No.	Area Area (CCA)
1	2	3	4

Village Vabharwadu—contd.

DY NO-64	TOL	9	21.73
SM-2	TOL	13	15.44
SM-2	TOR	35	25.23
Total		125	143.39
Grand Total		236	264.201

PRAKASH RAIGONDA PATIL,

Executive Engineer,

Takari Pump House Division No. 1,

Devrashtre.

Devrashtre, 22nd February 2018.

अधिसूचना - ३

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायदा, २००५

(पाहा कायद्याचे कलम क्रमांक ५.०, ६.०, ७.०)

(पाहा नियम ३.०)

क्रमांक प्रशा-४/पावावि-२/अधि-३, १ कॅम्प (१३)/२०१७.— ज्याअर्थी, महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायदा, २००५ चे कलम ५.०, ६.०, ७.० व नियम क्रमांक ३.० नुसार असा निर्णय झाला आहे की, पाणीवापर संस्थांचे जलशास्त्रीय व प्रशासकीय सोईच्या दृष्टीने कार्यक्षेत्र निश्चित करण्यासाठी मी, इंजिनिअर प्रकाश रायगोंडा पाटील, कार्यकारी अभियंता, ताकारी पंपगृह विभाग क्रमांक १, देवराष्ट्रे खालीलप्रमाणे पाणीवापर संस्थांच्या अद्ययावत नकाशांच्या प्रमाणित प्रती, जमीनधारक आणि/किंवा कब्जेदार यांच्या नावांच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालय, तहसीलदार कार्यालय, सिंचन शाखा उपविभागीय व विभागीय कार्यालय आणि इतर महत्वाच्या सार्वजनिक ठिकाणी सूचना फलकावर माहितीसाठी प्रसिद्धी करित आहे.

मी, इंजिनिअर प्रकाश रायगोंडा पाटील, कार्यकारी अभियंता, असेही जाहीर करतो की, यापुढे समुचित प्राधिकरणातर्फे कोणाही वैयक्तिक जमीनधारकाला किंवा कब्जेदार यांचे जमिनीस पाणी पुरविले जाणार नाही आणि सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम-२००५ खाली येणाऱ्या जमिनीच्या सर्व धारकांवर व भोगवटाधारकांवर पाणीवापर संस्थेमार्फत पाणीपुरवठा घेणे बंधनकारक असेल.

या प्रकटनामुळे बाधित झालेल्या कोणत्याही व्यक्तीस हे प्रकटन महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसांच्या आत अधीक्षक अभियंता, कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्प मंडळ, सांगली यांचेकडे अपील दाखल करता येईल.

अनुसूची-अ

विभाग : ताकारी पंपगृह विभाग क्रमांक १, देवराष्ट्रे
उपविभाग : ताकारी उपसा सिंचन व व्यवस्थापन उपविभाग
क्रमांक ३, तासगाव.

प्रकल्पाचे नाव : ताकारी उपसा सिंचन योजना

अधिसूचित केलेले क्षेत्र : ४२६.२१९ हे.

अधिसूचित क्षेत्राचा तपशील : ताकारी मुख्य कालवा, वितरिका
क्रमांक ६५, ६६ वरील लाभ क्षेत्रावरील पाणीवापर संस्था
क्रमांक ४०.

गावांची संख्या : ३- वांजरवाडी, तासगाव, धवळी,
तालुका तासगाव, जिल्हा सांगली.

पाणीवापर संस्थेचे नाव व पत्ता (कार्यान्वित/प्रस्तावित) :
पाणीवापर संस्था क्रमांक ४०, तासगाव, तालुका तासगाव,
जिल्हा सांगली.

अधिसूचित क्षेत्राचा तपशील

जिल्हा सांगली, तालुका तासगाव

गाव	अधिसूचित केलेले क्षेत्र (अनुसूची 'ब' प्रमाणे)	गट संख्या	क्षेत्र
१	२	३	हे. आर
तासगाव	३१९	३१६.७४	
वांजरवाडी	५९	८५.०६	
धवळी	१८	२४.४१९	
एकूण	३९६	४२६.२१९	

अधिसूचना-३

विभाग : ताकारी पंपगृह विभाग क्रमांक १, देवराष्ट्रे
उपविभाग : ताकारी उपसा सिंचन व व्यवस्थापन उपविभाग
क्रमांक ३, तासगाव.

प्रकल्पाचे नाव : ताकारी उपसा सिंचन योजना

अधिसूचित केलेले क्षेत्र : ताकारी मुख्य कालव्यावरील वितरिका
क्रमांक ६५, ६६ वरील लाभक्षेत्रावरील पाणीवापर संस्था
क्रमांक ४०, सीसीए ४२६.२१९ हे.

गावांची संख्या : ३- तासगाव, वांजरवाडी, धवळी,
तालुका तासगाव, जिल्हा सांगली.

सिंचन सुरू केल्याचे वर्ष : २०१७-१८

अनुसूची-ब

जिल्हा सांगली, तालुका तासगाव

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३ (सीसीए) हेक्टर

गाव तासगाव

वितरिका क्र. ६५/ओएल-१

१	३३७/१	१.५००
२	३३७/२ अ	०.९१०
३	३३७/२ ब	०.३५०
४	३३६/१ प	०.५६०
५	३३६/२	०.६६०
६	३३६/३	०.६४०
७	३३६/४	०.५२०
८	३३६/५	०.५४०
९	३३६/६	०.५४०
१०	३३६/७ अ	०.८४०
११	३३६/७ ब	०.८४०
१२	३७५/१	३.२३०
१३	३७५/२ अ	३.२४०
१४	३७५/२ अ प	०.९३०

एकूण .. १४ १५.३००

वितरिका क्र. ६५/ओआर-१

१	३३६/१	०.०३०
२	३४२/ब	१.२७०
३	३४२/२	१.५८०
४	३५४/१/१	०.१६०
५	३५४/२ प	८.२५०
६	३५९/१ ब	१.७७०
७	३५९/२ अ	०.०३०
८	३५९/२ ब	१.८२०
९	३५७/१ अ	०.०४०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	गट नंबर	क्षेत्र
१	२	३	(सीसीए)
			हेक्टर

गाव तासगाव--चालू

वितरिका क्र. ६५/ओआर-१--चालू		
१०	३५७/१ ब	०.३९०
११	३५७/२	०.५८०
१२	३५७/३ अ	०.०५०
१३	३५७/३ ब	०.१८०
१४	३५७/४	०.३००
१५	३५७/५	०.३४०
१६	३६०/अ/१	०.१३०
१७	३६०/अ/२	०.१४०
१८	३६०/ब/१	०.०७०
१९	३६०/ब/२	०.०६०
२०	३६१/१	०.११०
२१	३६१/२	०.१४०
२२	३६१/३	०.१५०
२३	३६२/१	१.७८०
२४	३६२/२अ	०.९००
२५	३६२/२ ब	०.८९०
एकूण .. २५		२१.१६०

वितरिका क्र. ६५/ओएल-२

१	३४२/१ अ	०.५६०
२	३६३/१	१.२१०
३	३६३/२ अ/१	०.७१०
४	३६३/२ अ/२	०.७१०
५	३६४/१	०.२१०
६	३६४/२	०.२२०
७	३७३/१	१.१४०
८	३७३/२	०.८८०
९	३७३/३	१.७००
१०	३७३/४/१	०.४१०
११	३७३/४/२	१.०००
१२	३७४/१ अ	१.०१०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	गट नंबर	क्षेत्र
१	२	३	(सीसीए)
			हेक्टर

गाव तासगाव--चालू

वितरिका क्र. ६५/ओएल-२--चालू		
१३	३७४(२अ+१ ब)१ अ	०.९६०
१४	३७४(२ अ+१ ब)१ ब	०.२००
१५	३७४(२ अ+१ ब)२	०.०३०
१६	३७४/२ ब/१	१.४६०
१७	३७४/३/४/२ ब/२	०.९९०
१८	३७६ प	३.८५०
१९	३७८/१ प	०.५८०
२०	३७७ प	०.२००
एकूण .. २०		१८.०३०

वितरिका क्र. ६५/ओएल-३

१	३५९/१ अ २	०.९३०
२	३५९/१ अ /१	०.०९०
३	३५९/१ क	०.७८०
४	३५९/२ अ	०.०३०
५	३६३/२ ब/१	०.८१०
६	३६३/२ ब/२	०.६१०
७	३६३/२ क	१.२१०
८	३६३/३ अ	०.६५०
९	३६३/३ ब	०.४६०
१०	३६३/३ क	०.५१०
११	३६३/३ ड	०.७६०
१२	३६३/३ इ	०.२००
१३	३६३/३ फ	०.२००
१४	३६५	५.६५०
१५	३६७/४ ब	०.८१०
१६	३६८ अ(१/२/१/२/२/१/२/२)२ ब/१	०.२००
१७	३६८ अ(१/२/१/२/२/१/२/२)२ ब/२	०.०२०
१८	३६८ अ(१/२/१/२/२/१/२/२)२ ब/३	०.४४०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव तासगाव--चालू

वित्तिका क्र. ६५/ओएल-३--चालू

१९	३६८अ(१/२/१/२/२/१/२/२)२ ब/४	०.६४०
२०	३६८अ(१/२/१/२/२/१/२/२)२ ब/५	०.४४०
२१	३६८अ(१/२/१/२/२/१/२/२)२ ब/६	०.४४०
२२	३७०/१	०.४५०
२३	३७०/२	०.१६०
एकूण .. २३		१६.४९०

वित्तिका क्र. ६५/ओएल-४

१	३५९/१ अ/१	०.०९०
२	३६६/१ अ/२ अ	०.२८०
३	३६६/२ अ/२ ब	०.८१०
४	३६६/१ ब/१	०.०२०
५	३६६/१ ब/२	१.०८०
६	३६६/२ ब	२.२७०
७	३६७/१ अ	०.०५०
८	३६७/१ अ/१	०.०५०
९	३६७/१ ब	१.३६०
१०	३६७/२ अ	०.०५०
११	३६७/२ ब	१.२३०
१२	३६७/३ अ	०.०२०
१३	३६७/३ ब	०.६९०
१४	३६७/४अ	१.६६०
१५	३६८(१/२/१/२/२/१/२/२)२ ब	०.२००
१६	३६८अ(१/२/१/२/२/१/२/२)१	०.६९०
१७	३६८अ(१/२/१/२/२/१/२/२)३	१.१२०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव तासगाव--चालू

वित्तिका क्र. ६५/ओएल-४--चालू

१८	३६८अ(१/२/१/२/२/१/३/२)/२ ब	०.१७०
१९	३६८/१	२.१४०
एकूण .. १९		१३.९८०

वित्तिका क्र. ६५/ओएल-५

१	३५८/२ अ	०.०१०
२	३५८/३ अ	०.०१०
३	३६९/१ अ	०.०२०
४	३६९/१ ब	०.०९०
५	३६९/२ अ	०.३१०
६	३६९/२ ब	०.२१०
७	४७९/१ प	२.०३०
८	४७९/२	०.०३०
९	४७८/अ/१	०.६००
१०	४७८/१ अ/२	०.०१०
११	४७८/१ ब/१	०.६००
१२	४७८/१ ब/२	०.०१०
१३	४७८/२ अ/२ प	१.४८०
१४	४६१/१ अ	२.९७०
१५	४६१/ब	१.३७०
१६	४६१/२+१ ब/१	१.२१०
१७	४६१/२१ ब/२ प	१.१५०
१८	४६०	०.६००
१९	३७१/१ अ/२ ब प	०.०३०
एकूण .. १९		१२.७४०

वित्तिका क्र. ६५/ओआर-२

१	४७९/१ प	३.०८०
२	४८५(२ ब+१+२ अ)/१ ब	३.८४०
३	४८५(२ ब+१+२ अ)/१ अ	०.८१०

अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव तासगाव--चालू

वितरिका क्र. ६५/ओआर-२--चालू

४	४८५ (२ ब/१/२ अ)२ अ	१.७९०
५	४८५ (२ब/१/२ अ)/२ ब	०.८१०
६	३५६/१ अ	०.०७०
७	३५६/१ ब	०.०४०
८	३५६/२ अ	०.०६०
९	३५६/२ब	०.०४०
१०	३५८ १ अ/१	०.०४०
११	३५८ १ ब/१	०.०३०
१२	४८६/१ प	१.७००
१३	३५५/१	०.२६०
१४	३५५/२	०.१३०

एकूण .. १४ १२.७००

वितरिका क्र. ६५/ओएल-६

१	४६४/१ अ	०.८८०
२	४६४/१ ब	०.८९०
३	४६४/२	१.७२०
४	४६४/३ प	०.९६०
५	४६५/२ प	०.५३०
६	४६८ प	०.१३०
७	४६३/१	२.४५०
८	४६३/२	०.९३०
९	४६३/३	१.०९०
१०	४६३/४ अ	०.६००
११	४६३/४ ब प	०.४१०
१२	४७८/२ अ/२ प	१.६२०
१३	४७८/२ अ/२/१	०.५२०
१४	४७८/२ अ/१ प	२.५१०

एकूण .. १४ १५.२४०

अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव तासगाव--चालू

वितरिका क्र. ६५/ओआर-३

१	४७८/२ अ/१ प	०.०४०
२	४७७/१/१	१.२८०
३	४७७/१/२	०.३००
४	४७७/२ ब	३.२३०
५	४७७/२ ब	१.५६०
६	४८०/१	३.६८०
७	४८०/२	३.४२०
८	४७६/१ प	२.५७०
९	४८१/१+२ अ/१	०.४००
१०	४८१/१+२ अ/१ ब	०.१००
११	४८१/१+२ अ/२	०.७४०
१२	४८१/१+२ अ/४	०.९२०
१३	४८१/१+२ अ/५	०.९२०
१४	४८४/२	१.६५०
१५	४८३/१अ प	०.१००

एकूण .. १५ २०.९१०

वितरिका क्र. ६५/टीओएल

१	४६७/१/२	१.५८०
२	४६८ प	१.२५०
३	४६५/१	१.३२०
४	४६५/२ प	०.३४०
५	४७१/अ+१	०.४९०
६	४७१(१अ+२)/ब	०.०७०
७	४७१/१ ब	०.९९०
८	४७१/२	१.५६०
९	४७२	१.०१०
१०	४७०/१	०.६७०
११	४७०/२	०.७२०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अधिसूचित केलेले क्षेत्र
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव तासगाव--चालू

वितरिका क्र. ६५/टीओएल--चालू

१२	४६९ प	१.७५०
१३	४७३/१	१.५७०
१४	४७३/२ प	०.३००
१५	४६४/३	०.७२०
१६	४६४/१ अ	१.४६०
१७	४६४/४ ब	०.८३०
१८	४७६/१ प	०.२८०
१९	४७६/१ अ	२.८८०
२०	४७६/१ ब	१.७००

एकूण .. २० २३.१३०

वितरिका क्र. ६५/एसएम-१/ओएल-१

१	३३७/३	१.८७०
२	३३७/४ अ	१.२८०
३	३३७/४ ब	०.७३०
४	३४१/१ प	१.४००
५	३४३	१.४३०
६	३४४/१ प	१.०००
७	३४१/२	१.७००
८	३४४/२	०.३४०
९	३४४/३	०.६५०
१०	३४५	०.३८०
११	३५१/१ ब/१	१.१९०
१२	३५१/१ ब/२	१.१७०
१३	३५१/१ अ	०.०३०
१४	३५१/२ अ/१	०.१७०
१५	३५१/२ अ/२	०.१८०
१६	३५१/२ ब/१	०.०६०
१७	३५१/२ ब/२ अ	१.२१०
१८	३५१/२ ब/२ ब	०.०३०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अधिसूचित केलेले क्षेत्र
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव तासगाव--चालू

वितरिका क्र. ६५/एसएम-१/ओएल-१--चालू

१९	३५१/२ ब/२ क/१	०.०३०
२०	३५१/२ ब/२ क/२	०.८१०
२१	३५१/२ ब/२ क/३	०.८३०
२२	३५२	०.५७०
२३	३५३/१	०.०१०
२४	३५३/२	०.५३०
२५	३४६/ प	३.१७०
२६	३५४/१ प	०.४५०

एकूण .. २६ २१.२२०

वितरिका क्र. ६५/एसएम-१/ओआर-१

१	३३९/२	०.३००
२	३४०	०.६१०
३	३४१/१ प	०.२५०

एकूण .. ३ १.१६०

गाव वांजरवाडी

वितरिका क्र. ६५/एसएम-१/ओआर-१

१	१३२/१	०.९४०
२	१३२/२	०.८५०
३	१३२/३	०.७८०
४	१३२/४	०.८४०
५	१३२/५	१.२७०
६	१३२/६	०.३१०
७	१३२/७	०.१००
८	१३२/८	१.४६०
९	१३२/९	१.१३०
१०	८३	२.८१०
११	८४	०.०९०
१२	८५	०.०३०
१३	८६	३.०७०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	गट नंबर	क्षेत्र
१	२	३	(सीसीए)
			हेक्टर

गाव वांजरवाडी-चालू

वितरिका क्र. ६५/एसएम-१/ओआर-१-चालू		
१४	१०७	५.६००
१५	१०८	०.७८०
एकूण .. १५		२०.०६०

गाव तासगाव

वितरिका क्र. ६५/एसएम-१/ओआर-२		
१	३४६ प	२.१७०
२	३४७/१	०.८१०
३	३४७/२ अ	०.८१०
४	३४७/२ ब	०.६९०
५	३४८/१	१.०००
६	३४८/२ अ	०.८१०
७	३४८/२ ब	०.१५०
८	३४९/१	०.१००
९	३४९/२	०.४१०
१०	३४९/३ अ ४	०.६७०
११	३४९/५	०.४९०
१२	३४९/६	०.४७०
१३	३५०/१ ब	०.९४०
१४	३५०/१ अ	०.०३०
१५	३५०/२ ब	०.८७०
१६	३५०/२ अ	०.०४०
एकूण .. १६		१०.४६०

वितरिका क्र. ६५/एसएम-१/ओएल-२

१	४८७/२ अ/२	०.०३०
२	४८७/२ ब/१	०.७६०
३	४८७/२ ब/२	०.०५०
४	४८७/३	०.७५०
५	४८७/४ अ/१	१.३६०
६	४८७/४ अ/२	०.०४०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	गट नंबर	क्षेत्र
१	२	३	(सीसीए)
			हेक्टर

गाव तासगाव-चालू

वितरिका क्र. ६५/एसएम-१/ओएल-२-चालू		
७	४८७/४ ब/१	२.७५०
८	४८७/४ ब/१/१	०.१३०
९	४८८/१	२.५७०
१०	४८८/२	०.८१०
११	४८४/१ ब	४.७२०
१२	४८४/१ अ	२.९६०
१३	४८६/१ प	३.२७०
१४	४८६/२	०.०६०
एकूण .. १४		२०.२६०

वितरिका क्र. ६५/एसएम-१/ओआर-३

१	४८७/१ अ	१.४१०
२	४८७/१ ब	०.०५०
३	४८७/२ अ/१	०.९९०
एकूण .. ३		२.४५०

गाव वांजरवाडी

वितरिका क्र. ६५/एसएम-१/ओआर-३

१	१३८	२.७४०
२	१३९	१.१३०
३	१४०	१.५२०
४	१४१	१.२३०
५	१४२	२.५३०
६	१४३	०.७१०
७	१४४	१.७१०
८	१४५	०.२३०
९	१४६	१.३६०
१०	१४७	०.३१०
११	१४८	०.२६०
१२	१४९	०.५२०
१३	१५०	०.२५०
एकूण .. १३		१४.५००

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव तासगाव

वित्तिका क्र. ६५/एसएम-१/ओएल-३

१	४८९/१	१.०६०
२	४८९/२	०.९३०
३	४८९/३	०.४५०
४	४८९/४	१.०३०
५	४८९/५	०.४५०
६	४८९/६	२.२७०
७	४८९/७	१.१८०
८	४९०/१	१.०३०
९	४९०/२ अ	१.०१०
१०	४९०/२ ब	०.६१०
११	४९०/३	०.४९०
१२	४९१	१.८८०
१३	४९२/१अ, ब, क	२.५९०
१४	४९२/२	१.२००
१५	४९२/३ प	०.११०
१६	४९३/१अ प	१.५००
१७	४९४/१ प	०.२००

एकूण .. १७ १७.९९०

गाव वांजरवाडी

वित्तिका क्र. ६५/एसएम-१/ओआर-४

१	१७१	२.४००
२	१७२	४.८२०
३	१९२	०.०९०
४	१९३	०.३६०
५	१९४	०.३४०
६	१९५	०.७६०
७	१९६	१.२३०
८	१९९	२.६००
९	२००	१.८९०
१०	२०१	१.९७०

एकूण .. १० १६.४६०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव धवळी

वित्तिका क्र. ६५/एसएम-१/ओआर-४

१	८२८	१.४६०
२	८३३	१.५२०
एकूण .. २		२.९८०

वित्तिका क्र. ६५/बसपम-१/टीओबल

१	८२९	०.९३०
२	८३०	१.४५०
३	८३१	०.६५९
४	८३२	१.२८०
५	८३३	२.२७०
६	८३४	१.१८०
७	८३५	१.०३०
८	८३६	०.९५०
९	८३७	०.६१०
१०	८३८	२.६५०
११	८३९	१.८८०
१२	८४०	२.५९०
१३	८४१	१.२००
१४	८४२	०.६२०
१५	८४५ प	०.८९०
१६	८४६ प	१.२५०

एकूण .. १६ २१.४३९

गाव वांजरवाडी

वित्तिका क्र. ६५/बीएम/एसएम-१/ओएल-१

१	१३३/१	२.४१०
२	१३३/२	०.८७०
३	१३३/३	०.५२०
४	१३३/४	०.६१०
५	१३३/५	१.५५०
६	१३३/६	०.७१०
७	१३३/७	०.४३०

अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव वांजरवाडी--चालू

वितरिका क्र. ६५/बीएम/एसएम-१/ओएल-१--चालू

८	१३३/८	०.२१०
९	१३३/९	०.५००
१०	१३३/१०	१.४००
११	१३३/११	१.०८०
१२	१३३/१२	३.११०
१३	१३३/१३	६.१८०
१४	१३४	०.१७०
१५	१३५	०.०५०
१६	१३६	०.०२०
१७	१३७	०.०२०

एकूण .. १७ १९.८४०

वितरिका क्र. ६५/बीएम/एसएम-१/टीओएल		
१	५३/१	४.५२०
२	५३/२	४.२००
३	५४/१	३.३२०
४	५४/२	२.१६०

एकूण .. ४ १४.२००

गाव तासगाव		
वितरिका क्र. ६६/ओएल-१		
१	३०९/१ प	०.४५०
२	३१०/१	०.५००
३	३१०/२ अ	०.२३०
४	३२८	५.७३०
५	३२९/१	२.०००
६	३२९/२ प	२.६८०
७	३३० प	३.५००
८	३३१ प	२.९९०
९	३३४/१ प	०.०८०

एकूण .. ९ १८.१६०

अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव तासगाव--चालू

वितरिका क्र. ६६/ओआर-१

१	३३३/५	१.७८०
२	३३२/७	०.०५०
३	३३४/१ प	१.५७०
४	३३४/२	१.७३०
५	३३५/१	०.७३०
६	३३५/२	०.८८०
७	३३५/३	०.९००
८	३३५/४	०.६४०
९	३३५/५	०.८७०
१०	३३५/६ अ	०.९५०
११	३३५/६ ब	१.११०
१२	३३५/७ अ	०.१२०
१३	३३५/७ ब	०.११०
१४	३३५/७ क	०.८६०
१५	३२७ प	०.७५०
१६	३२६/१	३.६७०
१७	३७५/२ ब प	०.२००

एकूण .. १७ १६.९२०

वितरिका क्र. ६६/ओएल-२		
१	३१०/१	०.५००
२	३१०/२ अ प	०.२४०
३	३११/१ अ	१.२६०
४	३११/१ ब	१.०००
५	३२७/१ प	५.९७०
६	३२६/२	१.५३०
७	३२६/३	१.७५०
८	३१२/१ अ	०.५९०
९	३१२/१ ब	०.२१०
१०	३१२/२ अ	०.५८०

अनुसूची-ब--चालू				गाव निहाय क्षेत्र--चालू			
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र		कालवा	विमोचक	गट	क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र			क्रमांक		
१	२	३	१	२	३	४	
		(सीसीए) हेक्टर					
गाव तासगाव--चालू				गाव तासगाव--चालू			
वितरिका क्र. ६६/ओएल-२--चालू				वितरिका क्र. ६५	ओएल २	२०	१८.०३
११	३१२/२ ब	०.४२०		वितरिका क्र. ६५	ओएल ३	२३	१६.४९
१२	३१२/३ अ	०.६७०		वितरिका क्र. ६५	ओएल ४	१९	१३.९८
एकूण .. १२				वितरिका क्र. ६५	ओएल ५	१९	१२.७४
				वितरिका क्र. ६५	ओआर २	१४	१२.७०
				वितरिका क्र. ६५	ओएल ६	१४	१५.२४
				वितरिका क्र. ६५	ओआर ३	१५	२०.९१
				वितरिका क्र. ६५	टीओएल	२१	२३.१३
१	३२५/१	१.५५०		एसएम १	ओएल १	२६	२१.२२
२	३२५/२ अ	१.७३०		एसएम १	ओआर १	३	१.१६
३	३२५/२ ब	०.०३०		एसएम १	ओआर २	१६	१०.४६
४	३२५/३	१.८९०		एसएम १	ओएल २	१४	२०.२६
५	३२४/१	०.९००		एसएम १	ओआर ३	३	२.४५
६	३२४/२	०.४४०		एसएम १	ओएल ३	१७	१७.९९
७	३२३/१	२.१७०		वितरिका क्र. ६६	ओएल १	९	१८.१६
८	३२३/२	१.३९०		वितरिका क्र. ६६	ओआर १	१७	१६.९२
९	३२३/३	१.३९०		वितरिका क्र. ६६	ओएल २	१२	१४.७२
१०	३२३/४	०.६००		वितरिका क्र. ६६	टीओएल	१८	२३.७२
११	३२२	२.८००		एकूण		३१९	३१६.७४
१२	३७५/२ ब प	१.१४०		गाव वांजरवाडी			
१३	३७६ प	०.१००		एसएम १	ओआर १	१५	२०.०६
१४	३७७ अअ	२.३००		एसएम १	ओआर ३	१३	१४.५०
१५	३७८/१	२.२३०		एसएम १	ओआर ४	१०	१६.४६
१६	३७८/२	२.२४०		बीएसएम	ओएल १	१७	१९.८४
१७	३७८/३/१	०.४२०		बीएसएम	टीओएल	४	१४.२०
१८	३२१/१ प	०.४००		एकूण		५९	८५.०६
एकूण .. १८							
गाव निहाय क्षेत्र							
कालवा	विमोचक	गट	क्षेत्र				
		क्रमांक					
१	२	३	४				
गाव तासगाव							
वितरिका क्र. ६५	ओएल १	१४	१५.३०				
वितरिका क्र. ६५	ओआर १	२५	२१.१६				

गाव धवळी

एसएम १	ओआर ४	२	२.९८
एसएम १	टीओएल	१६	२१.४३९
	एकूण	१८	२४.४१९
	एकुणांत	३९६	४२६.२१९

प्रकाश रायगोंडा पाटील,

कार्यकारी अभियंता,

ताकारी पंपगृह विभाग क्रमांक १,

देवराष्ट्रे.

देवराष्ट्रे, २२ फेब्रुवारी २०१८.

MMISF ACT, 2005

(See Sections 5.0, 6.0, 7.0 and Rule 3.00)

(Revised Notification III)

क्रमांक प्रशा-४/पावावि-२/अधि-३ १ कॅम्प (१३)/२०१७.—

Whereas, it has been decided to delineate the Area of Operation of Water User Associations (WUAs) on Volumetric basis and as per Administrative Convenience under Sections 5, 6, 7 and Rule 3 of the MMISF Act, 2005 I, Prakash Raigonda Patil, Executive Engineer, Takari Pump House Division No. 1, Devrashtre hereby delineate areas of Operation of following WUA's and direct that the certified copy of the updated map and list of landholders and/or occupiers of said WUA's shall be displayed on the notice board of the offices of concerned Grampanchayat, Tahsil office, Irrigation Sections Sub-Division and Division and at other prominent public places.

I, Prakash Raigonda Patil, Executive Engineer also hereby declare that no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual or occupier of such land and the system of supply of water through Water Users Association shall be binding on all the holders and occupiers of the lands under Maharashtra Management Irrigation System by Farmers Act-2005.

Any Person affected by this Notification or part thereof, may file an appeal before Superintending Engineer, Takari Pump House Division No. 1, Devrashtre Irrigation Circle within 30 days from the date of Publication of this Notification in the Maharashtra Government Gazette.

Schedule 'A'

Division : Takari Pump House Division No. 1, Devrashtre.

Sub-Division : Takari Lift Irrigation Maintenance Sub-Division No. 3, Tasgaon.

Name of the Project : Takari Lift Irrigation Scheme.

Area Notified : 426.219 Ha.

No. of villages : 3-Tasgaon, Vanjarwadi, Dhavali, taluka Tasgaon, district Sangli.

Description of area notified : Dy. Nos. 65, 66 of Takari Main Canal of WUA No. 40.

Area 426.219 Ha. (CCA).

Name and address of WUA (Existing/Proposed) : Proposed Takari Main Canal WUA No. 40, Tasgaon, taluka Tasgaon, district Sangli.

Details of Area Notified

District Sangli, taluka Tasgaon

Name of Village	Irrigable Area Notified (As per Schedule B)	
	Gat Nos.	Area
1	2	3
		(Ha.)
Tasgaon	319	316.74
Vanjarwadi	59	85.06
Dhavali	18	24.419
Total	396	426.219

Schedule-3

Division : Takari Pump House Division No. 1, Devrashtre.

Sub-Division : Takari Lift Irrigation Maintenance Sub-Division No. 3, Tasgaon.

Name of the Project : Takari Lift Irrigation Scheme.

Canal : Takari Main Canal

Area Under Notification : Dy. Nos. 65, 66 of Takari Main Canal of WUA No. 40

Area : 426.219 Ha. (CCA)

No. of Villages : 3-Tasgaon, Vanjarwadi, Dhavali, taluka Tasgaon, district Sangli.

Delineated Area : Dy. Nos. 65, 66 of Takari Main Canal of WUA No. 40

Area : 425.179 Ha. (CCA)

Year of Starting Irrigation : 2017-18

Schedule-B**District Sangli, taluka Tasgaon**

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area H. A.
1	2	3

Village Tasgaon**Dy. 65/OL-1**

1	337/1	1.500
2	337/2A	0.910
3	337/2B	0.350
4	336/1P	0.560
5	336/2	0.660
6	336/3	0.640
7	336/4	0.520
8	336/5	0.540
9	336/6	0.540
10	336/7A	0.840
11	336/7B	0.840
12	375/1	3.230
13	375/2A	3.240
14	375/2BP	0.930

Total ..	14	15.300
----------	-----------	---------------

Dy. 65/OR-1

1	336/1	0.030
2	342/B	1.270
3	342/2	1.580
4	354/1/1	0.160
5	354/2P	8.250
6	359/1B	1.770
7	359/2A	0.030
8	359/2B	1.820
9	357/1A	0.040
10	357/1B	0.390
11	357/2	0.580
12	357/3A	0.050
13	357/3B	0.180
14	357/4	0.300
15	357/5	0.340
16	360/A/1	0.130
17	360/A/2	0.140
18	360/B/1	0.070

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area H. A.
1	2	3

Village Tasgaon—contd.**Dy. 65/OR-1—contd.**

19	360/B/2	0.060
20	361/1	0.110
21	361/2	0.140
22	361/3	0.150
23	362/1	1.780
24	362/2A	0.900
25	362/2B	0.890

Total..	25	21.160
---------	-----------	---------------

Dy. 65/OL-2

1	342/1A	0.560
2	363/1	1.210
3	363/2A/1	0.710
4	363/2A/2	0.710
5	364/1	0.210
6	364/2	0.220
7	373/1	1.140
8	373/2	0.880
9	373/3	1.700
10	373/4/1	0.410
11	373/4/2	1.000
12	374/1A	1.010
13	374(2A+1B)1A	0.960
14	374(2A+1B)1B	0.200
15	374(2A+1B)2	0.030
16	374/2B/1	1.460
17	374/3+4+2B/2	0.990
18	376P	3.850
19	378/1 P	0.580
20	377 P	0.200

Total ..	20	18.030
----------	-----------	---------------

Dy. 65/OL-3

1	359/1A2	0.930
2	359/1A/1	0.090
3	359/1C	0.780
4	359/2A	0.030

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area
1	2	3
		(CCA)
		H. A.

Village Tasgaon--contd.

Dy. 65/OL-3--contd.

5	363/2B/1	0.810
6	363/2B/2	0.610
7	363/2C	1.210
8	363/3A	0.650
9	363/3B	0.460
10	363/3C	0.510
11	363/3D	0.760
12	363/3E	0.200
13	363/3F	0.200
14	365	5.650
15	367/4B	0.810
16	368A(1+2+1/ 2+2/1+2/2)2B/1	0.200
17	368A(1+2+1/ 2+2/1+2/2)2B/2	0.020
18	368A(1+2+1/ 2+2/1+2/2)2B/3	0.440
19	368A(1+2+1/ 2+2/1+2/2)2B/4	0.640
20	368A(1+2+1/ 2+2/1+2/2)2B/5/1	0.440
21	368A(1+2+1/2+2/ 1+2/2)2B/6	0.440
22	370/1	0.450
23	370/2	0.160

Total .. 23 16.490

Dy. 65/OL-4

1	359/1A/1	0.090
2	366/1A/2A	0.280
3	366/2A/2B	0.810
4	366/1B/1	0.020
5	366/1B/2	1.080
6	366/2B	2.270
7	367/1A	0.050
8	367/1A/1	0.050
9	367/1B	1.360
10	367/2A	0.050

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area
1	2	3
		(CCA)
		H. A.

Village Tasgaon--contd.

Dy. 65/OL-4--contd.

11	367/2B	1.230
12	367/3A	0.020
13	367/3B	0.690
14	367/4A	1.660
15	368(1+2+1/2+2/ 1+2/2)2B	0.200
16	368A(1+2+1/2+2/ 1+2/2)1	0.690
17	368A(1+2+1/2+2/ 1+2/2)3	1.120
18	368A(1+2+1/2+2/ 1+3/2)/2B	0.170
19	368/1	2.140

Total .. 19 13.980

Dy. 65/OL-5

1	358/2A	0.010
2	358/3A	0.010
3	369/1A	0.020
4	369/1B	0.090
5	369/2A	0.310
6	369/2B	0.210
7	479/1P	2.030
8	479/2	0.030
9	478/A/1	0.600
10	478/1A/2	0.010
11	478/1B/1	0.600
12	478/1B/2	0.010
13	478/2A/2 P	1.480
14	461/1A	2.970
15	461/B	1.370
16	461/2+1B/1	1.210
17	461/21B/2 P	1.150
18	460	0.600
19	371/1A/2B P	0.030

Total ..19 12.740

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area
1	2	3
		(CCA)
		H. A.

Village Tasgaon--contd.**Dy. 65/OR-2**

1	479/1P	3.080
2	485(2B+1+2A)/1B	3.840
3	485(2B+1+2A)/1A	0.810
4	485(2B+1+2A)2A	1.790
5	485(2B+1+2A)/2B	0.810
6	356/1A	0.070
7	356/1B	0.040
8	356/2A	0.060
9	356/2B	0.040
10	358 1A/1	0.040
11	358 1B/1	0.030
12	486/1 P	1.700
13	355/1	0.260
14	355/2	0.130

Total ..14	12.700
-------------------	---------------

Dy. 65/OL-6

1	464/1A	0.880
2	464/1B	0.890
3	464/2	1.720
4	464/3P	0.960
5	465/2 P	0.530
6	468 P	0.130
7	463/1	2.450
8	463/2	0.930
9	463/3	1.090
10	463/4A	0.600
11	463/4B P	0.410
12	478/2A/2 P	1.620
13	478/2A/2/1	0.520
14	478/2A/1 P	2.510

Total ..14	15.240
-------------------	---------------

Dy. 65/OR-3

1	478/2A/1 P	0.040
2	477/1/1	1.280

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area
1	2	3
		(CCA)
		H. A.

Village Tasgaon--contd.**Dy. 65/OR-3--contd.**

3	477/1/2	0.300
4	477/2B	3.230
5	477/2B	1.560
6	480/1	3.680
7	480/2	3.420
8	476/1 P	2.570
9	481/1+2A/1	0.400
10	481/1+2A/1B	0.100
11	481/1+2A/2	0.740
12	481/1+2A/4	0.920
13	481/1+2A/5	0.920
14	484/2	1.650
15	483/1A P	0.100

Total ..15	20.910
-------------------	---------------

Dy. 65/TOL

1	466	1.64
2	467/1+2	1.580
3	468 P	1.250
4	465/2 P	0.340
5	471/A+1	0.490
6	471(1A+2)/B	0.070
7	465/1	1.320
8	471/1B	0.990
9	471/2	1.560
10	472	1.010
11	470/1	0.670
12	470/2	0.720
13	469 P	1.750
14	473/1	1.570
15	473/2 P	0.300
16	464/3	0.720
17	464/1A	1.460
18	464/4B	0.830
19	476/1 P	0.280
20	476/1A	2.880
21	476/1B	1.700

Total ..21	23.130
-------------------	---------------

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Area (CCA) H. A.
1	2	3
Village Tasgaon--contd.		
Dy. 65/SM-1/OL-1		
1	337/3	1.870
2	337/4A	1.280
3	337/4B	0.730
4	341/1P	1.400
5	343	1.430
6	344/1P	1.000
7	341/2	1.700
8	344/2	0.340
9	344/3	0.650
10	345	0.380
11	351/1B/1	1.190
12	351/1B/2	1.170
13	351/1A	0.030
14	351/2A/1	0.170
15	351/2A/2	0.180
16	351/2B/1	0.060
17	351/2B/2A	1.210
18	351/2B/2B	0.030
19	351/2B/2C/1	0.030
20	351/2B/2C/2	0.810
21	351/2B/2C/3	0.830
22	352	0.570
23	353/1	0.010
24	353/2	0.530
25	346/ P	3.170
26	354/1 P	0.450
Total ..26		21.220
Dy. 65/SM-1/OR-1		
1	339/2	0.300
2	340	0.610
3	341/1 P	0.250
Total ..3		1.160

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Area (CCA) H. A.
1	2	3
Village Vanjarwadi		
Dy. 65/SM-1/OR-1		
1	132/1	0.940
2	132/2	0.850
3	132/3	0.780
4	132/4	0.840
5	132/5	1.270
6	132/6	0.310
7	132/7	0.100
8	132/8	1.460
9	132/9	1.130
10	83	2.810
11	84	0.090
12	85	0.030
13	86	3.070
14	107	5.600
15	108	0.780
Total ..15		20.060
Village Tasgaon		
Dy. 65/SM-1/OR-2		
1	346P	2.170
2	347/1	0.810
3	347/2A	0.810
4	347/2B	0.690
5	348/1	1.000
6	348/2A	0.810
7	348/2B	0.150
8	349/1	0.100
9	349/2	0.410
10	349/3+4	0.670
11	349/5	0.490
12	349/6	0.470
13	350/1B	0.940
14	350/1A	0.030
15	350/2B	0.870
16	350/2A	0.040
Total ..16		10.460

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area Area (CCA) H. A.
1	2	3
Village Tasgaon--contd.		
Dy. 65/SM-1/OL-2		
1	487/2A/2	0.030
2	487/2B/1	0.760
3	487/2B/2	0.050
4	487/3	0.750
5	487/4A/1	1.360
6	487/4A/2	0.040
7	487/4B/1	2.750
8	487/4B/1/1	0.130
9	488/1	2.570
10	488/2	0.810
11	484/1B	4.720
12	484/1A	2.960
13	486/1P	3.270
14	486/2	0.060
Total ..14		20.260
Dy. 65/SM-1/OR-3		
1	487/1A	1.410
2	487/1B	0.050
3	487/2A/1	0.990
Total ..3		2.450
Village Vanjarwadi		
Dy. 65/SM-1/OR-3		
1	138	2.740
2	139	1.130
3	140	1.520
4	141	1.230
5	142	2.530
6	143	0.710
7	144	1.710
8	145	0.230
9	146	1.360
10	147	0.310
11	148	0.260
12	149	0.520
13	150	0.250
Total ..13		14.500

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area Area (CCA) H. A.
1	2	3
Village Tasgaon		
Dy. 65/SM-1/OL-3		
1	489/1	1.060
2	489/2	0.930
3	489/3	0.450
4	489/4	1.030
5	489/5	0.450
6	489/6	2.270
7	489/7	1.180
8	490/1	1.030
9	490/2A	1.010
10	490/2B	0.610
11	490/3	0.490
12	491	1.880
13	492/1A TO 1C	2.590
14	492/2	1.200
15	492/3P	0.110
16	493/1AP	1.500
17	494/1P	0.200
Total ..17		17.990
Village Vanjarwadi		
Dy. 65/SM-1/OR-4		
1	171	2.400
2	172	4.820
3	192	0.090
4	193	0.360
5	194	0.340
6	195	0.760
7	196	1.230
8	199	2.600
9	200	1.890
10	201	1.970
Total ..10		16.460
Village Dhawali		
1	828	1.460
2	833	1.520
Total ..2		2.980

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area Area (CCA) H. A.
1	2	3

Village Dhawali--contd.

Dy. 65/SM-1/TOL

1	829	0.930
2	830	1.450
3	831	0.659
4	832	1.280
5	833	2.270
6	834	1.180
7	835	1.030
8	836	0.950
9	837	0.610
10	838	2.650
11	839	1.880
12	840	2.590
13	841	1.200
14	842	0.620
15	845 P	0.890
16	846 P	1.250

Total ..16 21.439

Village Vanjarwadi

Dy. 65/BM/SM-1/OL-1

1	133/1	2.410
2	133/2	0.870
3	133/3	0.520
4	133/4	0.610
5	133/5	1.550
6	133/6	0.710
7	133/7	0.430
8	133/8	0.210
9	133/9	0.500
10	133/10	1.400
11	133/11	1.080
12	133/12	3.110
13	133/13	6.180
14	134	0.170
15	135	0.050
16	136	0.020
17	137	0.020

Total ..17 19.840

Schedule-B--contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area Area (CCA) H. A.
1	2	3

Village Vanjarwadi--contd.

Dy. 65/BM/SM-1/TOL

1	53/1	4.520
2	53/2	4.200
3	54/1	3.320
4	54/2	2.160

Total ..4 14.200

Village Tasgaon

Dy. 66/OL-1

1	309/1P	0.450
2	310/1	0.500
3	310/2A	0.230
4	328	5.730
5	329/1	2.000
6	329/2P	2.680
7	330P	3.500
8	331P	2.990
9	334/1 P	0.080

Total ..9 18.160

Dy. 66/OR-1

1	333/5	1.780
2	332/7	0.050
3	334/1 P	1.570
4	334/2	1.730
5	335/1	0.730
6	335/2	0.880
7	335/3	0.900
8	335/4	0.640
9	335/5	0.870
10	335/6A	0.950
11	335/6B	1.110
12	335/7A	0.120
13	335/7B	0.110
14	335/7C	0.860
15	327P	0.750
16	326/1	3.670
17	375/2B P	0.200

Total .. 17 16.920

Villagewise Abstract

Sr. No.	Delineated Area		Canal	Outlet	Gat No.	Area
	Gat No.	Area				
1	2	3	1	2	3	4
		(CCA) H. A.				(CCA)
Village Tasgaon--contd.				Village Tasgaon		
			DY NO- 65	OL-1	14	15.30
			DY NO- 65	OR-1	25	21.16
			DY NO- 65	OL-2	20	18.03
1	310/1	0.500	DY NO- 65	OL-3	23	16.49
2	310/2A P	0.240	DY NO- 65	OL-4	19	13.98
3	311/1A	1.260	DY NO- 65	OL-5	19	12.74
4	311/1B	1.000	DY NO- 65	OR-2	14	12.70
5	327/1 P	5.970	DY NO- 65	OL-6	14	15.24
6	326/2	1.530	DY NO- 65	OR-3	15	20.91
7	326/3	1.750	DY NO- 65	TOL	21	23.13
8	312/1A	0.590	SM-1	OL-1	26	21.22
9	312/1B	0.210	SM-1	OR-1	3	1.16
10	312/2A	0.580	SM-1	OR-2	16	10.46
11	312/2B	0.420	SM-1	OL-2	14	20.26
12	312/3A	0.670	SM-1	OR-3	3	2.45
			SM-1	OL-3	17	17.99
			DY NO-66	OL-1	9	18.16
			DY NO-66	OR-1	17	16.92
			DY NO-66	OL-2	12	14.72
			DY NO-66	TOL	18	23.72
Total ..12		14.720		Total	319	316.74
				Village Vanjarwadi		
1	325/1	1.550	SM-1	OR-1	15	20.06
2	325/2A	1.730	SM-1	OR-3	13	14.50
3	325/2B	0.030	SM-1	OR-4	10	16.46
4	325/3	1.890	BSM	OL-1	17	19.84
5	324/1	0.900	BSM	TOL	4	14.20
6	324/2	0.440				
7	323/1	2.170				
8	323/2	1.390				
9	323/3	1.390				
10	323/4	0.600				
11	322	2.800	SM-1	OR-4	2	2.98
12	375/2B P	1.140	SM-1	TOL	16	21.44
13	376P	0.100				
14	377 + A	2.300				
15	378/1	2.230				
16	378/2	2.240				
17	378/3/1	0.420				
18	321/1 P	0.400				
Total .. 18		23.720		Total	18	24.42
				Grand Total	396	426.219
				PRAKASH RAIGONDA PATIL,		
				Executive Engineer,		
				Takari Pump House Division No. 1,		
				Devrashtre.		

Devrashtre, 22nd February 2018.

PRAKASH RAIGONDA PATIL,
Executive Engineer,
Takari Pump House Division No. 1,
Devrashtre

Devrashtre, 22nd February 2018.